

**THE BOOK WAS
DRENCHED**

UNIVERSAL
LIBRARY

OU 192201

UNIVERSAL
LIBRARY

आमचीं अकरा वर्षे



लीलाबाई पटवर्धन, जी. ए.

—प्रथमावृत्ति—
—

२९ नोव्हेंबर, १९४५]

[किंमत ४ रुपये

प्रकाशक

धशवंत गोपाळ जोशी,
६२३।१५ सदाशिव, पुणे २

[सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन]

मुद्रक

श्रीपाद रघुनाथ राजगुरु
राजगुरु प्रेस, ४०५ नारायण, पुणे २

येवो अथाङ्ग पाणी
वारा असो तुफानी
जावो पुढेंच तारू
हे खात हेलकावे
आकाशिन्या कुन्हाडी
माथां खुशाल पाडी
आघात सोसण्याचें
सामर्थ्य मात्र यावें
काळीज धुग्धुगे तों
कर्तव्य हें टळेना
अन्.गात गात व्हावें
हेंही तुझ्याच नांवें

हृदय

माझ्या मनांत पुष्कळ दिवसांपासून माधवरावांच्या सहवासांत घालविलेल्या दिवसांच्या आठवणी लिहावयाचें होतें. परन्तु मी योग्य संधीची वाट पहात होतें. कांहीं गोष्टी कांहीं काल गेल्याखेरीज लिहिणें बरें नसतें; पण त्या लिहिल्या-स्त्रिभय चरित्रनायकाचा योग्य परिचयही करून देतां येत नाही. परन्तु अलीकडे मला असेंही वाटूं लागलें आहे कीं योग्य कालाची मी वाट पहात बसलें व तो दुर्दैवानें माझ्या हयातींत आलाच नाही तर एक महत्त्वाच्या कर्तव्याचें माझ्या हातून पालन झालें नाहीं असें होईल.

आमचें लग्न झाल्यावर माधवराव जुन्या गोष्टी सांगतांना पुष्कळ वेळां म्हणत असत, “ माझें चरित्र मीच लिहिणार आहे. माझ्या मागून दुसऱ्या कोणी माझ्या-संबंधीं बेजबाबदारपणानें कांहीं तरी लिहिण्यापेक्षां आपणच स्वतः स्वरी हकीगत लिहावी हें बरें. माझ्या हातून जर ही गोष्ट झाली नाहीं तर तूं तरी अवश्य हें काम कर. ”

माधवराव ऐन उमेदींत एकाएकीं निवून गेले. त्यांच्या हातूनच हें काम झालें असतें तर जिज्ञासूंना व अभ्यासकांना माधवरावांच्या यथार्थ व्यक्तिदर्शनाचा लाभ मिळाला असता. दुर्दैवानें त्यांची आज्ञा पाळण्याचें काम माझ्याकडे आलें आहे. मला जसजसें आठवलें तसतसें मी लिहित गेलें. कांहीं कांहीं आठवणी दोन दोन तीन तीन वेळां लिहिल्या. बरेंचसें लिहिलेलें फाडून टाकलें व कांहीं लिहिलेलें सहेतुकपणें गाळावें लागलें. याप्रमाणें हें पुस्तक तयार झालें आहे. विशेष सांगायचें म्हणजे मला जरी त्यांनीं आपल्या लहानपणच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या तरी सर्वच कांहीं मला एकटीला आतां खात्रीपूर्वक लिहितां आल्या नसत्या. ‘ पूर्वायुष्य ’ हें प्रकरण लिहितांना मला अनेकांची मदत घ्यावी लागली. लहानपणच्या अनेक आठवणी व पटवर्धनांच्या घराण्याची माहिती कै. माधवरावांच्या मातोश्री ती. श्री. उमाबाई पटवर्धन ह्यांनीं सांगितली. त्यांनीं घर सोडल्यानंतरच्या बऱ्याचशा आठवणी व हकीगती त्यांचे बालमित्र रा. रामभाऊ मराठे यांनीं सांगितल्या व त्यांच्या संप्रर्हीं असलेल्या माधवरावांच्या

पत्रव्यवहागरून मी त्या उधृत केल्या. त्यांच्या स्वभावावर व चारित्र्यावर प्रकाश पाडणारी हीं पत्रें जर रामभाऊंनीं जपून ठेवलीं नसती तर त्यांच्या पूर्वयुष्यांतील बरीचशी दृकीगत मला लिहितां आली असतीच अशा मलाही खात्री देतां येत नाहीं. ह्या पत्राबद्दलचा थोडा उल्लेख यथे केल्याशिवाय मला राहवत नाहीं. १९३३-३४ सालीं माधवरावांनीं, स्वतः रामभाऊंना लिहिलेलीं पत्रें ते घरीं घेऊन आले होते. माधवरावांना अशी एक नोट होती कीं ज्या कागदपत्रांची त्यांना जरूरी नसे, ते ते तेव्हांच फाडून टाकीत. तेव्हां हीं पत्रें आणतांना रामभाऊंनीं बजावेंलें होतें कीं “ माझीं पत्रें तूं घेऊन जा पण त्यांचा फाडून मत्थानाश करण्याचा अधिकार तुला नाहीं. तुझे काम झालें कीं तीं तूं मला परत कर ” माधवरावांचा उद्देश त्यावेळीं आत्मचरित्र लिहिण्याचा होता. तेव्हां तें लिहितांना त्या पत्रांचा उपयोग आपल्याला होईल म्हणून त्यांनीं तीं पत्रें आणलीं. परन्तु त्यांचा तो हेतु सिद्धीस जाण्याच्या आर्थांच माधवराव वारले. शेवटीं त्या पत्रांचा उपयोग मला झाला. रामभाऊंचे आभार मानावे तेवढे थोडेच होतील. त्याशिवाय त्यांचे बालमित्र रा. विठ्ठलगव घाटे यांनीं तर मला हें चरित्र लिहितांना फार मोठी व अनेक तद्देची मदत केली आहे. रा. रघुनाथराव खरे, श्रीधर नीळकंठ कर्वे, या सर्वांची पूर्वयुष्य प्रकरण लिहितांना फार मोठी मदत झाली आहे. माधवरावांच्या या सर्व बालमित्रांखेरीज ‘ पूर्वयुष्य ’ प्रकरण लिहिणें मला एकटीला साधले नसतें. तेव्हां त्यांची मी फार आभारी आहे. हें पुस्तक लिहिण्यांत माधवरावांच्या निमित्तानें वाङ्मयक्षेत्रांत प्रवेश करण्याचा माझा हेतु नाहीं. तो माझा अधिकार नाहीं, व तशी माझी आकांक्षाही नाहीं. केवळ हें कर्तव्य करून, वाङ्मयक्षेत्रांत कर्तव्य म्हणून पडलेलें माझें पाऊल मी परत घेणार आहे.

माधवरावांच्या आयुष्यांतलीं हीं शेवटचीं अकरा वर्षें फार महत्त्वाचीं होतीं. या काळांत त्यांच्या जीवनाला व मतांनाही एक प्रकारचें स्थैर्य येत गेलें या स्थैर्याचें प्रतिबिंब त्यांच्या या काळांतील काव्यावर व इतर व्यवसायांवर पडलें आहे. या काळांत समाजविन्मुख माधवराव हळुहळू समाजांत वावरूं लागले, भाषणें करूं लागले, त्यांचा मित्तपरिवार वाढला. त्यांना अनेक अनुयायी मिळाले. त्यांच्या काव्यावर, व त्यांच्या सामाजिक धार्मिक भाषाविषयक विचारांवर

चर्चा होऊं लागली. त्यांचें खाजगी आयुष्यही या त्यांच्या सार्वजनिक आयुष्याला जुळेल असेंच होतें, व तें मी रात्रंदिवस त्यांच्या सहवासांत राहून पाहिलें आहे, अनुभविलें आहे. कित्येक गोष्टींत त्यांचा स्वभाव लहरी व चमत्कारिक असला तरी त्यांच्या अनेक सदगुणामुळें व प्रेमळपणामुळें त्यांचा त्राग मला जाणवला नाही. हीं अकरा वर्षे मी अत्यंत मुखांत घालविली कॉलेजांत शिकावयाला लागल्यापासून आमचें लग्न होईपर्यंत जवळजवळ १७, १८ वर्षे माधवराव रक्तरेच रहात होते, कौटुंबिक रहाणीची माधवरावांना संवय नव्हती. एकट्यानेंच एका खोलींत रहावें, भूक असेल तर जेवावें, चिंतनांत वाचनांत व लेखनांत रात्रीच्या रात्री काढाव्या, असा त्यांचा क्रम असे. वयाच्या चौतिसाव्या वर्षी संसार करण्याची त्यांच्यावर पाळी आली. आधीं त्यांना जड गेलें व मला फारच जड गेलें. पण त्यांच्या सरळपणामुळें, नितांत प्रामाणिकपणामुळें, शुद्ध व सात्त्विक आचरणामुळें आमच्या संसाराची घडी जमत गेली. पुढें मुलें आलीं. त्यांनीं आपल्या इवलाल्या हातांनीं माधवरावांना बद्ध केलें. चिंतनांत जागरणें करणारे माधवराव मुलांची जोपासना करण्यांत जागू लागले. सांसारिक कर्तव्याच्या पालनांत माधवरावांच्या जीवनांत एक प्रकारचा संयम व शांतपणा आला. या संयमाचा व शांतपणाचा परिणाम त्यांच्या सामाजिक जीवनावर झाल्याखेरीज राहिला नाही.

माधवरावांच्या संसारी जीवनांतील सत्याचें, प्रामाणिकपणाचे, प्रेमळपणाचे, हे प्रयोग आठवणीच्या रूपानें मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणें वाचकांपुढें मांडले आहेत. त्यांचें वाङ्मय व जीवन यांतील परस्परसंबंध शोधण्याचें काम मी त्यांच्यावर सोंपविते; तो अधिकार माझा नाही. मात्र मला एवढेंच सांगावयाचें आहे कीं माधवराव ही व्यक्ति त्यांच्या वाङ्मयापेक्षां कोणत्याही दृष्टीनें कमी ठरणार नाही. किंबहुना माधवराव ही व्यक्ति त्यांच्या वाङ्मयपेक्षांही श्रेष्ठ होती असें त्यांच्या अनेक मित्रांप्रमाणें माझेही मत आहे.

आतां शेवटचें अत्यंत महत्त्वाचें काम आभाराचें. हें चरित्र लिहिले असतां माधवरावांच्या निकट सहवासांत वावरणाऱ्या आणखीही कांहीं मंडळींनीं मला मनःपूर्वक मदत केली. प्रा० क्षीरसागर, रा. गोपीनाथ तळवळकर, रा. के. नारायण काळे ह्यांनीं मला वेळोवेळीं अनेक प्रकारें सहाय्य दिला. प्रा० निरंतरांचे श्रम तर अवर्णनीय आहेत.

हृदय

माझ्या मनांत पुष्कळ दिवसांपासून माधवरावांच्या सहवासांत घालविलेल्या दिवसांच्या आठवणी लिहावयाचें होतें. परन्तु मी योग्य संधीची वाट पहात होतें. कांहीं गोष्टी कांहीं काल गेल्याखेरीज लिहिणें बरें नसतें; पण त्या लिहिल्या-स्त्रियाय चरित्रनायकाचा योग्य परिचयही करून देतां येत नाही. परन्तु अलीकडे मला असेंही वाटूं लागलें आहे कीं योग्य कालाची मी वाट पहात बसले व तो दुर्दैवानें माझ्या हयातींत आलाच नाही तर एक महत्त्वाच्या कर्तव्याचें माझ्या हातून पालन झालें नाहीं असें होईल.

आमचें लग्न झाल्यावर माधवराव जुन्या गोष्टी मांगतांना पुष्कळ वेळां म्हणून असत, “माझें चरित्र मीच लिहिणार आहे माझ्या मागून दुसऱ्या कोणी माझ्या-संबंधीं बेजबाबदारपणानें कांहीं तरी लिहिण्यापेक्षां आपणच स्वतः स्वरी हकीगत लिहावी हें बरें. माझ्या हातून जर ही गोष्ट झाली नाहीं तर तूं तरी अवश्य हें काम कर.”

माधवराव ऐन उमेदींत एकाएकीं निवून गेले. त्यांच्या हातूनच हें काम झालें असतें तर जिज्ञासूंना व अभ्यासकांना माधवरावांच्या यथार्थ व्यक्तिदर्शनाचा लाभ मिळाला असता. दुर्दैवानें त्यांची आज्ञा पाळण्याचें काम माझ्याकडे आलें आहे. मला जसजसें आठवलें तसतसें मी लिहित गेलें. कांहीं कांहीं आठवणी दोन दोन तीन तीन वेळां लिहिल्या. बरेंचसें लिहिलेलें फाडून टाकलें व कांहीं लिहिलेलें सहेतुकपणें गाळावें लागलें. याप्रमाणें हें पुस्तक तयार झालें आहे. विशेष सांगायचें म्हणजे मला जरी त्यांनीं आपल्या लहानपणच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या तरी सर्वच कांहीं मला एकटीला आतां खात्रीपूर्वक लिहितां आल्या नसत्या. ‘पूर्वायुष्य’ हें प्रकरण लिहितांना मला अनेकांची मदत घ्यावी लागली. लहानपणच्या अनेक आठवणी व पटवर्धनांच्या घराण्याची माहिती कै. माधवरावांच्या मातोश्री ती. श्री. उमाबाई पटवर्धन ह्यांनीं सांगितली. त्यांनीं घर सोडल्यानंतरच्या बऱ्याचशा आठवणी व हकीगती त्यांचे बालमित्र रा. रामभाऊ मराठे यांनीं सांगितल्या व त्यांच्या संग्रहीं असलेल्या माधवरावांच्या

पत्रव्यवहारावरून मी त्या उभृत केल्या. त्यांच्या स्वभावावर व चारित्र्यावर प्रकाश पाडणारी हीं पत्रें जर गमभाऊंनीं जपून ठेवलीं नसती तर त्यांच्या पूर्वयुष्यांतील बरीचशी दृक्कीगत मला लिहितां आली असतीच अशा मलाही खात्रां देतां येत नाहीं ह्या पत्रावद्दलचा थोडा उल्लेख येथें केल्याशिवाय मला राहवत नाहीं. १९३३-३४ सालीं माधवरावांनीं, स्वतः रामभाऊंना लिहिलेलीं पत्रें ते घरीं घेऊन आले होते. माधवरावांना अशी एक मोठ्ठा होती कीं ज्या कागदपत्रांची त्यांना जरूरी नसे, ते ते तेव्हां फाडून टाकीत. तेव्हां हीं पत्रें आणतांना रामभाऊंनीं बजावलेलें होतें कीं “माझीं पत्रें तूं घेऊन जा पण त्यांचा फाडून गत्यानाश करण्याचा अधिकार तुला नाहा. तुझे काम झालें की तीं तूं मला परत कर” माधवरावांचा उद्देश त्यावेळीं आत्मचरित्र लिहिण्याचा होता. तेव्हां तें लिहितांना त्या पत्रांचा उपयोग आध्यात्मिक हॉटेल म्हणून त्यांनीं तीं पत्रें आणलीं. परन्तु त्यांचा तो हेतु सिद्धीस जाण्याच्या आधींच माधवराव वारले. शेवटीं त्या पत्रांचा उपयोग मला झाला. रामभाऊंचे आभार मानावे तेवढे थोडेच होतील. त्याशिवाय त्यांचे वाल्मित्र रा. विठ्ठलराव घाटे यांनीं तर मला हें चरित्र लिहितांना फार मोठी व अनेक तद्देही मदत केली आहे. रा. रघुनाथराव खरे, श्रीधर नीळकंठ कर्वे, या सर्वांची पूर्वयुष्य प्रकरण लिहितांना फार मोठी मदत झाली आहे. माधवरावांच्या या सर्व वाल्मित्रांखेरीज ‘पूर्वयुष्य’ प्रकरण लिहिणें मला एकटीला साधले नसतें. तेव्हां त्यांची मी फार आभारी आहे. हें पुस्तक लिहिण्यांत माधवरावांच्या निमित्तानें वाङ्मयक्षेत्रांत प्रवेश करण्याचा माझा हेतु नाही. तो माझा अधिकार नाही, व तशी माझी आकांक्षाही नाही. केवळ हें कर्तव्य करून, वाङ्मयक्षेत्रांत कर्तव्य म्हणून पडलेलें माझें पाऊल मी परत घेणार आहे.

माधवरावांच्या आयुष्यांतलीं हीं शेवटचीं अकरा वर्षें फार महत्त्वाचीं होतीं. या काळांत त्यांच्या जीवनाला व मतांनाही एक प्रकारचें स्थैर्य येत गेलें या स्थैर्याचें प्रतिबिंब त्यांच्या या काळांतील काव्यावर व इतर व्यवसायांवर पडलें आहे. या काळांत समाजविन्मुख माधवराव हळुहळू समाजांत वावरू लागले, भाषणें करूं लागले, त्यांचा मितपरिवार वाढला. त्यांना अनेक अनुयायी मिळाले. त्यांच्या काव्यावर, व त्यांच्या सामाजिक धार्मिक भाषाविषयक विचारांवर

चर्चा होऊं लागली. त्यांचें खाजगी आयुष्यही या त्यांच्या सार्वजनिक आयुष्याला जुळेल असेच होतें, व तें मी रात्रंदिवस त्यांच्या गहवासांत राहून पाहिलें आहे, अनुभविलें आहे. कित्येक गोष्टींत त्यांचा स्वभाव लहरी व चमत्कारिक असला तरी त्यांच्या अनेक सद्गुणामुळे व प्रेमळपणामुळे त्यांचा ताम मला जाणवला नाही. हीं अकरा वर्षे मी अत्यंत मुखांत घालविली कॉलेजांत शिकावयाला लागल्यापासून आमचें लग्न होईपर्यंत जवळजवळ १७, १८ वर्षे माधवराव एकत्रच रहात होते, कौटुंबिक रहाणीची माधवरावांना संवय नव्हती. एकट्यानेच एका खोलीत रहावें, भूक अमेळ तर जेवावें, चिंतनांत वाचनांत व लेखनांत रात्रीच्या रात्री काढाव्या, असा त्यांचा क्रम असे. वयाच्या चौतिसाव्या वर्षी मंगार करण्याची त्यांच्यावर पाळी आली. आधीं त्यांना जड गेलें व मला फारच जड गेलें. पण त्यांच्या सरळपणामुळे, नितांत प्रामाणिकपणामुळे, शुद्ध व सात्त्विक आचरणामुळे आमच्या मंगाराची घडी जमत गेली. पुढें मुलें आलीं. त्यांनी आपल्या डबलाव्या हातांनीं माधवरावांना चढू केले. चिंतनांत जागरणें करणारे माधवराव मुलांची जोपासना करण्यांत जागू लागले. सांसारिक कर्तव्याच्या पालनांत माधवरावांच्या जीवनांत एक प्रकारचा संयम व शांतपणा आला. या संयमाचा व शांतपणाचा परिणाम त्यांच्या सामाजिक जीवनावर झाल्याखेरीज राहिला नाही.

माधवरावांच्या संसारी जीवनांतील मल्याचें, प्रामाणिकपणाचे, प्रेमळपणाचे, हे प्रयोग आठवणीच्या रूपानें मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणें वाचकांपुढें मांडले आहेत. त्यांचें वाङ्मय व जीवन यांतील परस्परसंबंध शोधण्याचें काम मी त्यांच्यावर सोंपविते; तो अधिकार माझा नाही. मात्र मला एवढेंच सांगायलाचें आहे कीं माधवराव ही व्यक्ति त्यांच्या वाङ्मयापेक्षां कोणत्याही दृष्टीनें कमी ठरणार नाही. किंबहुना माधवराव ही व्यक्ति त्यांच्या वाङ्मयपेक्षांही श्रेष्ठ होती असें त्यांच्या अनेक मित्रांप्रमाणें माझेही मत आहे.

आतां शेवटचें अत्यंत महत्त्वाचें काम आभाराचें. हें चरित्र लिहीत असतां माधवरावांच्या निकट सहवासांत वावरणाऱ्या आणखीही कांहीं मंडळींनीं मला मनःपूर्वक मदत केली. प्रा० क्षीरसागर, रा. गोपीनाथ तळवळकर, रा. के. नारायण काळे ह्यांनीं मला वेळोवेळीं अनेक प्रकारें सल्ला दिला. प्रा० निरंतरांचे श्रम तर अवर्णनीय आहेत.

पुणें तपासण्यापासून तों तीं छापून प्रसिद्ध होईतोंवर वाटेल त्या वेळीं छापखान्यांतून माझ्याकडे व माझ्याकडून छापखान्यांत त्यांनीं खेपा घातल्या. सर्व प्रकारें त्यांनीं मला मदत केली. हें सर्व माधवरावांच्याबद्दल त्यांच्या असलेल्या भक्तीला साजेसेंच झालें.

परन्तु सर्वांत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ग्रंथांतील चरित्रनायकाशीं अर्था-अर्थीं संबंध नसतां केवळ मला मदत करण्याच्या सद्हेतूनें प्रेरित होऊन ज्यांनीं मला मदत केली, त्यांत रा. व. मा. महाशब्दे, M. A., B. COM. ह्यांचें कौतुक करावें तेवढे थोडेंच आहे.

प्रकाशकांचे आभार मी कोणत्या शब्दांत मानूं हें माझें मलाच समजत नाहीं. ते माधवरावांचे जवळचे स्नेही; परन्तु माझी त्यांची तोंडओळखही कधीं नव्हती. त्याचप्रमाणें मी कोणी प्रसिद्ध लेखिका नव्हे तर माझा ग्रंथ केवळ माझ्या नांवावर त्यांनीं छापवा. परन्तु मी आठवणी लिहिल्या आहेत हें समजतांत केवळ माधवरावांच्या प्रेमाखातर त्यांनीं हा ग्रंथ प्रकाशित करायचें ठरविलें.

‘ निवान्त ’
डेकन जिमखाना,
पुणें, ता. २९-११-४५.

}

लीलाबाई पटवर्धन

प्रकाशकाचें पान

माधवराव पटवर्धन यांचा माझा परिचय फार गंमतीदार तऱ्हेनें झाला. त्यावेळीं माझे 'श्रीमुखांत' हें नाटक नुकतेंच प्रसिद्ध झालें होतें व मी तें माझ्या स्नेह्यांना 'सप्रेम भेट' म्हणून देण्याकरितां एके ठिकाणीं गेलों होतो. त्या स्नेह्यांना मी पुस्तक दिलें. तेथें माधवराव पटवर्धन बसले होते. माझ्या स्नेह्यांनीं माझी व पटवर्धनांची तेव्हां ओळख करून दिली. माझ्या जवळ नसरे पुस्तकाची आणखी एक प्रत शिल्लक होती. मी सादर भावानें त्यांवर माधवराव पटवर्धनांचें नाव लिहून माझे पुस्तकांची प्रत माधवराव पटवर्धन यांस देऊं लागलों. पण त्यांनीं ती घेण्याचें नाकारलें व म्हटलें "तुम्ही नवीन लेखक आपल्या पुस्तकाची एक प्रत आम्हांला देता व त्याबद्दल आमचीं सर्व पुस्तकें तुम्हास मिळावीं अशी अपेक्षा करीत राहतां म्हणून आपलें पुस्तक मला नको !"

हें ऐकून मलाहिं राग आला व मी म्हटलें "माझ्या बाबतींत ती घास्ती आपणांला नको. मी कवितः फारशी कधींच वाचीत नाहीं !"

त्यानंतर तीन चार वर्षे तशींच गेलीं. माधवराव पटवर्धन व मी एक-मेकांना रस्त्यांत भेटत होतो पण आमचानमस्कारही कधीं होत नसे.

एक दिवस मी मंडईत चाललों होतो आणि माधवराव पटवर्धन मंडईतून परत चालले होते. आम्ही एकमेकाकडे पाहिलें आणि तसेच आप-आपल्या मार्गांनिं निघालों. माधवराव दहावीस पावले पुढें गेले तोंच मला हांक ऐकूं आली "जोशीबुवा—"

ती हांक माधवरावांची होती. मी मार्गें वळून त्यांचे जवळ गेलों आणि त्यांना नमस्कार केला. माधवरावांनीं सस्नेह भावानें माझा हात आपल्या हातीं घेत म्हटलें, "जोशीबुवा, माझा तुमच्याबद्दल गैरसमज होता !"

मी हंसत म्हटलें, "पण माझा तुमच्याबद्दल कधींच नव्हता !" माधवरावहिं हंसले आणि म्हणाले, "परवां तुमची रत्नाकरांत आलेली 'परिजातकाचीं फुलें' ही गोष्ट वाचली. इट इज ए हॉटिंग स्टोरी ! राहून राहून आठवण होत राहणारी ती गोष्ट आहे. आणि त्या वेळेपासून ठरविलें तुमच्याशीं बोलायला लागायचें !"

त्या वेळेपासून आमचा स्नेह वाढत गेला. त्यांनीं आपलीं पुस्तकें मला देण्यास आरंभ केला. मीही माझीं पुस्तकें त्यांना देऊं लागलों.

त्या दिवशीं माधवराव आपलें 'नकुलालंकार' हें पुस्तक मला भेट देण्याकरितां आले होते. त्यांनीं मला पुस्तक दिलें. मी त्यांना चहा दिला. आम्ही अवांतर बऱ्याच गापा मारल्या. नंतर माधवराव म्हणाले, "जोशी-बुवा, आमचें तुमच्याकडे येणें राहिलें आहे तें देऊन टाका—"

माझ्या काहींच लक्षांत येईना. मी म्हटलें, "मी तुमचें काय देणें राहिलें आहे?"

माधवराव मिस्तिकलपणानें हंसत म्हणाले, "श्रीमुखांत!—"

"पण तें पुस्तक आतां मिळत नाही!" मीही हंसत हंसतच उत्तर दिलें.

"ठीक आहे—नवी आवृत्ती निघेल तेव्हां या!"


—आणि बहुधा तीच माधवरावांची आणि आमची शेवटची मनमोकळी भेट.

या गतगोष्टींच्या स्मृति "आमचीं अकरा वर्षे" या पुस्तकाचें प्रकाशन करताना मला होत आहेत. लीलाबाईंची आणि माझी तशी ओळख कधींच झाली नव्हती. पुढें प्रस्तुत पुस्तकांचीं पुफें वाचीत असतांना पुस्तक प्रकाशनार्थ पत्करल्याचा दुहेरी आनंद झाला. आणि वाटलें माधवरावांची आणि माझी ओळख नसती तरी मी हें पुस्तक प्रकाशनार्थ आनंदानें स्वीकारलें असतें.

पुस्तकाचीं पुफें तपासतांना लीलाबाई ज्या कावरेबावरेपणानें पुफें तपाशीत होत्या तो कावरेबावरेपणा अत्यंत हृद्य होता. "अकरा वर्षांतील" मजकूर वाचतांना जणुं त्या काळांत त्या वावरत असल्यासारखी त्यांची वृत्ति—आणि तो काळ तर हातचा निघून गेलेला याची स्पष्ट जाणीव—अशा मनाच्या एक प्रकारच्या सहजावस्थेंत त्यांनीं हें पुस्तक लिहिलें होतें व त्याच सहजावस्थेंत त्या पुफें तपाशीत होत्या. आपण पुस्तक म्हणजे काहीं 'वाङ्मय' लिहीत आहों—ही अस्पष्ट जाणीवहि त्यांच्या ठिकाणीं दिसली नाही. त्यामुळेंच वाङ्मयदृष्ट्याही हें पुस्तक इतकें चांगलें झालें आहे असें मला वाटतें. त्यांत कुठे कृत्रिमता किंवा दुराभिमान आलेला नाही. हें पुस्तक वाचतांना वाचकांना कै. रमाबाई रानडे यांच्या आठवणी, कै. लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतिचित्रें' व कमलाबाई देशपांडे यांच्या 'स्मरण-साखळी' या पुस्तकाची आठवण होणें अगदीं अपरिहार्य आहे असें मला वाटतें. कै. माधवराव पटवर्धनांना हें पुस्तक पाहून जास्तच अभिमान वाटला असता. असो.

—यशवंत गोपाळ जोशी

अनुक्रमणिका



१	पूर्वायुष्य	१
२	आमचें लग्न	२४
२	आमचा नवा संसार	३८
४	वेताळ	५३
५	कांहीं गंमतीदार अनुभव	६०
६	व्यक्तिदर्शन	६९
८	प्रवास	८६
९	माधवरावांचे स्नेही	१००
१०	माधवरावांच्या कांहीं कवितांचा जन्म	१२९
११	सार्वजनिक जीवनांतल माधवराव	१४८
११	अलीकडील कांहीं वर्षे	१५७
१२	अखेर	१७९

नजरचुकीने प्रकरणांचे क्रमांक छापतांना क्रमांक सात अजिवात धालावयाचा राहून गेला आहे व क्रमांक अकरा दोनदां पडला आहे.



जळगांव सम्मेलनाध्यक्ष

१९३६

[आमचा विवाह होण्यापूर्वीची माघवरावांच्या जीवनाचढलची माहिती अर्थात् मी त्यांच्या आस्त्रांकडून मिळविली. कांहीं त्यांनी स्वतःही सांगितली. ती मी या प्रकरणांत देत आहे. आमच्या विवाहानंतर त्यांचे जे स्वभावविशेष मला दिसले त्यांची पार्श्वभूमी असें त्यांचें विवाहपूर्व आयुष्य आहे. चरित्राची माहिती पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही विवाहपूर्व आयुष्याचढल कांहीं लिहिणें माझें कर्तव्य आहे असें लेखकेच्या दृष्टीने वाटलें.

या प्रकरणाच्या शेवटीं त्यांचे जिवलग स्नेही श्री. नीळकंठ श्रीधर कर्वे ऊर्फ राजामाऊ कर्वे यांनीं सांगितलेली हकिगत त्यांच्याच शब्दांत दिली आहे. हें प्रकरण व त्यांचे परिशिष्ट हीं एकमेकांस पूरक होती व असें मला वाटतें.]

पटवर्धनांचें मूळचें गांव पामेंडी. परंतु घंदा व शिक्षण या निमित्तानें पटवर्धनांच्या घराण्यांतिल कांहीं मंडळी गुजराथेंत तर कांहीं पुण्याला स्थायिक झाली. त्यांपैकी माघवरावाचे आजोबा दादा-विनायक नारायण पटवर्धन हे गुजराथेंत मडोचला अव्वल कारकून होते. त्यांच पेन्शन घेईपर्यंतचें आयुष्य गुजराथेंतच गेलें. त्यांचे धाकटे बंधु म्हणजे माघवरावांचे चुलत आजोबा-आप्पाकाका-दिनकर नारायण पटवर्धन-हे नेहमीं पुण्याजवळ अवळसेस राहात असत. येथे दादांची व आप्पाकाकांची थोडी जमीन होती. घरची शेती पाहाण्याचे काम आप्पाकाकाच करीत असत. पुढें पेन्शन घेतल्यावर दादा अवळसला येऊन राहिले. दादांचे सगळ्यांत धाकटे बंधु-धोडो नारायण यांना चुलत्याच्या मांडीवर दत्तक दिलें होतें. त्यांचें चोळखणआळांत एक घर होतें. परंतु धोंडोपंत व त्यांचे चिरंजीव प्लगच्या कहरांत पुढें वारले.

दादांचीं तीन अपत्यें म्हणजे माघवरावांचे चुलते कृष्णराव विनायक पटवर्धन, माघवरावांच्या आत्याबाई-आऊताई व सगळ्यांत धाकटा मुलगा त्रिचक विनायक पटवर्धन म्हणजेच माघवरावांचे वडील.

माघवरावांच्या चुलत्यांनीं म्हणजे कृष्णरावांनीं तरुणपर्णीच संन्यास घेतला होता. पुढे १९१८ नंतर ते जे हिमालयांत यात्रेला गेले ते परत आलेच नाहींत. त्यांच्या धाकट्या बहिणीनें (आऊताईनीं) त्रिचकरावांचें लग्न करून

दिले. माधवरावांचें आजोळ बडोद्याला सहस्रबुद्ध्यांच्याकडे. आजोळची साधारण गरिबीच होती. माधवरावांचे थोरले मामा महादेव विश्वनाथ सहस्रबुद्धे यांना बडोद्यांतच एक लहानशी नोकरी होती. आतां त्यांनीं पेन्शन घेतलें आहे. पुढें माधवरावांचे आजोबा वारल्यावर माधवराव व त्यांचीं इतर भावंडे ह्यांचें शिक्षण मामांच्या नेतृत्वाखालींच झालें. जरी माधवरावांचें पुढे कांहीं कारणांनीं मामांशीं पटलें नाहीं तरी माधवरावांचें आपल्या मामांवर व मामांचें माधवरावांवर प्रेम होतें. कांहीं झालें तरी लहानपणीं आपण मामांच्या पाठ होतों, त्यांनीं आपल्या खस्ता खाल्ल्या आहेत, हें माधवराव कधीं विसरले नाहींत. पुढे माधवरावांनी आपली **छंदोरचना** याच मामांना अर्पण केली.

माधवरावांचे वडील सॉर्टरच्या कामावर होते. त्या कामाकरितां त्यांना फिरतांवर राहावें लागे. त्यामुळे सासूबाई-माधवरावांची आई-उमाबाई ह्या बडोद्याला मधून मधून येऊन राहात.

त्रिंबकराव-उमाबाईंना एकंदर पांच अपत्ये झालीं. त्यांत सर्वांत थोरले माधवराव. माधवरावांच्या पाठीवर एक बहीण झाली. ती जन्मल्याबरोबरच वारली. नंतर गणपतराव, केशवराव, विनायकराव व सगळ्यांत धाकट्या भगिनी यमूताई.

माधवरावांचा जन्म बडोदे मुक्कामीं ता. २१ जानेवारी १८९४ सालीं झाला. त्यांचे मूळचे नांव गजानन असें होतें. लहानपणीं ते दोन महिन्यांचे असतांना फार रडत असत, म्हणून त्यांच्या आत्याबाईंनीं त्यांची जोड्यांनीं तुला केली व त्यांच्या धराण्यांतील मूळ पुरुपाचें महादेव हे त्यांचे नांव ठेवले. तेव्हांपासून त्यांचे रडें बंद झाले असें त्यांच्या आई सांगतात. १९१३ सालीं कॉलेजांत ज्युनियर बी. ए. च्या वर्गांत असतांना त्यांनीं आपलें महादेव नांव बदलून त्याचें 'माधव' केलें. माधवरावांचें लहानपण बडोदे, भडोच व आवळस या गांवीं गेले. त्यांचें प्राथमिक शिक्षण बडोदे व आवळस मिळून झालें. लहानपणीं ते अति व्रात्य होते. झाडावरून दोनचार वेळ तरी पडले असात्रेत. एका ठिकाणीं बसून अभ्यास करणें त्यांना कधीं माहीतच नव्हतें. सदोदित उनाडक्या करीत गांवांतून हिडणे हेंच त्यांचें मुख्य काम. माधवराव स्वतःच असें सांगत का, 'लहानपणीं मी बडोद्याला असतांना जोपर्यंत मला समजत नव्हतें तोपर्यंत आळींतल्या देवळांतून हिंडून देवापुढे ठेवलेल्या पैशांतून एखादा

तरा पैसा मी पुजाऱ्याला न कळत लांबवीत असं. पुढें. समजू लागल्यावर ही माझी खोड गेली.'

१९०३ सालीं आवळस येथें त्यांची मुंज झाली. तेव्हांच्या काळाप्रमाणे माधवराव मुंज झाल्यावर एकादशी, चतुर्थी वगैरे उपवास करित. भगवद्गीता व अमरकोश त्यांचा तोंडपाठ होता असं सासूबाई सांगतात.

१९०६ सालीं बडोद्याला कुस्तीत त्यांचा डावा हात मोडला होता. हात तसाच गळ्यांत बांधून ते भडोचला-आत्याबाईकडे गेले. आत्याबाईंनीं माधवरावांचा हात बरा होण्याकरितां जिवाचें रान केलें. हात बरा झाला. त्यांत दोष असा कांहीं राहिला नाही. परंतु त्या हाताने त्यांना फारसें जड ओझे उचलतां येत नसे. जेव्हां जेव्हां ते आपला हात मोडल्याची हकीगत सांगत तेव्हां तेव्हां त्यांना आत्याबाईंची आठवण होई व त्यांच्या डोळ्यांत पाणी उभें राही.

१९०५ ते १९०९ सालपर्यंत जी क्रांतीची चळवळ हिंदुस्थानांत झाली होती तिची झळ बडोदा नगरीलाही लागली होती. त्या वेळीं माधवराव १४-१५ वर्षांचे असावेत. ते तेव्हां हायस्कूलमध्ये होते. भावनाप्रधान माधवराव, क्रांतिवादी बनले. ते व त्यांच्या बरोबरीच्या आणखी कांहीं मित्रांनीं कांहीं रासायनिक द्रव्यांच्या सहाय्यानें बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांत माधवरावांचे दोन्ही हात भाजले. तें त्यांना एक मोठें दुखणेंच झालें होतें. आठ पंधरा दिवस हातांनीं त्यांना अथरुणावर लोळविलें. परंतु घरची मंडळी रागावतील म्हणून हात भाजल्याचें खरें कारण त्यांनीं सांगितलें नाही.

खाडिलकरांचे कीचकवध हें नाटक त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचें वर्णन करणारें होतें म्हणून तें माधवरावांना फार आडवत असें. त्यांतली भीमार्ची व कीचकाचीं भाषणें ते व त्यांचे स्नेही रामभाऊ मराठे ह्यांनीं पाठ केलीं होती. माधवराव भीम होत व रामभाऊ कीचक होत व मोठा सुंदर अभिनय करून तीं भाषणें ते दोघे म्हणत. माधवरावांचें दुय्यम शिक्षण बडोद्याला बडोदा हायस्कूलमध्ये झालें. माधवराव बडोदा हायस्कूलमध्ये असतांना तेव्हांच्या त्यांच्या स्नेह्यांत रा. रघुनाथ दामोदर खऱ्यांची प्रामुख्यानें गणना केली पाहिजे. त्या वेळीं ते दोघेही इंग्रजी ४थ्या इयत्तेंत होते. खरे यांच्या मामांचें घर कोठीच्या नाक्यावर शास्त्री यांच्या पोळेजवळच होतें. खरेही आपल्या मामांच्याकडेच राहात. खरे व माधवराव ह्यांच्या स्वभावांत तसें पाहिलें


तर कांहींच साम्य नव्हते. खरे अत्यंत व्यवस्थित तर माधवराव स्वतः अति-शय अव्यस्थित. परंतु दुसऱ्याचा व्यवस्थितपणा त्यांना फार आवडे. ह्या गुणामुळेच ते एकमेकांच्याकडे ओढले गेले. शाळेत असतांना खऱ्यांचा गणित विषय अगदी कच्चा होता. माधवरावांचे गणित चांगले होते. त्यांनी खऱ्यांना गणित विषयाचा अभ्यास करण्यास मदत केली. परंतु खऱ्यांचा मराठी विषय चांगला होना. तेव्हां बडोद्यास जे गणपतिउत्सव होत त्यांत त्या वेळचे बडोदा हायस्कूलमधले माधवराव व खऱ्यांचे मराठीचे शिक्षक ग. पेंडसे मुलांना उत्तेजनार्थ मराठी निबंध व भाषणाला कांही बक्षिसं देवीत. त्या उत्सवांत खरे व माधवराव यांनी बरेच वेळांनी बक्षिसे मिळवली होती. पुढे माधवराव कविता करू लागले. खऱ्यांनीहि थोडीशी काव्यरचना केली. परंतु ती हाताच्या बोटार मोजण्याइतकीच. माधवरावांच्या कविता खऱ्यांना फार आवडत. माधवराव अत्यंत भावनाप्रधान तर खरे अत्यंत व्यवहारी. तेव्हां तसे त्या दोघांत कोणत्याच प्रकारचे साम्य नव्हते. पुढे व्यवसायभेदा-मुळे खरे व माधवराव एकमेकांना बरेच दुरावले. परंतु माधवराव आपल्या बालमित्राला मोटेपणीही विसरले नाहीत.

शाळेत असतांना माधवरावांचे बरोबरच्या मुलांशी कधीच जमत नसे. बहुतेक सर्वांशी त्यांचे भांडणच असे. पुढे समजू लागल्यावर त्यांचा हा स्वभाव थोडासा कमी झाला. परंतु पुढेही त्यांच्या मित्रांनाच त्यांच्याशी जमवून घ्यावे लागले. माधवराव तेव्हांहि तऱ्हेवाईकच राहिले.

माधवरावांच्याभोवती जे त्यांचे स्नेही होते त्यांची गुंफण त्यांचे मराठीचे शिक्षक रा. पेंडसे ह्यांनी एका कारिकेत केली होती. त्यांतील एकच ओळ आतां मला आठवते आहे. ज्या दुसऱ्या ओळांत खऱ्यांचे नांव होतें, ती कारिका अशी :—

पटवर्धन एमटिश्च भाटे, घाटेच गोगटे,

माधवरावांच्या अंगी असा एक गुण होता की, दुसऱ्याच्या अंगी जर त्यांना एखादा चांगला गुण आढळला तर त्यांचे ते कौतुक करीत. त्यामुळेच खऱ्यांशी माधवरावांची ओळख झाली व पुढे ती कायम टिकली. खऱ्यांची खोली अगदी नमुनेदार असे. माधवराव आपल्या चमत्कारिक मनःस्थितीत खऱ्यांच्या खोलीत दिवस घालवीत. त्याला कारण हेच की, खऱ्यांचा व्यवस्थितपणा माधवरावांचे मन सुप्रसन्न करी.



माधवराव पटवर्धन. रामभाऊ मराठे.
(१९०९)

मधून मधून शालेला सुट्टी झाली म्हणजे माधवराव आपल्या आजोबांच्या-कडे-अप्पाकाकांच्याकडे आवळसेस जात. हे आवळसे गांव आतां मुळशीच्या धरणांत बुडाले. पोंडपासून आवळसेस जवळ होते. तेथे अप्पाकाका, रमाकाकू-अप्पाकाकांच्या पत्नी-माधवरावांच्या आजी व त्यांच्या चुलत आत्याबाई-धोंडो-पंतांची कन्या-राहात असत. आत्याबाई-येसूताई-माधवरावांच्याच वयाच्या. त्यामुळे त्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम. त्या आवळसे गांवांतील घराचे व त्या शेजारन वाहाणाऱ्या ओढ्याचे वर्णन माधवरावांनीं एका कवितेंत केले आहे. ती कविता म्हणजे 'आमुचें घर छान, शेजारीं वाहे ओढा कागदी होड्या सोडा, दूर जाती.' लहानपणच्या अनेक आठवणी-सांगतांना त्या घराचे वर्णन ते नेहमीं सांगत. ते व येसूताई-घराशेजारीं वाहाणाऱ्या ओढ्याकाठीं बसून कागदाच्या नावा ओढ्यांत सोडून त्यांची तासचेतास गंमत पाहात ओढ्या काठीं बसत. कोरफडीच्या वरलें साल काढून आंतला गर पाण्यांत बुडवून तो बर्फ म्हणून खात असत. त्याच आत्याबाईंच्या मांडीवर माधवरावांच्या तिसऱ्या नंबरच्या बंधूना-शेशवरावांना-दत्तक दिले. दत्तक घरचे त्यांचे नांव-हरी गोविंद गोखले. कुलाचा जिल्ह्यांतील महाडजवळच्या गोरेगांवीं त्यांची मोठी शेती आहे. ते त्या गांवचे खोत आहेत. येसूताईंचे माधवरावांच्यावर अतिशय प्रेम. माधवराव वारले त्या सुमारास येसूताई यात्रेला गेल्या होत्या. त्या ते वारल्यावर आठ दिवसांनीं पुण्याला आल्या. त्यांना अतिशय दुःख झाले. परत जाणांना त्यांना रडे आवरेना. दुःखाच्या मर्यात, " आतां माझे माहेर संपलें. मी पोरनी झालें. मला मायेचें कोणीं उरलें नाहीं. तरी माझे तुझ्याकडे व तुझ्या मुलांच्याकडे तितकेंच लक्ष आहे हें विसरूं नकोस " असें सांगून त्या टांग्यांत बसल्या. सध्यां त्या यात्रा करीत हिंडत असतात. परंतु केव्हां तरी पत्र व खाऊ पाठवायला त्या विसरत नाहींत.

१९०९ सालीं माधवराव मॅट्रिक झाले. नंतर अभ्यास करण्याच्या निमित्तानें त्यांनीं देवांच्या चाळींत एक खोली घेतली. इंटरमीजिएट होईपर्यंत ते जेवा-यला फक्त आजोळीं जात. अप्पाकाका मुलांना व आत्याबाईंना पुरेसें घरचे भात पाठवीत. त्रिचकराव अण्णा थोडे पैसे पाठवीत. परंतु तेवढ्यांत सर्वांचा उदर-निर्वाह होणे शक्य नव्हतें म्हणून माधवरावांना स्वतःच्या पुढील शिक्षणाकरितां शिकवण्या कराव्या लागल्या.

हळूहळू माधवरावांच्या विचारांत फरक पडूं लागला. त्यांनीं एकादशा,

चतुर्थी सोडून दिल्या. जुन्याला चिकटून राहाणें त्यांना आवडेना. संध्या करणें, शेडी राखणें हे त्यांच्या सुधारकी विचारांना रुचेना. कॉलेजांत गेल्यावर ते केस राखूं लागले. त्यांचे सुधारकी वागणे त्यांच्या मामांना आवडेना. म्हणून त्यांना आपल्या मातोश्री व मामांच्या पासून निराळें राहाणें भाग पडलें. त्यांच्या बालभित्रांपैकी रामभाऊ मराठे ह्यांची त्यांना त्या काळांत पैशाच्या दृष्टीनें फार मोठी मदत झाली.

त्यांना काटकसरीची संवय लहानपणापासूनच होती. माधवरावांच्या मामांनीं आपला एक खाकी कोट माधवराव इंग्रजी ४ थ्या इयरांत असतांना दिला होता. तो कोट ते कॉलेजांत गेल्यावरही घालीतच असत. माधवरावांच्या भित्रांनीं, तो टिगळें लावलेला कोट आतां टाकून द्या व दुसरा शिवा म्हणून सांगून पाहिले; परंतु त्यांनीं तो कोट बी. ए. पास होईतोंवर बदलला नाही. बी. ए. झाल्यावरच नवा कोट शिवाला.

माधवराव फारसी घेऊनच मॅट्रिक झाले. फारसी भाषा त्यांना स्वतःला आवडत नव्हती. परंतु वडिलांच्या इच्छेकरतां त्यांना ती घ्यावी लागली. अण्णांना-माधवरावांच्या वडिलांना-आपला मुलगा मॅट्रिक झाल्यावर कोठें तरी सरकारी कचेरींत कारकुनी करील; त्या दृष्टीनें पॅरिसियन भाषाच जास्त उपयोगी पडेल असें वाटलें, म्हणून त्यांना मुलाची इच्छा नसतांना ती भाषा त्यांना घ्यायला लावली. परंतु माधवरावांनीं त्या भाषेतही पुढें प्रावीण्य मिळविले. वास्तविक ते १९१४ सालींच बी. ए. व्हायचे, परंतु माधवरावांचा त्या वर्षी अभ्यास झाला नाही. माधवरावांनीं बी. ए. ला गणित विषय घेतला होता. परंतु आयत्या वेळेला त्यांचा अभ्यास झाला नाही व ते परीक्षेला बसले नाहीत. त्या सुमारास त्यांनीं रामभाऊंना एक पत्र लिहिले होतें. त्यांतील उतारा पुढे दिला आहे. ह्यावरून त्यांच्या त्या वेळेच्या मनःस्थितीची कल्पना येईल.

ता. २२ जून १९१४.

सायंकाळीं ७ वाजतां.

देवांची चाळ.

“ परीक्षेस यंदा बसणें अशक्य आहे. माझें डोकें मनस्वी दुखत आहे. गेले सहा महिने खडतर तपश्चर्येप्रमाणें घालवून केवळ वेळेच्या अभावामुळे माझ्या

आयुष्यांत मजवर हा असा प्रसंग येत आहे. परंतु मी पुरुष आहे व माझे मन आतां अधिकधिक दृढ होत चाललें आहे. मी परत कॉलेजांत दाखल होईन व एखाद्याला हेवा वाटेल अशी राहाणी ठेवीन, व शेवटीं यशस्वीच होईन.

माझ्याविषयीं पुष्कळांचें प्रतिकूल मत झालें आहे व होईल. परीक्षेस बसणें म्हणजे कांहीं मोठेसें काम नाहीं; परंतु मस्तक भणाणून गेल्यामुळे पेपर बरोबर लिहितां येणार नाहींत आणि अभ्यासाचा कलंक तर मला नको. आज मी स्वतःचा पायावर उभा राहाण्यास समर्थ आहे. लोकांचा शर्मिदा मी होणार नाहीं.”

त्यांच्या मामांचा व आईचा ह्या बाबतींत त्यांच्याशीं मतभेद झाला व तेव्हांपासून आजोळच्या घराण्याशीं त्यांचा कायमचा संबंध तुटला. त्यासंबंधींचा रामभाऊंच्या पत्रांतील उतारा—

“मामांनीं माझ्यावर संवई वाईट व सुधारक आहेस असा आरोप ठेवला, व जुन्या तऱ्हेनें घरीं राहून अभ्यास करावयाचा असला तरच आमच्याकडे राहायला ये म्हणून लिहिलें. मी घरां राहायला येणार नाहीं व स्वतःचे तुमच्यासंबंधीं असलेले कर्तव्य विसरणार नाहीं म्हणून ताबडतोब पत्र लिहिले.

“कर्तव्याच्या मार्गावर जमीन कापू लागलों आहे. त्यानेंच मला दिलासा दिला आहे. व तोच मला उजेड दाखवील.

* * * *

“इथें गंधर्व आणि ‘भारत’ अशा दोन नाटक मंडळ्या आल्या आहेत. हें तुला राजा (राजाभाऊ कर्वे) च्या पत्रावरून समजले असेलच. तुला नाटकाला यायचें असल्यास जरूर ये. पण नाटकाला येण्याचा मेहेरबानी करून तूं मला आग्रह करूं नकोस. केव्हां केव्हां माझ्या स्थितीचा विचार करूं लागलों म्हणजे मला वाटतें. कीं, मी अत्यंत गरिबीने दिवस काढले पाहिजेत. नाटकादि सुखापासून माझ्या अनावर मनास मी अगोदरपासूनच अलिप्त ठेविले पाहिजे. माझी प्रकृति चांगली आहे. मनाला मात्र मधून मधून फार निराशा वाटते. माझे जीवित म्हणजे एक कर्घी न संपणारी रात्र आहे, असे वाटूं लागलें आहे.

“अभ्यास चालू आहे. फारसी भाषा उत्तम येण्यास अरबी भाषेचे थोडे-बहुत तरी ज्ञान आवश्यक असल्यानें मी घरींच परवांपासून अरबी शिकायला सुरुवात केली आहे.”

बडोदा कॉलेजमध्ये असतांनाच माधवरावांनी वादविवाद संभतदेखील निरनिराळ्या विषयांवर मापणे केलीं व बक्षिसें मिळविलीं. ह्याबद्दल रामभाऊंच्या एका पत्रांत उल्लेख आहे तो असा—

ता. १८ सप्टेंबर १९१५

“वादविवाद मंडळीच्या दुसऱ्या बैठकींत ‘जातिभेद’ या विषयावर झालेल्या वादविवादांत मला पुन्हा बक्षिसें मिळालें. तिसऱ्या बैठकींत “पाश्चात्य सुधारणा व तिची आवश्यकता” या विषयावर रा. मुकर्जी यांच्या अभ्यासलेखाली चर्चा झाली. मला पुन्हा पाहिले बक्षीस मिळालें. शिवाय मला दुसरी स्कॉलरशिप मिळाली आहे. गेल्या परीक्षेंत माझा नंबर दुसरा आला.”

१९१५ सालीं माधवराव बडोदा कॉलेजमध्ये बी. ए. च्या वर्गांत होते. शाळेंत असतांना माधवराव फारसे कोटें चमकले नाहींत. परंतु कॉलेजांत असतांना त्यांची हुपार विद्यार्थ्यांत गणना होत होती. निरनिराळ्या भाषांचें ज्ञान आपल्याला पाहिजे म्हणून फारसीकरितां अरबीचें ज्ञान तर त्यांनीं मिळविलेंच, परंतु लहानपण गुजराथेंत गेल्यामुळें. गुजराथीही त्यांना चांगलें येत होतें. हिंदी ते बोलूं शकत होते. फारसी भाषा त्यांना नाडलाजानें घ्यावी लागली. संस्कृत शिकण्याची त्यांची आवड राहून गेली, परंतु पुढे त्यांनीं संस्कृतचाही अभ्यास केला. अलीकडे अलीकडे जर्मनही ते शिकत होते. कानडी भाषा आपल्याला यावी म्हणून त्यांनीं १९३९ सालीं त्याही भाषेच्या मूळाक्षरांचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. इंग्रजी व मराठी भाषेंत त्यांचा हातखंडा होता हें सर्वश्रुत आहेच.

माधवराव हुपार तर होतेच, परंतु ते प्रयत्नवादी होते. कोणतीही गोष्ट डोक्यांत आल्यावर ती ते मनापासून करीत. त्यांच्या पुढील आयुष्यांतील यशाचें कारण त्यांचा मनावरील ताचा, दृढ निश्चय व प्रयत्न हेंच आहे.

माधवराव वास्तविक बी. ए. १९१४ सालींच व्हावयाचे, परंतु मनाच्या अस्वस्थ परिस्थितींत त्यांचें अभ्यासाकडे नीट लक्ष लागेना. इंटर आर्ट्सच्या परीक्षेंत त्यांनीं उत्तम यश मिळविलें होतें. माझ्या माहितीप्रमाणें त्यांना स्कॉलरशिपही मिळाली होती. तेव्हां बी. ए. च्या परीक्षेतसुद्धां आपण वर यावे, आपल्याला उत्तम यश मिळावें असें त्यांना वाटणें साहजिकच होतें. इंटर झाल्यानंतर त्यांनीं बी. ए. ला प्रथम इंग्रजी घेतलें. इंग्रजी पुस्तकें स्वतः विकत घेण्याची त्यांना ऐपत नव्हती. तेव्हां शेक्सपियरचीं कांहीं नाटकें त्यांनीं



बसलेले:—माधवराव पटवर्धन. उभे:—विठ्ठलराव घाटे.
बडोदा कॉलेज, ३१ डिसेंबर १९१३.

सुबंधच्या सबंध हातानें लिहून काढलीं. परंतु ह्या सर्व गोष्टींत त्यांचा फार वेळ गेला. वेळेवर अभ्यास झाला नाही. तेव्हां त्यांनीं इंग्रजी विषयाला रजा देऊन इतिहास घेतला. त्या विषयाचाही अभ्यास त्यांनीं रात्रीचा दिवस करून केला; परंतु मनाच्या चमत्कारिक परिस्थितीत तो त्यांच्या हातून झाला नाही. त्यांनीं पुन्हा विषय बदलला. गणित विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली. ह्या विषयांत बडोदा कॉलेजचे प्राध्यापक कै. प्रो. पेंडसे ह्यांनीं त्यांना फार मदत केली. परंतु ऐनवेळीं माधवराव गडबडले. त्याही विषयाची तयारी व्हावी तशी त्यांच्या हातून झाली नाही. त्यांनीं पुन्हा गणित सोडून पार्शियन घेतलें व अखेरीस १९१६ सालीं ते बी. ए. झाले. तरी त्यांनीं ज्या प्रकारचें यश आपल्याला यावे अशी अपेक्षा केली होती त्या प्रकारचे यश शेवटीं त्यांना मिळालें नाही. ते बी. ए. लाही दुसऱ्या वर्गांतच आले.

ह्या सर्व गोष्टीला कारणे म्हणजे घरच्या भानगडी, लहरी व अत्यंत भावना-प्रधान स्वभाव आणि मनाची अस्थिरता. नाहीतर माधवरावांसारख्या हुपार विद्यार्थ्याला पहिला वर्ग मिळविणें कांहीं अशक्य नव्हतें.

१९१६ साली ते बी. ए. च्या परीक्षेला बसले. त्याआधीं त्यांच्या मनाची स्थिति कशी झाली होती, त्यासंबंधीं ते रामभाऊंना लिहितात. “ माझा धीर अधिकाधिक वाढत चालला आहे. शरीराला सोसतील तितके परिश्रम घेऊन मी अभ्यास करीन व अध्यापकांची मर्जी संपादन करीन. आजपर्यंत मी रोजीं सुमारे पांच तास अभ्यास करीत आलों आहे. उद्यांपासून सहा तासाखालीं एक दिवसही अभ्यास करणार नाहीं. वर्गांतले अभ्यास पुढें गेले असल्यामुळें मला आज थोडा त्रास होत आहे. वार्षिक परीक्षा सुमारे १ महिन्यानें होईल. तींत माझा जो परिणाम होईल, त्यावरून मला बराच अनुभव मिळेल. Honours मी बहुतकरून फारसी भाषेंत घेईन. या विषयांत मी जर तरबेज झालों तर फर्ग्युसन कॉलेजांत फारसी भाषेचा प्राध्यापक होण्याची माझी आकांक्षा आहे. सध्यां तर हा विचार पाण्यावरच्या बुरुजाप्रमाणें आहे. आज ह्या विषयांत मी हुशार नाहीं, तसा मट्टही नाहीं. भावी परिस्थिति आजच्या परिश्रमावर बांधली जाणार आहे.

चैनीचे विचार मग सोडून दिले पाहिजेत. पैशाची किंमत ओळखून मला आतां मार्गक्रमण केलें पाहिजे. कुणास टाऊक उद्यांचा दिवस कसा येतो ? आजपासून मी राहणीत साधेपणा आणणार. मला एक जण म्हणतो. You

will go to dogs माझी उत्तरोत्तर अवनाति कशी होते हेच मला पाहाणें आहे. लोक मला सांगतात कीं, “ज्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होईल असें तुम्हाला कुणी राहिलें नाहीं.” दुर्दैवानें असे आहे खरे. म्हणून मला म्हणावें लागतें, माझ्या भडकलेल्या मनाचा लगाम खेचून धरायला माझ्यावांचून दुसरें कोण आहे ? एखादी आज्ञा निमूटपणें पाळण्याचे बाळकडू मला पाजिलें आहे कुणीं ?

सध्यां माझ्यापुढें असलेल्या मार्गांत कांटे खचून भरलेले आहेत. भोवती अंधार आहे. पण त्या अंधारांतून देखील तो पाहा एक तारा प्रसन्न मुद्रें खुणावीत आहे. रस्ता कांट्यांनीं भरलेला आहे. म्हणून कपाळावर हात मारून काय फायदा आहे ! दृढनिश्चयाचे जोडे पायांत घालून चालूं लागले कीं तोच मार्ग हिरवळीप्रमाणें वाटूं लागतो.

प्रिय राम, यापुढे माझी कितीही निराशा झाली तरी मी हताश होऊन कर्तव्यपराङ्मुख होणार नाहीं. आज माझ्या हृदयांत सतत प्रयत्नाच्या बिछान्यावर महत्त्वाकांक्षा शांत चित्तानें पडुडली आहे. मी माझ्याकडून होईल तितकी सुधारणा करित आहे.”

आणखी एका पत्रांतील उतारा—

२७ एप्रिल १९१६

मार्चच्या पहिल्या आठवड्यांत अभ्यासासाठीं मंचईस रवाना झालों. परंतु ज्या विद्यार्थ्यांबरोबर पुस्तकांची उजळणी करण्याचें ठरविले होतें त्यांनं पत्ता बदलला. त्याची भेट होऊ शकली नाहीं. पुढे ज्या इतर मुलांबरोबर अभ्यास केला त्यांची तयारी आमच्याइतकी मुळींच नव्हती.

मी अभ्यास नेटानें करूं लागलों. दररोज दहाचारा तास वाचन होई. पुढें परीक्षेला एक आठवडा राहिला. ऑनर्सची तयारी जग्यत झाली. परंतु वेळेच्या अभावीं आवश्यक इंग्लिश विषय कच्चा राहणारसें वाटूं लागले. फारसी या विषयावर वाजवीपेक्षां अधिक काळ खर्च केला, आणि प्रमाणबद्धतेकडे लक्ष पुरविले नाहीं. याबद्दल मला ‘न भूतो न भविष्यति’ असा पश्चात्ताप झाला. विपरीत परिस्थितीशीं सहानुभूतीच्या अभावीं झगडण्यांत मज्जातंतूना किती ताण बसला होता याची फारशी कल्पना नव्हती. त्यांतून अशा नाजूक प्रसंगां माझी धोडचूक माझ्या नजरेस आल्यानं मी वेडा होण्याच्या वेतांत आलो

अगोदरच शक्ति न कळतां क्षीण होत चालली होती. त्यांत माझी झोंप उंडाली. शक्तीचा व्हास झपाट्याने होऊं लागला. अभ्यासावर चित्त जडेना. अशा स्थितींत माझे सहाध्यायी श्री. जानी हे मला दिलासा देत व एकट्याने अभ्यास होईना म्हणून मजकडून अभ्यास करवून घेत. ही त्यांची कृति केवळ बिनमोल होय. तिचा मोबदला माझ्या हातून कसा दिला जाईल ? परंतु रात्री मला ब्रह्मांड आठवत असे.

परीक्षेला तीन दिवस राहिले तेव्हां डॉ. म्हाधे यांचें औपध सुरू केलें. मला जिना चढवत नव्हता कीं तासभर लिहवत नव्हतें; शिवाय परीक्षेच्या पेपर्सची अगोदर थोडीचहुत तरी उजळणी करायला हवी होती. तेव्हां तयारी असूनही मोठ्या कष्टाने ऑनर्सचे पेपर टाळावे, परंतु वर्ष फुकट न जाईल असें करावें असें ठरलें. डॉक्टर रात्रीं झोंपेचे व दिवसां उत्तेजनाचे अशीं दोन औपधे देत असत. परीक्षेच्या मंडपाकडे जातांना फाशीच्या स्तंभाकडे चालविलेल्या कैद्या-प्रमाणें माझी स्थिति झाली होती. माझ्या नंबर २४५च्या टेबलापुढे बसल्यावर मला आतां घेरी येते कीं काय अशी भीति वाटली. मी औपधाचा एक भाग घेतला. पेपर हातात पडल्यावर शून्य मनानें लिहावयास सुरुवात केली. हळू-हळू आठवूं लागलें.”

आपल्याला मार्गदर्शन करणारे कोणी नाहीं ह्याची जाणीव त्यांना फार होती. त्यामुळे ते आपल्या स्वतःच्या मनावर ताचा ठेवण्याचा आपणच प्रयत्न करीत. केव्हां ते पुन्हा भावनांच्या आहारीं जात. त्याकरितां त्यांनीं स्वतःला मार्गदर्शन करणारीं अनेक पुस्तके वाचलीं. आपलें बोलणें चालणें नमुनेदार असावें, असें त्यांना फार वाटे. म्हणून ते ‘चेस्टरफील्ड्स अँड-व्हाइस टु यंग मेन’ व “चेस्टरफील्डस् लेटरस् टु हिज सन’ हे वारंवार वाचीत व त्याप्रमाणें आपलें आचरण ठेवण्याचा प्रयत्न करीत. त्याचप्रमाणे आपण आदर्श विद्यार्थी असावे म्हणून टॉडस् स्टूडंटस् मॅन्युअलचीही पुनः पुनः पारायणें करीत.

कै. श्री. सौ. काशीबाई हेलेकरांना ते आईच्या ठिकाणां मान देत व त्यांना ते ‘आई’च म्हणत. त्यांच्या दोन कन्या कु. शांताबाई हेलेकर, श्री. सौ. शांताबाई कशाळकर, बी. ए. व कु. गीताबाई हेलेकर, श्री. सौ. शालिनीबाई रानडे, बी. ए. यांचाही त्यांच्याशीं पारिचय झाला. त्यांतल्या त्यांत शांताबाईंशीं त्यांची दाट ओळख झाली.

देवाच्या चाळीत राहात असतांना एके रात्री त्यांनी कंदीलाला एक दांगी बांधली. त्याचा उजेड आपल्या टेबलावर पडेल अशा रीतीने तो बांधला व तो पाहाण्यासाठी त्यांनी काशीबाईना-आईना हांक-मारले. आई आल्या. त्यांनी माधवरावांनीं खुंदीला दोरी बांधून खाली सोडलेला कंदील पाहिला आणि त्या म्हणाल्या “पटवर्धन, तुमच्या अभ्यासाची लांबण ह्या कंदीलासारखीच लागली आहे.” माधवरावांना त्यांचे बोलणे जिव्हारीं लागले, आणि तेव्हां-पासून त्यांनी आपल्या लहरीवर ताचा ठेवून मनापासून अभ्यास केला. माधवरावांनीं कोणत्याही गोष्टीचा एकदां निश्चय केला की, तो निश्चय कशीही परिस्थिति येवो ते तो पार पाडीत आणि त्याचाच परिणाम म्हणजे १९१६ सालीं ते बी. ए. ची परीक्षा दुसऱ्या वर्गांत उत्तीर्ण झाले व पुढे एम. ए. होण्याचा त्यांनी त्याच वेळीं निश्चय केला. परंतु आर्थिक अडचण त्यांच्या पुढे होतीच. कुटुंबांतून बाहेर पडले तरी आत्याबाईना थोडीबहुत त्यांना मदत करावीच लागे. शिवाय घरच्या मंडळीचीही थोडीबहुत जबाबदारी त्यांच्यावर होतीच.

त्यांचा जसा शांताबाईंशीं स्नेह होता, तसाच स्नेह सौ. राधाबाईं पवार व लक्ष्मीबाईं कन्हैयालाल चौघरी ह्यांच्याशीं होता. माधवराव कॉलेजांत असतांना ह्या सर्व त्याच कॉलेजांत शिकत होत्या. लक्ष्मीबाईं ह्या शांताबाईंच्या मैत्रीण. माधवरावांची त्यांच्याशीं जोळख शांताबाईंच्यामुळे झाली. ते त्यांना आपल्या थोरल्या बहिणीप्रमाणे मान देत. बी. ए. झाल्यावर जेव्हां माधवरावांना कोठें तरी नोकरी करण्याची गरज भासली तेव्हां लक्ष्मीबाईंचे मेहुणे म्हणजे लक्ष्मीबाईंच्या भगिनीचे पति भेजर बलदेवप्रसाद पाठक ह्यांच्या मुलाचे ट्यूटर म्हणून १९१७ सालच्या ऑक्टोबर महिन्यांत ते कोट्याला (राजपुताना) गेले. लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजे १९१८ सालीं ते मुंबईला आले व एम्. ए. च्या अभ्यासासाठी एल्फिन्स्टन कॉलेजांत त्यांनी आपले नांव दाखल केले. मध्यंतरी म्हणजे १९१८ सालीं बडोदा-अहमदाबाद येथे प्लेग झाला व त्या प्लेगच्या कहरांत त्यांचे धाकटे बंधु गणपतराव वारले. त्याच सालीं त्यांच्या मैत्रीण लक्ष्मीबाईं क्षयाच्या विकाराने वारल्या. त्यांच्याबद्दल माधवरावांना फार आदर होता. त्यांच्या मृत्यूची हकीगत माधवरावांनीं रामभाऊंना कळाविली त्या पत्रांत माधवराव लिहितात, “माझ्या प्रिय भगिनी-लक्ष्मीबाईं ह्या इहलोक सोडून गेल्या. त्यांचे गुणानुवाद करण्यास आज मी समर्थ नाही. त्यांच्या मृत्यूनें

म्हणजे फार मोठें नुस्सान झालें आहे.” माधवरावांची ‘ दिवंगत लक्ष्मीस ’ ही कविता त्यांना उद्देशून आहे.

१९१८ सालीं माधवराव फारसी व इंग्रजी घेऊन एम. ए. झाले व दुसऱ्या वर्गांत आले. वास्तविक ते पाहिल्या वर्गांतच यायचे, परंतु फार थोड्या मार्कांनीं त्यांचा पहिला वर्ग गेला. फारसी भाषा जरी त्यांना फारशी आवडत नव्हती तरी त्या भाषेचाही त्यांनी उत्तम अभ्यास केला होता. ते बडोद्याला असतांना १९१५ सालीं प्रो. पेंडश्यांना फारसी शिकवीत असत. प्रो. पेंडसे हे माधवरावांचे गणताचे प्रोफेसर; माधवरावांचें फारशीचें ज्ञान पाहून पेंडसेही त्यांच्यावर खुप असत.

माधवरावांचे सगळ्यांत धाकटे चुलत आजोबा-धोडोपंत व त्यांचा मुलगा भ्रैगच्या दिवसांत एका दिवसाच्या अंतराने वारले. त्यांचे घर हक्कानेंच माधवरावांचे आजोबा दादा व अप्पाकाका यांना मिळालें. पुण्यांतील ह्या घराची व्यवस्थाही अप्पाकाकाच पाहात. सन १९१८ च्या सुमारासच माधवरावांचें आजोबा-दादा वारले. ते आवळसला अप्पाकाकांच्या जवळच वारले. त्यांच्यानंतर अप्पाकाकाही माधवरावांचा एम. ए. चा निर्णय बाहेर पडल्यावर त्याच सालीं वारले. त्यांना मूलबाळ कांहींच नसल्यामुळे त्यांची थोडीचहुत जमीन व घराचा अर्धा वांटा मामंजीना मिळाला. पुढे मुळशी धरणांत मामंजीच्या शेतीचा गांव बुडाला त्याबद्दल सरकारनें त्यांना नऊ हजार रु. दिले.

पटवर्धन कुटुंबांतील जवळजवळ सर्वच व्यक्ति करारी; स्वाभिमानी व लहरी होत्या. माधवरावांना समजू लागल्या पासून त्यांना कुटुंबसुख असें कधींच लाभलें नाहीं असें म्हटलें तर अतिशयोक्ति होणार नाहीं. ते पुण्यास फर्ग्युसन कॉलेजांत प्रोफेसर असतांना, त्यांचे वडील त्रिंबकराव हे नोकरी सोडून, स्थायिक होण्याच्या विचारानें पुण्यास आले. सासूवाईही धाकट्या मुलांच्या शिक्षणाकरितां पुण्यास येऊन राहिल्या. त्याच सुमारास माधवरावांनीं चोळखण आर्ळींतील पटवर्धनांच्या मालकीचें. घर वाडिलांच्या सांगण्यावरून विकलें; त्यामुळें कुटुंबांत वितुष्टपणा आला होता. पुढें त्रिंबकराव सासूवाईच्या पासून विभक्त झाले व निराळे राहूं लागले ते मूळचेच लहरी व तऱ्हेवाईक होते. १९३३ सालीं ते अधिक लहरी व तऱ्हेवाईक झाले. पुढें त्यांचे

वेडांत रूपांतर झालें; माधवराव व त्यांचे बंधु विनायकराव ह्यांनीं त्यांना येरवड्याच्या दवाखान्यांत ठेविले. तेथेंच १९३७ सालीं ते वारले.

पुण्याचें घर व आवळसची शेती विकून त्रिचकरावांना अठरा हजारांपर्यंत रकम मिळाली होती. त्यांपैकीं सुमारें सहा हजार रुपये रमाकाकू सासूबाई, विनायकराव, माधवराव यांचे हिस्से व यमूताईच्या लग्नाकरितां ठेवलेली कांहीं रकम अशी वडील बंधु माधवराव यांच्या त्रिचकरावांनीं स्वाधीन केली. यांतून दरमहा १५ रु. माधवराव-रमाकाकूंना वाईस पाठवीत. फर्ग्युसनमध्ये असेतोवर ते आपल्या पगारांतून चाळीस रुपये-सासूबाईना देत. मामंजीकडून मिळालेली रकम डेकन एज्युकेशन सोसायटीकडे व्याजी लाविलेली होती. तिच्यापैकीं चार हजार दोनशे रु. त्यांनीं एका स्नेह्याला संकटकाळां कर्जाऊ म्हणून दिले. ते कधींच परत आले नाहींत. पैसे समाईक कुटुंबाच्या मालकीचे होते म्हणून माधवराव पोटाला चिमटा घेऊन कुटुंबाचें हे कर्ज सव्याज फेडीत होते. अमळनेरला अवघा १०० रु. पगार असतांना सुद्धां, ते अगदीं नियमितपणें दरमहा कर्ज-फेडीची रकम पाठवीत होते; त्याच सुमारास आल्याबाईना त्यांच्या निकृष्टावस्थेंत दरमहा १५ रु. पाठवीत असत व केवळ तीस रुपयांत आपला खर्च भागवीत असत. सर्व तपशील देण्याचा हेतु हाच कां, दैवयोगाने जरी माधवरावांचें त्यांच्या कुटुंबियांशीं कधींच पटले नाहीं व लग्न होईतोवर त्यांना एकटेंच राहावें लागलें, तरी कौटुंबिक जबाबदारी त्यांनीं कधींही टाळली नाहीं. उलट ती पार पाडतांना मुकाट्याने हाल सहन केले.

माधवराव फर्ग्युसनमध्ये १९१८ ते २४ पर्यंत प्रोफेसर होते. ते फारसी व इंग्रजी हे विषय शिकवीत असत. पंचवीस सालीं राजीनामा देऊन ते बाहेर पडले. त्यापूर्वी फर्ग्युसनमधून राजीनामा देण्याच्या आधीं वर्षभर म्हणजे १९२४ जुलै ते १९२५ अखेर त्यांनीं अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षकाचे काम केलें. अमळनेरच्या अज्ञातवासांतच त्यांनीं 'विरहतरंग' लिहिले. फारसी-मराठी कोश प्रसिद्ध केला. तो प्रसिद्ध झाल्याची ता. २३-१२-२५ अशी आहे. १९२६ सालीं ते पुण्यास परत आले व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावेस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस राहिले. या संस्थेत ते दोन वर्षें होते. आरंभीं ते घाट्यांच्याकडेच राहात; पण पुढें डेकन जिमखान्याच्या मार्केट बिल्डिंगमध्ये एक खोली घेऊन राहूं लागले. याच ठिकाणीं 'सुधारकाची' रचना झाली. १९२४ ते २८ च्या दरम्यान माधवरावांना जगाचे, विशेषतः

पुण्याच्या दिवाळ उथळ सुधारक जगाचे जे बरे वार्ड अनुभव आले ते या काव्यांत प्रतिबिंबित झाले आहेत.

माधवरावांच्या सखल्या आत्याबाईंचे मासर भडोचला सोहोण्यांच्याकडे होतें. आत्याबाईंचे आजताईंचे-पति मिथुक होते; पुढें ते वारल्यावर त्यांच्या पोपणाची जबाबदारी माधवरावांच्यावर पडली. माधवरावांचें लहानपण आत्याबाईंच्या जवळ गेलेलें; त्यामुळें साहजिकच माधवरावांचा ओढा आत्याबाईंच्याकडे जास्त होता. त्यांनीं आत्याबाईंना कधीं दूर केले नाहीं. आत्याबाईंसुद्धां अत्यंत करारी व बाणेदार होत्या; परंतु त्या जुन्या मताच्या, त्यामुळे त्यांचे व माधवरावांचें एकत्र राहणें मात्र कधीं जमलें नाहीं. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्या भडोचजवळ सिनोर ह्या गांवी राहूं लागल्या; मधून मधून त्या माधवरावांच्या जवळ येऊन राहात. त्यांना माधवरावांनीं लग्न करावें असें फार वाटे: परंतु माधवराव त्यांना सांगत “आत्याबाई, मी इतका जातिनिष्ठ नाहीं. शिवाय मला बायको शिकलेली पण सुंदर पाहिजे. मग ती परजार्तीतील असली तरी मला त्याची पर्वा नाहीं.” आत्याबाईंना प्रथम प्रथम हे ऐकून भाचा बहकल्याचें फार वार्ड वाटे. पण पुढें त्या त्यांना म्हणत कीं, “तूं तुझ्या इच्छेप्रमाणें लग्न कर, पण संसाराला लाग.”

त्यांच्या डोळ्यांदेखत माधवरावांचें लग्न झालें नाहीं. त्या १९२७ सालीं सिनोर येथे वारल्या. त्यांच्या मृत्यूचे दुःख माधवरावांना फार जाणवलें. त्या वारल्या त्या दिवशीं ते लहान मुलांसारखे रडले; पण तेव्हां त्यांनीं निश्चय केला कीं, आपल्या आत्याबाईंच्या इच्छेप्रमाणें लग्न करायचें. त्या वारल्यावर सहा महिन्यांनीं आमचें लग्न झालें. माधवरावांना आपल्या आत्याबाईंची आठवण झाली म्हणजे ते मला म्हणत “तुला त्यांनीं पाहिलें असतें, तर तुझें खरें कोडकौतुक त्यांनीं पुरवलें असतें. त्यांतून मी ब्राह्मणाच्या मुलीशीं लग्न केलें हे पाहून तर त्यांनीं मोठा सत्यनारायणच केला असता.—”

राजाभाऊ कर्वे (नीलकंठ श्रीधर कर्वे) यांचें पत्र

कै. माधवरावांचा व माझा स्नेह १९११ सालीं मी बडोद्यास शाळेंत असतांनाचा. त्यापूर्वीं त्यांची माझी नुसती ओळख होती. माझे वडील त्या वेळीं मामलेदार होते. तेव्हां माझें भडोचला सुटीत जाणें होई. माधवरावही मधून मधून आपल्या आत्याबाईंच्याकडे म्हणून भडोचला येत. आत्याबाईंच्या शेजारींच माझे एक स्नेही रामभाऊ मराठे राहात असत. माधवराव, रामभाऊ


व.मी जवळजवळ वयानें सारखेच. रामभाऊंचा व माधवरावांचा परिचय जास्त. ते माझ्यापेक्षां जास्त शिकलेले, परंतु त्यांच्या ज्या गप्पागोष्टी चालत, त्या मी मनःपूर्वक ऐकत असे; माधवराव हे एक बडोदा कॉलेजमधील हुपार विद्यार्थी व माझ्यापेक्षां जास्त शिकलेले तेव्हां मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर होता.

पुढे मी बडोद्यास शिक्षणाकरितां राहिलों. माझे वडील फिरतीवर असल्यामुळे, मी देवांच्या चार्जीत वरल्या मजल्यावर एका लहानशा खोलींत राहात होतो. त्याच सुमारास माधवराव इंटरमीजियेट झाले होते. ते युनिव्हर्सिटींत दुसरे किंवा तिसरे आले असावेत व त्यामुळे त्यांना १५-२० रु.ची शिष्यवृत्तिही मिळाली होती. मामांच्या घरी अभ्यासाला स्वतंत्र खोली नव्हती, म्हणून ते खोलीच्या शोधांतच होते. परंतु बाहेर स्वतंत्र राहाण्यास तेवढे पैसे अपुरे पडत होते म्हणून कांहीं दिवस ते अभ्यासाकरितां कॉलेजच्या वसतिगृहांत राहून जेवायला घरीं जात. पुढे एक दिवस त्यांची माझी भेट झाल्यावर मी त्यांना स्वतंत्र खोली घेऊन राहात असल्याचे सांगितले. लगेच कांहीं दिवसांनी ते माझ्या खोलींत राहायला आले. तेथून आजोळ जवळच असल्यामुळे, त्यांना घरीं जेवायला जाणें सोपेंच पडूं लागलें; शिवाय त्यांचें माझ्याकडे राहाणें मलाही फायद्याचेंच होतें.

माधवरावांचे मामा व बाकीची घरची मंडळी पुराणमताभिमानी व माधवराव सुधारक ह्यामुळे त्यांचें आपल्या नातेवाईकांशी पटले नाहीं व पुढें त्यांनीं घरीं जेवायला जाण्याचेंही सोडलें.

माधवराव-महत्त्वाकांक्षी; नुसतें बी. ए. होण्यांत त्यांच्या मनाला समाधान वाटेना. बी. ए.च्या परीक्षेंत वरच्या वर्गांत आल पाहिजे अशी त्यांना जबर इच्छा होती. ते निराळे स्वतंत्र राहूं लागल्यापासून नुसत्या शिष्यवृत्तीच्या पैशावर त्यांचें भागेना म्हणून त्यांना शिकवण्या करणें भाग पडलें. परंतु त्यामुळें अभ्यासांत व्यत्यय येऊं लागला. अभ्यासाला वेळ मिळिनासा झाला; व त्यांत मानसिक त्रासाची भर पडली. त्यामुळे माधवराव तऱ्हेवाईक बनले.

बी. ए. ला. प्रथम त्यांनीं इंग्रजी घेतलें होतें. माधवराव शाळेंत होते तेव्हांपासूनच त्यांचा इंग्रजी विषय फार चांगला होता. ते शाळेंत असतांना त्यांना वाडिया या आडनांवाचे पार्शी शिक्षक इंग्रजी शिकवीत होते. त्यांचे माधवराव अत्यंत आवडते विद्यार्थी माधवराव मॅट्रिक झाल्यावर त्यांचे गुरु



माधवराव पटवर्धन

१९१५ मध्ये

वाडिया यांनीं त्यांना त्यांचे इंग्रजी उत्तम असल्याचे एक सर्टिफिकेटही दिले होते. पुढे बडोदा कॉलेजांत गेल्यावरही माधवरावांचे जाणे-वेणे वाडिया मास्तरांच्याकडे होते व त्यांच्या आग्रहामुळेच माधवरावांनी पुढे बी. ए. ला इंग्रजी विषय घेतला. परंतु सहा महिन्यांनीं त्यांना असे आढळले की, त्या विषयाचा अभ्यास जसा व्हायला पाहिजे तसा आपला होत नाही. असे त्यांना दिसतांच त्यांनीं इंग्रजी विषयाला रजा दिली व इतिहास विषय घेतला. संबंध वर्ष संपत आले, बी. ए. ची परीक्षा जवळ आली तरी माधवरावांची इतिहासाची चारशे पाने वाचावयाचीं शिल्लकच होती. माधवरावांना पुन्हा असे वाटले की, आतां आपणांस परीक्षेला बसणे शक्य नाही. त्यांनीं पुन्हा विषय बदलला व गणित विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली. परंतु त्याही विषयाचा त्यांचा अभ्यास नीट झाला नाही व शेवटीं ते फारसी घेऊन बी. ए. झाले. या सर्व अनिश्चित वृत्तीचे कारण एकच. माधवराव अत्यंत भावनाप्रधान, हळव्या मनाचे, पण तितकेच करारी व निश्चयी होते. त्यामुळेच ते पुढे बी. ए. झाले.

माधवराव दुसऱ्याची सोय जाणणारे होते. त्यांनीं जेव्हां असे पाहिले की, आपल्या शिक्षित वर्तमाने मला त्रास होतो तेव्हां त्यांनीं लगेच माझ्या खोलीशेजारची मोठी खोली भाड्याने घेतली; तरी आमच्या खोलीचे दार एकच होते. त्यांच्या मनाच्या तळमळीचे ते दिवस मीं प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. बडोद्याचा उन्हाळा ११० किंवा ११६ अंशावर असतांना ऐन दुपारच्या वेळीं माधवराव दुपारीं बारा वाजल्यापासून संध्याकाळीं चारपांच वाजेपर्यंत अंगावर घोंगडी पांघरून झोंपत. त्यांना त्या मनाच्या चमत्कारिक स्थितीत झोंप कधींच लागत नव्हती. परंतु कांहीं तरी कारणाने सैतान त्यांच्या अंगांत शिरला कीं दिवसच्या दिवस, न खातां न पितां पलंगावर डोक्यापासून पायापर्यंत पांघरून घेऊन ते आपले स्वस्थ पडत. अशा स्थितीत आम्हाला त्यांच्याशीं बोलण्याचे धैर्य नसे. सैतानाचे साम्राज्य संपले कीं माधवराव पलंगावरून उठत. कशावर तरी त्यांची कविता तयार होई. ती एकदां लिहून काढली कीं माधवराव शांत होत; पुन्हा आपल्या दिवसाच्या कार्यक्रमाला लागत; कित्येक वेळीं पाव-चिस्किटें खाऊनच राहात. शिक्षणाने ते माझ्यापेक्षां किती तरी पुढे. त्यामुळे त्यांचा मान ठेवून मला त्यांना जेवढे सांगतां येईल तेवढे सांगण्याचा प्रयत्न मी करी. केव्हां त्यांचा

उपयोग होई, केव्हां माझे सांगणे व्यर्थ जाई. अशाही स्थितीत त्यांच्यावर ताबा चालवणाऱ्या दोनच व्यक्ति होत्या. एक श्री. सौ. काशीबाई हेलेकर व दुसऱ्या कु. लक्ष्मीबाई चौधरी. माझ्या सांगण्याचा उपयोग झाला नाही म्हणजे मी त्यांच्यापैकी कोणाला तरी माधवराव जेवले नाहीत म्हणून सांगावें. त्यांनीं मग त्यांना जेवायला न्यावें. असे प्रसंग वारंवार घडत.

माधवराव कांहीं बाबतीत मोठे भाग्यवान् होते. त्यांना उदरनिर्वाहाकरितां तीनचार शिकवण्या कधींच कराव्या लागल्या नाहीत. जवळजवळ तीनचार वर्षे ते एकाच घरीं शिकवणी करीत होते. त्या वेळचे गार्डन सुपरिंटेंडट रा.कोठावाला म्हणून होते. त्यांच्याकडे पहिल्या वर्षी २० रु. ची शिकवणी होती. पुढें तेथेंच त्यांना ३०, ४०, ४५, रु. वाढले. त्यांच्या मुलीला व मुलाला ते शिकवीत असत.

वेगळे राहूं लागल्यावर माझ्याबरोबरच ते हनुमान क्लबमध्ये जेवूं लागले. देवाची चाळ ही त्या वेळीं कॉस्मोपॉलिटनप्रमाणे होती. त्यांत सर्वे तऱ्हेचे लोक राहात. ह्या चाळीच्या तिसऱ्या मजल्यावर एका भागांत हा आमचा हनुमान क्लब होता. तेथेंच तो क्लब चालविणारे विद्यार्थी राहात असत. दुसऱ्या भागांत ज्या कांहीं खोल्या होत्या त्यांत हेलेकर मंडळी राहात असत. त्यांच्याच शेजारी ह्या आमच्या दोन खोल्या होत्या. मी व माधवराव चहा एके ठिकाणींच करीत असूं. माधवराव नेहमीं चहा करीत. मागाहून चहाचें सामान आवरण्याचें व कपवशा विसळण्याचें काम माझे असे. माधवरावांना दूध आवडत नसे. चहांत जेवढें दूध पडेल तेवढेंच दूध ते घेत. परंतु मी आजारी असल्यामुळे बरेच दिवस नुसतें दूध घेत असें. बडोद्याला दूध चांगलें व स्वस्त त्यामुळे आमच्या दोघांच्या चहाला दोन पैशांचे दूध अगदीं भरपूर होई. माधवरावांनीं कांहीं दिवस प्रकृतीकरितां दूध पिण्याचें ठरविलें; परंतु ते दूध पिण्यासाठीं रा. बापूराव शिंद्यांच्याकडे जात असत. कित्येकदां माधवरावांच्या बरोबर मीही बापूरावांच्याकडे जात येत असें.

माधवरावांचा समाजसुधारणेकडे जास्त ओढा. समाजसुधारणा व्हायला पाहिजे असें त्यांना मनापासून वाटे व तशी सुधारणा व्हावी म्हणून आपणाकडून शक्य तेवढी खटपट करणे, आपण तसें वागणे हें त्यांचें त्या वेळचें ध्येयच होतें. त्यामुळे बापूराव शिंदे हे जातीनें मराठा परंतु जातिभेदाचा प्रश्न माधवरावांच्या मनांत कधीं आला नाही.

काशीचाई हेलेकरांची गणना त्या वेळच्या बडोद्यांतील सुशिक्षित व कर्त्या स्त्रियांत होत होती. त्यांच्या मुली कॉलेजचें शिक्षण घेत होत्या, म्हणूनच केवळ माधवरावाचा ओढा त्यांच्याकडे जास्त.

श्री. काशीचाईच्याचहल माधवरावांना आदर वाटत असे. ते त्यांना 'आई' म्हणत. व त्यामुळेच पुढें त्या कुटुंबाशीं त्यांचा घरोचा वाढला. तेथेंच लक्ष्मीचाई चौधरी, शांताचाई व माधवराव ह्यांचे मोठमोठ्या. विषयावर वादविवाद चालत. मी ते मोठ्या कौतुकानें ऐकत असे.

माधवरावाचें जाणेंयेणें लक्ष्मीचाईचे मेहुणे मेजर बलदेव प्रसाद पाठक व त्या वेळचे सरमुभेरा. गणेश सदाशिव भाटे ह्यांच्याकडेही असे. गणपतरावांचे धाकटे बंधु रघुनाथ सदाशिव-भाटे-नामदेव-हे-माधवरावांचे परम खेही. परंतु माधवरावांचे येथें जाणेंयेणें वाढलें, कारण गणपतराव हे पुनर्विवाहित होते-सुधारक होते त्या वेळचे बहुतेक सर्व सुधारक सधनच होते. त्यामुळे त्यांना तोंडावर नांवें ठेवण्यास कोणी धजावत नसे. मध्यमवर्गीय अशा श्री. सौ. काशीचाई हेलेकरच; पण त्यांची तपश्चर्याच एवढी दांडगी होती कीं, त्यांना पाहिल्यावर विरोधकांची मान आपोआपच नम्र होई. परंतु माधवरावांची परिस्थिति थोडी भिन्न होती. एकतर तेव्हां ते विद्यार्थी होते; जुन्या सनातनी मध्यमवर्गीया कुटुंबांत त्यांचा जन्म झालेला; त्यामुळे माधवरावांचे ओळखीचे लोक त्यांचा उपहास करीत, हेटाळणी करीत, त्यांना नांवें ठेवीत. परंतु माधवरावांनीं त्या गोष्टीची कधीं पर्वा केली नाहीं. तसे ते हेकेखोर, हटवादी व तऱ्हेवाईक होते. लोक आपल्याला हसतात ना? नांवें ठेवतात ना? तर मग ती गोष्ट ते मुद्दामच करीत.

एकदां मला असें आठवतें कीं, माझ्या प्रकृतीकरितां डॉक्टरनीं मला एग्-मिक्शर घ्यायला सांगितलें होतें. परंतु मी पडलों ब्राह्मण. अंड्याचे औषध राजरोस कसें घ्यायचे हा मला प्रश्न पडला. मी जरी माधवरावांच्या सहवासानें सुधारणावादी झालें होतों तरी प्रत्यक्ष कांहीं करायची वेळ आली कीं माझें धैर्य नष्ट होई. मला एग्मिक्शर घ्यायला डॉक्टरनीं सांगितलें आहे हें माधवरावांना माहीत होतें. त्यांनीं मी जेव्हां डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणें तें घेत नाहीं असें पाहिलें तेव्हां त्यांनीं मला कारण विचारले. मी तात्पुरतीं उडवाउडवीचीं उत्तरें दिलीं. परंतु माधवरावांनीं मी तें घ्यायला भितों आहे हें ओळखलें. ते मला म्हणाले, " राजाभाऊ, आपल्याला औषध म्हणून अंडे

भ्यायचें आहे. त्यांत लोकांना काय म्हणून भ्यायचें ? मी तुला करून देतो ” म्हणून आपणच अंडीं आपून मला ते सर्वांच्यासमोर एग्मिक्शर करून देऊं लागले. इतकेंच नव्हे तर अंडीं टेवलेली बशी समोर टेबलावर ठेवूं लागले. त्यांचे स्नेही जमले म्हणजे त्यांच्या देखत अंडें फोडून आपण स्वतः खाऊन दाखवूं लागले. हे कां तर त्यांना ते आवडत होते म्हणून नव्हे तर चुकून माझ्या तोंडून कोठें गेले होते कीं, अशी गोष्ट उघड उघड कशी करायची; म्हणून त्यावर त्यांनी हा तोडगा काढला. माझे औपध घेणें तर बाजूलाच राहिलें, पण आमच्यांत अशी निपिद्ध गोष्ट राजरोस करावी कीं नाहीं त्याबद्दलच वाद सुरू झाला.

माधवराव एके काळां शाळेंत असतांना क्रांतिकारकही होते. त्यांना तशी कांहीं कामगिरी केली नाहीं; परंतु त्या विचारांची छाप त्यांच्या मनावर कांहीं दिवस होती; परंतु लहान वयातल्या त्यांच्या त्या मताला निश्चितता मात्र आली नाहीं. ते कुस्ती व मलखांच खेळत. क्रांतिवीर बनायचे असेल तर शरीरमुदढतेची आवश्यकता आहे म्हणून तो नाद त्यांना लागला होता. साधारण १९०५ ते १९०९ पर्यंत महाराष्ट्रांत तेव्हां क्रांतीची लाट उसळली होती. तिचा ध्वनि बडोद्यांत महाराष्ट्रीय लोकांत मधून मधून उमटत असे. तेव्हां त्या वेळचे हे छोटे वीर मोठ्या आवेशानें क्रांतीच्या गण्या मारीत आणि म्हणूनच त्या वेळेस माधवराव ज्या शास्त्र्यांच्या पोळेंत राहात होते तेथें एक नारायणगुरूची तालीम हांती, त्या तालमींत ते कुस्ती खेळायला जात; आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या समोर राहाणाऱ्या दत्त मराठे-बरोबर कुस्ती खेळत असतांना माधवरावांचा हात मोडला. ही गोष्ट १९०६ सालची असावी. त्यानंतर हा त्यांचा नाद सुटला.

माधवरावांना बेंठे खेळ खेळण्याचा नाद मुळांच नव्हता. गणा, वादविवाद, कविता, वाचन यांची आवड त्यांना जास्त. कित्येक वेळीं आम्ही रात्री जेवून आलो कीं मी आणि माझे स्नेही-वर्गचन्द्रु-केळकर, वैद्य वगैरे यांच्याबरोबर गण्या मारण्यांत माधवराव इतके रंगून जात कीं, पहाट केव्हां झाली हेसुद्धां आम्हांला कळत नसे. मग पहाट झाली म्हणून माधवराव चहा पिऊन अभ्यासाला लागत व मी शोप काढीत असे. पण असे महिन्यांतून एखादेच वेळीं होई. परंतु माधवराव वक्ते व आम्ही श्रोते. गण्यांना विषय अमुकच असे असें नाहीं. माधवरावांना अहंकार कधीं शिवला नाहीं. वास्तविक आम्ही शाळेंत

ते कॉलेजांत; परंतु आमच्याचरोबर गण्या कशा माराव्या, त्यांत आपल्याला कमीपणा आहे, असे माधवरावांना कधी वाटले नाही.

पुढे कांहीं दिवसांनी आमच्या शेजारी शंकर पंढरीनाथ भागवत, जे हल्ली सोलापुरास रंगाचे व्यापारी असून भागवत चित्रमंदिराचे (सिनेमागृहाचे) मालक आहेत ते राहावयास आले. त्यांची घरची गरिबी होती व थोड्या पैशांत त्यांना खर्च भागवावा लागे. म्हणून महिन्यांतून कांहीं दिवस पोळी व कांहीं दिवस बटाटे किंवा रताळीं उकडून त्यावर ते आपली गुजराण करीत. माधवरावांना त्यांची ही आहारपद्धति पसंत पडली व तेही त्यांच्यांत सामील झाले; पण हे फार तर वर्ष, दीड वर्ष चालले असेल.

माधवरावांचा कविता करण्याचा नाद जसा वाढू लागला तसा आमचा विविध विषयांवर होणारा गण्यांचा अड्डा क्वचितच होऊ लागला. त्या काळांत त्यांच्या अनेक कविता झाल्या. ते त्या मला म्हणून दाखवीत. परंतु त्यांच्या काव्यावर बरीवाईट चर्चा करण्याचे धैर्य मला कधी झाले नाही. कारण माझे ज्ञान बेताचे. मला तसे करणे संकाचाचे वाटे. माधवराव माझ्यावर रागावत व कित्येक वेळीं चिडून म्हणत की, 'तुझ्यापुढे कविता म्हणणे म्हणजे दगडापुढे म्हणण्यासारखे आहे. इतका कसा रे तू अरसिक!' पुढे पुढे बापूराव शिंद्यांचा व त्यांचा परिचय वाढू लागला. त्यांच्या कवितेला उत्तम श्रोता मिळाला व माझ्यावरचीही आपत्ति टळली. रात्री, बेरात्री ते लहर आली की शिंद्यांच्याकडे जात. त्यांना घेऊन ते फिरायला जात. वास्तविक बापूराव बडोद्याला मोठे सरकारी अधिकारी, माधवरावांच्यापेक्षा वयानेही मोठे, परंतु ते माधवरावांशी बरोबरीच्या नात्याने वागत. पुढे त्यांची ओळख चंद्रशेखर कर्वीशी झाली. हळूहळू त्यांच्या बैठकी चंद्रशेखरांच्या घरी होऊ लागल्या. त्यांच्या कवितेला योग्य मार्गदर्शक मिळाले. मी शाळेत असतांना माधवराव माझे पालकही होते. माझ्या प्रगतिपुस्तकावर ते सही करीत. मधूनमधून माझा जो विषय कच्चा असेल तो ते मला शिकवीत. मी नापास झालों की, ते माझ्यावर रागावत. ते त्यांचे रागावणे कळकळीचे असे. माधवराव इतके अनियमित वागत, परंतु ते कधी आजारी पडल्याचे मला आठवत नाही. मी वारंवार आजारी पडे. माझी शुश्रूषा ते मनापासून करीत. कांहीं वेळेला मलाच संकोच वाटे, पण माधवराव अत्यंत प्रेमळ. ते जरी लहरी असले तरी त्यामुळे ते तुटक झाले नाहीत. ज्यांच्याशी त्यांचा

जिव्हाळ्याचा संबंध होता त्यांच्याबद्दलचें कर्तव्य त्यांनीं मनापासून कळकळीनें केले.

माधवरावांचे पाळण्यांतले नांव महादेव. त्यांच्या आत्याबाई त्यांना 'महादेव' असेच म्हणत. पुढें इंटर झाल्यावर माधवरावांनी आपले महादेव नांव बदलून 'माधव' केले. आत्याबाईंनी त्यांना महादेव म्हटलें कीं ते चिडत. परंतु आत्याबाईंनीं त्यांना सांगितलें, "आम्ही जें तुझे नांव ठेवलें आहे तेंच तुझे खरें नांव. नांवें अशीं कधीं कुणीं बदललीं आहेत काय ? त्या नांवा-नेच आम्ही तुला हांक मारणार."

ते एकदां अभ्यास करूं लागले कीं मनापासून आठआठ दहादहा तास करीत. एखादे वेळीं संध्याकाळीं ५ वाजतां झोंपून रात्री १ वाजतां उठत. कधीं रात्रभर जागून पहोटें ४-५ वाजतां निजायचे. परंतु तऱ्हेवाईक, लहरी, भावनाप्रधान स्वभावामुळे हा नियम ७-८ दिवसांपेक्षां जास्त वेळ टिकत नसे. कारण ५-७ दिवसांनीं त्यांचा सैतान जागा होई. त्यांच्या लहरी स्वभावामुळे जशी अनेक माणसे जोडलीं गेलीं तशीं त्यांच्या स्वभावाचें आकलन न झाल्यामुळे त्यांतलीं कांहीं तुटलींही. त्यांच्या लग्नानंतर हळूहळू पूर्वींचीं सर्व माणसें त्यांच्या भोंवतीं गोळा झालीं. त्यांच्या स्वभावांतही फरक होऊं लागला; स्नेहीसोबती जास्त वाढूं लागले.

ह्याचे श्रेय त्यांच्या सुविध पत्नीला आहे. त्यांच्या सहवासानें त्यांचा लहरीपणा कमी झाला. माधवराव माणसाळले, आमचे झाले.

माधवराव १९१८ सालीं पुण्याला फर्ग्युसनमध्ये प्रोफेसर म्हणून आले. त्या सुमारास मी पुण्यांतच होतों. ते नातूंच्या चाळींत राहात. मी त्यांच्याकडे झोंपावयाला जाई. त्या सालीं आठवण ठेवण्यासारखी एक गोष्ट झाली. ती अशी—

१९१८ सालीं लोकमान्य टिळकांना त्यांच्या विलायतच्या कामगिरीबद्दल सर्व पुणेकरांतर्फे एक मानपत्र देण्याचें ठरले होतें. तें मानपत्र एकमतानें द्यावें असे ठरलें होतें. परंतु त्या गोष्टीला विरोध करणारी कांहीं मंडळी होतीच. तेव्हां ज्ञानप्रकाशमध्ये विरोधकांचीं पत्रे व चर्चा येऊं लागली. रंगलर र. पु. परांजपे विरोधकांत प्रमुख होते. त्यांच्या बाजूनेच माधवरावही विरोधकांत सामील झाले.

ज्या दिवशीं रे-मार्केटच्या मैदानांत सभा होती. त्या दिवशीं विरोधकांच्या बाजूला फक्त माधवराव बसले होते. बाकी कोणीही विरोधक हजर नव्हते. सर्व ठराव मांडून झाल्यावर “ह्याला कोणाचा विरोध आहे का?” असे विचारण्यांत आले. माधवरावांनीं एकट्यांनींच हात वर केला. लोकांनीं ह्यांच्याविरुद्ध एकच गिळ्या करून त्यांना खाली बसायला लावले. सभा संपल्यावर त्यांना मारण्याकरतां लोक टपून बसले होते. सभेच्या चालकांनीं त्यांच्या संरक्षणार्थ कांहीं लोक दिले व त्यांना घरीं पोहोचविण्यांत आले. तेव्हांपासून माधवरावांना, एक विक्षिप्त व्यक्ति म्हणून लोक ओळखू लागले.

माधवरावांना शिक्षणाचा, विद्वत्तेचा गर्व नव्हता. ते जसे त्यांच्या साहित्यिक विद्वान् मित्रांत मिसळत तसे ते आमच्यांतही मिसळत. त्यांच्या विद्वान् मित्रांशा ते साहित्यावर चर्चा करीत. आमच्याशी ते घरगुती विषयावर चर्चा करीत; कळकळीनें आमची विचारपूस करीत; बरोबरीच्या नात्यानें वागत. त्यांचा माझा लोभ शेवटपर्यंत टिकला. अलीकडे पुण्याला आल्यावर ८, १५ दिवसांत त्यांची माझ्या घराकडे फेरी झाली नाही असें कधीं झालें नाहीं. ते अनेक कामांत व्यग्र असले तरी माझी व माझ्या कुटुंबाची विचारपूस केल्याशिवाय ते राहिले नाहींत. वास्तविक माझा व्यवसाय निराळा, त्यांची योग्यता केवढी मोठी ! पण बडोद्याच्या त्यांच्या माझ्या स्नेहांत अंतर कधींच पडलें नाहीं.

शेवटीं देवयोग असा कीं, १९१६ सालीं आम्हीं दोघांनीं बडोदें सोडले. ते मुंबईला पुढील शिक्षणाकरितां गेले. मी पुण्याला आलों. १९३९ सालीं ते वारले तेव्हां मी बडोद्यास, जेथें आम्ही राहात होतो त्याच चाळीखालीं उभा राहून माधवरावांच्या निधनाची वार्ता ऐकली. मी लहान मुलासारखा रडलों.”

माधवरावांना मी आमच्या विवाहाच्या आदल्याच वर्षी म्हणजे १९२७ साली प्रथम पाहिले. त्या वर्षी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या अध्यक्षतेखाली पुण्याला साहित्य-संमेलन भरलें होतें. त्या संमेलनाकरितां भास्करराव तांबे ग्वाल्हेरहून मुद्दाम आले होते. भास्करराव हे माझ्या वडिलांचे (रा. रा. गं. बा. गरूड, सेवासदनचे जनरल सेक्रेटरी) परम स्नेही; ते आमच्या म्हणजे गरुडांच्या घरांचे उतरले होते. साहित्य-संमेलनानंतर बाबांच्या व तांबे-काकांच्या इच्छेवरून प्रो. मायदेवांनी काव्यगायनाचा एक कार्यक्रम मुद्दाम आमच्या घरी घडवून आणला. त्या रात्री 'रविकिरण मंडळा'चे बहुतेक सदस्य हजर होते. 'यशवंत' 'गिरीश' यांच्या कविता झाल्यावर माधवरावांना कोणी तरी 'सुधारकां'तील कांहीं भाग वाचून दाखविण्याचा आग्रह केला. तेव्हां हेच कवि 'माधव जूलियन' हे मला माहीत नव्हतें. मी जमलेल्या स्त्रियांपैकी कोणाला तरी "हे कवि कोण?" म्हणून विचारलें. लगेच एका व्यक्तीनें मला आश्चर्यानें विचारलें, "वा गंगू, अजून तुला हे कोण तें माहीत नाहीं? हेच ते सुप्रसिद्ध कवि "माधव जूलियन." हाच त्यांना पाहण्याचा माझा प्रथम प्रसंग. त्या आठ दिवसांत आमच्या घरी तांबे-काकांच्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या मंडळींची गर्दी असे. आमचे घर म्हणजे अगदीं लग्नघर झालें होतें. तांब्यांना भेटण्याकरतां माधवराव पुन्हा एकदां आले असतां तांबेकाकांनीं माझी त्यांच्याशीं ओळख करून दिली. त्यानंतर तांबेकाका होते तोंवर माधवराव अनेकदां आमच्या घरीं येत असत. आमचा परिचयही झाला. परंतु ते मला संकोची दिसले. ते फार कमी बोलत व शक्यतर बोलण्याचे टाळीत. ते थोडे त्रासिक व आपल्यांतच गढलेले असे दिसत. एकंदरीत ते माणूसघाणे असावेत असा माझा त्यांच्याबद्दलचा पहिला ग्रह झाला.

सम्मेलनानंतर एक दिवस प्रा. वामन मल्हार जोशी बाबांच्याकडे आले व त्यांनीं माधवरावांचे नांव लक्षाकरितां सुचविले. दोनचार दिवसांनीं बाबांनीं मला माधवरावांच्याबद्दल विस्तृत माहिती, फर्ग्यूसन कॉलेज प्रकरणासह

सांगितली व मा ती सर्व शांतपणे ऐकून घेतली आणि यत्किंचितही न थांबतां उत्तर दिलें, “असल्या स्थळाबद्दल विचार न करणें बरे” व बाबांनींही कोणत्याच प्रकारें या बाबतींत आग्रह धरला नाहीं. परंतु गु. तात्यांचें मत माधवरावांच्याबद्दल चांगले दिसलें. मी नाहीं म्हणतें हें बाबांनीं त्यांच्या कानांवर घातलें. त्यांनीं माझी मूर्खांत गणना केली. ते बाबांना म्हणाले.” “माधवरावांच्या फर्ग्यूसन कॉलेजप्रकरणांतील कड्या खऱ्या नाहींत आणि थोडे तथ्य असलें तरी ते सज्जन आहेत. मला वाटतें, गंगूला तेथें द्यायला कांहींच हरकत नाहीं. माधवरावांशीं मी त्या बाबतींत पत्रव्यवहार करीन.” अतें ते सांगून गेले आणि बाबाही त्या गोष्टीला तयार झाले आणि पुढील पत्रव्यवहार माझ्यापासून गुत ठेवण्यांत आला.

सन १९२८ साली मी जी. ए.च्या परीक्षेला बसलें. परंतु इंग्रजी विषयांत नापास झालें. नापास होण्याचें कारणही मोठे विचित्र घडलें. इंग्रजीची पहिली प्रश्नपत्रिका हातीं आली. प्रश्न मला अगदीं सोपे वाटले. त्या आनंदांत पहिल्या पानावरील पांच प्रश्न सोडविले व प्रश्नपत्रिकेची मागील बाजू न पाहतांच दोन तासांत उत्तरपत्रिका सुपरवायझरच्या हातांत देऊन मी बाहेर पडलें. पांयच्या उतरतां उतरतां माझ्या मनांत विचार आला, “मीच सर्वांच्या आधीं बाहेर आलें तेव्हां माझें कांहीं लिहावयाचें राहिलें तर नाहीं?” मी प्रश्नपत्रिका उलटून पाहिली. माझ्या काळजांत धस्स झालें. जवळजवळ निम्मे प्रश्न मी सोडूनच दिले होते. मग मात्र मला चैन पडेना. ह्याचा परिणाम असा झाला की, पुढला General English व Poetry चा पेपर मला वाईट गेला. कांहींच लिहायचें सुचेना, आणि शेवटीं व्हायचें तेंच झालें. त्या गोष्टीने माझ्या मनाला धक्काच बसला; आजपर्यंत मी कधींही नापास झालें नव्हतें. साधारण बऱ्या मुर्खींत माझी गणना होत होती. आणि त्यामुळे कॉलेजांत मला पंधरा रुपयांची एक शिष्यवृत्तीही मिळाली होती. परंतु दुःखांत सुख एवढेंच होतें की, इंग्रजीखेरीज मला बाकीच्या विषयांत चांगले गुण मिळाल्यामुळे इतर सर्व विषयांतून मी सुटलें.

हा अनुभव मला नवीनच होता. मला कांहीं सुचेना व पुढें काय करावें याचा विचार लवकर होईना. केवळ एका विषयांकरितां पुन्हा बसतिगृहांत जाऊन राहणेंही मनाला बरें वाटेना. शेवटीं प्रा. गोपाळ महादेव चिपळूणकरांनीं

व्यापल्या कन्याशाळेत मला कांहीं तासांकरितां शिक्षकेचे काम देण्याचें ठरविलें व वेळ घालविण्याचें हें साधन मलाही बरे वाटलें.

पुढल्या वर्षी म्हणजे १९२९ सालीं पुन्हा राहिलेल्या विषयाला मी बसावयाचें नक्की ठरविलें होते.

माझे वडील माझ्या लग्नाची खटपट जोरांत करित होते. मी नापास झालें तेव्हां त्यांच्या मनाने परत उच्चल खाल्ही. माझेही मत लग्नाला प्रतिकूल नव्हतें. बाबा जें करतील ते माझ्या चांगल्याकरतांच करतील अशी माझी खात्री होती. त्यांनी दोन चार स्थळे पाहिलीं; परंतु कांहीं ठिकाणीं माझे रूप, कांहीं ठिकाणीं बाबांचा स्वतःचा पुनर्विवाह तर कांहीं ठिकाणीं माझी स्वतःची नापसंती आड आली. बरींच स्थळे पाहिल्यानंतर माधवरावच बाबांना पसंत पडले. माधवराव तेव्हां महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतील भावेस्कूलमध्ये शिक्षकाचें काम करित होते व डेकन जिमखान्याच्या पोस्टऑफिसाजवळच्या चाळीत वरल्या मजल्यावर खोली घेऊन राहात होते. त्या वर्षी वामनराव व माधवराव दोघेही मुंबई विद्यापीठाचे परीक्षक होते. वामनरावांनीं मुंबईला माधवरावांच्याकडे जाऊन “गरूड आपली मुलगी तुम्हांला घायला तयार आहेत. तुम्हाला विचार करायचा असल्यास करा” असें सांगितलें.

माधवरावांचे बाबांना उत्तर आलें कीं, “मी पुण्याला येत आहे. आपण मला भेटावें.” बाबा एप्रिलच्या १५-१६ तारखेच्या सुमारास त्यांना भेटायला गेले. त्यांचे बोलणें झालें. माधवरावांनीं सांगितलें, “माझी तुमच्या मुलीशीं जरी थोडी ओळख असली तरी ती माझी सर्व हकीगत ऐकून घेऊन माझ्याशीं लग्न करायला तयार असेल तर मीही लग्नाला संमति देईन.” मीही आढेवेढे घेतले नाहींत. आमच्या लग्नाच्या वाटाघाटी सुरू झाल्या. माधवरावांनाही त्या वेळीं आणखी दोनचार मुली सांगून आल्या होत्या, परंतु त्यांतील एकदोन माधवरावांनीं नापसंत केल्या आणि त्यांना पसंत असलेल्या एकदोघींनीं “असल्या माणसाशीं लग्न करण्यापेक्षां विहिरीत उडी घेणें बरें” असे सांगून साफ नकार दिला. राहतां राहिलें मी. बाबांच्या संमतीनें माधवराव मला भेटूं लागले. या भेटांत कोणतीही हकीगत मजपासून चोरून न ठेवतां त्यांनीं मला स्वतःबद्दलचें माजलेलें काहूर साद्यंत सांगितलें.

• माधवराव सन १९१८ साली जेव्हा एम्. ए. झाले, तेव्हां त्यांनीं प्रयत्न केला असता तर त्यांना कोटेंही सरकारी नोकरी मिळाली असती किंवा बडोदें सस्थानांतही मोठ्या हुद्यावर ते लागले असते. परंतु त्यांना सरकारी नोकरी नको होती. कोटें तरी सार्वजनिक काम करण्याची आवड त्यांना पहिल्यापासून होती व म्हणूनच ते फारसी व इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून सन १९१८ सालीं डी. इ. सोसायटीत आले व त्यानंतर एक वर्षीने ते त्या संस्थेचे तहाहयात सभामद झाले. इंग्रजी व फारसी भाषेत तर त्यांचा हातखंडा होताच, परंतु त्यांचें गणितही फार चांगलें होते व त्यांचा मराठीचा व्यासंगही दांडगा होता. त्यामुळे माधवराव लवकरच नांवारूपाला आले. माधवराव दिसायला सुंदर होते. त्यांची राहाणी आधुनिक पद्धतीची हांती. डी. इ. सोसायटीत आले तेव्हां माधवराव अगदीं तरुण म्हणजे सारे २४ वर्षींचे होते. त्या वेळचे त्यांचे सहाध्यायी व सहाध्यापक सांगत कीं, ते दिसण्यांत रुचाबदार व सुंदर दिसत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांची चटकून छाप पडत असे.

माधवराव फर्ग्युसन कॉलेजांत आल्यावर लवकरच 'रविकिरण मंडळ' स्थापन झालें. एका नवीन प्रकारच्या प्रेमकाव्याला सुरुवात झाली. माधवरावांनीं फारसी गजलवृत्ते मराठीत आणलीं. त्या वृत्तांत नवीन प्रकारच्या कविता रचल्या. ते जसे तरुणांचे आवडते कवि झाले तसेच जुन्या पिढीच्या गैरसमजांचे व रोपाचेही विषय झाले. या काळांत अद्भुतरम्य अशा काव्यसृष्टींत माधवराव विहार करीत होते. या वेळीं त्यांचा एखाद्या सुंदर व सुविद्य मुलीशीं परिचय झाला असता व त्याचें रूपांतर प्रेमविवाहांत झालें असते तर सर्व सुरळीत झालें असतें व पुणें सोडण्याची माधवरावांवर पाळी आली नसती. पण २०।२५ वर्षापूर्वीचा समाज वेगळा होता. त्या वेगळ्या समाजांत रविकिरण मंडळानें कांहीं वेगळ्या प्रथा पाडल्या. मंडळाच्या बैठकी होत, त्यांत सदस्यांच्या बायका असत व कांहीं निवडक मित्रमंडळी या बैठकींना सपत्नीक हजर असत. या बैठकींत काव्यगायन होई, चहापान होई व अनेक प्रश्नांवर चर्चा होई. मंडळी रविवारी चहासाठीं जमत म्हणून मंडळाचें आरंभांचें नांव 'सन्-टी-क्लब' पडले. या बैठकींना कोणा ना कोणाच्या ओळखीनें २-४ मुलीही येऊं लागल्या. त्यांतील एक मुलगी दिसायला बरी, थोडी धीट, टेनिस बऱ्यापैकी खेळणारी, इंग्रजी उत्तम बोलणारी अशी होती. रविकिरण मंडळाच्या

भावनाप्रधान सुधारक तरुण कवींना तिच्यांत नवयुगाची तरुणी दिसली. तिच व मंडळाच्या बऱ्याच सदस्यांचा व त्यांच्या बायकांचा बराच परिचय झाला.

एका सदस्याने—माधवरावांनीं नव्हे—तिच्यावर कविताही केली. माधवरावांची व तिची विशेष ओळख झाली. या सर्व प्रकारांत गैरवाजवी असें कांहींच नव्हतें; पण वीस वर्षांपूर्वी माधवरावांच्या मोकळ्या सुधारकी वागण्याला व त्यांच्या गजलांना नसतेंच महत्त्व मिळालें. यांतच डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील दोन तटांच्या भांडणाची भर पडली व माधवरावांचें वर्तन सोसायटीच्या दृष्टीनें अनिष्ट ठरलें. त्यांच्यावर अनीतिकारक वर्तनाचा कर्धाच आरोप नव्हता. पण समाजाला त्याचें काय ? त्यानें अल्पावधींत पराचा कावळा केला व माधवरावांवर सोसायटी सोडल्यानंतर पुण्यास सामाजिक बहिष्कार पडला. कांहीं निवडक मित्रांखेरीज त्यांना पुण्यास घरे बंद झालीं. रस्त्यांत कुणी भेटलें तर चांचरत बोलून चटकन् पुढें होई. ते, 'गिरीश' व घाटे यांच्याबरोबर फिरावयाला निघाले म्हणजे रस्त्यांतील बायका आपआपसांत कुजबुजत. १९२४-२५ सालचे माधवरां व म्हणजे एक हेटाळणीचा विषय होता. त्या वेळां माधवरावांना जो विचित्र अनुभव आला त्याचें वर्णन खालील सुनीतांत त्यांनीं स्वतःच्या शब्दांत केलें आहे—

हा रस्त्यांत दिसे न तों पटपटा संभापणें थाम्बतीं

दृष्टी यावर रोखिली प्रकटवीं साशङ्क कौतूहल

याची पाठ फिरे न तोंच उसळे हेटाळणीचें हंसें

मागूनी विपदग्ध शब्द सुटती काळीज भेदावया

पूर्वी उल्लेखिलेल्या तरुण मुली अशा माणसाशीं लग्न करण्यापेक्षां, जर विहिरींत उडी घ्यायला तयार झाल्या तर त्यांत कांहींच नवल नाही ! गमतीची गोष्ट एवढीच कीं, त्या मुलीपैकीं एकजण पुढें आपल्या पुरोगामी आयुष्यक्रमानें व वाङ्मयानें नांवारूपास आली.

१९२४ सालीं सोसायटीनें त्यांचें सभासदत्व एक वर्षाकरतां रद्द केलें आणि माधवरावांनीं २८ ऑगस्ट १९२५ रोजीं सोसायटीचा राजीनामा दिला. त्यांनीं या सोसायटीवरचें आपलें प्रेम व्यक्त करणारी 'प्रेम होईना तुझ्यानें प्रेम माझें राहूं दे' ही प्रसिद्ध कविता केली.

, पुणें सोडल्यांवर माधवराव अंमळनेरला प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून राहिले व १ ऑगस्ट १९२६ रोजी परत पुण्यास येऊन ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत दाखल झाले.

वरील बरीचशी हकीकत माधवरावांनी मला मोकळ्या मनाने सांगितली. यांतील कांहीं हकीगत मला पुढे कळत गेली; पण सोयीसाठी मी ती थोडक्यांत वर दिली आहे. हिच्यामुळे माधवरावांच्या कांहीं चाहत्यांची निराशा होण्याचा संभव आहे, पण माझा त्याला निरुपाय आहे. सत्य एवढेंच आहे. तें यापेक्षां जास्त भडक व जास्त अद्भुतरम्य नाही.

माधवराव मला नुसती हकीकत सांगून थांबले नाहीत. त्यांनीं माझी व त्या मुलीची ओळख करून दिली. आमच्या दोघींचें मोकळ्या मनाने बोलणें झालें. पुढील हकीकत लिहिण्यापूर्वी एवढेंच सांगतें कीं, त्या मुलीचें पुढे लग्न झालें व ती संसारांत सुखी आहे. माधवरावांच्या हकीकतीवर माझा विश्वास बसला. परंतु ते मला निश्चून म्हणाले, “ लग्न हा जन्माचा संबंध आहे. तेव्हां तुम्हांला माझ्याशीं लग्न करणे धोक्याचें वाटत असलें तर तुम्ही केव्हांही नकार देऊं शकतां.” मीं त्या गोष्टीवर पुष्कळ विचार केला. या बाबतींत बोलायचें म्हणजे चाचांशींच ! माझ्या भोंवतालची मंडळी आमच्या लग्नाला फारशी अनुकूल नव्हती. सर्वच माधवरावांच्या बद्दल साशंक. तेव्हां कोणाचाही सल्ला घेणे मला अशक्य होऊन बसलें. किंबहुना कोणाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला असता तरी कोणीही मला असेंच म्हटलें असतें कीं, हे तूं काय करतें आहेस ? ह्या मानगडींत तूं मुळींच पडूं नकोस. पुढें पश्चात्ताप करायची वेळ येईल.” मीं त्यानंतर एकच ठरविलें कीं, ज्या अर्थी इतक्या मोकळेपणानें ही हकीकत माधवरावांनीं मला सांगितली, त्या अर्थी ती कांहीं खोटी असणार नाही ! मनाचा हिऱ्या करून मीं त्यांच्याशीं लग्न करायचा निश्चय केला !

दुसरे दिवशीं फर्ग्युसन कॉलेजचे प्रा. विश्वनाथ बळवंत नाईक, सदाशिव पेठेच्या हौदाजवळच्या पोस्टाजवळ माझ्या वडिलांना भेटले. बाबांनीं त्यांच्याजवळ आमच्या लग्नाचा प्रश्न काढला. त्यांनीं ताबडतोब सांगितलें कीं, “ माधवरावांना मुलगी देण्यांत कोणचीच हरकत नाही. इतर कड्यांवर तुम्ही विश्वास ठेवूं नका. ते सज्जन आहेत.” प्रा. नाईकांसारख्या जुन्य

मनाच्या, सांख्यिक व प्रतिष्ठित गृहस्थाने असे सांगितल्यावर बाबांचा जीव खाली पडला व त्या दिवशीं संध्याकाळा माझ्या लग्नाचा विचार निश्चित झाला.

त्या दिवशीं संध्याकाळीं माधवराव माझ्याकडे आले. त्यांना मी माझा निश्चय सांगितला आणि आमचे लग्न ठरले. जातां जातां त्यांनीं मला पुन्हा सांगितले कीं. “मी जबाबदारी घेण्याचें ठरविले आहे. कधींही कर्तव्यभ्रष्ट होणार नाहीं.” माझाही जीव खाली पडला. मनाची जरी निश्चिती झाली तरी लग्न होईतोंवर माझे चित्त ठिकाणावर नव्हते. मला सारखें वाटे कीं, समजा, लग्नानंतर, आधींच्या नुसत्या कंड्या म्हणून ज्यांवर आपण विश्वास ठेवतो, त्या जर खऱ्या आहेत असें उघडकीस आले तर आपल्या आयुष्याचें काय होईल ?

लग्नापूर्वीं एक दिवस माधवराव माझ्याकडे आले. ते अतिशय संतुष्ट मनःस्थितीत दिसले. मी कारण विचारले. ते म्हणाले—“हें पद्दा, कोल्हा-पूरच्या राजाराम कॉलेजांत फारसी विषयाकरतां एक लेक्चरर पाहिजे आहे. माझे ब्नेही मला, त्या जागेकरतां अर्ज करा असा आग्रह करीत आहेत. परंतु मला संस्थानांत नौकरी करायची नाहीं. तुमचें काय मत आहे ? भावेस्कूल-मधील शिक्षकाची नौकरी मी आतां केवळ तुमच्याकरतां सोडणार. आतां प्रोफेसर होण्याची माझी हौस फिटली.” मी क्षणभर गोंधळले. काय उत्तर द्यावें सुचेना. एकदां वाटे, त्यांना सांगावे कां, ‘तुम्ही अर्ज करा’ परंतु त्यांच्या कठी मुद्रेकडे पाहून मोठेपणाचा क्षणभर झालेला मोह मी बाजूला सारला व म्हटले, “तुम्हांला त्यांत सुख नसलें तर तसे करूं नका. मला सद्यःस्थितींतही समाधान वाटे.” माझे बोलणें ऐकून त्यांना समाधान वाटले. त्यांची मुद्रा पालटली. पुन्हा थोडा वेळ आमच्या इकडल्या तिकडल्या गोष्टी झाल्या; परंतु अजूनही त्यांना कांहीं तरी विचारायचें आहे असे मला त्यांच्या मुद्रेवरून दिसलें. थोड्या वेळानें पुन्हा ते म्हणाले, “तुमचा स्वभाव फार चांगला आहे असें मला वामनराव म्हणत हांते आणि म्हणूनच मी तुमच्याशीं लग्न करणार आहे. माझ्या एका प्रोफेसर मित्रानें तुमच्या रूपाबद्दल नापसंती दर्शविली. पण मी त्यांना हेंच सांगितलें कीं, मुलगी स्वभावानें फारचांगली आहे, म्हणूनच मी लग्नाला तयार झालों. ही गोष्ट तुमच्या पुढल्या आयुष्यांत तुम्हांला पटवून देतां आली पाहिजे.” मी ह्यावर काय बोलणार ? आत्मस्तुति कुणाला प्रिय नसते ? परंतु माझ्या स्वभा-

वाची ही स्तुति मला मनांतून जरी आवडली तरी आपला स्वभाव चांगला आहे हे पटवून देण्याची जबाबदारी पत्करणे ही गोष्ट मला अत्यंत कठीण वाटली. “ माझ्याकडून शक्यतो प्रयत्न करीन.” इतकेंच त्यावर मी उत्तर दिलें.

आमचें लग्न ठरलें आणि पांचसात दिवसांनीं माधवरावांना एक मुलगी सांगून आली. मुलगी एम्. बी., बी. एस. झालेली होती. माधवरावांच्या मनाची थोडी चलबिचल झाली आणि ती होणें अगदीं साहजिक होतें. त्यांनीं एकदां लग्न करायचें ठरविलें. ध्येयपूर्तता झाली नाहीं म्हणून प्रचलित हिंदु-पद्धतीनें म्हणजे मुलगी पाहून पसंत करून ठरवून लग्न करायचें, ह्याच मार्गाचा अदलंब त्यांना करावा लागला. त्याप्रमाणें त्यांनीं बाबांशी बोलूनच आमचें लग्न ठरलें. ह्यांत त्यांना एकच समाधान वाटत होतें. तें म्हणजे गरुडांचें घराणें सुधारक. बाबांनीं पुनर्विवाह केला होता. माझी आई सुशिक्षित होती. त्याच-प्रमाणें घरांतील सर्व मंडळी सुशिक्षित, अगदींच जुन्या घराण्यांतली नाहींत म्हणून त्यांचें माझे लग्न ठरलें. परंतु त्यांना शक्य तोंवर मुलगी पदवीधर हवी आणि जमल्यास मुंबई विद्यापीठाचीच पदवीधर हवी होती. परंतु तोही योग जुळून आला नाहीं.

मी शिकत होतें. पदवी मिळायला मला वर्षभर अवकाश होता. परंतु त्यांनीं बाबांना होकार दिला होता व लग्न जरी झालें तरी मला वसतिगृहांत ठेवून माझे शिक्षण पुरतें करायचें असा त्यांनीं मनाशीं निश्चय केला होता व तसें त्यांनीं मला बोलूनही दाखविलें होतें. सर्व कांहीं ठरल्यावर वरील स्थळ त्यांना सांगून आलें होतें. जरा आधीं म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी ही गोष्ट घडली असती तर त्यांनीं आधीं त्याच स्थळाबद्दल विचार केला असता. हा प्रसंग घडल्या-नंतर ते माझ्याकडे आले. त्यांनीं मला असें असें स्थळ सांगून आलें आहे म्हणून सांगितलें. मीं त्यांना शांतपणानें सांगितलें कीं, “ अजूनही वेळ गेली नाहीं. तुम्ही मला नकार देऊं शकतां. मागाहून पश्चात्ताप होण्याची पाळी येऊं नये.” त्यांनीं थोडा विचार केला. “ मी आतां एक निश्चय कायम केला आहे व तोच अमलांत आणणार आहे. बाबांना मीं शब्द दिला आहे. माझ्या शब्दाला मला जागलेंच पाहिजे. माझी मनोदेवता मला सांगते कीं, तुमच्या बाबतींत माझी निराशा होणार नाहीं.” असें ते म्हणाले व बरोबर आणलेलें त्यांचें आवडतें टॉडस् स्टूडंटस् मॅन्युअल त्यांनीं माझ्यापुढें धरलें व पहिलेंच पान उघडलें. वरल्या मथळ्याखाली लिहिले होतें.

दुर्बुद्धि ते मना, कदा नुपजो नारायणा

खाली तारीख होती २३-५-२८

पुढे चौकशा करतां त्या मुलीची हकीगत कळली व तिच्याशीं लग्न केलें नाहीं हेच चरे केलें असा समाधानाचा सुस्कारा माधवरावांनीं सोडला. लग्नाची तारीख २९ मे १९२८ ठरली. माधवरावांच्या मनांत १४ जूनला नोंदणीपद्धतीनें लग्न करावें असें होतें. परंतु बाबा कांहीं झाले तरी या बाबतीत जुन्या मताचे होते. त्यांना तें कसेतरीच वाटले. त्यांनीं ती गोष्ट कबूल केली नाहीं व आमचें लग्न वैदिक पद्धतीनें करण्याचें ठरलें. परंतु जुने ब्राह्मण बाबांच्या पुनर्विवाहामुळें आमच्या घरीं येण्याला अर्थातच नाखूप होतें. बाबांनीं हिंगण्याचे एक शिक्षक व माझे गुरु देवशास्त्री यांना विवाह-विधीसाठीं बोलाविलें.

माधवरावांच्या बाजूनें कोणीच नव्हतें. कार्य दोन्हीकडून करण्याची जबाबदारी बाबांच्यावरच होती. माधवरावांनीं एक पैही हुंडा घेण्याचें नाकारले.

माधवरावांच्या वडील-मातोश्रींना हा देशस्थाशीं संबध, तोही पुनर्विवाहित देशस्थाशीं मान्य होणें शक्य नव्हतें. म्हणून त्यांच्यापैकी कुणालाच लग्नाला बोलावले नव्हतें. माधवरावांच्या बाजूनें देवदेवक फर्ग्यूसन कॉलेजांतील प्रोफेसर व त्यांचे स्नेही वि. अ. आपटे ह्यांनीं बसविले. शास्त्रोक्त विधांखेरीज बाकी सर्व गोष्टींना काट दिला हाता. त्या काळाप्रमाणें आमचें लग्न सुधारकी पद्धतीनें झालें.

गौरीहार पुजायला बसणार इतक्यांत माधवरावांनीं मला मांडवांत हांक मारली व माझी ओळख आपल्या बहिणीशीं करून दिली. त्यांतील एक त्यांच्या सखल्या भगिनी श्री. सा. यमूर्ताई शहाणे व दुसरी त्यांची आतेबहीण डॉ. सौ. इरावतीबाई कर्वे. माधवरावांना सखली बहीण आहे हें तोंपर्यंत मला माहीतही नव्हतें. लग्नाची वेळ जवळ आली तरी माधवरावांच्या गळ्यांत जानवें नव्हतें. जवळच बसलेल्या रा. श्री. के. क्षीरसागरांनीं आपल्या गळ्यांतील जानवें माधवरावांना काढून दिलें. सोवळें तर ते नेसलेच नाहींत. लग्नाची तारीख ठरेपर्यंत त्याचा गवगवा फारसा होऊं नये म्हणून लग्न ठरल्याची बातमी जवळजवळ खाजगीच ठेवली होती. म्हणून आमच्या लग्नाला पुण्यांतील फक्त निवडक पण प्रसिद्ध मंडळी हजर होती.



श्री. सौ. लीलाबाई व प्रा. माधवराव पटवर्धन.
(१९२९ मे)

त्या वेळींही त्यांचे हितचिंतक व स्नेही पुण्यांन पुष्कळ होते. कोणीकडून तरी माधवरावांचें लग्न होऊन ते पुन्हा आपल्या पूर्वपदावर स्थापित व्हावे असें त्यांच्या अनेक चहात्यांना व स्नेह्यांना मनापासून वाटत होतें. तेव्हां आमच्या लग्नाच्या वेळीं व नंतर कोल्हापूरला जाऊन माधवरावांच्या आयुष्याला स्थैर्य येईतोवर त्यांना त्यांच्या स्नेह्यांनीं सर्व प्रकारची मनापासून मदत केली.

लग्न लागलें व आम्ही इतर मंडळींना भेटण्याकरतां मांडवांत जाण्यास निघालों. इतक्यांत माधवरावांचे लक्ष माझ्या कपाळाकडे गेलें. ते मला म्हणाले, “कुंकू फार मोठें झाले आहे, तें लहान कर आणि मग मंडळींत ये.” माझे लक्ष माझ्या पोपाखाकडे नव्हतेंच. मी आपल्याच विचारांत गर्क होतें. माधवरावांच्या सांगण्याप्रमाणे मी कुंकू लहान केले, परंतु जातां जातां मनांत विचार आला कीं, आजपर्यंत आईबापांची आज्ञा मानली. आतां पतीच्या आज्ञेप्रमाणे वागलेंच पाहिजे. “न स्त्रीस्वातंत्र्य मर्हति।”

मंडळींत स्त्रिया जेथे बसल्या होत्या तेथे पुढेंच डॉ. श्री. कमलाबाई देशपांडे बसलेल्या दिसल्या. त्यांना पाहून मला आनंद तर झालाच, परंतु आश्चर्यही वाटलें. मी त्यांना विचारलें, “तुम्ही येथे कशा ? तुम्ही तर सातारला गेलां होतां ना ?” त्यांनीं उत्तर दिलें, “मी तुझ्या लग्नाकरितां मुद्दाम येथें राहिलें.” मला फार समाधान वाटलें. कारण मला ज्या कांहीं थोड्या व्यक्तींबद्दल आदर वाटतो, त्यांत त्या प्रमुख आहेत. ज्यांनीं माझ्यावर लहानपणापासून प्रेम केलें अशा पुष्कळ स्त्रिया माझ्या लग्नाला आवर्जून आल्या होत्या.

माधवरावांनीं माझी ज्या कांहीं थोड्याच व्यक्तींशीं तेथे ओळख करून दिली, त्यांतील दोनच व्यक्ति आज माझ्या डोळ्यांपुढें स्पष्ट दिसतात. त्यांतील एक प्रि. वै. का. राजवाडे होत. मीं त्यांना नमस्कार केला. त्यानंतर तात्यासाहेब कोल्हटकरांच्याकडे वळून माधवरावांनीं त्यांच्याशीं माझा परिचय करून दिला. तेव्हां त्यांना दूरचें दिसत नव्हते. ते माझ्या अगदीं जवळ आले. त्यांनीं माझ्याकडे नखाशिखांत पाहिलें व उलट नमस्कार केला. जमलेल्या मंडळींत बरीच मंडळी माझ्या परिचयाची होती. त्यांतील कांहीं

त्री-पुरुष मुद्दाम माझ्याशी येऊन बोलले. परंतु मनाच्या गोंधळलेल्या परिस्थितीत माझे कोणाकडे फारसे लक्ष नव्हते.

त्या वेळीं माझ्या मनाची स्थिति मोठी चमत्कारिक होती. लग्नामुळे होणारा साहजिक आनंद मला तेव्हां मुळींच झाला नाही. वास्तविक माधवरावांच्यांत कांहींच कमी नव्हते. ते दिसायला सुंदर होते, तरुण होते, विद्वान् होते, पदवीधर होते, नवीन मताचे व आचाराचे हाते. माझ्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा त्याहून मुळींच निराळ्या नव्हत्या. किंबहुना माधवराव सर्व बाबतींतच अपेक्षेपेक्षांही सरस होते. त्यांची त्या वेळी पुण्यांत जी कुप्रसिद्धी होती तशी नसती तर माझा आनंद गगनांत मावला नसता. परंतु एकच एक भूत, लग्न होईतोंवर व पुढे सहवासाने तसें कांहीं नसल्याबद्दल खात्री पटतोंवर मला भेडसावीत होते. पुढे सहवासाने ती भीति नष्ट झाल्यावर जेव्हां माझी खात्री झाली तेव्हां मी त्यांच्या सहवासांत अत्यंत सुखी झाले.

लग्नाच्या जेवणावळीच्या दिवशी दुपारी ए६ सुंदर मुलगा आमच्या दाराशी येऊन उभा राहिला. मी समोरच कोणाशी तरी बोलत उभी होतें. “माधवराव पटवर्धन कोठे आहेत ?” म्हणून त्यानें मलाच विचारलें, व मीं माडीकडे बोट दाखविलें. तो वर गेला, जेवला. जातांना माझी माधवरावांनीं ओळख करून दिली. तेंच माझे सगळ्यांत धाकटे दीर. डॉ. विनायक त्रिचक पटवर्धन हे हल्लीं मलायांत इपोला असतात. एम्. बी. बी. एस्. झाल्यावर त्यांनीं तेथेच खाजगी दवाखाना काढला.

लग्नाच्या दिवशीं दुपारीं माधवरावांनीं कोल्हापूरला अर्ज टाकल्याचे मला सांगितलें. मला थोडे आश्चर्य वाटलें. ते पुढें म्हणाले, “आयुष्यांत मी पुष्कळ मूर्खपणाने वागलों आणि त्याचीं फळे मी सध्या मोगीत आहे. जर स्नेह्यांच्या सल्लयाने वागून माझे कांहीं मलें होणार असलें तर बरेंच झालें.” परंतु हें सांगतांना ते अतिशय खिन्न झाले होते.

जूनमध्ये मला लागणारी कन्याशाळेतील नोकरी लग्नानंतर चुटकीसरशी नाहीशी झाली. मला असें सांगण्यांत आले कीं, “आतां तुम्हांला नोकरीची गरज असेल असें आम्हांला वाटलें नाही. म्हणून आम्हांला तुमच्या जागीं दुसऱ्या बाईंना कामावर घेतलें आहे.” माधवराव मला म्हणाले, “हें खरे कारण नाही. खरे कारण तूं माझ्याशीं लग्न केलेंस हें होय !”

ज्ञानंतर पंधरा दिवस आम्ही सकाळीं, संध्याकाळीं आणि दुपारीं सुद्धां मेजवान्या व चहा यांमध्ये गर्क होतो. माधवराव तिन्ही वेळचीं बोलावणीं घेत असत. परंतु माझी मोठी त्रेधा होई. सारखें गोड खाऊन वीट आला होता. परंतु मला विचारून बोलावणीं स्वीकारण्यांत आलींच नव्हती. शेवटीं एक दिवस मी सांगितलें, “आतां अशीं बोलावणीं घेऊं नका. मला ह्यामुळें आजारी पडायची वेळ आली आहे.” लगेच ते म्हणाले, “स्वर्च, तुझाही या बाबतींत सल्ला घ्यायला पाहिजे हें मी विसरतोच ! आजपर्यंत मला कोठेंही एकट्याने जायची संशय, दुसऱ्या माणसाच्या सोयीगैरसोयींचा विचार करावयाची मला पाळीच आली नाही, त्यामुळे असे होते.” त्या दिवसापासून लोकांच्या घरचे रात्रीचे जेवण टळलें. एक मात्र अपवाद घडला. लग्नापूर्वीं माधवराव ज्या माईच्या खाणावळींत जेवायला जात असत त्यानीं आमचे लग्न झाल्यावर आम्हांला जेवायचे आमंत्रण दिलें होतें. माधवरावांनीं माईना सांगितलें. “मी तुमचा निरोप माझ्या बायकोला सांगतो. पण ती येईल कीं नाहीं हें मी आतांच सांगूं शकत नाहीं. परंतु मी मात्र खास येऊन जेवून जाईन.” माधवरावांनीं माईचा निरोप मला सांगितला. खाणावळींत जेवायला जाणें मला कसेंतरीच वाटलें. माधवरावांनीं जाणें न जाणें माझ्या इच्छेवर सोंपविलें हातें. शेवटीं मी त्यांच्या-बरोबर माईच्याकडे जेवायला जाण्याचें ठरविले. मी जेवायला आलेली पाहून त्या म्हातारीला फार आनंद झाला. तिचे डोळे आनंदाश्रूंनीं भरून आले. जेवायला आम्ही दोघेच होतो. बाकी सर्व मंडळी जेवून गेली हाती.

जेवायला पुरणाची पोळी होती. जेवण झाल्यावर माईनीं माझी खणा-नारळांनीं ओटी भरली व डोक्यात फुलांची वेणी घातली.

लग्न झाल्यावर आठ दिवसांतच वटपौर्णिमा आली. मीं माझ्या आईबरोबर उपास केला. त्या दिवशीं माझ्या बोलण्यांत सहजच मीं उपास केल्याचा उल्लेख आला. माधवरावांनीं मला एकदम विचारलें, “का ग, हा उपास तूं कशासाठीं केलास ?” प्रश्नाचा अर्थ चटकन् माझ्या ध्यानांत आला नाही. मीं उत्तर दिलें, “लग्न झालेल्या सर्व स्त्रिया करतात म्हणून !” त्यानंतर मला ते म्हणाले, “त्यांतल्या तच्चाचा तूं कधीं विचार केला आहेस का ? जन्मो-जन्मीं तोच पति मिळावा म्हणून तुम्ही स्त्रिया उपास करतां. समजा, आम्हांला तुमच्याशींच आमचा जन्म बांधून घ्यायचा नसला तर मग आमच्यावर हा जुलूम कां ? आणि मीच सात जन्म पति पाहिजे हें तरी तूं किती थोड्या दिवसांच्या

सहवासावर ठरविले आहेस ? माझ्याशी लग्न होण्यापूर्वी तू ज्या गोष्टीला भीत होतीस तीच गोष्ट तुला माझ्या बाबतीत आढळली तर सात जन्म तर राहोच पण एक दिवस तुझा माझ्याचरोबर काढणें तुला अशक्य होईल. तरी तू हा उपास करणारच म्हणजे तू आपल्या मनाला किती फसविते आहेस ह्याचा विचार केलास का ? आहे बुवा हिंदु पतिव्रता ! !” हे त्यांचे लांबलचक व्याख्यान मी ऐकलें. मला तेव्हां तरी त्याचें तें बोलणें चमत्कारिकच वाटलें. मी त्या गोष्टीवर पुष्कळ विचार केला. त्यांची विचारसरणी मला पटली. त्यानंतर मी वटपौर्णिमा करण्याचें सोडून दिलें.

ह्या प्रसंगावरूनच मला आणखी एक प्रसंग आठवतो. आम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर कांहीं दिवसांनी आपाढी एकादशी आली. हा उपास मी लहानपणापासून करित असल्यामुळें तो करावा कीं करूं नये हा विचार देखील माझ्या मनाला शिवला नाही. तो कणायचा ह्या बेतानेच मी माधव रावांना विचारलें, “उपास करणार का ? आज आपाढी एकादशी आहे.” माधवराव मला म्हणाले, “मी कधीच करित नाहीं. असल्या उपासातापासानें देव प्रसन्न होईल किंवा मृत्यूनंतर आपल्याला स्वर्ग मिळेल असे मला वाटत नाहीं. देव आहे असें धरून आपण चाललों तरी तो सत्कर्मनें प्रसन्न होईल. असल्या उपासातापासानें तो कधीच प्रसन्न होणार नाहीं. मला वाटतें तू पण एकादशी करूं नयेस !” मी कांहीं चोललें नाहीं. उपासतापासानें देव प्रसन्न होतो ह्यावर माझाहि कधीं भरंवसा नव्हता. जरी मी त्यांच्या मताशीं सहमत होते तरी एकादशी मोडण्याची कल्पना मला पटेना; तरी मीं दोघांचाही स्वयंपाक केला. आम्ही दोघेही जेवायला बसलो.

मीं वरणभात कालवला व घास तोंडाजवळ नेला. आणि मला माझे लहानपण आठवले. आई तर मला कळत नव्हतें तेव्हांच वारली होती. परंतु चाबांची आजी जिने मला लहानाचें मोठें केलें तिची मूर्ति मला माझ्या डोळ्यापुढे दिसूं लागली. मी तीन वर्षांची असल्यापासून एकादशी, हरितालिकेचे उपास तिनें मला घातले होते. दोन्ही डोळ्यांनीं दिसत नव्हतें ती नानीनें माझ्या उपासाचेहाल कधीं केले नाहींत. त्या दिवशीं चालणाऱ्या उपासाच्या पदार्थांची माझ्याकरितां घरांत रेलचेल असे. माझा उपास म्हणजे दिवसभर खाय वस्तूंची चंगळ. तरी मला आठवतें कीं, रात्रीं मीं मला भूक लागली म्हणून उठावें. नानीनें रात्रीं १२ च्या पुढें

मला भात करून जेवायला घालावें. परंतु तिनें उपास कधीं मोडूं दिला नाहीं. पुढे शिक्षणाच्या निमित्तानें मी बोर्डिंगांत राहिले, कॉलेजांत गेलें. हरितालिकेचा उपास तितका कडक रीतीनें पाळला गेला नाहीं. परंतु मोठे उपास मीं तेव्हांही केलेच. त्या सर्व गतकालाची मला आठवण झाली आणि ज्या प्रेमळ पणजीनें हा उपास मला घातला तो मोडणें ही कल्पना मनाला कशी तरी वाटली. नानीची प्रेमळ मूर्ति माझ्या डोळ्यापुढून हलत नव्हती. माझे डोळे पाण्यानें भरून आले. माझे जेवण थांबलेलें पाहून माधवरावांनीं मला कारण विचारलें. मीं त्यांना सांगितलें. त्यांनीं त्यानंतर जेवणाचा मला आग्रह केला नाहीं. आपणच उठून साष्टाण्याची खीर मला करून दिली. मी साष्टाण्याची खीर घेतली. ते जेवले. पुन्हा माधवराव माझ्या उपासाच्या आड कधीं आले नाहींत. केव्हां केव्हां तेही मजबरोबर उपास करीत. परंतु सकाळीं उपास केला तर रातीं जेवीत.

ता. ९ जून १९२८ रोजीं कोल्हापूरच्या नौकरीवर रुजू होण्याचा हुकूम आला. प्रथम त्यांचा मला बरोबर नेण्याचा विचार नव्हता. ते एकटेच पुढें जाणार होते. परंतु आयत्या वेळेला मीं हि बरोबर जाण्याचें ठरलें.

माहेर सोडून प्रथम सासरी जाण्यांत काय दुःख असतें त्याचा अनुभव मला आला. लहानपण ज्या घरांत गेलें होतें ते तर सोडतांना होणारें दुःख काय असतें त्याची कल्पना नुकतेंच लग्न झालेल्या प्रौढ वधूंनाच येईल.

मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी. माझ्या आईच्या मागे माझ्या बाबांचा माझ्यावर फार जीव होता. त्यांना आणि मला फारच वाईट वाटलें. त्या दिवशीं रात्रीच्या मेलनें आम्ही कोल्हापुरास गेलों.

आमचा नवा संसार : : : ३

आम्हांला कोल्हापूर स्टेशनवर व्यायला रा. मोहन शहाणे आले होते. त्या वेळीं ते विद्यापीठांत शिक्षक होते. हल्लीं ते मध्यप्रांताचे इन्फर्मेंशन ऑफिसर आहेत. आमची उतरण्याची सोय विद्यापीठांत झाली होती. आम्ही रा. शहाण्यांच्या बरोबर विद्यापीठांत गेलो. आठदहा दिवसांनीं स्वतंत्र जागा भाड्याने घेऊन आम्ही बाबुजमाल रस्त्यावर नाडगोंड्यांच्या घराच्या माडीवरच्या जागेत राहू लागलो. बिन्हाड थाटले. त्या दिवशीं आमच्याजवळ भात शिजवायला पातेलेही नव्हत. आमचे सामान म्हणजे दोघांच्या दोन टुंका व वळकट्या. पहिल्या दिवशीं सकाळीं सगळा बाजार पालथा घालून एक पातेले, शो गडी व तांदूळ ह्यांची खरेदी केली व त्या दिवशींचे आमचे खिचडी-भाजीचे जेवण आमच्या नव्या बिन्हाडीं अडीच वाजतां झाले.

कोल्हापूरला आल्या दिवसापासून माधवराव उदास दिसत. त्यांना संस्थानी नोकरी नको होती. कोल्हापूरला येऊन दोनचार दिवस झाल्यावर त्यांनीं त्याचे बालमित्र रामभाऊ मराठे यांना पत्र लिहिले त्यांतील मजकूर मी येथे देत आहे त्यावरून त्या वेळीं त्यांची मनस्थिति कशी होती हे कळून येईल.

“ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने मला तहाहयात सदस्य करून घेण्याचा विचार माझ्या हातांत कोल्हापूर जागेवर नेमणूक झाल्याचा ठराव हातीं पडेपर्यंत नक्की केला नाही. इतर व्यवधानामुळे तें काम राहून गेले. नंतर तुम्ही जाण्याचा बेत रहित करा. तीनचार दिवसांत सारं कायमच करितो. तुम्ही जाऊं नका असं म्हणूं लागले. माझी मोठी केविलवाणी स्थिति झाली. ही नेमणूक झाल्याचा ठराव हातीं पडण्यापूर्वी ‘ माझी नेमणूक नक्की केल्यास मी इतरत्र केलेले अर्ज रद्द करीन ’ म्हणून मी त्यांस आश्वासन दिले होते आणि लीलाबाईस, श्वशुरांस व आपटे, नाईक, प्रो. गो. चि. भाटे वगैरे मित्रांस नाराज करूनही मी त्याप्रमाणे वागलो असतां. परंतु बदललेल्या परिस्थितीत मला माझा वैयक्तिक हट्ट चालवितां येणे शक्य नव्हतें. मला स्थलांतर नको होतें. संस्थानी नोकरी नको होती. परंतु माझ्या कांहीं मित्रमंडळींची मीं

माझ्या पूर्वपदावर स्थापित व्हावें अशी इच्छा होती. अशा स्थितीत व्यथित अंतःकरणाने रा. मालशे यांना सोडून मला येथें यावें लागलें. एका धिकट प्रसंगी त्यांनीं आपल्या संस्थेत मला काम देऊन आश्रय दिला, हे त्यांचे ऋण माझ्या हातून फिटणे व विसरणे शक्य नाहीं. त्याची फेड करण्याचें सामर्थ्य ईश्वरानें मला अवश्यमेव द्यावें, अशी माझी त्यास प्रार्थना आहे.”

माधवरावांना संस्थानी नोकरी नको होती. त्यांत माझ्याशीं त्यांचें लग्न होणें हा त्यांच्या ध्येयाचा चक्काचूरच होना. त्यांचे ध्येय काय होते त्यासंबंधी अधिक स्पष्ट कल्पना यावी म्हणून त्यांनीं १९२० साली रामभाऊ मराठ्यांना लिहिलेले पत्र येथे मुद्दाम देत आहे. त्यावरून त्यांचे लग्नासंबंधी काय विचार होते त्याची चांगली कल्पना येईल.

३७९ चोळखणआळी,

बुधवार

ता १५-४-१९२०.

ज्या महत्त्वाच्या गोष्टींसंबंधी मी तुझ्याशीं बोलणार होतो त्यांतील लग्न ही एक होय. तरुणांना व्यवहार कळत नाहीं म्हणतात. माझ्या बाबतीत तरी तें खरें ठरलें. मीं अनेक टक्के टोणपे खाऊन अखेर स्वतःच्या उम-दीवर एम्. ए. झालों. शेवटीं फर्ग्युसन कॉलेजांत प्रोफेसरही बनलों. मीं माझी केलेली किंमत वेगळी. जगाने ठरवलेली किंमत निराळी. माझी कल्पनेतली सृष्टि—तर जगाची व्यावहारिक दृष्टि. प्रीति आणि सौंदर्य-विद्या व सुसंस्कृति यांवर माझी नजर, तर संपत्ति, घराणें, थोर सोयरे, स्थावर इस्टेट यावर जगाचें लक्ष. विद्या सदाभिरुचि वगैरे माझें धन, तर जगाच्या दृष्टीनें मी फटिंग अकिंचन! अशा विरोधी स्थितीत शक्याशक्यनेचा विचार करून मोठ्या धूर्तपणाने वागावयास पाहिजे होतें. राहणी अशी झोंकाची ठेवावयास पाहिजे होती कीं, लोकांनी हुरळून जावें. परंतु ‘मी आहे तसा दिसणार हा माझा बाणा’ तर दुनिया म्हणते, ‘अरे ये आदमी दीवाना’ अशा स्थितीत मी इतक्या दीर्घकाळपर्यंत वाट पाहून आतां माझा बैल रिकामा राहिल. तरी सुद्धां मी शहाणा ठरेन असे वाटू लागलें आहे. लग्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबतीत कांहींच लपवायचे नाहीं, हा माझा कृतनिश्चय आहे. ह्या बाबतीत निश्चय करणें म्हणजे अत्यंत दुर्घट काम आहे. परिस्थितीशीं

गेलीं द्वारा वर्षे झगडण्यांत माझी बरीच शारीरिक व मानसिक शक्ति खर्च झालेली आहे आणि आज बेताचीच उमेद व बेताचाच उत्साह माझ्यांत आहे. परावलंबित्व डोकावूं लागले आहे. कांहीं व्यक्तींच्या तरी सहानभूती-संबंधीं मी बेपर्वा राहूं शकत नाहीं. तथापि मी Idealistic असूं शकत नाहीं; तडजोडीचे तत्त्व मला फार अल्प प्रमाणांत पटूं लागले आहे. अशा स्थितींत मी विधवाविवाहास तयार व्हावें कां ? हा पहिला प्रश्न. व्यावहारिक अडचणीं-खेरीज इतर अडचणी नाहीत. मी पोरका, निराश्रित असल्यामुळे पत्नीला तरी कांहीं माणसे जिवाळ्याचीं असणे हें तिच्या व माझ्या दृष्टीनें श्रेयस्कर व जरूरीचें आहे. लग्न झाल्यावर कोणत्या व्यावहारिक अडचणी येत नाहीत ? कधीं द्रव्याची, तर कधीं मनुष्याची, नेहमी उणीव भासत असते. दोन्ही बाजू लंगडया राहिल्या तर निमावणी क्रांचतच होते. इतके दिवस ध्येयाच्या मागे लागून वाट पाहावी नाहीतर शेवटीं गौणपक्ष म्हणून विधवाविवाह आहेच असें मला वाटतें. अति शहाणा त्याचा बैल रिकामा राहण्याची भीति नाही असे नाही. परंतु घाईघाईनें समुद्रांतल्या म्हाताऱ्याचे ओझे घेण्या-पेक्षां बैल रिकामा परत आला तर काय वावगें आहे ?”

आमच्या नवीन संसारांत आम्हीं दोघेच होतो. आजपर्यंत एकटे राहण्याचा प्रसंग हा पहिलाच. आणि सारेच नवीन. माधवराव दुपारीं जेवण करून कॉलेजांत जात. जेवायला आम्ही बहुतेक बरोबरच बसत असूं. परंतु केव्हां केव्हां माझा स्वयंपाक लवकर आटोपला नाही तर माधवराव आधी जेवत, ते गेले कीं मी जेवायला बसत असे. परंतु मला एकटीला जेवणच जात नसे. मी कसाबसा पहिला भात खावयाची व बाकीचें अन्न झांकून ठेवून द्यायची, परंतु यामुळे मी उपाशी राहूं लागले. पुढें हे माधवरावांच्या लक्षांत आलें. घाई झाली तर ते आधीं जेवत व कॉलेजला जाण्याची तयारी करीत. पण माझे जेवण होईतोंवर ते थांबत. स्वयंपाकाची वेळ झाली म्हणजे काय पदार्थ करावेत ते मला सुचत नसे. माधवरावांच्या आवडीनिवडीची अजून मला तितकीशी कल्पना आली नव्हती. चहाच्या वेळेलाच मी त्यांना काय स्वयंपाक करूं म्हणून विचारीत असे. परंतु ते उत्तर देत, “ तें मला समजत नाही. तुला जें सुचेल तें तूं कर. खाणावळींत कोणी जेवणारांच्या आवडी-निवडीची पर्वा करीत नाही, त्यांना जें सोईचें वाटेल तेंच ते करतात. तसें तुला जें करावेंसें वाटेल तें तूं कर.” मी माझ्या मनानें पदार्थ करी. परंतु

कित्येक वेळीं माधवरावांना फारसे न आवडणारे पदार्थ होत अशा वेळीं पानांत पहिल्यांदा वाढलेला पदार्थ ते खात. कारण पानांत कांहीं टाकावयाचें नाही हा त्यांचा नियम होता. पण पुन्हा तो ते घेत नसत. मला वाईट वाटे. मी त्या दिवसांत फार हळवी झालें होतें. वाईट वाटावयाला मला थोडें कारणही पुरत असे. हळू हळू त्यांना काय आवडतें ह्याकडे मीच लक्ष देऊन त्यांना आवडणारे पदार्थ लक्षांत ठेवून ते करूं लागले. परंतु त्यांनीं अमुक एक पदार्थ जास्त आवडतो. तो तूं कर असें क्वचितच सांगावे. सरावानें त्यांच्या आवडीनिवडी मला पुढें कळूं लागल्या. मला पोळी मनापासून आवडे, परंतु माधवरावांना पोळा आवडत नसे. त्यांना भाकरी आवडे. मी एक वेळ पोळी व एक वेळ भाकरी करीत असे. पोळी ते थोडी खात व शेवटीं मी सकाळच्या जेवणालाही भाकरी करूं लागले. संवयीने मलाही भाकरी आवडूं लागली. मी रोज भाकरी करूं लागलें. माधवरावांच्या हे लक्षांत आले. मला पोळी आवडते हे त्यांना माहीत होतें. केव्हां केव्हां ते मला मुद्दाम माझ्याकरितां पोळी करण्यास सांगत व 'तूं जर पोळी केली नाहीस तर मी जेवणार नाही' असे चजावीत.

खाण्यापिण्याच्या बाबतीत एकंदर ते विरक्त असत. त्यांना मांसाहार चाले. त्यांच्या ब्राह्मणेतर मित्रांकडे ते मांसाहारही करीत. परंतु तो करण्याच्या हेतूने ते या मित्रांकडे कधीं गेले नाहीत. मांसाहाराची आवड त्यांना फारशी नव्हती, परंतु सर्व गोष्टींच्या संवयी पाहिजेत, माणसाचे कोठें अड्डें नये. ह्याकरितांच ते केव्हां केव्हां मांसाहार घेत. पुढे ग्रंथलेखनामध्ये जसें त्यांचे मन मग्न झालें तसें त्यांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्षच होत गेले

माधवरावांचा नित्यक्रम अतिशय व्यवस्थित असे. ते सकाळीं बरोबर पांच वाजतां उठत व प्रातर्विधीनंतर आपला चहा आपणच करून घेत. पहांटे त्यांनीं मला चहाकरतां कधींही उठवलें नाही. कारण मी जरा जास्त झोंपाळू होतें. सहाच्या आंत उठावयाचें माझ्या जिवावर येई. चहानंतर नियमितपणें ते तासभर फिरावयास किंवा राजाराम क्लबवर टेनिस खेळावयाला जात. तोंवर माझे सकाळचे काम आटोपून माझ्या चहाची वेळ येई. नंतर आमच्या दोघांचाही चहा होई. बरोबर ९॥ ला ते जेवायला आंत येत. तोंवर स्वयंपाक व्हावाच लागे; नाहीतर जें झालें असेल तेंच पानावर वाढायची पाळी येई. परंतु एखादे वेळीं माझ्या हातून जर विलंब झाला तर त्याबद्दल

ते माझ्यावर कधीही रागावले नाहीत. ते जेवणाचे बाबतीत चोखंदळ नव्हतेच. रोज जरी कुर्णी पिठले भात करून त्यांना वाढला असता तरी त्यांना त्याचा कंटाळा आला नमता. त्यांचा माझ्यावर उलटा राग असे. मला वाटे यांनी चारी ठाव जेवून जावे. म्हणून मी शक्यतो सर्व स्वयंपाक वेळेवर करण्याची धडपड करी. आणि अशी माझी धडपड धांदल पाहिली म्हणजे मात्र ते रागावत त्यांचा माझा नेहमी ठरलेला वाद असे. ते मला म्हणून, “तू अशिक्षित बायकांमारखी सगळा वेळ घरकामांत व स्वयंपाकांत घालवू नको. कांहीं तरी वाचन, लेखन करित जा; मला दोन पदार्थ कमी वाढलेस तरी चालतील.” पण हा युक्तिवाद मला कधीच पटला नाही.

कॉलेजच्या आधी तासभर तरी जेवून तयार असले म्हणजे त्यांना पोशाख चढविण्यास बरे वाटे. ते कॉलेजमध्ये गेले की मी घरांतले काम आवरून जी दुपारी चाराला झोपत असं ती जिऱ्यावर ठराविक आवाजांची पाउले वाजू लागली की पलंगावरून पांघरूण झुगारून देऊन उठण्याचा प्रयत्न करी. परंतु माझे झोपेनें मारावलेले डोळे माझ्याविरुद्ध साक्ष देतच !

मी दुपारी झोपलेली त्यांना कधी आवडलें नाही. आणि त्याबाबत मात्र मी वारंवार रागें भरून घेत असं. पुढे पुढे राजाराम कॉलेजच्या वाचनालयांतून निरनिराळीं उपयुक्त पुस्तकें मला ते आणून देत व त्यांतील कांहीं भाग ते मला वाचनाकरतां नेमून देत. झोपण्याची मात्र सक्त मनाई असे. प्रथम प्रथम मला फार जड जाऊं लागे. थोडासा जरी निजण्याचा मोह झाला तरी वाचनाकरतां दिलेल्या भागांतील शब्द कोशांतून काढून तो वाचून ठेवायला मला सहज तीन वाजत. मग झोप कोठली घेणार ?

माधवराव कॉलेजांतून साडेतीनला येत. नंतर आमचा चहा होई. मग वाचलेल्या भागाची त्यांच्याजवळ उजळणी होई.

कित्येक वेळां माधवराव मला शिकविण्यांत इतके गुंग होत कीं, जणूं कांहीं आपण एखाद्या विद्यार्थ्यालाच शिकवीत आहोंत असं त्यांना वाटे. असेच एक दिवस ते मला शेक्सपिअरचें ‘सिम्वेलाईन’ शिकवीत होते. मी त्या दिवशीं एक शब्द इंग्रजी शब्दकोशांतून काढायला विसरलें होतें. शब्दांचा अर्थ मला बरोबर सांगतां येईना. माधवरावांनीं पटकन माझा कान

पिरगळला. मला एकदम कसे तरीच झाले. डोळे पाण्याने भरून आले. मला हा अनुभव अगदीच नवीन होता. चाचांनी मला पुष्कळदां शिकविले. परंतु त्यांच्या हाताचीं चार बोटे कधी माझ्या अगांला लागली नाहींत. मला तो अपमान वाटला, राग आला; पण तो अनुभव पहिला व शेवटचाच ठरला ! आपण चूक केली हे माधवरावांच्या चटकन् लक्षांत आले. नंतर ते मला शिकवीत असत तेव्हां आपल्याकडून अतिशय शांत राहण्याचा प्रयत्न करित. केव्हां कांहीं चुकले तर खूप रागावत; परंतु त्यांची रागीट मुद्रा पाहिली म्हणजे मात्र माझी पांचांवर धारण बसे. एक दिवस कोणीतरी त्यांना विचारले, “तुम्ही आपल्या स्वतःच्या बायकोला कसे शिकवू शकतां ?” त्यांनी उत्तर दिले, “त्यांत काय आहे ? मी शिकवितों तेव्हां मी तिला माझी एक विद्यार्थिनी समजतो.” पुन्हा त्या गृहस्थानीं विचारले, “पण तुम्हांला चमत्कारिक नाहीं का वाटत ? आपल्या स्वतःच्या बायकोला आपण शिकविणे आपल्याला नसते बुवा जमले !” त्यांनी त्यावर उत्तर दिले, “हाच तर तुमच्या माझ्यांत फरक आहे !” एक दिवस आम्ही दुपारीं कोठें तरी फिरावयास गेलों होतो. त्यामुळे आमचा दुपारचा अभ्यास राहून गेला होता. रात्रीं आमचीं जेवणें ठराविकपणें साडेसातला होत असत. नंतर माधवराव आपल्या लेखनाला सुरुवात करित व दहा वाजतां झोंपत. त्या दिवशीं ते साडेनवालाच आंत आले. मी आपला नेमून दिलेला भाग करित होतें. ते घरांत आले म्हणून मी उठले व त्यांना बसायला चटई घातली. माधवराव एकदम चिडले व म्हणाले, “तुला स्वतःच्या अभ्यासापेक्षां माझी बसण्याची काळजी जास्त वाटली. मी चटई घालून बसलो असतो, नाहींतर तसाही बसलो असतो. तू अभ्यासांतून कां उठलीस ?” मी त्यावर चटकन् उत्तर दिले. “माझी खात्री आहे कीं, तुम्ही चटई न घालतां बसला असतां. तें मला खपत नाहीं.” माधवरावांनीं आपल्या भेदक नजरेनें एकदां माझ्याकडे पाहिले आणि “चुकलो” म्हणून आपल्याच श्रीमुखांत फडाफड मारून घेतल्या. मला हें काय झाले. हें क्षणभर समजेना. मग मात्र मलाही राग आला. मी आपलीं पुस्तकें दूर भिरकावून दिलीं व तेथून चालती झालें. दिवसाच्या कांठीं मी कांहीं तरी वाचलें लिहिलें पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. पुढे मुलें झाल्यावर मला ते नियामितपणें जमलें नाहीं. मध्यंतरीं दिनू व सुधा लहान असतांना मी तें जवळजवळ सोडूनच दिले होतें. ह्याचा अर्थ मला वाचायला लिहायला आवडत नसे असा नाहीं. परंतु

घरांतील सर्व कामकाज व मुलांचें संगोपन यांत मला ते जमत नसे. दिवसाचे कांठीं क्वचित् एखादे वेळीं रिकामा वेळ सांपडला तर विश्रांतीची जरूरी अधिक भासे. परंतु माझे हे म्हणणें त्यांना कधीं पटलें नाहीं. मला ते नेहमीं म्हणत, “तुझी विद्या तूं जर कायम ठेवली नाहीं तर इतक्या शिकण्याचा फायदा काय ? आणि कोणी सांगावे कोणांवर काय प्रसंग येईल ? तुलाही एखाद्या अडचणीच्या प्रसंगी नोकरी करावी लागेल.” त्यांचे हे बोल शेवटीं खरे ठरले !! ते नोव्हेंबरच्या २९ ता. ला वारले आणि फेब्रुवारात मी कामावर रुजू झालें. ह्या आमच्या वादविवादांतूनच माधवरावांची एक कविता निर्माण झाली. ती ‘मधु लहरा’त दिली आहे.

‘तुज वादविवादे नच माझी दृष्टि ये
अन् श्रद्धा आतां विदुपीस न ती प्रिये;
तूं अबला तुजवर भार कसा लादूं मी ?
आश्रिता लता तूं असुख तुला कासया ?

ही कविता वाचली म्हणजे अजूनही मला फार वाईट वाटतें. त्यांच्या आग्रहानुळेच पुढें मी जी. ए. झालें आणि मी आपलें वाचनही त्यांच्या-मुळेच कायम ठेवलें.

मध्यंतरीं अकरा वर्षांचा काळ गेला तरी माझे थोडेंचहुत ज्ञान कायम राहिलें ह्याचें श्रेय सर्वस्वां त्यांना आहे.

पहिल्या आठपंधरा दिवसांतच एक मोठा गंमतीदार प्रसंग घडून आला. माधवरावांनीं माझे नांव मालती ठेवले होते. परंतु ते नांव मला आवडत नव्हतें. कारण त्याचें संक्षिप्त रूप ‘मालू’ असें होते आणि तेंच मला आवडत नसे.

परंतु नांव ठेवतांना माझी पसंती विचारण्यांत आली असतांही केवळ संकोचामुळे मी कांहींच बोललें नाहीं आणि मालती ह्या नांवानें मी नवीन जगांत वावरूं लागलें. पुढें कोल्हापूरला गेल्यावर या नवीन नांवाचें जें संक्षिप्त रूपांतर होऊं नये असें मला वाटत होतें तेंच नेमकें झालें. स्वतः माधवराव मला मालतीच म्हणत. एक दिवस रा. शहाणे आमच्याकडे आले

झाणि त्यांनी मला 'मालुताई' म्हणून हाक मारली. मला तें आवडलें नाहीं. पुढे मी व माधवराव, मला कोणी 'मालुताई' ह्या नांवानें हांक मारूं नये म्हणून विशेष ओळखीच्या माणसांना तसें बजावीत असूं. परंतु हा प्रसंग वारंवार येऊं नये म्हणून माधवरावांनीं माझे नांव बदलून लीला असे ठेविले.

माधवराव एक दिवस एकदम-उदास झाले. उदास होण्याचे कारण विचारण्याचा मला धीर झाला नाहीं. ते उदास झाले कीं प्रथम प्रथम माझी मोठी चमत्कारिक परिस्थिति होई. कारण कित्येक वेळेला माझ्या हातून कांहीं चूक घडली तर ते असेच उदास होत. त्याबद्दल मला ते रागाने किंवा टाकून कधींच बोलले नाहींत. त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला कीं ते माझ्याशीं मुळांच बोलत नसत. मला तें अतिशय असह्य होई. त्या दिवशा त्यांची उदास मुद्रा पाहिली आणि मला कसेतरीच वाटले. आपल्या हातून काय चूक झाली, ह्याचा मी कसून माझ्या मनाशीं तपास केला. परंतु मी कोठे चुकले ह्याचा उलगडा मला झाला नाहीं.

दुपारीं ३॥ वाजतां माधवराव कॉलेजांतून आले. मला त्यांनीं बैठकींत हांक मारली. विम्याचे कागद त्यांनीं माझ्यापुढे ठेवले. ते म्हणाले, "हे तूं वाच आणि ह्यावर तुझी सही कर." मी त्यांना विचारलें, "आज हे काय डोक्यांत आलें आहे?" ते मला म्हणाले, "काळ कांहीं कोणाला सांगून येत नाहीं. समज मी एकदम आजारी पडलों आणि मला मृत्यु आला तर तुझे कसें होईल हा विचार आज सकाळपासून माझ्या मनांत घोळत आहे. ह्यावर तूं सही कर. हे सर्व दहा हजारांचे विभे तुझे आहेत. तुला ह्या जगांत कोणी फसवूं नये ह्याकरतां मी हें करीत आहे. मला कसें तरीच झालें. मीं मुकाट्यानें सही केली. परंतु त्यांनीं आपल्या मृत्यूबद्दलचा काढलेला विषय मला चमत्कारिक वाटला.

आज तेरा वर्षांनंतर त्यांचेंच म्हणणें खरें झालेले मला दिसत आहे. त्यांनीं आपल्या मार्गे माझे किंवा माझ्या मुलांचे हाल होतील; अशी परिस्थिति ठेवली नाहीं. कित्येक वेळां माझ्या मनांत जेव्हां हे विचार येतात तेव्हां कृतज्ञतेनें माझे अंतःकरण भरून येते.

मी जरी शिकलें होतें तरी मी बालबोध घराण्यांतील होतें. घरच्या कामाचा मला कधींही कंटाळा आला नाहीं. माझ्या आईनें मला लहानपणापासूनच घरकामांत अगदीं तरबेज केलें होतें. त्यामुळे लघ्न झाल्यावर संसारांतली

चारीक सारीक गोष्टींतही मला कधी कोणाची मदत घ्यावी लागली नाही. परंतु माधवरावांना नुसता टापट्टीपीचा संसार नको होता. माझ्या स्वयंपाका-चदल कोणी स्तुति केली की ते म्हणत, “मला माहीत आहे हो की, दहा माणसांच्या कुटुंबाचेही ती कधी कमी पडू द्यायची नाही. परंतु तिने सारा वेळ घरकामांतच काढावा हें मला पसंत नाही. तिने ह्याइन कांहींतरी निराळ्या तऱ्हेने आपल्या आयुष्याचा उपयोग केला पाहिजे.” मजबदल त्यांचा आशावाद दांडगा होता. आपल्या जवळच्या स्नेह्यांशी बोलतांना ते कित्येक वेळां म्हणत असत की, “तिने ज्या प्रकारचें व्हावें अशी माझी इच्छा आहे त्या प्रकारची ती खात्रीने होईल.” त्यांचे हे उद्गार ऐकले की मला मूठभर मांस येई.

मला सगीत, शिवण ह्या गोष्टींची आवड जास्त. लग्नापूर्वी थोडासा गाण्याचा माझा अभ्यासही झाला होता. परंतु पुढे कांहीं कारणाने मला हौस असूनही गाणे शिकतां आले नाही.

संसारांत पडल्यानंतर ते मला मुळींच जमले नाही. माधवरावांना तशी गाण्याची आवड फारशी नव्हती. त्याचप्रमाणे इतर शिवणकाम विणकाम मी घेऊन बसले की माधवरावांनी माझ्यापुढे इंग्रजी किंवा संस्कृत पुस्तके आणून टाकावीत आणि म्हणावे की, “विणकाम, भरतकाम ह्यांत डोळे बिघडवून घेण्यापेक्षां वाचन कर. तें तुझ्या जास्त उपयोगी पडेल !”

मला घर सजवण्याचीही मोठी हौस होती. आमच्या घरांत सुंदर वस्तु नव्हत्या असें नाही, परंतु त्या नीटनेटक्या ठेवाव्यात असें माधवरावांना कधींच वाटले नाही. मी प्रयत्न करी, पण त्यांचाही फारसा उपयोग होईलसें दिसेना. शेवटीं मा आपली आवड कायमची बाजूला ठेवली.

कोणालाही जेवायला बोलावले की तें त्यांना घरून सुपारी आणायला सांगत असत. एकदां प्रो. दे. द. वाडेकरांना माधवरावांनी जेवायला बोलविलें होतें. तेव्हां ते त्यांना म्हणाले, “जेवण झाल्यावर सुपारीच खायला हवी असली तर बरोबर खाशांतून घेऊन या. ती मात्र आमच्याकडे नाही. ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टी माझ्या घरांत मी पाहुण्यांना देखील देत नाही.” प्रो. वाडेकरांनीं खरोखरच आपल्या बरोबर दुसरे दिवशीं सुपारी आणली. परंतु घरीं कोणी परकें जेवायला यायचें असलें म्हणजे तेवढ्यापुरती मी

सुपारी कुटून ठेवीत असं. ते माधवरावांना माहीत नसे. प्रो. वाडेकरांनी आपल्या खिशांतून सुपारी आणली होती हे मला माहीत नव्हते. मी जेवण झाल्यावर सुपारी पुढे केलेली पाहून माधवरावांना आश्चर्य वाटले; आणि त्यांच्या नियमाला बाध आला म्हणून त्यांना थोडा रागही आला.

माझा एकटीचा फोटा माधवरावांनी एका फोटोग्राफरकडून काढून घेतला होता. तो दोनतीन दिवसांनी फोटोग्राफरने घरी आणून दिला. माधवरावांनी तो पाहिला, मला तितकासा तो आवडला नाही. मी त्यांना म्हटलं, “इतकं का माझं तोंड थापट आहे?” माधवराव एकदम म्हणाले, “मग काय तूं फार सुंदर आहेस असं का तुला वाटलं?”

त्याचें हें बोलणें माझ्या जिव्हारीं लागलें. आधीं माधवरावांशीं माझें लग्न झाल्यापासून माझ्या रूपाची विचक्षणा चाललीच होती. त्यांत आजपर्यंत माझ्या रूपावर माधवरावांनीं कधीं टीका केली नव्हती. परंतु त्यांचे हे उद्गार ऐकून मला फार वाईट वाटलें. मी पटकन् बोलून गेलें. “मी कुरूप आहे, त्याची जाणीव मला चांगली आहे. तुमच्याशीं लग्न झाल्यापासून तर माझ्या कुरूपपणाची जाणीव मला वारंवार लोकदी देऊं लागले आहेत. देवानें माझे रूप असं केलें हा माझा गुन्हा नाही. परंतु कुरूप माणसांना अंतःकरण असतं हे माणसानें अगदींच विसरूं नये. किचहुना कुरूप माणसांचें अंतःकरण सुंदर माणसांपेक्षांही सुंदर असूं शकतं हे लक्षांत ठेवा.” माधवराव क्षणभर कांहीं बोलले नाहीत; पण माझ्या चोलण्याचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला. त्यांना माझें म्हणणें पटलें. पुन्हा परत त्यांनीं मला माझ्या रूपाची कधींच जाणीव करून दिली नाही. त्यानंतर कोणी तरी एकदां पुन्हा अशाच अर्थांची माझ्यावर टीका केली. माधवराव म्हणाले, “ती दिसायला साधारण आहे त्याची जाणीव मला आहे. मी जाणून-बुजून तिच्याशीं लग्न केले आहे. मला तिच्याशीं संसार करायचा आहे. तेव्हां तिच्या रूपाबद्दल मला असमाधान वाटत नाही.”

कोल्हापूरला गेल्यानंतर प्रथम प्रथम माधवरावांशीं ज्यांच्या जास्त दाट ओळखी होत त्यांना ते जेवणाचें आमंत्रणच देत आणि एकदम कोणाला तरी जेवायला आधीं न कळवतांच घेऊन येत. त्यांना आपल्या घरांत स्वयंपाकाला पुरेशीं भांडीं नाहीत ह्याची कधींच जाणीव नव्हती. एक दिवस ते पांचसहा मित्रमंडळींना जेवणाचें आमंत्रण देऊन आले. मला काय करावें

हे सुचेना. मी त्यांतल्या त्यांत सर्व स्वयंपाक केला. परंतु भाताला पातेले लहान पडू लागले. शेवटीं मला एक युक्ति सुचली. एकदां मात करून मी पितळीत उपमून झांकून काढून ठेविला. व परत तेच पातेले पुन्हा माताकरतां चुलीवर ठेवले. व त्यांत मात केला. असा माझा क्रम कोणा पाव्हणे आले की जवळ जवळ सहा महिने चालला होता. एक दोनदां. माधवरावांना मी घरांत स्वयंपाकाला व ठेव साटोप्याला मांडीं अपुरी पडतात, म्हणून सांगून पाहिले. पण त्यांनीं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलें. घरांतील कांहीं पदार्थ संपला म्हणजे ते तो “इतक्यांत कसा सपला ?” म्हणून विचारीत अशा प्रश्नांच मला हंसूं तर येईच पण वाईटही वाटे. मनांत भीति व संकोच, ह्यामुळे मी आपलें दुःख गिळून टाकी, परंतु या सर्व गोष्टींचा परिणाम मला नकळत माझ्या शरीरावर होऊ लागला. हळूहळू माधवरावांनीं बाह्य जगांत कीर्ति मिळविण्यास सुरवात केली होती. कॉलेजमध्ये त्यांची गणना प्रोफेसरांत होत होती. माधवरावांचे इंग्रजी पर्शियन दोन्ही विषय चांगले होते. दोन्ही विषय शिकविण्यांत माधवरावांचा हातखंडा होता. विद्यार्थीही त्यांच्यावर खूप असत. परंतु विद्यार्थी त्यांना भीत. आमच्या घरा विद्यार्थ्यांपैकीं कोणी क्वचितच येई. त्यांच्या शिकविण्याबद्दल एका मुसलमान विद्यार्थ्याने असे म्हटलें होतें की, “आमच्या प्रोफेसरांचे पर्शियनचे ज्ञान एखाद्या मौलवीला लाजवील असे आहे.” इंग्रजीच्या तासाला कित्येक वेळीं सांगली-पुण्याचे विद्यार्थी येत. मला एक प्रसंग आठवतो. एकदां राजाराम कॉलेजांत माधवरावांचे इंग्रजांत व्याख्यान होतें. विद्यार्थ्यांनीं मधला हॉल अगदीं फुलला होता. माधवराव बोलायला उठले. हॉलमध्ये इतकी स्तब्धता होती की, तांचणी पडली असती तरी आवाज झाला असता. ही स्तब्धता माधवरावांचे भाषण झाल्यावर टाळ्यांचा कडकडाटानें भंग पावली.

माधवराव राजाराम कॉलेजमध्ये जाऊ लागले. हळूहळू तेथील वातावरणांत मिसळूं लागले; परंतु कॉलेजांतील समन्यवसायी बधूंशीं त्यांचा फारसा निकट परिचय आला नाहीं.

त्या वेळीं रा. मोहनराव शहाणे ह्यांची व माधवरावांची आमच्या लग्नापूर्वीं तोंडओळख होती. लग्नानंतर त्यांचा आमचा परिचय वाढला. ते आमच्यांत इतकें मिसळले की, त्यांच्याबद्दलचा परकेपणा आम्हांला वाटेनासा झाला. ते आणि मी वयानें बरोबरीची-त्यांचे माझे विचार जास्त जमत. त्यामुळें

त्यांच्या सहवासांत माझा वेळ मोठा गमतीत व आनंदांत जाई. त्यांची तडफ व हुशारी ह्या गुणांचा माधवरावांवर अनुकूल परिणाम झाला. अनेक विषयांवर त्यांचे वादविवाद चालत. आमच्यांत कांहीं मतभेद झाले तर त्यांनीं आमची समजूत घालण्याचाही प्रयत्न करावा. त्या वेळचे आमचे चमत्कारिक दिवस त्यांनीं पाहिले आहेत. पुढें त्यांचें लग्न माधवरावांच्या भगिनी यमूनाई यांच्याशीं १९२८ सालीं झालें.

कॉलेजच्या बाहेर माधवरावांच्या ओळखी जास्त होत्या. त्याच सुमारास त्यांचा कवि सुमंत, नागेश (नववेशास्त्री), कवि विरागी (हुपरीकर) व डॉ. श्रीखंडे यांच्याशीं जास्त परिचय झाला.

माधवरावांच्या प्रेरणेनेच “साहित्य स्नेहमंडळाची” स्थापना झाली. वरील सर्व मंडळी व प्रो. पंगू हे त्या साहित्य स्नेहमंडळाचे सदस्य होते.

दर रविवारी ह्या सर्व मंडळांची कोठें तरी बैठक भरे. ह्या मंडळानें माझ्या समजुतीप्रमाणें एकदोन पुस्तकांचें प्रकाशनही केलें. हें मंडळ स्थापन झाल्या-नंतर कांहीं दिवसांनीं वरील सर्व मंडळांचा माधवराव, रवीकिरणमंडळाचे एक सदस्य व माधवरावांचे स्नेही रा. द. ल. गोखले ह्यांच्यासह एक फोटोही निघाला.

दिवाळीपर्यंतचे आमचे दिवस मोठे चमत्कारिक गेले. मला मानसिक ताप असह्य होऊन बारीक ताप येऊं लागला. एकदां माझ्या मनांत असेंही आले कीं, आतां आपण ह्यांच्यापासून कांहीं दिवस दूर राहिलें तर फार बरं होईल आणि एक दिवस मीं तशी गोष्ट त्यांच्याजवळ काढली. मला माहेरीं जाण्याची परवानगी ताबडतोब मिळाली आणि दिवाळीच्या सुटीच्या आधींच मी पुण्याला माहेरीं आलें. ह्या सर्व अनुभवामुळें मला असें वाटूं लागलें कीं, लहानपणीं जीं लग्नें होतात तींच सुखाचीं. सासरच्या मंडळांची ओळख होऊन त्यांच्यांत पूर्णपणें एकरूप होण्याला पुष्कळ अवसर सांपडतो. परंतु मोठेपणच्या लग्नांत, त्यांतल्या त्यात सुशिक्षित जोडप्यांच्या मनाचे कंगोरे कायमचे घडल्यानंतर जीं लग्नें होतात, तीं मात्र एक प्रकारें मोठ्या जबाब-दारीचीं व जोखमीचीं ! कारण स्वभाव बनून गेल्यानंतर एकानें दुसऱ्या-सारखे वागण्याचा कितीही प्रयत्न केला तरी प्रत्येक वेळीं तो साधतोच असें नाहीं. त्यांत अनेक ठिकाणीं खटके उडण्याचाच संभव जास्त ! त्यांत

आणखी नवराचायकोखेरिज तिसरें घरांत माणूस नसलें म्हणजे तर, तें अग्निदिव्यच ! त्यांतल्या त्यांत माझे लग्न एका ध्येयवादी माणसाशीं झालें होतें. मला स्वतःला तेव्हां कांहीं ध्येय नव्हतेंच ! ज्याच्याशीं लग्न होईल त्याच्याशीं जुळतें घेणें हेंच माझें इतर हिंदु ब्रियांप्रमाणें ध्येय होतें.

मी पुण्याला माहेरीं आल्यावर माधवरावांना कोल्हापूरला एकटें एकटें वाटूं लागलें. आपले वागण्यांत बरेच चुकतें आहे असें त्यांचें त्यांनाच वाटूं लागलें. अशाच एका मनाच्या चमत्कारिक परिस्थितींत त्यांनीं मला जीं अनेक पत्रें लिहिलीं त्यांतील थोडा मजकूर पुढें देत आहे.

“ काळांनें व अनुभवानें मी असा कठोर बनलों आहे. आयुष्यांतील बऱ्या-वाईट अनुभवांनीं स्वभावांत एक प्रकारचा तेढेपणा आल्यावर तुझी-माझी ओळख झाली. १९१७-१८ च्या काळांत जेव्हां माझे मन अत्यंत निरामय व सुस्थित होतें, तेव्हां जर आपली ओळख होऊन विवाह झाला असता तर मला वाटतें मी संसारांत अधिक रंगलों असतो. पण अजूनही वेळ अगदींच टळली नाही. आपण अजूनही सुखी होऊन सहकार्य करीत राहूं. मी असा चमत्कारिक आहे. मला संभाळून घेणें हें तुझें काम आहे.

कित्येकदां जेव्हां इतर माणसें हटकून द्रवतात तेव्हां मी निर्विकार राहातो हें खरें आहे; पण माझ्या अंतःकरणांत करुणेचा व भावनेचा सांठा इतका मोठा आहे कीं, माझी मलाच मीति वाटते. हक्क सांगून कुणी कांहीं मागूं लागला कीं झरा आटतो. नाहींतर तो दुथडी भरून वाडूं लागतो. याच कारणानें मला मैत्रीचें महत्त्व विशेष वाटतें. मैत्रींत एकमेकांना एकमेकांचा आदर ठेवावाच लागतो. आणि अति-परिचयात् अवज्ञा सहसा होऊं शकत नाही. शिवाय भावनेचा आविष्कार हा साच्चिक भावांनीं होण्यापेक्षां कृतींनीं व्हावा असें मला वाटतें ! ”

माधवरावांची प्रेमाची कल्पना शेलेप्रमाणें होती. शेलेला ज्याप्रमाणें Marriage is a prison असें वाटत असे त्याप्रमाणेंच माधवरावांचें मत होतें. ते सुद्धां आपल्या “ तेथें चल राणी ” ह्या प्रसिद्ध कवितेंत म्हणतात कीं, “ गेलगविधि जेथ न जीवैक्य निशाणी-तेथें चल राणी.” पत्नीपेक्षां मैत्रीणीचें नातें त्यांना जास्त आवडत होतें. ते नेहमीं म्हणत असत, “ मैत्रीणीचद्दल जो

आदरभाव व प्रेम वाटते, तसा आदरभाव व प्रेम पत्नी सदोदित सान्निध्यांत असल्यामुळे वाटत नाही. म्हणून स्त्री ही पत्नी असण्यापेक्षा मैत्रीण असावी असें मला वाटते.” “विवाह हा एक प्रकारचा मृत्यूच होय असें, हिंदुस्थानांत निदान स्त्रियांविषयी तरी म्हणावयास हरकत नाही” असे त्यांना आपल्या सुधारक काव्याच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. पतिपत्नी विवाहबंधनाने जखडलेले असतात. त्यांचे दोघांचे हितसंबंध एकमेकांत गुंतलेले असतात, म्हणून ते एकमेकांवर प्रेम करतात. मित्र-मैत्रीणींचे प्रेम त्या मानाने निस्वार्थी असते. ते जितके एकमेकांशीं मोकळेपणाने वागूं व चोळूं शकतात तशा प्रकारचा मोकळेपणा पतिपत्नींत नसतो. म्हणून विवाहबंधनाने उत्पन्न झालेल्या प्रेमाला त्यांनीं द्विगुण ठरविले आहे. त्यांना शारीरिक तृष्णेचे महत्त्व इतकें वाटत नव्हते. ह्याचा अर्थ असा नव्हे की, हे आपले तत्त्व त्यांनीं व्यवहारांत उपयोगांत आणलें होतें. हे तत्त्व काव्यापुरतेच राहिलें. अशा प्रकारच्या प्रेमाची दाट छाया त्यांच्या काव्यावर सर्वत्र दिसते. परंतु समाजातील नीतीच्या कल्पना त्यांच्या तत्त्वांना जुळेशा नव्हत्या. त्या मार्गाचा अवलंब त्यांनीं कधींच केला नाही. ह्या बाबतींतील त्यांचीं मते व्यवहारांत येऊं शकलीं नाहीत. तत्त्वे व व्यवहार ह्यांची माधवरावांच्या आयुष्यांत कधीच सांगड घातली गेली नाही. ते मैत्रीणीकडूनही वात्सल्याची अपेक्षा करीत होते. त्यांच्या दृष्टीनें शारीरिक तृष्णेपेक्षां वात्सल्याला जास्त महत्त्व होतें. प्रेमांत सत्ता व हक्क कामाचे नाहीत असें त्यांचें म्हणणें असे. जिच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तिच्या सान्निध्यांत आनंद उपभोगावयाचा असेल तर मैत्रीणीनें मित्राला स्वातंत्र्य द्यावे, बंधनाने जखडून ठेवूं नये असें त्यांचें म्हणणें असे.

मला ते एका पत्रांत लिहितात—

‘मजबदलचे’ तुझे कोणत्याही प्रकारचें अज्ञान राहूं नये याकरिता मी तुला आजपर्यंत माझे विचार व मते प्रत्यक्ष सांगण्याचा व पत्रांत लिहिण्याचा भडिमार चालविला आहे. त्यामुळे तू गांगरून जाणें साहजिक आहे. परंतु वेळेवरच कांहीं गोष्टी केल्याचा उपयोग जास्त होतो. मी ध्येयवादी आहे. आजपर्यंत मी आपली ध्येय उरापोटाशीं बाळगून ठेवलीं. कांहीं सफल झालीं. कांहीं धुळीस मिळालीं. लोक तुला अजूनही मजबदल परोक्ष कांहीं सांगण्याचा प्रयत्न करतील. त्यानें तुझ्या मनांत विनाकारण विकल्प येण्याचा संभव आहे. म्हणून मला जमजशा कांहीं गोष्टींच्या आठवणी येतात तसतशा त्या मी तुला

सांगतो, लिहितो. आपण आतां यापुढें एकमेकांच्या सहवासांत आयुष्य कंठ-
णार आहोंत. कोणत्याही प्रकारचे गैरसमज तुझ्या मनांत राहूं नयेत अशी
माझी इच्छा, आपल्या विवाहापूर्वीं तूं माझी मैत्रीण असतीस तर तूं माझ्या
मतांचा व विचारांचा जास्त सहानुभूतिपूर्वक विचार केला असतास. परंतु
आतां तूं माझी पत्नी आहेस. तेव्हां कदाचित् कोणी कांही सांगितलें तर तुझा
गैरसमज होण्याचा संभव जास्त. वास्तविक माझ्या आयुष्यांत असें कांहींच
नाहीं कीं, लोकांनीं त्याचा इतका बाऊ करावा ! परंतु जो इतरांच्यापेक्षा थोडा
निराळा वागतो तो समाजाच्या डोळ्यांत खड्याप्रमाणें सळतो. तसे माझ्या
बाबतींत झाले आहे.

पतीनें उपदेशकाची भूमिका घेतली तर पत्नीला आवडत नाही. मी तुला
उपदेश करणार नाहीं. तूं स्वतंत्र आहेस, विचारी आहेस. गोड गोड मापेत मीं
तुला पत्रें लिहिहीं तर तीं तुला विशेष आवडतील. परंतु कोणत्याही बाबतींत
तूं अंधारांत राहूं नयेस असे मला मनापासून वाटतें. पुढें एकमेकांना समजावून
घेऊन सुखानें संसार वरण्यांत जें सुख आहे त्याला मोल नाहीं.'

या सर्व पत्रांनीं माझ्या मनाचा त्या काळांत फार गोधळ उडाला. अभ्यास
करायचाही मला सुचेना. त्या वर्षीं मानसिक त्रासापुढें मी जी. ए. होईन अशी
मला खात्री वाटेना. परंतु त्या वर्षींच म्हणजे १९२९ सालीं मी जी. ए. झालें.
त्याचें श्रेय माधवरावांनाच आहे.

कोल्हापूरला आल्या दिवसापासून माधवराव कांहीं दिवस अतिशय उदास असत. कोणाशी बोलत नसत. माझ्याशीही कामापुरतेंच बोलत. आजपर्यंत कॉलेजच्या खुल्या वातावरणांत हसण्या खेळण्यांत मीं दिवस घालविले होत. कोणत्याही प्रकारची जबाबदारी मला माहित नव्हती. परंतु मीं माधवरावांशीं लग्न केले म्हणजे जाणून बुजून खाईतच उडी घेतली होती. त्यांतून घरांत आम्ही दोघेच. तिसरे बोलायला कोणा नाहीं. लग्न होईतोंवर आम्ही बोलतच होतो. आतां बोलायला विषयच उरला नव्हता.

माधवराव एखाद्या वेळीं जे सकाळीं बाहेर पडत ते संध्याकाळीं पांचसहा वाजेपर्यंत घरीं येतच नसत. त्यामुळे माझा केव्हां केव्हां तोल सुटे व भी मनमुराद ओकसाबोकशी रडत बसे. परंतु येथे आपली समजूत घालायला कोणी नाहीं, व आतां आपल्याला ह्यांतूनच मार्ग काढावयाचा आहे, अशी जाणीव मनाला झाली कीं माझे रडे आरोआप थांबे. याप्रमाणें आमचे दोन महिने निघून गेले. एक दिवस नाशिकहून एका गृहस्थाचें पत्र आलें. माधवरावांचें लग्न झालेले त्या गृहस्थांना माहित नव्हतें. त्यांनीं माधवरावांना एक स्थळ मुचविलें होतें. मुलगी विधवा होती. तिची पुनर्विवाह करण्याची इच्छा होती. 'कर्तव्य असल्यास एकदां येऊन भेटून जावे' अशा अर्थाचें तें पत्र होतें. त्या दिवशी प्रो. शंकरराव कानेटकर (कवि गिरीश) आमच्या घरीं पाहुणे होते. आमच्या नव्या बिन्हाडीं ते प्रथमच पाहुणे आले होते. ते व आम्ही दोघे जेवायला बसलों होतो. सकाळी १०।। च्या गुमाराला हें पत्र माधवरावांच्या हातीं पडलें. डाक आल्याबरोबर कितीही निकडीचें काम असो ते काम बाजूला सारून आलेलीं पत्रें वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. तसेंच त्या दिवशीं झालें. त्यांनीं तें पत्र वाचलें. आणि शंकररावांना वाचायला दिलें. दोघांनींही वाचलें, परंतु मला मात्र कांहींच सांगितलें नाहीं. शंकरराव माझ्याशीं बोलत होते. माधवराव मात्र जे एकदम गप्प झाले. ते सबंध जेवण होईतों बोलले तर नाहींतच पण जेवणानंतर पलंगावर भिंतीकडे तोंड करून

जे निजले ते साडेतीनचार वाजेपर्यंत ! डोक्यावरचे पांघरूणही त्यांनीं काढलें नाहां. मीं आपलें काम आटोपलें व नंतर मी व शंकरराव इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलत बसलों होतो. पत्रामुळें झालेला बदल माझ्या व शंकररावांच्या तेव्हांच लक्षांत आला होता. परंतु काय कारण झालें होतें हें मींही मुद्दाम विचारले नाहीं. मला तसें करणें बरे वाटले नाहीं, व शंकररावही त्यासंबंधीं माझ्याशीं बोलले नाहींत. दुपारी चार वाजतां चहा झाला, व माधवराव एकटच कोठेंतरी फिरायला निघून गेले. संध्याकाळीं पांचाच्या सुमारास राजाराम कॉलेजांत शंकररावांचे काव्यगायन झालें. त्याला माधवराव हजर होते. नंतर ते व शंकरराव फिरायला गेले. ते रात्री साडे-आठला घरी आले.

इकडे माझ्या मनाची स्थिति मोठी चमत्कारिक झाली. शंकररावांना आम्ही आमच्या जवळच्या स्नेह्यांतले समजतो व समजत होतो. परंतु कांहीं गोष्टींचा उल्लेख भित्रांच्या देखतही करण्याचा संकोच वाटतो. त्यामुळें मी आपल्या मनावर दडपण ठेवलें होतें. आपल्या स्वतःच्या खिन्नतेचें प्रदर्शन करणें मला बरे वाटले नाहीं; म्हणून मी स्वतःला झालेले दुःख लपवण्याचा प्रयत्न करित होतें. मी स्वयंपाक केला. रात्री नवाला आमचीं जेवणें झालीं. तरी माधवराव अस्वस्थच हांते. पुढें दुसरे दिवशीं ते पुन्हा पूर्वाप्रमाणें बोलूं लागले. त्यांची चुकी त्यांना कळून आली. त्यांनीं त्यांच्या उदासीनतेचें कारण मला सांगितलें व “अशा मधून मधून न बोलण्याच्या लहरी मला येतात या गोष्टींचा परिणाम तूं आपल्यावर होऊं देऊं नकोस.” असें मला सांगितलें.

माधवरावांच्या आयुष्यांतील वैवाहिक ध्येय म्हणजे प्रेमविवाह. तो नच साधल्यास निदान पुनर्विवाह किंवा एखाद्या पतितेशीं लग्न करून तिचा उद्धार करावा असें हांते; परंतु ही त्यांची इच्छा पूर्ण झाली नाहीं आणि त्यांनीं प्रतिष्ठित समाजांत रूढ असलेल्या चालीप्रमाणेंच नाशलाजानें माझ्याशीं लग्न केलें, आणि लग्न करून आतां संसार करायचा निश्चय करून ते त्या मार्गाला लागले असतां ह्या पत्राने त्यांना डिवचले हांते.

कारण मला समजलें. मीं समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या चमत्कारिक वागण्यामुळें मला जें दुःख झालें त्यानें माझी अर्धी शक्ति नाहींशी झाली. ह्याच प्रसंगाला उद्देशून, “सर्वस्वाचा यज्ञयाग” ही कविता

निर्माण झाली. ह्या कवितेची तारीख-म्हणजेच त्या प्रसंगाची तारीख २२ सप्टेंबर १९२८ ही मी विसरणं शक्य नाही. ही कविता वाचली की माधवरावांची त्या वेळची मूर्ति माझ्या डोळ्यापुढे उभी राहते आणि अजूनही मला कसे तरी होतं.

माधवरावांना अशा प्रकारच्या लहरी आल्या म्हणजे माझी पांचावर धारण बसे. एकदां त्यांच्या डोक्यांत वेताळाचं साभ्राज्य थैमान घालू लागलं कीं ते कोणाचे नसत. मी घरांत एकटी, आणि अशा वेळां तर मला एकलेपणाची जाणीव अधिक होई; जीवन असह्य होई. लग्न केल्याचा पश्चात्ताप होई. आतां आपलं कसें होईल, आपलं ह्यांच्याशीं कसें पटेल, अशी भीति वाटे. पूर्वी माधवरावांशीं लग्न करायला तयार नसण्याचे माझे कारण निराळेच होतं. परंतु लग्न झाल्यावर ते बाजूलाच राहिले आणि हा निराळाच 'वेताळ, माझ्यापुढे दत्त म्हणून उभा राहिला. केव्हां केव्हां माधवराव जे सकाळीं घराच्या बाहेर पडत ते दुपारीं दोन तीन वाजले तरी त्यांचा घरां पत्ता नसायचा. मी वाट पाहून थकून जात असे. सर्व स्वयंपाक करून ठेवावा आणि खिडकींत तासचे तास वाट पाहात बसून-राहावे असें प्रसंग कित्येक वेळेला घडत. त्यांना आपण करतो हे गैर करतो, हे समजत असे. स्वतःची चूक ध्यानांत आली म्हणजे ते म्हणत, " आजपर्यंत मी एकटा होतो. मला आपले लग्न झाले आहे ह्याचें स्मरण राहात नाही. तूं रागावूं नकोस " मी निरुत्तर होई.

त्यांना मधून मधून न बोलण्याच्या ज्या लहरी येत, त्या लहरींच्याच ताळांत व नादांत ते असत. ती लहर केव्हां येईल व केव्हां जाईल ह्याचा कांहीं नियमच नसायचा. त्या लहरींत त्यांच्या मनाला येईल तसें ते वागायचे. कित्येक वेळां डोक्यावर पांघरूण घेऊन तासचेतास स्वस्थ निजून राहात. त्या वेळां त्यांच्याशीं कोणी बोललेलें त्यांना खपत नसे. ह्या त्यांच्या लहरीला आम्ही 'वेताळ' असे. नांव दिलें होतें. त्या वेताळापायीं मला भारी त्रास होई. ते ह्या वेताळासंबंधीं पत्रांत लिहितात, " गाडी गेल्यावर मात्र मला 'मूड' (तुझ्या शब्दांत वेताळ) आला, व नंतर तसाच मी टेंबलाईकडे फिरायलास गेलों. तूं त्या वेळां नव्हतीस हे बरेच झाले. केव्हां केव्हां एखाद्या 'मूड' मध्ये कोणीं नसावे असें वाटतें. त्यांतून आपल्या मूडनें दुसऱ्या माणसाला त्रास होईल असें वाटले तर आपला त्रास वाहून त्याला बरे वाटेल असें कांहीं करतांच येत नाही. तुझा विवाह एका स्वप्नाळू मूर्खारोबर झालेला आहे. त्यामुळे व्यावहारिक मनुष्या-

कडून कधीही होऊं शकत नाही, अशा तऱ्हेचा त्रास तुला सहन करावा लागतो हा विचार फार जाचक होतो.”

पुढे पुढे माधवरावांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर या आपल्या वेताळावर विजय मिळवला व सन १९३० च्या पुढे हा वेताळ पार अदृश्य झाला. व माधवराव चार माणसासारखे वागू लागले.

माधवराव शांत झाले म्हणजे त्यांना माझ्याकडे पाहून फार वाईट वाटे. ते मला म्हणत, “तू माझ्यामुळे स्वतः दुःखी होऊं नकोस. कांहींही कारणाने मूडी होणे हा आतां माझा स्वभाव झाला आहे. त्याच्याशी तुझ्या वर्तणुकीचा कांहींएक संबंध नसतो. मला अशा वेळीं वाटते की, तू माझी पत्नी आहेस त्यापेक्षां मैत्रीण असतीस तर फार बरे झाले असते. तू माझ्या ह्या स्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला असतास. माझ्या मूडमुळे तू दुःखी झाली नसतीस. हा मूर्ख आहे असे म्हणून सोडून दिले असतेस. परंतु तू माझी पत्नी झालीस. तुझे हितसंबंध माझ्यांत गुंतले म्हणून तू आपल्याला दुःख करून घेतेस. तुझ्याकडे पाहून माझ्या मूडमध्येही मी तुजवद्दल विचार करतो. तुला दुःख होऊं नये म्हणून स्वतःच्या मनाला आंवर घालण्याचा प्रयत्न करतो; परंतु मला तें जमत नाही आणि मला फार वाईट वाटते. आपल्याभोंवतीं वावरणाऱ्या ह्या व्यक्तीला काय केले असतां सुख होईल ह्याचा मी विचार करीत बसतो. ह्याकरतां मी तुला म्हणतो की, तू दुसरे स्नेही कर, मैत्रीणी कर. तुझ्या मनाला त्यामुळे विरंगुळा वाटे. तू अधिक सुखी होशील.” मी त्यांना म्हणे “स्नेही कर, मैत्रीणी कर म्हणून का कधी एकदम मैत्रीणी किंवा स्नेही होत असतात. तो माझा स्वभाव नाही. ओळख होऊन जर कोणाशी स्नेह वाढला तर त्या व्यक्तीशी अवश्य मी स्नेह करीन. पण त्या हेतूनें मी बाहेर वावरूंगे लागले तर तें मला जमणार नाही. माझे जें दुःख आहे तें ओकण्याचा प्रयत्न असलेल्या स्नेह्यांजवळ जरी केला तरी लोक तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतील. तुमच्या अशा वागण्याला ते नांवे ठेवतील. त्यामुळे मला सुख होण्याच्या ऐवजीं दुःख होईल. असा हा वेताळ तुमच्या अंगांत येतो. एकरूढ होतात तेव्हां ठीक होतें, आतां तुमच्या जिवाची तळमळ पाहून माझ्या अंतःकरणाची कालवाकालव होते. मी म्हणतें त्याचा पत्नी म्हणून विचार करूं नका. तुमची कोणी तरी मैत्रीण तुम्हांला सांगते अशा दृष्टीने तुम्ही मी काय म्हणतें त्याचा विचार करा. पहा

जमले तर. नाही तर- मी तर तुमच्या स्वभावाशी जुळते घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याकरता मी आपल्या जिवाची आटोकाट धडपड करीत आहे. जमले तर ठीक-नाहीतर दुर्दैव माझे !”

माधवरावांच्या मनावर माझ्या बोलण्याचा परिणाम होई. त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबून येत आणि पुन्हा “मी आपल्या लहरीवर ताचा ठेवीन” असे ते मला आश्वासन देत. माधवरावांचा हा वेताळ फार जुना, बडोद्यापासूनचा होता. त्यांचे त्या वेळचे मित्र याचहल पुष्कळ आठवणी सांगतात. बडोद्यास काव्यगायनाचा जलसा ठरला. इंदुराहून घाटे, अहमदाबादहून खुराटे, भडोचहून मराठे आले. दीड दिवस अखंड काव्यगायन झाले. नंतर फोटो काढण्याची सूचना आली व ती मान्य झाली. जाग्रणाने व भावनात्मक वातावरणामुळे माधवरावांचा वेताळ जागा झाला. ते ताडकन स्वर्ग्यांच्या घरांतून निघून आपल्या घरी आले व पांघरूण घेऊन दीड दिवस झोपून राहिले. इतर मंडळी फोटोचा बेत रद्द करून आपल्या स्थानी निघून गेली. पुढे वेताळ गेल्यावर माधवरावांनी सर्वांना पत्र लिहून माफी मागितली. बडोद्यास अशी लहर आली म्हणजे माधवराव एकान्तांत बसत किंवा दूर कोठे जाता कधी उपाशी राहात, तर कधी कच्चे पदार्थ खाऊन राहात ह्या प्रसंगानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना माफीची पत्रे लिहली. त्यांतील रामभाऊंना लिहिलेले पत्र पुढे देत आहे.

रावपुरा, बडोदे

सो. ता. २३ ऑक्टोबर १९११

‘तुला राग आला असतांही त्यांस आवरून तूं जें शांतपणानें मला पत्र लिहिलेंस त्याचहल मी तुझा किती ऋणी आहे म्हणून सांगूं ! पत्र वाचून मला बरेच समाधान वाटलें. खरे सांगूं का ? तूं म्हणतोस तितका मी दुराग्रही नाही; पण लहरी मात्र आहे. मी तुला स्टेशनावर भेटण्यास येणार होतोंच. पण त्या दिवशीं मी क्षुब्ध अंतःकरणानें व खिन्न मनाने जो निघालों तो खोलींत जाऊन वाचावयास बसलों. डोकें भडकलें, शिरांमधून उष्ण रक्त इतस्ततः वावरूं लागलें. अर्धा तास मनाल, स्थिर करून मी वाचण्याचा प्रयत्न करीत होतोंच. मागील दिवसांच्या श्रमानें उच्चल खाळी आणि माझे हातपाय गळून गेले. शेवटीं तंद्रीने मजवर अनुग्रह केला. ती झोंप नव्हेच. पण मी सुमारे तास सव्वा तास

अचेतन पडून राहिलो होतो. त्या काळांत जर कोणा मला उचलून दूर फेकून दिलें असतं तरी देखील मला समजले नसतें. यावरून तुला खरी हकीगत कळवी असेलच. रामभाऊ, तुला मी ज्या कारणांसाठी येथे बोलाविलें, ती माझी इच्छा विफल झाली. सर्वांशांनें तुम्हांला खूप करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगीं नव्हते, यासाठीं मी दिलगीर आहे. वेळोवेळीं माझ्या तोंडून निघालेल्या उद्गारांनीं सर्वांचीं मनें दुखावलीं आहेत. आणि कांहींच्या रागाला आणि उपहासाला बोलाविणें पाठविलें हे पाहून मला राहून राहून खेद होत आहे. माझ्या मनांत कोणताहि वाईट हेतु नसतांना, माझ्या भाषणानें असल्या गोष्टी घडवून आणाव्या ही विधीची इच्छा नाही तर माझी घेडचूक आहे. फक्त निष्काळजीपणामुळें ही गोष्ट या थराला यावी. आणि असल्या श्रेष्ठ संमेलनाचे पर्यवसान गैरसमजुतीनें विभक्ततेत व्हावें आणि अंती आनंदाचा उद्रेगांत विनिमय व्हावा याहून मला दुसरी लांछनास्पद अशी गोष्ट कोणती? माझा तर्क खोटा नाही आणि माझे हेतु कुजके नाहीत. मग माझी कर्मच कां चुकवित? मला जगांत राहावयाचे आहे. माझे जगाशीं व जगाचें माझ्याशीं कर्तव्य आहे. मग जर मी माझ्या लहरीला अनियंत्रित सत्ता देऊं लागलों तर प्रेमाचे दोन गोड घांस कुर्णां व कसें खावे? बरे, आतां नाटकास जाण्याविषयीं तुला दोन गोष्टी लिहितों. समज आपण नाटकास गेलो असतो आणि नाटक चांगलें झालें असतं तर माझी इकडे स्थिति काय झाली असती याची कल्पना तुला होती काय? ते हृदयद्रावक अगर हृदयचुंबक देखावे, ते वेप, तीं स्वरूपे, ते हावभाव या सर्वांनीं कट करून मला एक दिवस नाहीतर एक आठवडाभर माझ्या मनास बांधून टाकिलें असतें व तें इतकें गच्च कां, त्यास इकडे तिकडे यत्किंचितही हलतां येऊं नये. जोपर्यंत अमलें प्रसंग टाळण्याची ताकद आपल्यांत आली नाही, तोपर्यंत त्यापासून अलिप्त राहूं नये असा या विश्वांतील कोणता तत्त्वज्ञ सांगूं शकेल? तुम्हां सर्वांस सुख झालें असतें. कष्टूल. पण तुमच्या सुखाच्या आड येण्याची माझी इच्छा नव्हती. बिलकूल इच्छा नव्हती.

उलटपर्शी कालव्यय फार न होतां सुखवर्धनासाठीं तर आपण हा एवढा खटाटेप केला असो.

आतां ह्याविषयीं वाद कशाला? गतगोष्टी (ज्या वाईट असतील त्याच) विसरणें हाच शहाणपणाचा मार्ग होय.

फोटोसंबंधाने इतकें वाईट वाटून घ्यावयास नको. आपणा सर्वांची तशी इच्छा असलीच तर फोटो काढावयास वेळ लागेल काय? येईल, तींही वेळ येईल.

रा. घाटे, तू गेलास त्याच्या दुसऱ्याच दिवशीं गेले. पत्ता अजून दिला नाही. देईन म्हणाले आहेत. आला म्हणजे ताबडतोच पाठवून देण्यांत येईल. रा. खरोटे अजून येथेच आहेत. उद्यां जातील. मला व खरे यांस पत्रे एकाच पाकिटांत आतां पाठवीत जा.”

त्या काळांत वेताळाचें साम्राज्य केव्हां सुरू होईल त्याचा नियमच नसायचा. माधवरावांचा वेताळ जागृत झाल्या नाही तर आमचा वेळ मोठ्या आनंदांत जाई. परंतु कोणत्याही कारणाने वेताळ जागृत झाला तर मला असह्य होई. त्या स्थितींत माधवरावांशीं साधे चोलणेंसुद्धां अशक्य असे. त्यांची ती स्थिति पाहिली कीं कित्येक वेळां हंसावें कीं रडावें कीं कोठें पळून जावें अशी कांहीं चमत्कारिक परिस्थिति माझी होई. माझे काम दिवसभर यंत्राप्रमाणें चाललेलें असे. माधवराव आपले व्यवहार व्यवस्थित आटोपीत. कोणत्याही तऱ्हेचा खोळचा त्यांनीं त्याही स्थितींत कधीं केला नाही. परंतु त्यांचें चित्त ठिकाणावर नसे. घरांत दुसरें कोणी नसल्यामुळे मला कोणाशीं बोलून दुःख हलकें करण्याला वावच नसे. मनाच्या अशा चमत्कारिक परिस्थितींत मी आपला तो काळाप्रमाणें वाटणारा वेळ जिवाच्या तळमळींत घालवावा.

पुण्याला आल्यावर कांहीं काल आनंदांत गेला. तेव्हां वेताळही गेला. पण सोसायटीच्या प्रकरणानंतर जो आला तो १९३० पर्यंत त्यांच्या व माझ्या मानेवर बसला.

या वेताळाच्या साम्राज्यांतच फारसीच्या उमरखय्यामाचें मराठी भाषांतर झालें. व हे पुस्तक माझ्या वाढदिवशीं म्हणजे १५ ऑ. १९२९ रोजीं प्रासिद्ध झालें.

काहीं गमतीदार अनुभव : : ५

लग्न झाल्यानंतर, माधवराव पटवर्धनांची चायको म्हणून मजबूत अनेक पुणेकरांना कुतुहल होते. कोणी मला मी कशी दिसते हे पाहण्याकरता चहाच्या निमित्ताने आपल्या घरी चोलावीत. कोणी माझ्या देखात आपापसांत, “अहो ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते ना? नुकतेच नाही का तेथून निघाले, त्याच पटवर्धनांची ही चायको!” अशी एकमेकांना माहिती देत. कोणी आमच्या कानांवर येईल अशा उद्देशाने पण अपरोक्ष म्हणत, “त्या मुलीने असल्या ह्या गृहस्थाशी कसे लग्न केले? मोठी विचारी! हिला त्याने फसविले असावे!” कोणी मजबूत बोलतांना म्हणत की, “अहो हिलाच लग्नाची घाई झाली असेल.” कोणी म्हणत, “अहो, तिच्या मनांत कोठे होते त्या माणसाशी लग्न करायचे? बापाने जुलमाने चांधली हिला त्याच्या गळ्यांत! मागून पस्तावेळ विचारी!” ज्यांना माधवरावांच्याबद्दल आपलेपणा वाटत होता असे लोक म्हणत, “शेवटीं माधवरावांनी आपणाला शोभेल अशी चायको केली नाही!”

एकदां तर मी एका ठिकाणी बसायला गेले होते. त्यांचा माझा पूर्वीचा परिचय होता. माझा आवाज बरा आहे हे त्यांना माहित होते. मला सल्ला दिला गेला की, “अहो आतां हे एक चरें झाले. माधवरावांनी कविता कराव्या व त्या तुम्हा म्हणून दाखवाव्यात” जणू काहीं माधवरावांनी आपल्या कविता लोकांना म्हणून दाखवण्याची उत्तम सोय म्हणूनच माझ्याशी लग्न केले होते!! एकदां कुणी तरी मला विचारले, “अहो, आम्हांला वाटले माधवराव तुमचे नांव ‘इंदू’ नाही तर ‘शारदा’ किंवा ‘श्यामा’ ठेवतील! लीला नांव ऐकून आम्हाला आश्चर्यच वाटले! हे असे कसे झाले?” त्यावर एकाने उत्तर दिले “अहो हे असे कसे झाले म्हणून काय विचारतां? लीला नांव ठेवण्यांत माधवरावांचा हेतु आहे! ‘लीला माधव’ ह्यांचे साम्य ‘लीला मजनुं’ ह्यांच्याशी नाही का?” अर्थात् हे सर्व थडेत असे, परंतु त्यांतील गर्भितार्थ माझ्या ध्यानांत येत नव्हता असे नाही.

एकदां एका बाईनें मला विचारलें, “तुम्हांला पर्शियन चांगलें येत असेल नाहीं ? तुम्ही पण कवयित्री असाल.” कुणी म्हणत, ‘अहो, हिचा सांवळा रंग माधवरावांना पसंत पडला असावा, कारण माधवरावांच्या सर्व नायिका सांवळ्या आहेत.’ कोणी म्हणत “अहो, हिचे डोळे चांगले आहेत म्हणूनच माधवरावांनीं हिला पसंत केली असावी.” ह्या सर्व विचित्र उद्गारांनीं माझ्या मनाचा मोटा गोंधळ उडेल. कांहीं प्रश्न ऐकून मोठी गंमत वाटे. पुढें असल्या प्रश्नांची सवय झाल्यावर मला वाईट वाटण्यापेक्षां हसूंच येई. माधवरांच्या कानांमर्यात ह्या गोष्टी गेल्या म्हणजे तेही आपल्यावरच विनोद करून हंसत.

एकदां कांहीं कामाकरितां मी एका ठिकाणीं गेले होतें. त्या वेळीं तेथे कोणी एक गृहस्थ आले होते. आमच्या लग्नाचा विषय हाही त्या वेळीं अनेक पुणेकरांचा चर्चेचा विषय झाला होता. मी आंत पाऊल ठेवतें न ठेवतें तों मला पुढील ओळी म्हटलेल्या ऐकूं आल्याः

उमेदी धावत्या माझ्या

तुझ्या प्रीतीविना पंगू - अगे गंगू.

माझे माहेरचें नांव गंगू. संभाषण कोणावर चाललें आहे हें माझ्या ध्यानांत यायला फारसा वेळ लागला नाहीं. मी आंत गेलें. सुरू असलेल्या संभाषणाला एकदम कलाटणी दिली गेली. दोन्हीही गोष्टी माझ्या ध्यानांत आल्या. मी आपले काम केले व बाहेर आले. माझ्या मनांत चटकन् विचार आला, “विचारे माधवराव ! लग्न करून संसाराला लागले तरी टीकेंतून सुटले नाहींत !”

आमच्या बडोद्यांच्या मामंजींना (माधवरावांच्या मामांना) वाटलें कीं, आपल्या भाच्याने केले एका मराठ्याच्या पोरीशीं लग्न !! देशस्थ ब्राह्मणांत ‘गरुड’ हे आडनांव त्यांनीं कधींच ऐकलें नव्हते. त्यांनीं रागाच्या मर्यांत माधवरावांना एक भलें मोठें पत्र पाठविलें. त्यांत त्यांनीं माधवरावांना लिहिलें, “अब्राह्मणांशीं संबंध आणून आपल्या कुळाचा उद्धार केलात ! आम्ही धन्य झालों !” माधवरावांनीं कांहींच उत्तर पाठविलें नाहीं. पुढे त्यांचें दुसरें पत्र आलें यांत त्यांनीं देशस्थाची तर देशस्थाची, पण मुलगी ब्राह्मणाची आहे हें ऐकून

समाधान व्यक्त केले होते. तरी माधवरावांनी त्याही पत्ताला उत्तर पाठविले नाही. पुढे प्रत्यक्ष मला पाहिल्यावर त्यांचा राग पार निवळला. तरी मुलगी दिसायला चांगली नाही अशी सासरकडच्या सर्व नातेवाईक मंडळांची तक्रार होतीच. पण त्या गोष्टीचा माधवरावांच्या मनावर कोणत्याच तऱ्हेचा परिणाम झाला नाही.

कोल्हापूरला असतांना आम्ही कांहीं घरी जास्त मोकळेपणाने वागण्याचा प्रयत्न केला. गनुष्याला कोठे तरी मनमोकळे वागावेसे व बोलावेसे वाटते. आम्ही दोघेही सुधारकी मताचे व आचाराचे. आमच्या मोकळेपणाने वागण्याचा कांदांच्याकडून विपर्यास करण्यांत आला. त्या काळांत आम्ही कोठे कांहीं बोलावे, जास्त मोकळेपणाने वागण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचा नेमका विपर्यास व्हावा हे ठरलेलेच असे. शेवटी ह्या चमत्कारिक अनुभवाने आम्ही शहाणे झाला आणि शक्य तितके कोणाच्या घरी जायचेंच नाही असा मनाशीं निश्चय केला.

एकांतवासाची आवड माधवरावांनाही होती. मलाही त्यांतच आनंद वाटू लागला. त्या दिवसांत आमचा कार्यक्रम म्हणजे रोज न चुकतां फिरायला जाणे. आमचे बरोबर फिरायला जाणे, मी पायांत स्लीपर घालणे, पावसाळ्यांत रेनकोट घालणे हे सर्व त्या काळांत कोल्हापूरच्या लोकांना नवीनच होते. पावसाळ्यांतही आमचे फिरणे कधी चुकले नाही. मी रेनकोट घालून व पायांत स्लीपर घालून घराच्या बाहेर पडले की शेजारपाजारच्या घरांतील स्त्री-पुरुष आमच्याकडे मोठ्या कुतूहलाने पहात व लहानमोठीं मुले हा कोण विचित्र पुरुष चालला आहे हे पाहण्याकरितां माझ्या मागे येत. मला कसे तरीच वाटे. त्यामुळे कित्येक वेळीं मी रेनकोट घालण्याचे टाळी. माधवराव मला म्हणत, “ फिरणे अवश्य आहे. भर पावसांत ओले होण्यापेक्षां आणि वहाणांनीं अंगावर चिखल उडवून घेण्यापेक्षां रेनकोट घालणे व स्लीपर घालणे कांहीं वाईट नाही. लोक हंस्ततात, हंसू दे. त्यांची पर्वा आपण कां करावी ? ”

त्या काळीं मूक चित्रपट होते. कोल्हापुरांत स्त्रिया सिनेमाला गेल्या तरी पडद्यात बसत. चिकाचे पडदे लावून स्त्रियांच्याकरितां मुद्दाम निराळी सोय चित्रपटगृहांत केलेली असे. स्त्रियांनीं पुरुषांच्या बरोबर सिनेमाला जाण्याचा प्रघात तेव्हां

नव्हता. त्या गेल्याच तर लहान भाऊ किंवा नवऱ्याशिवाय जे कोणी इतर नातेवाईक असतील त्यांच्याबरोबर जात. एका टांग्यांत स्त्री-पुरुषांनी बसणे म्हणजे कोण अग्रम्हण्य ! त्याला लोक नावे ठेवीत. अशा काळांत आम्ही दोघे केव्हां तरी चांगला चित्रपट असला तर, त्यांतल्या त्यांत एखाद्या प्रसिद्ध इंग्रजी चित्रपटाला जात असूं. अशा वेळी चित्रपटगृहांत स्त्रिया फारशा नसतच. किंबहुना एकही स्त्री नसे असे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही. मी कधीही पडद्यांत बसले नाही. माधवरावांना तसे बसणे कधी आवडले नाही. स्टॉलचां तिकिटे काढून दोघेही एकाच ठिकाणी बसत असूं. चित्रपट पाहायला आलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटे. बहुतेक आमच्यापासून चार खुर्च्या दूर टाकून लोक बसत. सिनेमा सुरू होण्याच्या आधी व मध्यंतरांत सर्वांच्या दृष्टि आमच्याकडे असत. पुढला पडद्यावरील सिनेमा संपला म्हणजे मागला सिनेमा सुरू होई !!

कोल्हापुरांत स्त्री-पुरुषांनी एकत्र फिरायला जाणे, सिनेमाला जाणे, सभेला जाणे ह्या गोष्टी प्रथम आम्ही सुरू केल्या असे म्हटले तर फारसे वावगे होणार नाही.

लग्नानंतर मी सहा महिन्यांनी एरंडवण्याला कॉलेजच्या वसतिगृहांत राहायला गेलें. आमचा पत्रव्यवहारावरही कांहीं मंडळींचा डोळा असे. विशेषतः एकमेकांना पाठविल्या जाणाऱ्या पत्रांच्या पाकिटाच्या रंगावर कांहीं जाणतीं माणसे टीका करीत. अशी टीका ऐकली कीं मी मोठ्या बुचकळ्यांत पडत असे. नोटपेपर व पाकिटांचा रंग आवडीप्रमाणे असे ह्यांत शंकाच नाही. परंतु त्याच नोटपेपर्सवर मी किंवा माधवराव इतरांना पत्रे लिहीत असूं. आमच्या दोघांच्या पत्रव्यावहाराकरितां आम्ही निराळे नोटपेपर्स किंवा पाकिटे कधीच वापरलीं नाहीत. पुणेरी समाजानें तळूनभाजून काढलेल्या विचाच्या माधवरावांची तेव्हांची मनःस्थिति तरी त्या प्रकारची नव्हती हे निःसंशय. ते माझ्याशीं समरस होण्याचा प्रयत्न करीत होते. मीही त्यांचे विचार समजून घेण्यांत गढून गेलें होतें. पत्रांच्या पाकिटांच्या किंवा नोटपेपर्सच्या रंगसंगतीचा विचार त्या वेळीं तरी आम्हांला दोघांनाही सुचला नाही. माझ्या एका मैत्रिणीनें एक दिवस माझी थड्या केली. माझ्या टेबलावर फिकट जांभळ्या रंगाचीं पाकिटे पडलीं होती. ती एकदम मला म्हणाली, “ गंगू, तूं एका रोमॅंटिक कवीची पत्नी कविकल्पनेप्रमाणें प्रेमाचा रंग गुलाची असतो.

म्हणून तूं गुलाची नोटपेर्स व पाकिटें वापरायला पाहिजेत.” माझ्या डोळ्यांत न कळत पाणी उमें राहिलें. मीं तिला एवढेंच म्हटलें, “माझी असली थटा तूं पुन्हा करूं नकोस.” तिला बिचारीला काय कल्पना माझ्या मनाची ! माझे बोलणें ऐकून व मला वार्डंट वाटल्याचें पाहून तिला आश्चर्यच वाटलें.

त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यांतील गोष्ट. आम्हीं आमची नाताळची सुटी मुंबईला घालवायची असें ठरविलें होतें. मुंबईला गेल्यावर त्या सुटींत आम्हीं एक बोलपट पाहण्याचें ठरविलें. त्या वेळीं बोलपटांचा प्रसार सर्वत्र झाला नव्हता. फक्त मुंबईसच एका ठराविक चित्रपटगृहांत तो दाखविण्यांत येई; आणि इंग्रजी बोलपटच तेव्हां फक्त सुरू झाले होते. आम्ही कोणत्या बोलपटाला गेलों होतों हें आतां मला आठवत नाही.

त्या दिवशीं मीं पांढरा पोषाख केला होता. आणि माझ्या पायांत कॅनव्ह-सचे पांढरे टेनिस शूज हांते. आम्ही रात्रो नवाच्या ‘शो’ला गेलों होतों. आमच्याचरोचर कोणीच नव्हतें. फक्त आम्ही दोघेच होतों. मधल्या विश्रांतीपर्यंत आमचें समोरच्या चित्रपटाखेरीज कोठेंच लक्ष नव्हतें. माधवराव मधून मधून मला बोलपटाचें कथानक समजावून देत होते. त्या बोलपटाचडल मला इतकेच आठवते की, त्यांतील पात्रांची बोलण्याकरितां उघडलेलीं तोंडें मिटल्यावर शब्द ऐकूं येत.

मधली विश्रांतीची वेळ झाली. माधवरावांच्या मार्गे एक गृहस्थ बसले होते ते आमच्याकडे सारखे पाहात असल्याचा भास प्रथम मला झाला. माधवरावांचें लक्ष तिकडे नव्हतेंच ! ते बोलपट पाहण्यांत तल्लीन झाले होते. परंतु मला मात्र त्या गृहस्थाचें पाहणें चमत्कारिक वाटूं लागलें. तो इतक्या कुतूहलानें व मिस्रिकलपणानें आमच्याकडे पाहत होता कीं, मला त्याची तीव्र जाणीव झाली व मीं माधवरावांना ही गोष्ट सांगितली. त्यांनीं एकदांच मार्गे वळून पाहिलें आणि पुन्हा ते बोलपट पाहूं लागले. मी मात्र बेचैन झालें; माझें लक्ष बोलपटावरून पार उडालें. बोलपट संपेपर्यंत कसाबसा वेळ वाढला. बोलपट संपल्यावर आम्ही उठलों. आमच्या मागून तोही गृहस्थ निघाला व आमच्या मार्गे चालूं लागला. आतां मात्र माधवरावांना-



बसलेल्या:— माधवरावांच्या मातोश्री ती. सौ. उमाबाई पटवर्धन.
सौ. लीलाबाई पटवर्धन.

उमे:— माधवराव पटवर्धन, सुधा व चि. दिनू.

(इ. स. १९३५)

ही, हा काहीं तरी हेतूने आपल्या मागे येतो आहे असे कळून आले. आम्ही मॅजिस्ट्रट सिनेमासमोर कुडाळ देशस्थ ब्राम्हण निवासांत शिरलो. तो गृहस्थ आम्ही न्याला दिसेनासे होईतोवर सारखा आमच्याकडे पहात होता. हा प्रकार काय आहे हे मुर्झस असंतोवर आम्हांला समजलेच नाही.

पुण्याला परत आल्यावर आमच्या ओळखीच्या एका दुकानांत आम्ही कापड घेण्यास शिरलो व दुकानाच्या मालकांनी माधवरावांना प्रश्नोत्तर रूपाने माहिती विचारण्यास सुरवात केली. तो सवाद असा:—

प्रश्न— दानचार दिवसांपूर्वी तुम्हां मुर्झला होता काय? तुम्ही दोघे गेला होता की माधवराव, तुम्ही एकटेच गेलां हातां?

उत्तर— आम्ही दाघेही गेलो होतो.

प्रश्न— तुम्ही दाघे कुठला तरी बोलवट पाहायला गेला होता काय?

उत्तर— होय.

ते गृहस्थ म्हणाले, “ हां आतां मला त्याचा उलगडा झाला. अहो, कालच माझ्याकडे एक गृहस्थ आले होते आणि ते मला सांगत होते की, “ माधवरावांनी अगदीच ताळ सोडला हो ! ते तर परवां मला मुर्झला एका नर्सचरोवर आढळले ! ” लगेच माझ्या लक्षांत आले की, हा आपल्या शुभ्र वेपाने केलेला अनर्थ दिसतो आहे.

लघ्न झाल्यावर सहा महिन्यांनंतरची गोष्ट. एक दिवस टिपूर चांदणे पडले होते. आम्हाला फिरायला जायची लहर आली. आम्ही दोघेही फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या बाजूच्या एका टेम्डीवर जाऊन बसलो. ह्या जागेचदल विशेष सागायचे म्हणजे. ह्या जागेला रविकिरण मंडळांतील सभासदांनी ‘ कवि कातळ ’ असं नांव दिले होते. या कातळावर सर्व रविकिरण मंडळाचे सदस्य एकत्र जमून वादविवाद करीत. त्याच जागेवर आम्ही दोघे जाऊन बसलो.

सर्व्हट्स ऑफ इंडियाच्या बाजूला टेकडींत एक लहानशी घळ होती. तेथे वर आभाशाकडे पाहात स्वस्थ पडून राहतां येईल अशी अरंद व लांबट पट्टी होती. माधवराव त्या लांबट जागेत निजले व पडल्या पडल्याच काहीं नक्षत्रांची

माहिती मला ते सांगू लागले. कांहीं वेळाने ते गप्प झाले व एकदम घोरूंक लागले. रात्रीचे ११। झाले होते. मी त्यांना १५ मिनिटांनीं उठवले व आम्ही दोघेही टेकडी उतरूंक लागलो. ते थंडीचे दिवस होते. माझ्या अंगांत कांपरे भरले. माधवरावांनीं आपला कोट मला घालायला दिला व मी तो घातला. त्या वेळेला डेकन जिमखान्यावर वस्ती इतकी वाढली नव्हती. आजूचाजूला किर्रे झाडी होती. आम्ही खाली उतरलो व सर्व्हिट्स ऑफ इंडियाजवळ आलो. आतां रस्ता चालूंक लागणार इतक्यांत आम्हांला दोन गस्त घालणाऱ्या शिपायांनीं अडवले. त्यांनीं आम्हांला खोदखोदून आमची माहिती विचारण्यास सुरुवात केली. डेकन जिमखान्यावरील गरुडांच्या बंगल्यापर्यंत ते आमच्याचरोबर आले. माधवराव अगदीं शांत होते. त्यांनीं आमचे राहाण्याचे ठिकाण दाखविले व कोल्हापूरचा पत्ताही लिहून दिला. इतके सर्व झाल्यावर त्या शिपायांना आमच्याबद्दल आलेला संशय दूर झाला. त्या दोघांपैकी एक म्हणाला, “साहेब, माफ करा, आम्हांला वाटले, आपण ह्या बाईंना घेऊन पळून जात आहांत. म्हणून आम्ही इतकी चौकशी केली. आपल्याला राग येऊं देऊं नका. कारण अशा गोष्टी ह्या टेकडीच्या बाजूला पुष्कळ होतात म्हणून आम्ही आपल्याला अडवले.” ते शिपाई गेल्यावर माधवराव एक लांब सुस्कारा सोडून म्हणाले, “हे माझ्या आयुष्यांत नसतं घडलं तरच नवल होतं !”

मी जरा स्वभावानें भित्रीच. एकदां माधवरावांनीं मला धीट करायचा निश्चय केला. परंतु त्यांचा निश्चय सिद्धीस गेला नाहीं.

एकदां राजाराम कॉलेजांत अचदुल करीमखांचें गाणें होतें. त्या गाण्याला माधवराव एकटेच कॉलेजांत गेले. मला त्याचें गाणें फारसें आवडत नसल्यामुळे मी गेले नाहीं. ते दिवस प्लेगचे होते. आमच्या आजूचाजूचे लोक कोल्हापूर सोडून बाहेरगांवीं राहावयास गेले होते. आमच्या खाली राहाणारी देवरे मंडळीही नुकतीच परगांवीं गेली होती. राजाराम कॉलेजला दोन दिवसांनीं उन्हाळ्याची सुट्टी होणार होती. माधवरावांना “मी येत नाहीं” असें तर सांगितले, परंतु जो जो माधवरावांची गाण्याच्या बैठकीसाठीं कॉलेजांत जाण्याची वेळ जवळ येत चालली तो तो मला भीतीनें पछाडण्यास सुरुवात केली. परंतु मला एकटीला घरांत भीति वाटते असें सांगण्यांत मला कमीपणा वाटूंक लागला.

माधवराव रात्री ९ वाजतां गाण्याला गेले. परत यायला रात्र होईल व माझी झोंपमोड होईल म्हणून त्यांनीं जातांना दाराला बाहेरून कुलूप लावून घेतलें व ते बाहेर गेले. रात्री मला लवकर झोंप येत नसे. मी टेबलाशीं कांहीं तरी वाचीत बसलें. दहा वाजलें व अथदणावर येऊन निजलें. परंतु झोंप कांहीं केल्या येईना. मनांत नाना तऱ्हेची भीति वाटत होती. चोरांपक्षां भुतांची भीति जास्त वाटू लागली. मी दिवा चारीक करून तोंडावरून पांघरूण घेऊन निजलें होतं. ते दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे आधींच उकडत होतें. त्यांत मी गुरफटून निजलेली. मला दरदरून घाम सुटला. व हातापायांना मुंग्या येऊं लागल्या. इतक्यांत जिण्यांत पावेंलें वाजूं लागलीं. वारीनें आतां कोणी तरी भूत आलें असावे असं मला वाटू लागले. दार उघडलें गेलें व टॉर्चचा उजेड माझ्या अंगावर पडला. मी घाबरलें व एकदम किंकाळी फोडून बेशुद्ध झालें. परंतु तें भूत नसून माधवरावच होते. मी एकटी होते म्हणून ते घरीं जरा लवकर आले होते. मी इतकी भ्यालें होतं कीं, ह्या वेळेस कुलूप उघडून माधवरावांच्या खेरीज कोणी येणें शक्य नाहीं इतका विचार करण्याची शक्तिही माझ्या डोक्यांत उरली नव्हती. माधवरावांना हा माझा अनुभव नवीन होता. तेही घाबरले. काय करावें हें त्यांना सुचेना. तरी त्यांनीं गार पाणी आणून माझ्या तोंडावर हचके मारण्यास सुरवात केली. मी जरा वेळानें शुद्धीवर आलें. परंतु डोळे उघडण्याचें धैर्य मला होईना. शेवटीं चांगली शुद्धीवर आल्यावर माझी मलाच अत्यंत लाज वाटू लागली. त्यानंतर माधवराव रात्रीचे कोठें जाईनासे झाले.

माधवरावांच्या एका चाहत्यांच्या बाबतींत एका संस्थेनें कांहीं अन्याय केला होता. त्यासंबंधीं ते प्रत्येकाजवळ साच्चिक संतापाने बोलत. त्यापैका प्रत्येक श्रोत्याला त्यांची अन्यायाची चीड आकलन होत असेलच असें नाहीं. एक दिवस एका नवान श्रोत्याला ते आपले म्हणणें पटवीत होते. ते निघून गेल्यावर मी माधवरावांना म्हटलें, “आतां हा विषय ह्या गृहस्थांच्या जवळ काढण्याची काय आवश्यकता होती?” ते एकदम रागावले व मला म्हणाले, “दुसऱ्याला अन्याय झाल्याची जाणीव स्वतःला अन्याय झाल्याशिवाय येत नाहीं. तुला काय त्याचें? पण हें बघ, मी ह्या बाबतींत तुझे ऐकणार नाहीं. एक वेळ त्यांच्याचरोबर नरकांत

जाईन पण तुझ्याचरोचर स्वर्गांत येणार नाही.” ह्या चोलण्याने मलाही राग आला व मीही रागानच म्हटले, “तुम्ही आजपर्यंत जे शत्रु निर्माण करून ठेवले ते ह्यामुळेच ! मी काय म्हणने ह्याचा पश्चात्ताप तुम्हांला झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या नशिचीं नरकांतच जाणें असेल तर मी तुम्हाला स्वर्ग मिळवून देण्याचा पुष्कळ प्रयत्न करूनही माझा हेतु तुमच्या गुणामुळे साध्य होणार नसेल तर कोण काय करणार ! जा खुशाल नरकांत !” माधवराव वरमले व कांहीच बोलले नाहीत.

माधवरावांना जेव्हां मी अगदी पहिल्यांदा पाहिलें तेव्हां ते अगदी साध्या पोशाखांत होते. मला विशेष ठळक गोष्टी आठवतात त्या म्हणजे त्यांची काळी फरची पर्शियन कॅप व रिमलेस फ्रेमचा चष्मा. पोशाखाच्या बाबतींत सोय कशांत आहे ह्याकडे त्यांची दृष्टि विशेष असे. ते भावेस्कूलमध्ये जेव्हां शिक्षकाचें काम करीत होते तेव्हां साधें धोतर, कोट-टोपी ह्या पोशाखांतच शाळेत जात. ह्या पोशाखांत मी त्यांना सारे पंधरा दिवसच पाहिलें होतें. आमचें लग्न झाल्यावर ते सारं पंधरा दिवस डेक्कन जिमखान्यावरील भावेस्कूलमध्ये गेले. अशा साधी राहाणी ठेवण्यांतही त्यांचें एक तत्त्व होतें. ते म्हणत, “शिक्षकाची नोकरी कल्ल सारे ८०, ९० रुपये मिळवायचे व थ्याट प्रोफेसराचा करायचा हें माझ्या मनाला पटत नाही.” आम्ही कोल्हापूरला गेल्यावर माधवरावांनीं पोशाख बदलला. १९३६, ३७ सालपर्यंत माधवराव फेल्ड हॅट घालीत असत. पुढें उपयुक्ततेच्या व खर्चाच्या दृष्टीनें त्यांना ती योग्य वाटली नाही. त्यांनी ती वापरणें सोडून दिले. रिमलेस फ्रेमचा चष्माही वारंवार फुटतो म्हणून त्यांनी तो वापरणें सोडून दिलें. पुढें ते सिलेलाइडच्या फ्रेमचा चष्मा वापरूं लागले. बुटांच्या बाबतींतही तसेंच. टेनिस शू, पंप शू, फुल शूट अशा तीनचार प्रकारच्या बुटांच्या जोड्या ते प्रसंगानुसार वापरीत. परंतु नेहमीं फुल शूटच घालीत. त्यांचा तपकिरी रंगही नेहमीं ठरलेला असे. फुल शूट घालण्याचें कारण मोजे वारंवार फाटतात ते दिसूं नयेत व ते वरचेवर बदलावे लागूं नयेत हें होतें. त्यांच्या आत्याबाईंनीं त्यांना एक चांदीचें हातांतील घड्याळ दिलें होतें. तें मनगटावर नेहमीं बांधत. पुढे तें बिघडलें. मला माझ्या वडिलांनीं एक सोन्याचें घड्याळ बक्षीस दिलें होतें, तें पुढें मी जी. ए. झाल्यावर त्यांना दिलें. कारण मला आतां त्या घड्याळाचा फारसा उपयोग नव्हता. माझें घड्याळ अगदीं स्त्रियांनींच वापरण्याजोगें असतें तितकें लहान नव्हतें, साधारण मध्यम होतें. माधवराव पुढें तें घड्याळ वापरूं लागले, परंतु चांबड्याचा पटा फार महाग, घामानें तो वारंवार खराब होतो म्हणून ते सोन्याच्या घड्याळाला चांदीची साखळी वापरीत. मला तें आवडत नसे. ह्या बाबतींत त्यांचा माझा नेहमीं वाद होई. शेवटीं

मल्लच ते बघवेना. मी एकदां घड्याळाच्या दुकानांतून चांगला मजबूत चांब-
ड्याचा पट्टा आणला व त्यांना दिला. दरचारी पोपाखांत त्यांना दोन प्रका-
रचा पोपाख निरनिराळ्या, ठराविक प्रसंगाला घालावा लागे. त्यांत त्यांना
तंग विजार, अचकन, साफा व पंप शु हा पोशाख फार आवडे. साफा जरी ते रोज
बांधीत नसत तरी त्यांना तो सफाईने बांधतां येत असे. अलीकडे म्हणजे
सन १९३४ पासून धोतराणेंवर्जी ते पांढरे चोळणे वापरूं लागले होते. त्यांना
ते सुटसुटीत व सोडस्कर वाटत. त्यांनीं उंची कापड मात्र आपल्या सुटांना
कधी विकत घेतलें नाहीं. ते वर्षांतून एकदां कपडे शिबीत, पण पुष्कळ शिबीत.
डोळ्यांना सुंदर फ्रेमचा चामा लावीत पण त्यावरची धूळ किंवा डाग मात्र
किलेक वेळां तसेच राहात. कॉलेजांत जातांना बूट घालीत परंतु बुटावरची धूळ
पुसण्याची आटवण त्यांना सहसा होत नसे. फेल्ट हंट, टोपी किंवा कोट
ब्रशने साफ करणें तर त्यांना कधी माहीतच नव्हतें.

त्यांच्या खोलीत त्यांना कोणी गेलेले आवडत नसे. मोलकरीण सकाळीं एकद
झाडून जाई; परंतु कोणातांही वस्तु न हलवतां केर काढायचा अशी तिला सक्त
ताकीद असे. तिच्या तें पथ्यावरचे हातें. वर जाळ्याचे छुंवर झालें तरी खोली-
तलें तें जाळें त्यांच्या, परवानगीशिवाय निघत नसे. फोटो, तराचिरी, फ्लॉवर
पॉट्स, चैटकीला शोभा आणणारे सर्व प्रकारचे सामान चैटकोत असे. परंतु
ते व्यवस्थितपणें मांडलेले नसे. मला असल्या अव्यवस्थितपणाची अतिशय
चीड. पण मला जरी कितीही चीड आली तरी माझें मन मला आवरावेच
लागे. मला ते पाहाणे अगदी असह्य झाले म्हणजे मी ते नसतांना चैटकीत
जाऊन सर्व खोली झाडून ती लावावी. ते घरां आले की त्यांना तेथील सर्व
व्यवस्थित लावलेले दिसले म्हणजे ते रागांनं म्हणत, “ आज गृहक्षमीचा पेरा
माझ्या खोलीत येऊन गेलेला दिसतो आहे.”

आमच्या घरां आम्हीं फारसे नौकरचाकर कधी ठेवले नाहींत. कोल्हा
पूरला असतांना फक्त वरलें सर्व काम करायला एखारी मोलकरीण असाव-
याची. बाकी बाजारहाट स्वतः माधवराव करीत.

त्यांना घरांतलें करण्यांत कधी कमीपणा वाटला नाहीं. कॉलेजमधून येतांना
घरचा कांहीं बाजार करावयाचा असला तर ते स्वतः जात व खरेदी केलेले
सामान स्वतः घेऊन येत.

एक दिवस कॉलेजमधून येतांना त्यांनी मोरी धुण्याचा खराटा विकत घेतला व तो हातांत धेऊन आले. परीटघडीचा स्वच्छ सूट घातलेला, पायांत काळभोर पंपशू, डोक्यावर फेल्ट हॅट, बगलेंत पुस्तकें व उजव्या हातांत खराटा पाहून मी म्हटलें, “एखाद्या हमालाला हे काम सांगायचें होतें.” ते हंसले व म्हणाले, “मला घरचें काम करायला अशा पोशाखांतही लज वाटत नाही.”

वास्तविक आम्हीं एकदोन गडी माणसें ठेवलीं असतीं तर आम्हाला ऐपत नव्हती असें नाही. माधवरावांची अवांतर भिळकत पगाराइतकीच होती. परंतु जरूरीपेशां जास्त खर्च आम्हीं कधी केला नाही. ह्या आमच्या राहाणीला कोल्हापुरांत हंसणारां माणसें कांहीं थोडीं नव्हती ! बऱ्याच जणांनीं आमची गणना चिक्कू माणसांत केली होती.

माधवराव जरी काटकसरी होते तरी ज्या गोष्टींची आवश्यकता असे त्या वस्तु घेण्यांत त्यांना कधी काटकसर केली नाही. औपधपाणी, खाणेंपिणें व व्यवस्थित कपडेलेते ह्या बाबतींत त्यांनीं आम्हाला कधी कमी केलें नाही. परंतु सिनेमा-नाटकें आम्ही काचित पाहात असूं. प्रसिद्ध चित्रपट व नाटकें मात्र आम्ही पाहिलीं. मी बरोबर असले म्हणजे त्यांना कधीच खालचें तिकीट काढलें नाही. पण वायफळ खर्चही कधी केला नाही. ते मला ह्या बाबतींत नेहमीं प्रो. वा. च. पटवर्धनांचें उदाहरण देत असत. ते म्हणत “वासुदेवरावांची विटकी पगडी पाहून लोकत्यांना हंसत, परंतु त्यांना आपल्या मागें आपल्या कुटुंबांतील मंडळींची उत्तम सोय केली होती.”

माधवरावांना आंग्ल पद्धतीच्या पोशाखाची फार आवड; तो अत्यंत व्यवस्थित असे, परंतु तो फारसा उंची कापडाचा कधीच नसे. लोकरीचा सूट तर त्यांना आपल्या ४५ वर्षांच्या आयुष्यांत एकदांच व तोही माझी इच्छा म्हणून अलीकडे जळगांव संमेलनापूर्वी शिवाला.

खर्चाच्या बाबतींत त्यांना माझा नेहमीं खटका उडे. वास्तविक मी सुद्धा फाजील खर्च असा करीत नसे. केव्हां तरी त्यांना न पटणारा असा कांहीं खर्च करायला सांगितला तर ते माझ्याकरितां करीत. त्या वेळां ते कांहीं बोलत नसत, परंतु मागाहून मला एखादें तरी व्याख्यान ऐकावे लागे.

अशाच एका प्रसंगां त्यांनीं मला कोल्हापूरहून एक पत्र लिहिलें. त्यांतील उतारा खालीं देत आहे—

“तुझे पत्र आलें नि ताबडतोब दहा रुपयांची मनिऑर्डर केली. त्यांतच मी थोडा मजकूर लिहिलेला आहे, पण संक्षेपामुळें तुला कदाचित् नीट समजणार नाही आणि वार्डेट वाटेल म्हणून विस्तारानें पत्र लिहित आहे. तुला वाटतें की, पैसे थोडे खर्च कर म्हणून मी तुझ्या मागें निकड लावतों आणि मग हें कसें करावें याची तुला समजून झाली नाही की “तें तुमचें तुम्हीच पाहा” म्हणून तूं माझ्यावर टोळखूं चत्रतेस म्हणजे काय, मी आज्ञा केली की, तूं त्याप्रमाणें वागायला सिद्ध आहेस, पण आपण होऊन त्यांतील युक्तता पाहून त्याप्रमाणें वागणें तुला साधत नाही. तुला वाटतें की, चरे दिवस आले आहेत तेव्हां थोडी चैन करावी. मुलें नसतीं आणि आपल्याही पडत्या काळांत कोणा-या तोंडाकडे न पाहातां भीठ-भाकरी अविच्छिन्नपणें मिळण्याइतकी आपली स्थिति असती तर तुझे म्हणणें मला पटले असतें तशी स्थिति नाही अशी माझी मनो-देयता मला स्पष्ट सांगते. भविष्य काळाविषयीं निश्चित राहतां आलें असतें तर बरें झालें असतें; परंतु आपली खरी स्थिति काय आहे याची तुला जाणीव होऊं नये याचें मला आश्चर्य वाटतें. भविष्य काळ उज्वलच आहे अशी आज निश्चिती कोण देईल? तो वार्डेट आहे असें धरून चालल्यास आणि त्याची काळजी आज वाहिल्यास पुढें निश्चित राहातां येईल. हा लाभ कांहीं थोडा नाही हें विसरूं नकोस. मला माहित आहे की, हें पत्र वाचून तुला अत्यंत वार्डेट वाटेल, आणि म्हणूनच तुला कांहीं बाबतींत उपदेश करणें माझ्या अत्यंत जिवावर येतें; परंतु कांहीं गोष्टींत तो करणें मला माग पडतें.

वर्षाचे १०० रु. यायला दोन सहस्र रुपये नीट गुंतवले पाहिजेत. व्याजाचा योग्य दर म्हणजे ज्यांत भाण्डवलाला मुळींच धोका नाही असा ३॥% ४% आहे. त्याप्रमाणें वर्षाला १०० रुपयाला अडीच सहस्र रुपये पाहिजेत. ते जेव्हां ५००० होतील तेव्हां वर्षाला २०० रु. येतील म्हणजे दरमहा ३०-३५ रुपये अविच्छिन्न उत्पन्न यायला भाण्डवल १०,००० रुपये पाहिजे, तर भाण्डवल न खातां व्याजांत कसे बसे दिवस काढतां येतील. इतकी सुस्थिति सध्याच्या घटकेला आहे असें मला वाटत नाही. अशा स्थितींत आपण कसें राहायला पाहिजे ह्याचा तूंच विचार कर. निराशही

होतां कामा नये आणि मद्यप्याप्रमाणे निश्चितही होतां कामा नये. दूरवर पुढे पाहून पाऊल टाकण्यांतच मनुष्याचें शहाणपण आहे. तुला स्वतःला विचार करायला शिकलें पाहिजे.”

आज हें पत्र वाचलें कीं मला असें वाटतें कीं, भविष्यकाळ मला कसा घालवावा लागेल हा धडाच मीं आपल्या सुखाच्या काळांत गिरवला;

कित्येक वेळां मुलांना कापड किंवा मला स्वतःला लुगडीं घ्यायचीं असलीं कीं मीच दुकानांत जात असें. जातांना साधारण कित्ती पैसे खर्च केले असतां चालतोल हें विचारून जाण्याचा भाजा परिपाठ असे. ते मला म्हणत, “पगार आला कीं मी तुझ्या स्वाधीन करतो. मग त्यांत बाकीचा खर्च बसवव तुला जशीं आणावीशीं वाटतील तशीं आण.” परंतु मीं स्वतः लुगडीं विकत घ्यायला गेले कीं त्यांत फारसे पैसे खर्च करीत नसे. आमचें दुकान ठराविक होतें. माधवरावांना मी आगलेले कापड किंवा लुगडीं पसंत पंडली नाहींत तर ते स्वतः जात आणि मीं आणलीं असतील त्याच्या-पेक्षां कित्तीतरी जास्त पैसे खर्च करून ते स्वतः आपल्या पसंतीनें लुगडीं किंवा कापड घेत.

शेवटीं ते सहा महिने आजारी होते. त्यांनीं तीन महिन्यांची रजा घेतली, परंतु आम्हांला पैशाची काळजी कधीं करावी लागली नाहीं. या आजारांतच पुढें ते वारले. त्यांच्या मागे त्यांच्या दहा दिवसांत हलण्याचीही शक्ति माझ्यांत उरली नव्हती; मी स्वस्थ अंथरुणावर पडून होते. परंतु मला आतां माझे पुढें कसें होईल अशी चिंता कधींच वाटली नाहीं. त्यांच्या मागे आम्हाला पैचेंही कर्ज नव्हतें. दुसऱ्याच्या जबाबदारीवरचें सुखाचें आयुष्य आतां आपलें संपलें, ह्याची मला पूर्ण जाणीव होती. कोठेंतरी नौकरी करावी लागणार हें तर मला स्पष्टच दिसत होतें. परंतु एखादें वर्षभर मी नौकरी केली नसती तरी माझे दिवस पूर्वीप्रमाणेच निश्चितपणें गेले असते ह्याची मला खात्री होती.

ते हिशोबांत इतके चोख असत कीं, महिन्याच्या आंत कोणतीही गोष्ट पुन्हा विकत आणावयास सांगणें त्यांना आवडत नसे. यासंबंधीं मला एक प्रसंग आठवतो. आमची सुधा महिन्याची असेल. महिना संपत आला होता. तेव्हां आमच्या घरांत स्वयंपाकीण होती. तिनें मला तूप संपल्याचें सांगितलें.

त्याच सुमारास अंगाला लावण्याचा सावणही संपला होता. सुधाला न्हागला घालायला सुईण येत असे. परंतु सुधाला पाणी मीच घालीत असे. तेव्हा सावण संपल्याची गोष्ट माझ्या ध्यानांत चांगली राहिली. परंतु तूप संपल्याची गोष्ट मात्र मी विसरून गेलें. तेव्हां साहजिकच सावण संपल्याची गोष्ट मी माधवरावांच्या कानावर आधीं घातली, पण तूप संपल्याची गोष्ट सांगायची राहून गेली. ती मी पुन्हा दुसरे दिवशी सांगितली. माधवराव माझ्यावर रागावले. सावण तर मला त्यांनीं त्याच दिवशीं आणून दिला, पण तूप मात्र घरांत आलें नाहीं. ते मला म्हणाले, “असा कसा तुला विसर पडला? तुला ज्या गोष्टीची अधिक आवश्यकता आहे ती गोष्ट तूं पार विसरलीस कशी? आणि सावणाची आठवण तुला चांगली राहिली. आतां ह्याला एकच उपाय, मी आठ दिवस तूप खाणार नाहीं. त्या तुपाची सध्यांच्या परिस्थितींत तुला जास्त गरज आहे. जें शिळक तूप राहिलें आहे ते तूं एकटीनेच खाल्ले पाहिजे; आणि हीच तुला शिक्षा.” मी निरुत्तर झाले.

जेवायला आम्ही नेहमी बरोबर बसत असूं. ह्या गोष्टीनंतर मारामाना-स्वयंपाकीणचाईना-माझ्याच पानांत तूप वाढण्याचा हुकूम सुटला. नाहीं म्हणण्याचें धैर्य त्या वेळीं तरी मला झालें नाहीं. मला तूप कालवलेला मात गिळत नसे. मी वरचें तूप खाऊन टाकीत असे आणि मग जेवायला सुरुवात करीत असे. पुढें पुढें त्या आठ दिवसांत हेंही करणें मला असह्य झालें. जेवायला बसलें का माझ्या डोळ्यांत पाणी उभें राही. तशी मीही अभिमानी होतें. मला हें सर्व स्वयंपाकीणचाईच्या पुढें झालेलें आवडलें नाहीं. डोळ्यांतलें पाणीही आवरणें शक्य नसे. मी हट्टानें जेवायचें सोडलें. शेवटीं माधवरावांना आपला नियम मोडणें माग पडलें.

माधवरावांनीं घर बांधायचें ठरवलें; नव्हे ती त्यांची एक महत्त्वाकांक्षा होती. त्या वेळीं आमच्याजवळ घर बांधण्याइतके पैसे शिळक नव्हते. लोकांना असं वाटे की, ह्यांच्याजवळ पुष्कळ पैसा आहे; म्हणूनच हे बंगला बांधीत आहेत; परंतु ज्या दिवशीं बंगला बांधायचा निश्चय माधवरावांनीं केला त्या दिवशींच त्यांनीं आपल्या मिळकतीतले निम्मे पैसे घरावर खर्च करायचे ठरवले; व तो निश्चय त्यांनीं शेवटास नेला. बंगल्याला १२००० रु. खर्च आला, परंतु माधवरावांनीं तितकाही खर्च केला. परंतु आम्हाला एका पैचेही कर्ज झालें नाहीं.

तेव्हां मला धरखर्चांला १०० रु. मिळत व तेवढ्यांत सर्व खर्च बसल्याच पाहिजे अशी मला आज्ञा होती.

माधवराव घरगुनी खर्चाच्या बाबतीत जसे व्यवस्थित व काटकसरी होते तसे ते इतर बाबतीत उदारही होते. त्यांनीं अनेक संस्थांना देणग्या दिल्या होत्या गरिबांची दया त्यांना फार येई. अनेक गरीब विद्यार्थ्यांनाही त्यांनीं प्रसंगीं मदत केली आहे पुण्याला किंवा कोल्हापूरला असतांना कोणी गरीब विद्यार्थी आमचेकडे आला तर तो विन्मुख कधीं गेला नाही.

राजाराम कॉलेजमध्ये असतांना एक गरीब विद्यार्थी आमच्या घराचा शोध काढीत आमच्या घरी आला. एक-दोन दिवस त्याला जेवायला मिळालें नव्हतें. त्याच्या अंगावर घड कपडे नव्हते. अशा स्थितीत त्याला पाहिल्यावर माधवरावांना त्याची दया आली. त्यांनीं त्याला एक दिवस ठेवून घेतलें. पुढें त्याची व्यवस्था कोठें परगांवां लावून दिली. जातांना त्याला आपले कपडे दिले. वाटखर्चांला पैसे दिले. गरीब विद्यार्थ्यांना ते नेहमीं मदत करीत. परंतु दारावर आलेल्या भिकाऱ्यांना मात्र कधींही दिडकी मिळाली नाही; परंतु एखादा भिकारो जर पंगू असला तर त्याच्या वाडग्यांत वेळीं आठ आणे, रुपाया मुद्दां ते टाक्रीत असत.

एकदां आमच्या नित्याच्या परिपाठ्यांमाणे आम्ही फिरायला जात होतो. त्या दिवशीं आम्ही आर्यावेन म्यूसियमकडे जाण्याचें ठरवलें होतें. वाटेंत शिवाजी पुलावर एक आंधळी भिकारीण बसली होती. तिला दिसत नसल्यामुळें चाचपडत, खुरडत ती पलीकडच्या बाजूला चालली होती. इतक्यांत समोरून एक भरघांव मोटार निघून गेली. माधवरावांनीं तें पाहिलें व ते लगेच थांबले. म्हातारीच्या जवळ एक काठो होता. त्या काठीचें एक टोंक तिला धरायला सांगून दुसरें त्यांनीं आपण धरलें व अशा रीतीनें त्यांनीं तिला पलीकडल्या बाजूला नेऊन बसविलें व तिच्या वाडग्यांत आठ आणे टाकले. मी दूर उभी राहून हे सर्व पाहात होतें. मागें निराळ्या संदर्भानें उल्लेख केलेल्या सुनीतांत माधवरावांचेंच व्यक्तित्व, प्रगट झालें आहे. तें सर्व सुनीत येथें देत. आहें.

हा रस्त्यांत दिसे न तों पटपटां सम्भापणें थांबती

दृष्टी यावर रोखिली प्रकटवी साशङ्क कौतूहल,

याची पाठ फिरे न तोंच उसळे हेटाळणीचें हंसें,
 मागूनी विपदिग्ध शब्द सुटती काळीज भेदावया
 “ याच्या निर्भय चाखगौर वदनीं शोभे विपादच्छटा
 “ जाई सिन्धुतटीं दुरी कर्षिं वसे निवृक्ष मोकावरी
 आशुक्रास्त पहात उच्च गगनीं नक्षत्र दीपोत्सव
 किंवा नागरदीप हे त्रिखुरले झाडींतुनी काजवे ”
 याला मीपण एकदां बधितलें, रस्ता पुसे आन्धळा,
पैसा देउनि त्यास हात धरुनी वाटेवरी लागिलें
 “ वाळाचें बहुवेड यास, तिकडे वाडींतलीं त्या मुलें
 याला फारच चाहतात, गमते दे नित्य खाऊ तयां ”
 “ वाटे पण्डित वा कुणास भटक्या वा प्रेम मानी, कवी ! ”
 हा श्रीमंत नसे, कशी अधनता ही जीवनीं वीखवी !

हें सुनीत वाचलें कां माधवरावांची मूर्ति डोळ्यापुढें उभी राहते. ह्या सुनीतांतील सर्वे वर्णन माधवरावांना स्वतःलाच लागू आहे, म्हणून मी मुद्दाम सर्वच्या सर्वच ते येथें उद्धृत केलें आहे. अधोरेखित ओळी मात्र वरील प्रसंगाला उद्देशून आहेत.

त्या भिकारणीला पलीकडे नेऊन त्यांनीं बसविलें तेव्हां मला जरा चमत्कारिक वाटलें. मीं त्यांना म्हटलें, “ विचित्र आहांत, लोक हें पाहून काय म्हणतील ?

त्यावर ते म्हणाले कां, “ मला एखाद्याबद्दल अंतःकरणापासून दया आली म्हणजे लोक मला काय म्हणतील ह्याचा विचार मी कधीं करीत नाहीं.”

माधवरावांना कोल्हापूरच्या नौकरांत कधीं समाधान वाटलें नाहीं. मनः-स्वास्थ्य त्यांनां तें अनेक कारणांनीं लाभलें नाहीं. त्याकरितां व स्वतःच्या लेखनाला वेळ मिळावा म्हणून पैशाचें नुकसान पत्करूनही दुसरीकडे कोठें नौकरी मिळव्यास बरें असें त्यांना सारखें वाटे. १९३५ सालीं सौ. इरावतीबाई

कर्ते त्यांना प्रत्यक्ष भेटल्या व त्यांनी त्यांच्याजवळ अशी इच्छा प्रगट केली की, “तुम्ही S. N. D. T. विद्यापीठांत पुण्याला मराठीचे प्राध्यापक म्हणून यावे असे आमच्यांतलि कांहीं मंडळांना वाटतें.” अनेक दृष्टींनी विचार करतां कोल्हापूर सोडून पुण्याला जावे असें आम्हांलाही वाटलें. ना. दा. ठाकरसी विद्यापीठाच्या सिंडिकेटनें माधवरावांना मराठीचे प्राध्यापक म्हणून ध्यावयाचें ठरवले. त्याप्रमाणें नौकरीवर रुजू होण्याचा हুকूमही आला. परंतु कांहीं कारणामुळे माधवरावांनीं तेथें जाण्याचा बेत ऐन वेळा रहित केला. स्वतः डॉ. बाळकृष्ण त्यांना सोडायला तयार नव्हते. माधवरावांनीं आपला जाण्याचा बेत रहित केला हें ऐकून डॉ. बाळकृष्णांना बरे वाटलें व आम्हांलाही आम्ही कोल्हापूर सोडलें नाहीं हें एक प्रकारें बरें झालें असें वाटलें.

माधवरावांना कर्धाही कोणाची खुशामत करणें आवडलें नाहीं. कोल्हापूरला असतांना जवळजवळ तीनचार वर्षे ते फारसीच लक्चरर होते; ही गोष्ट त्यांना अत्यंत मानहानीकारक वाटत होती. त्यांनीं जर दि. ब. लठ्ठे यांच्याजवळ शब्द टाकला असता तरी त्यांना बढती मिळाली असती व ते तत्काळ प्रोफेसरही झाले असते. परंतु ते नहर्धी म्हणत कीं, “माझी व लठ्ठे यांची जरी ओळख असली तरी त्याचा असा फायदा मी कर्धाही घेणार नाहीं. ज्या दिवशी प्रि. डॉ. बाळकृष्णांना वाटेल त्या दिवशीं कराचित् मी प्रोफेसर होईनही आणि समजा नाहींच झालें तरी आतां मी त्या चाबर्तीत उदासीन झालों आहे.”

आम्ही अकरा वर्षे कोल्हापूरला होतो, परंतु आम्ही कर्धाही चुकून राजवाड्या र गेलों नाहीं. सध्यांचे देवासचे महाराज (थोरली पाती) विक्रमसिंह राजे तेव्हां कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये शिकत होते; माधवरावांच्या विपर्यां त्यांच्या मनांत फार आदर होता. आम्ही फिरायला जात असूं तेव्हां देवासमहाराजांचो गांठ पुष्कळ वेळां पडत असे. महाराज घोडयावर असले किंवा मोटारांत असले तरी ते हटकून खालीं लवून माधवरावांना नमस्कार करीत. स. १९३५ सालीं इंदूर साहित्य-सभेला आम्ही गेलों होतो. देवास महाराजांनीं देवासहून मोठार पाठवून माधवरावांना देवासला नेलें तेथें त्यांनां माधवरावांना मोठ्या थाटाची मेजवानी दिली.

ह्याही ओळखीचा फायदा करून घेऊन वाड्यावर शिरकाव करून घ्यायचा माधवरावांनी प्रयत्न केला असता तर ही गोष्ट सहजशाली असती. परंतु माधवराव अभिमानी होते. त्यांना असे करणे अत्यंत कमीपणाचे वाटे. इतकेच नव्हे तर एकदां वाड्यावरून बोलावणे आले असतां वाड्यावर जाण्याचे त्यांनी टाळले.

श्रीमंत क्षात्रजगद्गुरु त्यांना आपले गुरु म्हणून मान देत असत. माधवराव फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर असतांना श्रीमंत क्षात्रजगद्गुरु बहुधा माधवरावांचे विद्यार्थी असावेत. त्यांनी स्वतः माधवरावांना आपल्या बंगत्यावर पुष्कळ वेळां बोलावले होते. त्यांचे अनेक विषयांवर वादविवादही होत. परंतु ह्याही ओळखीचा फायदा कै. श्रीमंत राजाराममहाराजांची ओळख करून घेण्यांत त्यांनी घेतला नाही.

सन १९३७ साली बडोद्याहून त्यांचे मित्र श्री. रा. शिंदे यांची एक दिवस तार आली की, “श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज तुम्हांला तातडीने भेटू इच्छितात.” माधवरावांनी बडोद्याला जाण्याची तयारी केली; लगेच दुसरी तार आली की, “आपण बडोद्याला न येतां मुंबईला यावे. माधवराव मुंबईला महाराजांना भेटायला गेले. महाराजांची व माधवरावांची एक तासभर मुलाखत झाली. त्या दिवशी जेवायलाही त्यांना निमंत्रण होते. महाराजांची माधवरावांनी खाजगी कारभारी (Household Officer) म्हणून बडोद्याला यावे अशी फार इच्छा होती. परंतु माधवराव त्या गोष्टीला कष्टूल झाले नाहींत. त्यांच्यासारख्या स्वभावाच्या माणसाला अशा पेशाची नोकरी मानवली नसती. केवळ मोठ्या पगाराचा व मानाचा मोह त्यांनी स्वतःला होऊं दिला नाही.

त्याच मुलाखतीत महाराजांनी विचारले, “तुमची व राजाराम महाराजांची ओळख आहे का ?” माधवरावांनी नाही म्हणून सांगितले. महाराजांना आश्चर्य वाटले. पुढे ते म्हणाले, “तसा जर प्रसंग आला तर मी स्वतःच तुमची व महाराजांची ओळख करून देईन.”

पण हें संभाषण जेथल्या तेथेच राहिलें. थोडेच दिवसांनी महाराज आजारी झाले व ती भेट शेवटचीच ठरली.

श्रीमंत राजेसाहेब व राणीसाहेब फलटण यांचा व माधवरावांचा पुष्कळ परिचय होता.

औंधचे राजेसाहेब हेहि माधवरावांना पार मानीत असत.

एकदां मराठी मापेच्या शुद्धीकरणावर औंधला माधवरावांचे व्याख्यान झालें होतें. त्याचा परिणाम श्रीमंतांच्यावरही झाला. तेव्हांपासून कागदोपत्रीं ते इंग्रजांत सही न करतां मराठींत करूं लागले. श्रीमंत विशाळगडकरांचीही त्यांच्याशीं तिनकीच ओळख होती. ह्या सर्व मोठ्या लोकांनीं माधवरावांना सन्मानानें वागवले. बडोदेसरकार कै. श्रीमंत सयाजीरावमहाराजांनीं ज्या पांच विद्वान् पंडितांचा बहुमान मुद्दाम बडोद्याला केल्या त्यांत माधवराव हे एक होते श्रीमंत राजेसाहेब फलटण ह्यांनींही माधवरावांना डॉक्टरटची पदवी मिळाली तेव्हां त्यांचा बहुमान केला.

माधवराव अत्यंत अभिमानी होते ह्यासंबंधाची एक गोष्ट मला आठवते.

एकदां कॉलेजच्या सूचनाफलकावर एक सूचना लवली होती. त्यांत माधवरावांच्या मागचीं 'प्रो.' ही अक्षरे मुद्दाम खोडून तेथें 'मिस्टर' लिहिलें होतें. तें माधवरावांनी पाहिलें. त्यांना अत्यंत वाईट वाटलें. तेव्हांच त्यांनीं निश्चय केला कीं, ज्यांनी 'प्रो.' खोडून 'मिस्टर' केलें त्यांनाच मी डी. लिट्.ची पदवी मिळवून नाडलाजानें का होईना परंतु 'डॉक्टर पटवर्धन' असें लिहायला भाग पाडीन.

पण ह्या प्रसंगानंतर ते लवकरच प्रोफेसर झाले.

माधवराव सेकंड क्लास ऑफिसर समजले जात. तेव्हां त्यांना नाडलाजानें एखाद्या तरी दरबारला हजर राहावें लागे. दरबारला जाणें त्यांच्या अत्यंत जिवावर येई. कित्येकदां तो प्रसंग टाळण्याकरतां दरबारच्या आदल्या दिवशींच माधवराव सांगलीला निघून जात. परंतु वर्षीतून एखाद्या तरी दरबारला हजर राहाणें अवश्य असे. असा प्रसंग ज्या दिवशीं येई, त्या दिवशीं दरबारच्या ठराविक पोशाख करण्याच्या अगोदर दाराशीं टांगा येऊन उभा राही; कारण दरबारचा मराठेशाही पोशाख त्यांना कधीं आवडत नसे. तो एकदां चढवला कीं, ते कोणाकडेही न बघतां भरभर जिना

उतरून टांग्यांत जाऊन बसत, व घरीं आल्यावर तडक खोर्ळींत जाऊन जेव्हां तो सर्व पोशाख ते उतरीत तेव्हां त्यांना हायसं होई. पुढें जेव्हां त्यांना ह्या गोष्टीची संवय झाली तेव्हां ते त्या पोशाखांत कांहीं समारंभांस मुद्दाम राडूं लागले त्याला कारणही असे. एकदां पंतप्रभात्य बावडेकरांना अधिकार देण्याचा दरबार जुन्या राजवाड्याच्या चौकांत होता. त्या प्रसंगां केवळ मुखत्यारीचा समारंभ पाहाण्याकरतां ते मुद्दाम गेले होते. कारण त्यांना जुन्या ऐतहासिक खानदानीपणाची आवडही तितकीच असे; आणि म्हणूनच असे प्रसंग त्यांना पाहावेसें पुढे पुढें वाटूं लागले.

मला असें आठवतें कीं, एकदां राजाराममहाराजांच्या वाढादेवसानिमित्त 'संशय कळोळ' व 'मानापमान' ही नाटके झालीं हातीं. त्याकरितां ते मुद्दाम गेले होते. कारण नटवर्य माधवराव जोशी हे 'आश्विनशेट'च्या व धैर्यधराच्या भूमिकेंत काम करणार होते. त्या दिवशीं ते खंड खास ऑफिसर्स व महाराज यांच्याकरितां होते. म्हणून माधवराव दुसऱ्या नंबरचा पोशाख म्हणजे अलवारी कोट व फेटा घाळून त्या नाटकांना हजर राहिले होते. आणि विशेषतः हीं दोन्ही नाटके व त्यांचरोबर 'स्थानिक स्वराज्य' हें नाटक त्यांना फार आवडत. वरोळ तिन्ही नाटके त्यांनीं तीनचार वेळां तरी पाहिलीं होती.

माधवराव जसें बरोबरच्या मंडळींत भिसळत तसे ते आपल्याहून वयानें पुष्कळ वडील असलेल्या मंडळींतही भिसळूं शकत. त्यांतील प्रमुख, सांगलीचे दिवाणसाहेब कै. रा. ब. गो. रा. बर्वे व दादासाहेब करंदीकर. १९२८ साली माधवराव कोल्हापूरला असतांना त्यांची व दादासाहेब करंदीकरांची ओळख झाली. त्यांच्या आधीं म्हणजे १९२८ च्या फेब्रुवारी महिन्यांत माधवरावांचें 'सुधारक' काव्य प्रसिद्ध झाले होतें. तें प्रो. व्हा. जी. परांजपे यांनीं दादासाहेबांच्याकडे पाठविलें होतें. सुधारक काव्य दादासाहेबांना फार आवडलें. त्याच सालीं डॉ. बाळकृष्ण यांच्याबरोबर माधवराव सातारला गेले होते. तेव्हां पुस्तका लें झालेल्या परिचय अधिक वाढला. त्याच मुक्कामांत माधवराव थोडे आजारी झाले. दादासाहेबांनीं स्वतः जातीनें माधवरावांची शूभ्रा केली. स्वतः डॉ. बाळकृष्ण मराठ्यांच्या इतिहासासंबंधीं कांहीं चौकशी करण्याकरितां सातारला गेले होते; त्याच कामाकरितां माधवराव डॉ. बाळकृष्णांच्या बरोबर गेले होते.

त्या मुक्तामांत माधवरावांनीं, मराठयांचा इतिहास ह्या विषयावरील चर्चेतही डॉ. चाळकृष्ण व दादासाहेब यांच्या समवेत भाग घेतला होता. माधवरावांचा त्या विषयांतील व्यासंग व ज्ञान पाहून दादासाहेबांना आश्चर्य बाटलें आणि साहजिकच त्यांचा माधवरावांच्या विषयांचा आदरही वाढला. त्यानंतर माधवरावांची व त्यांची १९३५ साली राजाराम कॉलेजमध्ये भेट झाली. त्या दिवशीं राजाराम कॉलेज म्यूसिक सर्कलतर्फे वझेबुवांचें गाणें होतें. त्या गाण्याला माधवरावही गेले होते. निरनिराळ्या रागांवरून गोष्टी निघतां निघतां दादासाहेबांच्या बरोबर माधवरावांनीं तालबद्ध छंदावरही चर्चा केली.

हळूहळू माधवराव व दादासाहेब यांची ओळख ह्या व इतर अनेक कारणांना वाढत गेली. माधवरावांची करंदीकर यांच्या घरांतील स्त्री व पुरुष मंडळांशां तितकीच ओळख झाली. दादासाहेब वारल्यावरही, माधवराव त्या घरांत आपलेपणाने वावरू लागले. बॅ. विठ्ठलराव करंदीकर व माधवराव यांच्या ओळखीचें स्नेहांत रूपांतर झालें.

दादासाहेबांनीं माधवरावांच्या सुधारकांतील वृत्तबद्ध रचनेप्रमाणें खालील आंठी रचल्या.

पारखूनि घ्या मिलर तुकांजी ।

कुर्तकोटिचा प्रसन्न हो, जी ॥

अखंडेल अन् भाटे शिक्षक ।

खान पाणंदोकर संरक्षक ॥

लंदनवासी विद्यार्थी जन ।

आंग्ल युवतिचें करोत रंजन ॥

भ्रष्ट धर्म अपवाद कशाला ।

शाद्धिकरण जरि असें उशाला ॥

श्री. कोहनचा त्रात्य स्तोमही ।

अडकाठी कां ज्ञाती वामही ।

ग्रंथ दिसे बंधना पलिकडे ।

भासवि संस्कृतिचे हे तुकडे—।

दादासाहेबांना साहित्यक्षेत्रातील अनेक व्यक्तींप्रमाणे खाण्याची दोन व्यक्तींबद्दल मोठा आदर व कौतुक होते. एक डॉ. केतकर व दुसरे माधवराव पटवर्धन.

माधवरावांना अलीकडे असें वाटू लागलें होतें कीं, आपण! कांहीं कामांत दुसऱ्यावर फार अवलंबून राहातो; हें असें होतां कामा नये. म्हणून मी पुण्याला किंवा कोठे दुसऱ्या गांवाला असलें म्हणजे त्यांचें काम ते स्वतःच करण्याचा प्रयत्न करीत. कित्येक वेळां ते हातानेंच स्वयंपाक करीत, परंतु त्या स्वयंपाकाकडे त्यांचें कधी लक्ष नसे. त्यांना खाण्याच्या चाबर्नांत आवडनिवड फारशी नसल्यामुळें मी नसलें कीं ते ठराविक दोन पदार्थ करीत. ते म्हणजे खिचडी व भाजी. हा स्वयंपाक फक्त ते रोज सकाळीं करीत; खिचडीचे दोन रंग ठरलेले असत. खिचडीत किंवा भाजांत हळद घातल्यावर ती ढवळण्याची आठवण त्यांना राहात नसे आणि मग वरची खिचडी पिवळी जर्द व खालची पांढरी शुभ्र व्हायची. तरी ती ते मुकाट्याने खात. मी असतांना असा प्रकार झाला म्हणजे मी म्हणत असें, “हें काय? अशी काय ही खिचडी केलीत?” म्हणजे ते म्हणत. “मला उगीच चोळं नकोस. मीं पुलावा केल्या आहे!”

एकदां असेंच त्यांचें लक्ष नसल्यामुळें कसा विचित्र प्रकार घडला होता ह्याचें तेच स्वतः मोठे रसभरीत वर्णन करीत.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये असतांना कांही दिवस ते चितळेवाडींत राहात असत. तेथेंही ते एकटेच असल्यामुळें कित्येक दिवस हातानें स्वयंपाक करीत. स्वयंपाक ठरलेलाच असे. एक दिवस नित्यक्रमाप्रमाणें सर्व भांवतालची तयारी करून पानांत खिचडी वाहून घेण्याकरितां पातेल्यांतल्या खिचडींत

उलथने घालून ते वर काढले तर त्या उलथल्याला मोठा थोरला शिजून फगलेला विंचू अडकलेला !!

अशाच आपल्या स्वतःच्या नित्यक्रमाचे वर्णन त्यांनी मला एका पत्रांत लिहिले आहे.

“ आतां माझा सारा बस येथे बसला आहे. मी सकाळीं निजून उठल्यावर चहा घेतों. नंतर ९ वाजतां लिचाचा रस घेतों. फागदी लिचें मिळतील तितके दिवस घेईन म्हणतो. नंतर वापरेनें भात, भाजी वा खिचडी (तुरीच्या डाळीची) शिंजायला लावून देतो. एक उभट डचा मी विकत आणला आहे. आणि तसाच एक दोन मांडयांचा फराळाचा डचाही विकत आणला आहे. आणि एक कामचलाऊ कुकर बनवून दिला आहे. अत्र शिजले कों भाजीला तूप-जिऱ्याची फोडणी घालतो. तेल मी आणणारच नाही आणि घरांग जिरे आहे ते सगळे कां मोहऱ्या सम्यवून टाकीन. शेगडी पेटलेली असतेच. तिच्यावर एक जाडीशी भाकरी भाजून घेतो, आणि तिला तूप लावून ती ठेवून देतो. सकाळीं १०-१०½ वाजतां मी भात-भाजी वा खिचडी-भाजीच खातो. दुपारीं कॉलेजांत चहा होतोच. मग मी घरी चहा करीतच नाहीं. पांच वाजतां ती भाकरी आणि उरलेली भाजी खाऊन कैकर, ओट्सची एक कप-भर दाट खीर खातो. रात्री निजायला जाण्यापूर्वी भूक असेल त्या मानानें नुसतें दूध वा दुधांनून ओव्हल्डीन घेतों. व्यवस्था उत्तम लागली आहे. तू माझी काळजी करशील व स्वतःला उत्तम वाऱ्या पाण्याचें सुख लावून घेणार नाहीस म्हणून हें सर्व तुला सविस्तर लिहित आहे.

आतां मी माझ्या काव्यावरील भाग लिहायला घेतला आहे. टांचण लिहून झालेही आहे; पण आतां त्या विषयावरील एकूण एक इंग्रजी ग्रंथ वाचून त्याला परिपूर्णता आणण्याचें, व भर घालीत राहावयाचें हेच काम किचकट आहे.

टॉड वाचतेस का ? त्यानें जें लिहिले आहे त्याचें मनन कर. माझ्या साऱ्या यशाचें श्रेय टॉडला आहे. लीला, तुला कल्पना नाहीं, पूर्वी मी कसा विचिन होतों त्याची. टॉड जर वेळेवर न भेटता, आणि माझी विचारशक्ति जाग्रत होऊन त्याचें म्हणणें मला न पटतें म्हणजे कृतांत न उतरतें तर मी आज एक हताश कारकुण्डा होऊन कोठें तरी कोपऱ्यांत खितपत पडलों असतो. ”

माधवराव एकदां पुण्याला आमच्या नवीन बांधलेल्या 'निवान्त' बगल्यांत एकटेच राहात होते. मी व मुलं, रा. घाट्यांच्याकडे बोर्डीला गेलों होतो. तेव्हां त्यांचें मला एक पत्र आलें होतें. त्यांतील उतारा.

“माझा बस बसला आहे खरा, पण भाजीची व्यवस्था कांही नीट होत नाही आणि आमटी तर मी करीतच नाही. तरी जवळजवळ एक मास होईल, आलें इतकें स्वावलंबन काय थोडे आहे? भाकरी करण्याचा अभ्यास आतां चांगला झाला पण पोळी करण्याचा झाला नाही. तेवढा अभ्यास मला येथें तुझ्याबरोबर केल्याच पाहिजे.”

त्यांच्या भाकरीला चार पुडे सुटत असत असें त्यांनीं मी घरीं आल्यावर मला सांगितलें. मला आश्चर्य वाटलें. मीं एक दिवस त्यांना म्हटलें “मला एकदां भाकरी करून दाखवा.” त्यांनीं एक दिवस भाकरी केली. पीठ इतकें घट्ट भिजवलें होतें की, भाकरी भाजल्यावर देखील आंत पोटांत ती कोरडी राहिली. मला हसूं आलें. मी म्हटलें, “अशी चार पुडे सुटली तर उद्यां गह-जच होईल. मी नसनांना. अशी भाकरी केलीत आणि रोज खाल्लीत तर अनर्थ ओढवेल. मी जेथें असेन तेथून मला तुमची शुश्रूषा करायला घांवत यावं लागेल.”

आणखी एका पत्रांतील उतारा—

“जेवायला मी बाचांच्याकडेच जातो. ती. सौ. माई ऐकतच नाहीत. तथापि पोळ्या करण्याची संवय व्हावी म्हणून ४-५ पोळ्या घरी डब्यांत घालून घेऊन जातो. माई माझें किती कौतुक करतात !. पोळ्या मऊ होतात तथापि चांगल्या फुगत नाहीत. तेल-चुलीवर अभ्यास चाटू आहे.”

स्वतःचीं सर्व कामें स्वतःच करण्याबद्दल त्यांचा मोठा कटाक्ष असे. इतर पुष्कळ गृहिणींना कार्यां लागतात. तीं कामें मला करावीं लागलीं नाहीत. स्वतःचें कपडे रानतःच पाहून घेण्यापासून तीं बुटाला पॉलिश करण्यापर्यंत सर्व ते स्वतःच करीत असत. एखादा कपडा फाटला तरी तो त्यांनीं कधीं मला शिवायला दिला नाही. मीच कित्येक वेळां कपडे फाटके-धड पाहण्याचा प्रयत्न करीत असें. पण ते त्यांना कधीं आवडलें नाहीं. स्नानाला चंबांतून पाणी काढण्याचें कामही त्यांनीं मला सांगितलें नाहीं. प्रवासाला निघाले तरी ते स्वतः

आपली ट्रंक भरीत. पुरुषांनीं स्त्रियांना आपल्या दासी बनवूं नयेत असे त्यांचे स्पष्ट मत होते. आणि ते मत आचरणांत आणण्याची ते फार दक्षता घेत. शेवटच्या दुखण्यांत, मृत्यूपूर्वी आठ दिवस आधी ते आपले आपण स्वतः तोड धूत असत. स्वतः पायानें जाऊन बाकीचे विधि उरकित असत. शेवटीं त्यांचा जेव्हां अगदींच नाइलाज झाला तेव्हांच ते कांहीं चाबतीत दुसऱ्याची मदत घेऊं लागले; लोकांच्याकडून सेवा करून घेण्याची त्यांना कधी संवय नसल्यामुळे कोणी त्यांची सेवा करूं लागले कीं त्यांना मरणप्राय दुःख होई !

झाले होते कीं, त्यांच्या डोळ्यांतून एकमारखा अश्रुप्रवाह चालला होता. चंद्रशेखर माधवरावांना म्हणाले, “ माधवराव, तुम्ही आणि घाटे गेलां आणि तेव्हांपासून बडोद्यांतली खरी मजा गेली.” माधवराव व रा. विश्वलराव घाटे चंद्रशेखरांना गुरुसमान मानीत.

चंद्रशेखरांचा ‘गोदागौरव’ तर त्यांना संचंध पाठ होता. १९३० साली चंद्रशेखरांच्या कवितेचें पुस्तक प्रसिद्ध झालें. चंद्रशेखरांना ‘गोदागौरवां’ तील कांहीं ओळी आठवत नव्हत्या. माधवरावांना त्या तोंडपाठ होत्या. माधवरावांनीं आपल्याला पाठ असलेल्या जवळजवळ दोनशें ओळी प्रकाशनापूर्वी लिहून दिल्या.

१९३२ साली हैद्राबाद-संमेलनाला आम्ही गेलो होतो. तेथील मुक्कामांत आम्ही व घाटे मंडळी गोंवळकोड्याचा प्रसिद्ध किल्ला पाहण्यास मुद्दाम गेलों होतो. बरोबर रावसाहेब ग. लु. जोशी व त्यांचीं मुलें होता.

आमच्या अनेक प्रवासांत १९३८ सालचा अजिंठा-वेरूळचा प्रवास फार गमतीदार झाला. सन १९३७ सालीं माधवराव जळगांव साहित्य-संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्याच वेळीं सां. आनंदीबाई शिकें व रा. शिकें यांना आम्हांला अजिंठा व वेरूळच्या लेण्यांना न्यावयाचें ठरविलें होतें, परंतु त्या वेळीं त्या वाजूला फारंपाऊस असल्यामुळें तेव्हां आम्हांला तो चेत रहित करावा लागला. पुढें-मुंबई-साहित्य-संमेलनानंतर मे महिन्याच्या सुद्धांत आमचें तिकडे जाण्याचे ठरलें. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतील आमच्या ह्या प्रवासाला निघण्याच्या वेताला रा. घाटे व सौ. वहिनी हंसल्या. ते म्हणाले देखील, “ माधवराव, हें सर्व तुम्हांला शोभण्यासारखेच आहे. परंतु लीलाबाईंना संभाळा.” मलाही प्रवासाची आवड पहिल्यापासूनच असल्यामुळें मी मुलांना माहेरीं ठेवलें. आम्ही चाळीसगांवला गेलों. तेथूनच आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. सौ. आनंदीबाई कांहीं घरगुती अडचणीमुळें येऊं शकल्या नाहींत. परंतु रा. शिकें स्वतः जातीनें सर्व प्रवासभर बरोबर होते. त्यांनीं आमच्या पाहुणचारांत व व्यवस्थेंत यत्किंचित्हि कमी पडूं दिलें नाहीं. मुलांना आम्ही बरोबर आणणार म्हणून त्यांनीं आपल्या धाकट्या मुलीला-ताईला बरोबर घेतलें होतें. ठिकठिकाणीं उतरण्याची सोय तर घरच्यासारखीच केली होती. आम्ही मुलांना नेलें नाहीं त्यामुळें त्यांची फार निराशा झाली. इतनूरच्या

रुझों. मीं चहा घेतला व जी झोंपलें ती संध्याकाळीं सात वाजतां उठलें. डोळे उघडले तों तिन्हीसांजा झाल्या होत्या. मला वाटलें मी खोलींत एकटीच आहे. बाजूला पाहिलें त्मे माधवराव माझ्या उशाशीं संचित बसले होते. दुसरे दिवशां आम्ही गडावर हिंडलों. माधवरावांनीं गडाचा कानाकोपरा हिंडून मला सर्व पन्हाळा दाखवला. त्याच दिवशीं आम्ही कोल्हापूरला परत जाण्यास निघालों. परंतु इकडे पन्हाळ्याच्या मोटरवाल्यांनीं आमच्याविरुद्ध कट करून “आज गडावर आलेल्या पाहुण्यांना परत म्हणून कोल्हापूरला न्यायचें नाहीं” असे टरवले होतें. ज्या ज्या मोटर-ड्रायव्हरला विचारावें त्यानें आम्हांला गाडीत जागा नाहीं अतें सांगण्यास सुखात केली. आतां काय करावें हा प्रश्न पुढें उभा राहिला. दुसरे दिवशा कॉलेजला तर वेळेवर हजर असायला पाहिजे. शेवटीं आम्ही उतरलों होतों त्या गृहस्थांची सायकल घेऊन माधवराव सकाळीं पन्हाळ्याहून निघून अकराला कॉलेजला पोहोचले. मला माल स्पेशल टूरिंगनें कोल्हापूरला जावें लागलें.

लग्न झाल्यावर पहिल्याच मे महिन्यांत आम्ही बडोद्याला गेलों होतों. माधवरावांचा जन्मच बडोद्याला झाला होता. ते बडोद्याला गेले म्हणजे त्यांचे लहानपण व तरुणपण त्यांना आठवें. ह्या वेळांही ते त्याच सुखस्वप्नांत निमग्न होते. आम्ही बापूराव शिंगांच्याकडे उतरलों होतों; परंतु दोन्ही वेळच्या जेवणापुरतें व नाइलाज म्हणून दुपारीं १२ ते ३ वाजेपर्यंत घरांत जेमतेम राहात होतों. बडोदा कॉलेज, विश्वाभिलीचा झुलता पूल, इंदिरा अब्हेन्यू, देवांची चाळ, शास्त्र्यांच्या पोळांतील सहस्रबुद्ध्यांचे घर (त्यांच्या मामांचे घर), जेथे जेथे त्यांचें लहानपण व पुढें कॉलेजमधले दिवस गेले तीं तीं सर्व स्थळे त्यांना दिवस दिवस हिंडून मला दाखविलां, आणि त्या वेळेच्या जसजशा आठवणी होत गेल्या तसतशा त्या रसमरीत वर्णन करून मला त्यांनीं सांगितल्या. त्याच सफरींत आम्ही चंद्रशेखरांच्याकडे गेलों होतों. माधवरावांना पाहून चंद्रशेखरांना फार आनंद झाला. ते जागेवरून धांवतच माधवरावांच्या जवळ आले व त्यांचे दोन्ही हात धरून त्यांनीं त्यांना आपल्याजवळ मोठ्या प्रेमानें बसवून घेतलें. माधवरावांनीं माझी ओळख करून दिली व “लीलाचार्ईना तुमचा ‘गोदा-गौरव’ ऐकण्याकरितां मी येथें घेऊन आलों आहे” असें सांगितलें. चंद्रशेखरांनीं ‘गोदा-गौरवां’तील कांहीं भाग मोठ्या आनंदानें आम्हांला म्हणून दाखवला. चंद्रशेखर म्हणत असतां इतके तन्मय


झाले होते की, त्यांच्या डोळ्यांमून एकसारखा अश्रुप्रवाह चालला होता. चंद्रशेखर माधवरावांना म्हणाले, “ माधवराव, तुम्ही आणि घाटे गेलां आणि तेव्हांपासून बडोद्यांतली खरी मजा गेली.” माधवराव व रा. विठ्ठलराव घाटे चंद्रशेखरांना गुरुसमान मानीत.

चंद्रशेखरांचा ‘गोदागौरव’ तर त्यांना संचंध पाठ होता. १९३० साली चंद्रशेखरांच्या कवितेचें पुस्तक प्रसिद्ध जालें. चंद्रशेखरांना ‘गोदागौरवां’ तील काहीं ओळी आठवत नव्हत्या. माधवरावांना त्या तोंडपाठ होत्या. माधवरावांनी आपल्याला पाठ असलेल्या जवळजवळ दोनशें ओळी प्रकाशनापूर्वी लिहून दिल्या.

१९३२ साली हैद्राबाद-संमेलनाला आम्ही गेलो होतो. तेथील मुक्कामांत आम्ही व घाटे मंडळी गोंवळकोड्याचा प्रसिद्ध किल्ला पाहण्यास मुद्दाम गेलों होतो. बरोबर रावसाहेब र. लु. जोशी व त्यांचीं मुलें होत.

आमच्या अनेक प्रवासांत १९३८ सालचा अजिंठा-वेरूळचा प्रवास फार गमतीदार झाला. सन १९३७ साली माधवराव जळगांव साहित्य-संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्याच वेळी सां. आनंदीबाई शिकें व रा. शिकें यांनी आम्हांला अजिंठा व वेरूळच्या लेण्यांना न्यावयाचें ठरविलें होतें, परंतु त्या वेळीं त्या बाजूला फार पाऊस असल्यामुळें तेव्हां आम्हांला तो चेत रहित करावा लागला. पुढें-मुंबई-साहित्य-संमेलनानंतर मे महिन्याच्या सुद्धांत आमचें तिकडे जाण्याचें ठरलें. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतिल आमच्या ह्या प्रवासाला निघण्याच्या वेताला रा. घाटे व सौ. वहिनी हंसल्या. ते म्हणाले देखील, “ माधवराव, हें सर्व तुम्हांला शोभण्यासारखेंच आहे. परंतु लीलाबाईंना संभाळा.” मलाही प्रवासाची आवड पहिल्यापासूनच असल्यामुळें मी मुलांना माहेरीं ठेवलें. आम्ही चाळीसगांवला गेलों. तेथूनच आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. सौ. आनंदीबाई काहीं घरगुती अडचणीमुळें येऊं शकल्या नाहींत. परंतु रा. शिकें स्वतः जातीनें सर्व प्रवासभर बरोबर होते. त्यांनीं आमच्या पाहुणचारांत व व्यवस्थेंत यत्किंचित्ही कमी पडूं दिलें नाहीं. मुलांना आम्ही बरोबर आणणार म्हणून त्यांनीं आपल्या धाकट्या मुलीला-ताईला बरोबर घेतलें होतें. ठिकठिकाणीं उतरण्याची सोय तर घरच्यासारखीच केली होती. आम्ही मुलांना नेलें नाहीं त्यामुळें त्यांची फार निराशा झाली. इतनूरच्या

१९२८ शुद्धलेखन-समिति



उमे:— माधवराव पटवर्धन. मोडक. सापडे. पावशे. कुलकर्णी.
बसलेले:— न. चिं. केळकर. वा. म. जोशी. ना. गो. चाफेकर. बनहट्टी. देसाई.

चंगल्यांत आम्ही उतरलों होतो व तेथून रोज निरनिराळ्या ठिकाणी जाण्याचा कार्यक्रम आम्ही पार पाडीत होतो. वेरूळ, अजिंठा दौलताबाद, औरंगाबाद, कन्नड बगैरे सर्व ठिकाणचा प्रवास मोठा गमतीच! झाला.

वेरूळ, अजिंठा पाहून झाल्यावर केशवसुतांचे भडगांव हें गांव पाहायला गेलों. केशवसुत ज्या घरी राहात होते तें घर व गिरणा नदी पाहिली. माधवराव गंभीर झाले. त्यांना केशवसुतांच्या अनेक कवितांची आठवण झाली. गिरणा नदीवर आम्ही संध्याकाळी फिरायला गेलों होतो. तेथें वाळूत बसलों. माधवरावांनी केशवसुतांच्या कवितांतील कांहीं भाग भराभर म्हणायला सुरुवात केली. त्यांची पठणशक्ति फार दांडगी होती.

त्या सर्व प्रवासांत माधवरावांच्या विनोदाला नुसता ऊत आला होता. ते आम्हांला पांच पांच भिनिटांला कांहीं तरी विनोद करून पोट धरधरून हंसायला लावीत होते. ते ज्यांना कांहींच अर्थ नव्हें अशा अनेक निरर्थक शब्दांवर अनुस्वार देऊन मध्येच फारसी, मराठी किंवा संस्कृत शब्द घालून संस्कृत कवितेप्रमाणें भासणाऱ्या ओळीं गंभीरपणानें रचून म्हणत आणि क्षणभर त्या विचित्र रचनेनें आम्हीही फसत असूं. थोडा विचार केल्यावर त्यांतील पोलपणा लक्षांत आला म्हणजे आम्ही खूप हंसत असूं. त्यापैकी एक ओळ अजून मला आठवते ती अशी :- वन्दामि पादनकुपं मनसां रजेष्णम् !'

त्याच वेळां त्यांनीं माझा कवि तिवारी यांच्याशीं परिचय करून दिला. त्यांच्या घरीं आम्ही मुद्दाम गेलों होतो. त्यांनीं आपला 'मर्दाने झांशीवाली' हा पोवाडा साभिनय म्हणून दाखविला. त्याचप्रमाणें कांहीं बंगाली कविताही त्यांनीं साभिनय म्हणून दाखविल्या. त्या बंगाली गीतांची माधवराव हुबेहुब नकल करीत असत. आम्ही रा. तिवारींच्याकडे जाण्यापूर्वी माधवरावांनीं मला ती त्यांच्याप्रमाणें म्हणून दाखविली होती. तेव्हांच मला हंसूं आवरेना. मीं त्यांना म्हटलें कीं, "तुम्ही त्यांना ही कविता म्हणायला सांगाल आणि मला हंसूं आवरणार नाहीं. मग माझ्यावर रागावाल. तेव्हां त्यापेक्षां असें कांहीं करूं नका." ते मला म्हणाले, "तुला हंसूं दाबलेंच पाहिजे व मजबरोबर आलेही पाहिजे. एखाद्या मोठ्या माणसाची ओळख करून घेण्याची जिज्ञासा तुला कशी नाही?" शेवटीं आम्ही त्यांच्या घरीं गेलों. त्यांनीं आमचें उत्तम स्वागत

केले. ते विशिष्ट गीत त्यांनीं माधवरावांनीं म्हटल्याप्रमाणेंच म्हटले. मला पराकाष्ठेचें हंसू येत होतें. माधवराव माझ्याकडे मधून मधून पाहात व न हसण्याबद्दल खूण करीत. मीं मनावर विलक्षण ताचा टेवून ती ऐकली. नंतर तिवारींनीं मला विचारलें, “माधवरावांनीं तुम्हाला माझ्या आधींच माझ्यासारखी ही कविता हुबेहुब म्हणून दाखविली असेल?” मी कधूल केले व मग माथ आम्ही सर्वच मोकळेपणाने हसलो.

आम्ही बडोद्याप्रमाणें मुंचईलाही एका सुटांत गेलो. तेव्हां आम्ही जवळ जवळ सर्व मुंचई पायीं हिंडलो होतो. कोणतेही प्रेक्षणीय स्थळ पाहावयाचे आम्हीं ठेवले नाहीं. परंतु ट्रॅम, बस, विद्वद्योरिया ह्याकरतां एकपैही खर्च केली नाहीं. ज्याप्रमाणे माधवरावांना बडोदे प्रिय होते त्याप्रमाणें त्यांचे एम्. ए. चें एक वर्ष मुंचईला गेले म्हणून मुंचईतील कांहीं ठिकाणें त्यांना इतकींच प्रिय होती. त्यांपैकी चर्नारोड गाडेन होय. ते मला नेहमीं सांगत की, “मुंचईला असतांना मला एकटे फिरण्याची लहर आली की चर्नारोड गाडेनमध्ये तासचे तास मी घालवीत असें.” केवळ कांहीं वृत्तप्रकारांकरितांच ज्या कविता माधवरावांनीं लिहिल्या त्यांपैकी त्यांची प्रसिद्ध ‘काहूर’ कविता उद्विग्न मनःस्थितीत चर्नारोड गाडेनमध्ये त्यांनीं लिहिली आहे. अशाच एका पायचाकीवरून केलेल्या प्रवासाचें वर्णन मी पुण्याला कॉलेजांत असतांना त्यांनीं पत्रानें लिहून कळविले होतें. तें जसेंच्या तसेंच पुढें देत आहे.

रा. भुयेकरांच्या बरोबर भुयेवाडीस जाण्यास सकाळीं निघालों.

सर्व जमून बाहेर पडावयाला ८॥-९ वाजले. गांव सहा मैलांवर पण आडरस्त्याला आहे. पण बैलगाडीच्या चाक्रोन्या म्हणजेच रस्ता अशी स्थिति असल्याकारणानें पायचाकीवर व्यवस्थित बसण्याचा उत्तम अभ्यास ज्ञाला. तेथें दिवसभर दूध, भाजलेल्या शेंगा, बरोबर नेलेल्या चपात्या व खिचडी, रा. भागवत यांनीं तेथेंच झाडावर चढून पाडलेले नारळ वगैरेंसह दिवसभर चरून विहिरीत यथेच्छ पोहून, इतस्ततः विचरून संध्याकाळीं ६॥-७ला घरीं येऊन पोहोचलों. मोकळी हवा व मोकळी परिस्थिति यांनीं मन फारच उल्हासित झालें. परंतु येतांना मावळच्या प्रकाशांत आम्ही खूप वेगानें आलों. घरीं आल्यावर अर्धा पेलाच चहा घेतला व खाणावळींत ८ वाजतां जेवायला गेलों; बरोबर ९ला झोपलों.”

माधवरावांना चहाशिवाय दुसरें व्यसन नव्हतें. परंतु दिवसांतून ते पांच-सात वेळां सहज चहा घेत असत. माझे लग्न झाल्यावर हें त्यांचे चहा पिणे मी कमी करण्याचा प्रयत्न केला; त्याला चरंचसें यश आलें. मी बाजारांत जाऊन लहानशी कपचशी विकत आणली होती. त्यांना चहाची लहर आली म्हणजे त्याच कपांत मी त्यांना चहा देत असें. सकाळीं व दुपारीं दोनदां मोठ्या कपांतून व इतर वेळां चहा घ्यावासा वाटल्यास लहान कपांतून त्यांनीं घ्यावा असा निर्बंध मी घातला होता. पुढे तो कप फुटला; परंतु माधवरावांनीं तो नियम सोडला नाहीं. ते मोठ्या कपांतून पण अर्धा कपच चहा घेऊं लागले. म्हणून त्यांनीं तेवढेच शब्द माझ्या वरील पत्रांत अधोरेखित केले आहेत.

माधवराव रविकिरण मंडळाच्या सभासदांचरोबर भाटघर-बनेश्वराला गेले होते. त्याचें वर्णन त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहे.

बनेश्वरची सफर

पुणे २० जाने. १९२३

‘गेत्या रविवारीं आम्ही शारदामंडळाची ६-७ मंडळी भिल्लून बनेश्वरची फेरी करून आलो. मी, कवि यशवन्त व य. म. गद्रे हे तिथे रविवारी रात्री छकड्यांत बसून निघालों तो रडत खडत त्रस्त व पेडूगत असे सकाळीं ७ वाजतां पुण्यापासून १६ व्या भेलापर्यंत आलों. पहाट ५-६ वाजतां निघालेले रा. रानडे रा. द. ल. गोखले व रा. टोळे हे सायकलस्वार आम्हांला तेथें भेटले. रा. गद्रे यांना गाडींत झोप यावी म्हणून व रस्त्याच्या बाजूनें शिवगंगेची खोरेवजा सुपीक हिरवीगार रमणीय दरी दृग्गोचर होऊं लागल्यामुळे मी व यशवंतराव अगोदरच पायीं उतरून चालूं लागलों होतो. रा. गोखले व रानडे पुढची व्यवस्था करण्याकरतां पुढे गेले व आम्ही तिथे गोष्टी बोलत चालूं लागलों. २२ व्या मैलापार्शी नसरापुरास जाण्याकरितां उजवीकडे रस्ता फुटतां. भोरच्या मुख्य सडकेपासून नसरापूर १ मैल आहे. तेथून पुढें पेशव्यांनीं बांधलेले बनेश्वरचें देऊळ एका जिवन्त ओढ्याच्या कांठीं उंचावर झाडांच्या गर्दांत आहे. नसरापुरला पोंचलों तो शारदामंदिराचे उपाध्यक्ष भोरचे रा. ना. म. भिडे हे आधीच येऊन पोहोंचले होते. प्रातावेंधि आटोपून मंडळींनीं चहा व मीं कोको घेतला. देवळाच्या आवा-रांत तीन हौद असून लांभून बांधून आणलेलें पाणी त्यांत खेळविलें आहे. आंत मासे मुचलक आहेत. मधल्या हौदांत स्नानाची परवानगी असल्यामुळे आम्ही

त्या गळाभर पाण्यांत यथेच्छ डुंबलो. रा. रानडे यांनी फोटो घेतला. पुढे मंडळींचरोबर मी पाटलेण नेमून परंतु सद्दा काढून (घोतर बरोबर नव्हतेच) देवळांत दर्शनास गेलों. देऊळ अर्थातच प्रेक्षणीय नाही. नाशिकच्या काळ्यारामाचे देऊळ मात्र भराळ्यांच्या भिकार शिल्पकलेला अपवादभूत आहे. दर्शनी पिण्डी उचलली म्हणजे आंत तीन सारखीं भोके लागतात. त्यांत हात घातला म्हणजे १॥-१ फुटावर एकाच दगडावर कोरलेल्या पांच (स्वयंभूच म्हणावयाऱ्या) पिंड्या लागतात. भोकांत सभोवतीं हौदाचे पाणी खेळाविलें आहे. त्यामुळें बहुधा पिंडी पाण्यांत बुडून शंकर संकटांत असतो. फगळ आटोपल्यावर आम्ही देवळाच्या पिळाडीस असलेल्या गर्द बऱ्यांत शिरलों. तिथें एक फोटो घेण्यांत आला. नंतर उगमाकडे २-२॥ भैलांवर ओढ्यावर खळाळ धबधबा आहे तेथें गेलों. दृश्य मोठें रमणीय आहे. पाणी अदमासे १५ फुटांवरून पडते. ओढा फारसा रुंद नाही. उधड्या दगडांवरून उड्या मारून आम्ही पलीकडे गेलों. फाटलेले, पांगलेले ३४ ओघ एकत्र होऊन एका चिंचोळ्या खचदाडीत पडनात. कातळावर हिरवा थर बसलेला होता. शेवाळामुळे ते निसरडे झाले असतील म्हणून आम्ही फार जपून चालत होतो. परंतु वस्तुस्थिति तशी नव्हती. मग आम्ही कपडे काढले. एक-दोन डबक्यांत डुंबलो. अखेर धबधब्यांत पाणी पडतें त्याच्यावर तीनचार फूट बसलों. इथें २-३ फोटो घेण्यांत आले. नंतर नसरापुराऱ्या खाली असणाऱ्या दुसऱ्या प्रपाताकडे गेलो. संध्याकाळ झाली होती. इथला खळाळ फोटोंत विशेष रमणीय दिसेल. पाणी थोड्या थोड्या अंतरावरून तीनचार पायऱ्यावरून खाली पडतें. काळोखपडतां पडतां पेशव्यांच्या चैनमहालाचे अवशेष व सभोवतीं मजबुती येण्याकरितां पिपळानें विणलेले मुळांचें जाळें पाहून आम्ही परतलों सायकलस्वार ८॥ वाजतां परतले. आमचा छकडा सुमारे ८॥॥ ला निघाला. नसरापुराच्या बाजारांत डोंगराच्या गाड्यांची ही छुचड व ठेलाठेली ! आमची गाडी बाहेर पडण्याचीच मुश्किली. पुढें आम्ही एका ठिकाणीं भरलेली पोती उचलून बाजूला केली. एक सोडलेली गाडी ओढून दूर केली व अदमासे १॥ ला नसरापुराच्या बाहेर पडलों. रा. गद्रे छकड्यांत निजले. मी व यशवंतराव पार्यां चारू लागलों. गाडीत स्वस्थ ओंप घेण्याची सोय फक्त दोघांचीच होती. पुढें मध्येच थांबून गाडी मागून येत आहे कीं नाही हें पाहाण्याचा आम्हांला कंटाळा आला व आम्ही

नीट चार्ज लागलो. थोडे चांदणे होते. परंतु रस्त्याने रानडुकरांची व सापांची भीति नाही असे नाही, असे आम्हांस सांगण्यांत आले होते. त्यामुळे जीव धाकधूक करीत होत. ३ मैल जमीन चाललो. चंद्रकोर एका उमाठ्यावर (डोंगराचा माथा) टेकडीमागे लपली. डाव्या हातच्या शिवगंगेच्या चिंचोळ्या खोऱ्यांतल्या शेतावरचे रक्षक पक्षी उडविण्याकरितां हांका देत, त्या ऐकू येत असत. खोऱ्याच्या पलीकडील डोंगराच्या पायथ्याशी २-३ मैल अंतरावर वसलेल्या गांवाचे अस्तित्व म्युनिसिपालिटीच्या दिव्यांप्रमाणे दिसणाऱ्या आगट्या दर्शनीत होत्या. मधून मधून गण्या मारीत, परंतु बहुधा स्तब्धतेतच प्रत्येक जण आपापल्या नादांत असे आम्ही चाललो होतो. ६-७ मैलांत रात्री तारकाप्रकाशां प्रवास करीत असतां. आम्हांला २ च गाड्या भेटल्या व एके ठिकाणी ३-४ गडी आगटीभोंवती शेकत बसले होते. त्या वेळच्या निर्जन प्रदेशांत, निस्तब्ध शांततेत गाडीला जोडलेल्या बैलांच्या गळ्यांतल्या घण्टिकांचा आवाज किती उत्तेजक व श्रुतिमनोहर असतो ! असे चालतां चालतां शिवापूरच्या अड्ड्यावर पुण्यापासून १५ मैलांवर आम्ही आलो. चहाची दोन दुकाने उघडीच होती. शेगड्यांवर आधण उकळतच होते. 'चाय कढत हाये, पाहिजे?' म्हणून विचारणा झाली. तेव्हां आम्ही कम-कप दूध झोकले व ताऱ्यांची मजा पाहात अन्धारांतून कात्रजच्या घाटाकडे चाललो. घाटांत तीन चार गाड्या भेटल्या. मैलाचा दगड आला की काडी ओढून त्यावरील आंकेडे वाचावयाचे असा आमचा क्रम चालला होता. शेवटी बोगद्याजवळ आलो व अकरावा मैल लागला. पुणे आटोक्यांत आले म्हणून यशवन्तराव आनंदले. किती वाजले हें कळायला मार्ग नव्हता. सतर्पांचे शेषूट ३-४ अंगुळें वर उचलले गेले होते. बोगदा ३३० कदम भरला आणि आम्ही उतारास लागलो. दिवाळीची रोपणाई धुक्यांतून अंधुक दिसावी तसे पुणे तळाशी दिसू लागले. घाटाचा उतार मोठा फसव्या. आतां आलो सपाटीला असे वाटावे तो नवीनच वळण येऊन पुढे उतार दिसू लागे. अखेर ८ व्या मैलाजवळ दस्तुरी आहे तिथे तीन गाड्या उभ्या होत्या. घड्याळांत २ ला २० मिनिटे कमी असे पाहून पुढे सटकलो. येथून देखावा अतिशय कंटाळवाणा वाटला. ७ व्या मैलाजवळ शुक क्षितिजावर आला. आवाज फक्त आमच्या चालण्याचा ऐकू येई. नाही म्हणायला ६ व्या मैलांत घुबडाचा घुत्कार मी प्रथमतःच दोनदा ऐकिला.

अखेर स्वाराच्या गेटाजवळ आलों. म्युनिसिपालिटीचे दिवे दिसू लागले. “आज जिकली” असें यशवंतराव म्हणाले. पुण्यपुरीची दूषित हवा आमच्या तेज घाणेंद्रियांना जाणवूं लागली. मंडईपाशीं आलों, तों घड्याळांत बरोबर ३॥ वाजले होते.

आम्ही १९२९ साली प्रथमच महाडजवळच्या गोरगांवीं गेलो होतो. हेंच कै० वामन मल्हार जोश्याचें गांव. त्यांचें घर केशवराव गोखले (माधवरावांचे दत्तक दिलेले बंधु) ह्यांच्या घरासमोर होतें. वामनरावांचे सगळ्यांत थोरले बंधु हे गोखल्यांचे उपाध्याय होते.

तेथे माधवरावांना रायगड पाहून येण्याची इच्छा झाली. भाओजींनीं दोन गडी बरोबर दिले. पाचाडच्या बाजूनें माधवरावांनीं रायगडचा संबंध प्रवास पायीं केला. दोन दिवसांनीं माधवराव संबंध रायगड व रायगडच्या भोवतालचा प्रदेश हिंडून परत आले.

आमच्या लग्नाच्या आधीं ‘रविकिरण मंडळा’चे असे पायीं प्रवास अनेक झाले. परंतु माझ्या आठवणींत आमच्या लग्नाच्या पंधरा दिवस आधीं माधवराव व शंकरराव कानेटकर लोहगड व विसापूरचे किडे पायीं पाहून आले होते. परत येतांना अगदीं संध्याकाळ झाली होती. बाघोचाची स्वारी अगदीं एका हाकेवरून गेली. पण माधवराव व शंकरराव यांना ह्या गोष्टींचा थांगपत्ताही नव्हता. खालून गडावर पत्रें घेऊन जाणाऱ्या मजुरांनीं “साहेब, तो पाहा बाघ चालला आहे. आपण सावधगिरीनें गड उतरा” असें सांगिल्यावर मात्र दोघे भराभर गड उतरले. परंतु गांव गांठेपर्यंत त्यांच्या जिवांत जीव नव्हता.

त्यांचा सर्वांत महत्त्वाचा प्रवास म्हणजे माथेरान ते महाबलेश्वर. त्यांनीं व श्री. द. ल. गोखले यांनीं केलेली सहल. पाठीवर हॅवरसेक व खांद्याला पाण्याची पिशवी लटकलेली व हातांत सोटा, डोक्रीवर हॅट, हाफपॅट अशा वेपांत दोघांना हा कित्येक मैलांचा प्रवास केला. रात्र पडली म्हणजे दोघे धर्मशाळेंत नाहीं तर देवळांत मुकाम करीत. ‘खेड्यांत जें मिळेल तें खाऊन पहांटे उठून मार्गाला लागत. या सहलींतले मजेदार अनुभव ते नेहमीं सांगत. याच सहलींत महाबलेश्वराजवळ त्यांची ‘मिळीण न तूं’ ही कविता झाली.

पावसाळ्यांत छव्या न घेतां पावसाळी कोट घालून बोरघाटांत दरसाल रविकिरण मंडळाच्या सफरी होत. सकाळच्या गाडीनें खंडाळ्यास जाऊन बोर-

घाटांत खूप पावसांत भटकत. तेथील एका विशिष्ट धबधब्याखालीं मनसोक्त स्नान करून ही मंडळी संध्याकाळच्या गादीनें पुण्यास परत येत.

माथेरान—महाबलेश्वरचा त्यांनीं जो पार्यो प्रवास केला त्याचा आगाऊ ठरविलेला कार्यक्रम त्यांनीं रामभाऊंना लिहून कळविला होता तो तसाच पुढें देत आहें.

गद्रेवाडा, न्यू इ. स्कूल,
होस्टेल, पुणे.
२७ मार्च १९२३

नंतर एका मोहिमेवर जाण्याचा आमचा विचार आहे. ही स्वारी होणार नसून पायगीट दौड होणार आहे. त्या सुमारास तुला रजा घेतां आली तर तूं सामील व्हावें अशी आमची इच्छा आहे. कार्यक्रम असा आहे:— पुणे—खंडाळा रेल्वेनें ता. १५ सकाळीं खंडाळा—खोपवली. चौकला ता. १५ पार्यो. एक दिवस मुक्काम. पुढें माथेरान २ दिवस मुक्काम. चौकचे गोडबोले बरोबर येणार आहेत. माथेरान ते गोरेगांव पार्यो व पुढें मुंबईपर्यंत बोटीनें. मुंबईस एक दिवस मुक्काम. नंतर धरमतरवरून तुझ्याकडे १ रात्र मुक्काम. (रामभाऊ तेव्हां पेणला होते.) पुढें पार्यो नागोठण्यावरून रात्रीं नागोठाण्याला मुक्काम. तेथून तळें व मुक्काम. दुसरे दिवशीं पालीवरून नागोठण्यावरून मधल्या रस्त्यानें रोह्यास. तेथें मुक्काम. तेथून गोरेगांव व तेथें मुक्काम. तेथून रायगड; मग महाड, प्रतापगडास मुक्काम. नंतर महाबलेश्वर येथें चार दिवस मुक्काम. नंतर पांचगणीस एक दिवस मुक्काम व वाईस एक दिवस मुक्काम. नंतर सातान्यावरून कऱ्हाड-कृष्णा-कोयना-संगम व तेथून पुण्यास.

नेरळ १९-४-२३

त्यानंतर लगेच रामभाऊंना लिहिलेलें दुसरें पत्र पुढीलप्रमाणें—

ता. १६ ला मी इतर सोबत्यांसह पुरंदरारोहण केलें; आणि दुरुनच राजगड, तोरणा व सिंहगडचें पुण्यदर्शन घेतलें. येतांना सासवडवरून दिव्याच्या घाटानें परत आलों. आज संध्याकाळीं माथेरान चढून जाऊं. मीं व रां. गोखले दोघेजण पेणेस ता. २२ ला अगर २३ ला बोटीनें येऊं. धक्क्यावर जरूर यावें.

आमच्या ह्या पायपिटीतला एक प्रसंग माझ्या डोळ्यांपुढून कधीही हालत नाही.

इ. स. १९३२ सालची गोष्ट. आम्ही आमच्या नित्यक्रमाप्रमाणे संध्याकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो, तेव्हां आमचा मुलगा दिनू हा वर्षाचा असेल नसेल. त्याला गडयाजवळ देऊन आम्ही दोघेच बाहेर पडलो. आमचा रस्ता कधीही ठराविक नसे. त्या दिवशी आम्ही जुन्या रसकोर्सला एक पेरी देऊन येण्याचे ठरविले. आम्ही रसकोर्सजवळ पोहोचलो. तेथील लहानशा उतरंडीवरून उतरत असताना माभून चरींचरी गुरे धांवत येत असतांना दिसली. त्यांतलाच एक रेडा माझ्यापासून थोड्या अंतरावर धांवत आला. माधवरावांनी आपल्या हातांतील कांठी त्याच्या नाकाडावर मारली. रेड्याने माझ्या मागे येण्याचे सोडले व तो माधवरावांचा पाठलाग करू लागला. परंतु ही गोष्ट माधवरावांच्या लक्षांत आली नाही. ते आपले चोलण्याच्या नादांत सावकाश चालले होते. माझे मात्र लक्ष त्यांच्या चोलण्याकडे लागेना. मी वारंवार मागे वळून पाहू लागले. माझ्या वारंवार बघण्याने माधवरावांच्या लक्षांत रेडा आपल्या मागे असल्याची गोष्ट आली. त्यांनी मला शांतपणे सांगितले, “हा रेडा साधा दिसत नाही. दारू पिऊन मस्त झालेला आहे. तू आतां. माझ्याबरोबर येऊ नकोस व ह्या जागची हळू नकोस; मी माझे पाहून घेईन.”

ता रेडा मागे व माधवराव पुढे असे विलक्षण व भयंकर दृश्य मी आपल्या डोळ्यांनी पाहात होते. माधवराव सावकाश चालत होते. माधवरावांच्या चालण्याच्या गतीच्या वेगाप्रमाणेच रेड्याचा वेग होता. माधवराव व तो रेडा दृष्टीआड हांईपर्यंत मी वेड्यासारखी पाहात होते. जवळच आर्यसमाजाची एक शाळा होती. त्या शाळेच्या पटांगणांत मुले फूटबॉल खेळत होती. परंतु आमच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते, माधवराव समोरच्या टेकड्यांच्या बाजूने दृष्टीआड झाले. मी त्या मुलांना ओरडून हांका मारल्या. परंतु माझ्या हांकेला कोणीच ओ देईना. काय झाले असेल ह्या कल्पनेने जागची हालण्याचीही शक्ति माझ्यांत उरली नाही. मी मटकन् खाली बसले. दोन्ही पायांना हात घट्ट आवळून गुढ्यांत मान घालून जवळजवळ अर्धा तास मी बसले असेन. तरी माधवरावांचा पत्ता नाही. इतक्यांत अंगांतले सगळे कपडे फाटून गेलेले, धामाघूम झालेले माधवराव मला दुरून दिसले. त्यांनी चार तारांच्या कांटेरी

कुंपणावरून तेथे 'जवळच असलेल्या शालेच्या पटांगणांत उडी टाकली. त्यांनी उडी टाकायला व रेडथाने आपली शिंगे तारांतून जोराने आंत खुपसायला एकच गांठ पडली. परंतु उडीच्या जोरांत माधवराव दूर फेकले गेले, त्यामुळे ह्या भयंकर संकटांतून ते वांचले. रेडयाचा कांहीं उपाय चालेना. तो पुढे निघून गेला. प्रसंगावधान राखून जर माधवरावांनी उडी मारण्याचे धाडस केले नसते तर त्यांची घटका तेव्हांच पूर्ण भरली होती. परंतु तेव्हां जरी काळ आला होता तरी वेळ आली नव्हती. पुढे चवकशी करतां असें कळले कीं, तो रेडा तेथील टेंबलाबाईला सोडलेला होता.

ह्या त्यांच्या फिरण्याच्या वेळांत कधी कधी ते एकटेच तर कधी प्रो. पंगूना बरोबर घेऊन सकाळीं फिरायला म्हणून बाहेर पडत ते सहज कागलला जाऊन येत. कोल्हापूर ते कागल दहा मैलांचे अंतर आहे.

एक दिवस सुट्टीच्या दिवशीं ते व प्रो. पंगू सकाळीं सात वाजतां फिरायला म्हणून बाहेर पडले. मला माधवरावांनी सांगितलें, "मी बरोबर दहा वाजतां फिरून येतो, तूं आज गुळाची पोळी कर" —त्यांना गुळाची पोळी फार आवडे. मला आतां संवयीमुळे इतकें माहीत झालें होतें कीं, ह्यांनीं जरी दहाला येतों म्हणून सांगितलें तरी एकदां बाहेर मंडळी भेटली कीं त्यांना बारा वाजणारच. त्या दिवशीं अडीच वाजेपर्यंत त्यांची जेवणाकरतां मी वाट पाहिली तरी ते आले नाहींत. अनेक शंकांनी मला घेरलें; काळजी वाढूं लागली. घरांत मी एकटीच होतें. शेवटीं घराला कुलूप लावलें व प्रो. पंगूच्या घरीं गेलें. तों तेथे कळलें, तेही अजून आले नाहींत. घरीं परत आलें, दाराचें कुलूप काढून आंत आलें तोंच पंगू प्रथम घरांत आले व मला सांगूं लागले, "आम्ही फिरायला कागलला गेलों होतो. माधवराव तेथेच मंडळींच्या आग्रहावरून राहिले." मला तें खरें वाटलें. इतका वेळ अन्न पोटाशीं घेऊन मी वाट पाहता बसलें होतें. हें कळल्यावर माझे डोळे पाण्यानें भरून आले. मी कांहींच बोललें नाहीं. जेवण तर मला जाणेंच शक्य नव्हतें. मी स्वयंपाकघराच्या दाराला कडी घातली व बाहेर आलें तों माधवराव दाराआड लपलेले दिसले.

परंतु अशा प्रकारचा अनियमितपणा लग्नानंतर फारसा टिकला नाही. कित्येक वेळां गण्यांच्या भरांत माधवराव आले म्हणजे त्यांना वेळेचें भान राहात नसे आणि मी कांहीं तरी म्हणालें म्हणजे ते मला उत्तर देत, “ मी कित्येक वेळां आनां एकटा नाही हें विसरतो ग, तूं रागायूं नकोस, हळूहळू ही माझी संवय जाईल.”

आगगाडीच्या प्रवासांत त्यांना बरोबर फराळाचें दिलें तर ते कधी एकटे खान नसत. इतर ओळखीच्या मंडळीबरोबर त्यांचा तेव्हांच निकाल लागे. त्यांना अशा प्रवासांत घरगुती फराळाचें जिनस खाणें आवडत नसे. पुढें पुढें मी देईनाशी झालें. स्टेशन आलें कीं चहा मात्र त्यांना अवश्य लागे. मला वाटेल त्या कपवर्शांतून घाणेरडा चहा घेतलेला आवडत नसे. मी बरोबर असलें म्हणजे मुंबईला जातांना किंवा तेथून परत येतांना स्पेशल चहा ते मागवीत. कोल्हापूरला जात असतांनासुद्धां जातां-येतां जोपर्यंत वाठार स्टेशनवर चहा मिळत असे तोंवर आमचा स्पेशल चहा चुकला नाही. त्यांच्यामुळेच चहाची संवय मला लागली. चहाप्रमाणेंच स्टेशनवर जो पदार्थ—मिठाई व फराळाचें सोडून मिळत असेल तो पदार्थ खाणें त्यांना जास्त पसंत असे. पुणें ते कोल्हापूरच्या प्रवासांत राजेवाडी स्टेशनवरचे अंजीर, वाल्हाला केळी, हातकणंगलें, रुकडी यांच्या दरम्यान कणसें, भाजलेल्या शेंगा थोड्या का होईना पण त्या विकत घेऊन खायच्या हा त्यांचा नियम असे.

शेवटच्या दुखण्यांतही ते वारंवार म्हणत कीं, “ मी व रामभाऊ एकदां पावागडला पायीं जाऊन येणार आहोंत. बरेच दिवसांत पायीं प्रवास केला नाही. मी बरा झाल्यावर ही माझी राहिलेली इच्छा मी पूर्ण करणार आहे.” माधवराव ज्या ज्या प्रदेशांतून हिंडले त्या त्या प्रदेशांतील सर्व माहिती मिळवीत. भाषा, देश, वेष, हवामान ह्यांची माहिती तर ते मिळवीतच, परंतु आगगाडींतून किंवा मोटारींतून जातांना कोणत्या दिशेला, कोणत्या डोंगराच्या आड, कोणत्या झाडाजवळ एखादें स्थळ आहे हें ते नेमकें सांगत. मुंबई ते पुणें प्रवास करतांना अशा अनेक रम्य ठिकाणांची व स्थळांची माहिती त्यांनीं मला दिली होती. आम्ही दोघे ज्या ज्या ठिकाणीं हिंडलों, दोघे मिळून जे जे प्रदेश

पाहिले त्या त्या प्रदेशांतून आतां जेव्हां मी एकटी प्रवास करते तेव्हां मला अशा अनेक आठवणी येतात आणि मनाला कसे तरीच होंतें. आतां हे केलेले अनेक प्रवास, त्यांतील प्रसंग माझ्या डोळ्यांपुढून हालत नाहींत. माझ्या स्मृतींत ते चित्रपटाप्रमाणें एका भागून एक दिसूं लागतात. त्याच जगांत, त्याच प्रदेशांत, त्याच सहवासांत मला वावरावेंसे वाटते.

रा. रामभाऊ मराठे

आमच्या लग्नाच्या दुसरे दिवशी माधवरावांनी माझी आपल्या एका स्नेह्याशी ओळख करून दिली. हेच रामभाऊ मराठे. ओळख झाल्यानंतर रामभाऊ मला म्हणाले, “ह्यापुढे तुम्ही माझी बहीण, मी तुम्हाला वहिनी न म्हणतां ताई म्हणेन,” आणि रामभाऊ अजूनही ते नाते विसरले नाहीत.

ते सध्यां मुंबईला असून पी. डब्ल्यू. डी. त डेप्युटी इंजिनियर आहेत. आमचें लग्न झाले तेव्हां ते डहाणूला राहात असत. माधवरावांनी त्यांना लग्नाकरितां मुद्दाम बोलाविलें होतें.

माधवरावांची त्यांची ओळख मडोचला १९०६ सालीं झाली. तेव्हां माधवरावांचा बडोद्याला कुस्तीत हात मोडला होता म्हणून ते आपल्या आत्याबाईकडे मडोचला आले होते. माधवरावांच्या आत्याबाई—आऊताई—च्या घराजवळच रामभाऊंचे आईवडील राहात असत. परंतु पुढें माधवरावांनी मडोच सोडलें व ते आपल्या आईसमवेत बडोद्याला पुढील शिक्षणाकरितां गेले. परंतु माधवराव व रामभाऊ यांचा स्नेह कायम राहिला.

पुढें माधवरावांनी घर सोडलें तेव्हां सर्व प्रकारची म्हणजे पैशाची देखील मदत रामभाऊंनी माधवरावांना केली.

रामभाऊंचे मोल माधवराव जाणून होते. वास्तविक माधवरावांच्या पुढील आयुष्यांत रामभाऊंचा साहित्याशी संबंध फार थोडा आला. परंतु माधवराव-रामभाऊंच्या मैत्रीत यत्किंचतही फरक पडला नाही.

एका पत्रांत माधवरावांनी रामभाऊंना लिहिलें होतें, “रामभाऊ, तुजें मोल मी जाणतो. तुझ्या गुणाला मी परका नाही. तुझ्याविषयीं माझ्या मनांत अनादर उत्पन्न कधींच झाला नाही, होणार नाही माझ्या पुरुष-मित्रांमध्ये तुझ्यासारखा मला कधीं कुणी दिसला नाही व ह्यापुढें दिसेल किंवा नाही याविषयीं शंकाच आहे. वास्तविक तुझ्या माझ्या स्वभावांत किती

अंतर ! तू पडलास शात, मी हा असा गरम, लहरी; परंतु राम ह्यामुळे तुझ्या-
माझ्या मैत्रीत अंतर पडेल असे मला वाटत नाही.”

आणि खरोखर रामभाऊ-माधवरावांचे मित्रप्रेम अगाधच' राहिले. ह्या-
कारितांच माधवरावांनी रामभाऊंना ' विरहतरंग ' अर्पण केले.

' विरहतरंग'ची पहिली आवृत्ति १९२६ साली प्रसिद्ध झाली. प्रस्ताव-
नेच्या शेवटी त्यांनी रामभाऊंच्याबद्दल म्हटले आहे, " ज्यांच्याशी माझा
परिचय झाल्याला आज वीस वर्षे झाली आहेत अशा माझ्या मित्राला हे
काव्य समर्पण केलेले आहे. परंतु जनतेला त्याचे काय कौतुक ? तो
सार्वजनिक थोर गृहस्थ असता तर गोष्ट वेगळी होती. तेव्हां त्यांच्या गुणांचे
वर्णन करण्यापेक्षा कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे बरे. म्हणून त्यांच्या नांवाची
(रा. वि. म.) ही आद्याक्षरेच फक्त जाहीर करतो.”

रामभाऊंच्या घरी माधवराव एखाद्या लहान मुलासारखे वागत. रामभाऊ
फार व्यवस्थित तर माधवराव अतिशय अव्यवस्थित. टापटीप त्यांना माहीतच
नव्हती. त्या दोघांच्या स्वभावांत महदंतर, परंतु माधवरावांच्यावर रामभाऊंचे
सखल्या भावासारखे प्रेम होते. रामभाऊंना स्वच्छतेची व व्यवस्थितपणाची
आवड जास्त. त्यांना अथरुणावर एक वळीही खपत नसे. माधवरावाना त्यांचे
इतके स्वच्छ अथरुण दिसले की ते विसकटण्याचा विलक्षण चेव घेई. राम-
भाऊंचे अथरुण एकदां पायाने यथेच्छ तुडविल्याशिवाय त्यांना बरेच
वाटत नसे.

भारते कुटुंबांत माधवराव अगदी घरच्यासारखे वागत आणि त्याही मंड-
ळींनी माधवरावांशी दुजाभाव कधी बाळगला नाही. रामभाऊंच्या थोरल्या
बंधूंच्या पत्नी अनसूयाबाई व रामभाऊंच्या पत्नी सौ. सीताबाई ह्यांना
' माधवराव भावोजी ' फार पसंत !

कांहीं दिवसांनी रामभाऊंची बदली ठाण्यास झाली. माधवराव ठाण्याला
गेले की घरांत आनंदी आनंद असे. कारण थोरल्या वहिनींचे किंवा
सीतावहिनींचे कांहीं चुकले की ते गाऱ्हाणे काकूंना, भगवंतरावांना किंवा
रामभाऊंना रसभरीत तिखटमीठ लावून माधवराव सांगत. आणि म्हणून
या दोघांनी विनोदाने माधवरावांचे नांव ' भीमा वनस ' असे ठेवले होते.
माधवराव सौ. सीताबाईंना-ताईंना केव्हां केव्हां कामांत मदतही करीत.

एकदां माधवरावांच्याच स्नेही मंडळींना रामभाऊंच्या घरीं मेजवानी होती. माधवरावांनीं ताईच्या जवळ जवळ सगळ्या पुऱ्या तळून दिल्या आणि रामभाऊ मात्र जाहेर बैठकींत माधवरावांच्या मित्रांचे आदरातिथ्य करण्यांत गर्क होते.

रामभाऊंच्या आई— काकू माधवरावांच्यावर मुलासारखें प्रेम करीत. माधवराव ठाण्याला त्यांच्या घरी गेले कीं काकूंच्या सोंवळ्यांत जाऊन कोठें तरी शिवून त्यांचा स्वयंपाक ओवळा करून ठेवीत, परंतु काकू कर्धाही त्यांच्यावर रागावल्या नाहींत. उलट केव्हां तरी म्हणत, “अरे माधव, आतां संसार मांडला आहेस; अजून लहान अल्लड मुलासारखें काय वागतोस?” तरी माधवराव स्वयंपाकघरांतील फळीवरच्या डब्यांतला गुळाचा खडा खाळ्या-शिवाय स्वयंपाकघरांतून बाहेर पडतच नसत.

अगदीं प्रथम माधवराव मला ठाण्याला घेऊन गेले. माधवरावांनीं काकूंना बाहेर हांक मारली. काकू सोंवळ्यांत होत्या. माधवरावांनीं मला नमस्कार करण्याबद्दल डोळ्यांनं खूण केली. मी त्यांना खाली लयून नमस्कार केला. काकू माझ्याकडे नखशिखान्त पाहूं लागल्या. मला त्यांच्या पाहाण्याचा अर्थ समजेना.

दुपारीं जेवणे झाल्यावर मला घरांत कोणीच बोलवीना. मी आपली बैठकींत बसून राहिले. परंतु घरांत बायका असतांना मला पुरूपांत बसायचें कसें तरी वाटूं लागले. दोन दिवस मीं कसे तरी काढले; आणि आम्ही पुण्याला परत आलों.

पुढे कांहीं दिवसांनीं कॉलेजला उन्हाळ्याची सुटी झाल्यावर माधवराव मला म्हणाले, “आपण कांहीं दिवस रामभाऊंच्याकडे राहूं.” मीं त्यांना म्हटलें, “मी नाहीं तुमच्या रामभाऊंकडे येत. रामभाऊ चांगले असले तरी घरांतल्या बायका मोठ्या चमत्कारिक दिसतात. माझ्याशा कोणीच बोलत नाहीं.” ते मला म्हणाले, “तू माझ्याबरोबर चल. मी तें पाहून घेईन.” परंतु मी मुंचईला गेल्यावर माझ्या मैत्रिणीकडे उतरलें. आणि शिष्टाचार म्हणून दुपारीं ठाण्याला भेटायला गेले. लगेच काकूंनीं मला आंत नेलें. चहा वगैरे झाल्यावर त्यांनीं माझ्याशीं बोलायला सुरवात केली. आमचें संभाषण खालील-प्रमाणे झालें—

काकू— तुला स्वयंपाक करायला येतो का ?

मी— हो येतो.

काकू— मग तू रोज कां नाही घरीं स्वयंपाक करीत ? जन्मभर त्याच्या नशिवाला खाणावळ होतीच; मग आतां कशाला खाणावळीचे डबे आणावे ? घरीं स्वयंपाक करावा !

मी— आम्ही कधीं खाणावळीचे डबे आणतो ? मी घरांच करतें.

काकू— हें खरं का अगदीं ? आणि काय काय काम मोलकरणीकडून करून घेतेस ?

मी— धुणें, भांडीं, दळण ह्याखेरीज सर्व मीच घरांत करतें.

काकू— टेनिस का काय म्हणतात ते, ते जातेस का नवऱ्याचरोबर खेळायला ?

मी— मला टेनिस खेळायला येत नाहीं.

काकू— संध्याकाळीं काय करतां ग ?

मी— आम्ही फिरायला जातो.

काकू— थांब हो, माधवलाच तुझ्या समक्ष बोलावतें एकदां. त्यालाच विचारूं दे खरं काय तें.

मी गोंधळले. मला कांहींच सुचेना इतक्यांत काकूंनीं हांक मारल्यावरून माधवराव घरांत आले व म्हणाले, “ काय हो काकू ? ”

काकू— ही बघ तुझी बायको काय सांगते. ती सांगते कीं, तिला सर्व स्वयंपाकघरांतले काम येतें म्हणून; आणि तू मला सांगितलेंस कीं, माझ्या बायकोला कांहीं घरांतलें वळण नाहीं, तिला कांहीं येत नाहीं. मी पूर्वाप्रमाणें खाणावळीचे डबे आणतो, संध्याकाळीं आम्ही दोघेही टेनिस खेळावयाला जातो, पायांत शूट—मोजे घालणारी ती ! ती कसली घरांत काम करते ! माधवराव उभे होते ते काकूंच्यासमोर बसले व त्यांना म्हणाले, काकू, खरं सांगा तुम्ही. मी बायको कशी करीन त्याचे तर्क-वितर्क आधींच लढवीत होतां त्याप्रमाणें मी तुमच्याजवळ तिचें वर्णन केले. आपला तर्क चरोबर ठरला म्हणून तुम्हाला मागल्या खेपेला किती आनंद झाला होता ! म्हणून तुमच्या मनांतलें चिह्न मी तुमच्या डोळ्यांसमोर उभें केलें ! म्हणून

तुम्हीं तिला गेल्या खेपेला घरांत हांक मारली नाही ? होय. आतां आलं माझ्या ध्यानांत !

काकू—चावट आहेस तूं. मुलगी मला चांगली दिसते. बरं झालं तसलं कांहीं मल्लंत केलं नाहीस. अरे, किती सुधारक झालांत तरी आपली संस्कृति सोडूं नये. देशस्थाची असली तरी वागणुकींत बरी दिसते हो. तुझ्या बायकोला पाहून मला आनंद झाला.

त्यानंतर माधवरावांच्यासारखीच मीही त्यांच्या घरांत त्यांच्याइतकीच मिसळून गेलं. ह्यावरून आणखी एका गोष्टीची मला आठवण झाली. माझें सासूबाईशीं म्हणजे माधवरावांच्या आईशीं कधीं भांडण झालं नाही किंवा पटलें नाही असेंही झालं नाही. त्या जरी निराळ्या राहात तरी मधून मधून कोव्हापूरला येत. त्यांचें सोवळें कडक. त्या जोंपर्यंत कोव्हापूरला असत तोंवर त्यांना ज्या प्रकारचें सोवळें हवें असे त्या प्रकारचें मी माझ्याकडून राखण्याचा प्रयत्न करीत असें. सासूबाईही माझ्याशीं चांगल्या वागत व अजूनही वागतात. आई—लेकाचे बोलणें क्वचितच होई, परंतु आम्ही मात्र मोकळेपणानें हंसत बोलत असूं. त्यावरून माधवराव मला विनोदानें म्हणत, “सासूबाईशीं मेलकूट आणि माझ्याशीं मात्र काथ्याकूट.” माधवराव आजारी झाले. आम्ही पुण्याला आलों. रामभाऊंना माधवरावांच्या आजाराबद्दल काळजी वाटूं लागली. रामभाऊ माधवरावांच्याकरितां दर आठ दिवसांनीं पुण्याला येऊं लागले.

माधवराव वारल्यावर रामभाऊ ५०० रु. चरोबर घेऊन आले. त्यांना वाटलें मी पैशाच्या अडचणीत असेन. माधवरावांच्या अस्थींचें विसर्जन रामभाऊंनींच मडोचच्या नर्मदेत केलें. अस्थी तेथेंच विसर्जन कराव्या असें मीच ठरवले. त्याला कारण त्यांचें ज्यांच्यावर अतिशय प्रेम होतें त्या आत्याबाई नर्मदाकांठीं वारल्या; पुढे माधवरावांनीं त्यांच्या वडिलांच्या अस्थींचें विसर्जन मुद्दाम मडोचला जाऊन नर्मदेतच केलें आणि म्हणून माधवरावांच्या अस्थींचें विसर्जन तेथेंच करावें असें मला वाटलें. रामभाऊंनीं तें काम केले. ज्या ठिकाणीं प्रथम ह्या जिवलग स्नेह्यांचा परिचय झाला तेथेंच ते दोघे पुन्हा विलग झाले. एक परीं रामभाऊंनीं शेवटपर्यंत आपल्या जिवलग मिलाला सोबत केली. मला त्यांत अत्यंत समाधान वाटलें.



बसलेल्या:— माधवरावांच्या आत्याबाईं आऊताईं सोहोनी.
उभे:— रा. रामभाऊ मराठे. माधवराव पटवर्धन.

काकूंना माधवराव वारल्याची बातमी रामभाऊंनीं मुद्दाम उशिरां सांगितली. कारण काकू तेव्हां आजारी होत्या. परंतु ती बातमी एकदोन दिवसांत कळविणे रामभाऊंना भागच पडलें. कारण काकू माधवरावांना घरगुती वैद्यकीय औपधोपचार करायला पुण्याला येणार होत्या. त्यांनीं रामभाऊंना विचारलें, “आपण माधवकडे पुण्याला कधीं जायचें?” शेवटीं नाइलाजांनै रामभाऊंना ती दुःखद बातमी काकूंना सांगावी लागली. काकू हंबरडा फोडून रडल्या.

आतां काकूंचा माझ्यावर माधवरावांच्याप्रमाणेच जीव आहे. मीही दर सुटींत मुंबईला त्यांच्याकडेच जातें. रामभाऊंच्याकडील सर्व मंडळी माझ्याशीं प्रेमानें वागतात. माधवराव वारल्यानंतर एक दिवस काकू सीताबाईंना म्हणाल्या, “मी पुण्याला लीलाजवळ जाऊन राहात. ती दुःखांत आहे. तिला निदान शिजवून तरी घालीन.” अगदीं प्रथम मला पाहिल्यावर त्या माझ्याशीं चमत्कारिक वागल्या व नंतर मी त्यांच्या घरांत घरच्यासारखी भिसळून गेलें. माधवरावांच्यापेशां मी चांगली ठरले. माधवरावांचे स्नेही माझी बाजू घेऊन बोलले कीं, माधवराव केव्हां तरी मला थट्टें म्हणत, “काय माझे नशीब पहा, मी मात्र वाईट आणि तूं तेवढी चांगली!” ज्याप्रमाणें रामभाऊंचें घर माधवरावांचे विश्रांतिस्थान होतें त्याप्रमाणें तें आतां माझे विश्रांतिस्थान झाले आहे.

रा. नामदेव भाटे (रघुनाथ सदाशिव भाटे)

नामदेवांची व माधवरावांची ओळख बडोद्याची. नामदेव व माधवराव एका वर्गांत होते. माधवराव फर्ग्यूसनमध्ये असतांना ते जर्मनीला गेले होते. त्यामुळे माधवरावांच्या पडत्या काळांत ते हिंदुस्थानांत नव्हते. पुढें आमच्या लग्नानंतर ते वर्षानें जर्मनीहून आले. माधवराव सुधारक. त्यांना सुधारकी विचारांचीं माणसे जास्त आवडत; म्हणून शालेंत एका वर्गांत असतांना माधवराव व नामदेवांची दाट मैत्री झाली. जसजसे माधवरावांचें जाणेंयेणें नामदेवांच्याकडे जास्त वाढू लागलें तसतसे माधवराव व नामदेवांच्या कुटुंबांतील मंडळी यांचेही संबंध दृढ होऊं लागले. वास्तविक नामदेवांचे बंधु. रा. गणेश सदाशिव भाटे—यांची व माधवरावाची त्या वेळीं कोणत्याच दृष्टीनें बरोबरी नव्हती. ते बडोद्याला रेव्हिन्यू ऑफिसर होते. पैशानें, मानानें, वयानें सर्वच

गोष्टीत दादा मोटे. परंतु पटवर्धन हे नामदेवांचे स्नेही म्हणून त्यांचे कौतुक सर्वच भाटे मंडळी करीत. दादांनी पुनर्विवाह केलेला. त्या वेळच्या सुधारकांत दादांची गणना होत असे म्हणून माधवरावांना त्यांच्याबद्दल व वहिनी-लीलाबाई भाटे म्हणजे दादांच्या पत्नी यांच्याबद्दल आदर वाटत असे. नामदेवांच्या भगिनी सौ. वेणूताई आजरेकर, सौ. अनसूयाबाई काळे-मध्य-प्रांत लेजिस्लेटिव्ह असंब्लीच्या डेप्युटी स्पीकर, यमूताई हिलेकर ह्यांना माधवराव कर्था परके वाटले नाहीत; इतके ते भाटे-मुटुंबांन भिसळून गेले होते. ते दोघे बडोद्याला असतांना अभ्यास, प्रवास, खेळणे सर्व कांहीं त्यांचे एकत्र असे. भाटेमंडळी नामदेवांना सांगत, “बघ नामदेव. पटवर्धन कसा हुशार आहे. त्याची संगत तूं सोडूं नकोस.” माधवराव मला सांगत, “आम्ही बडोद्यास असतांना भाट्यांच्याकडे मला रात्र झाली का नामदेव मला पोहोचवायला देवांच्या चाळीपर्यंत येई व तो एकटा जाईल म्हणून मी त्याच्या घरापर्यंत पोहोचवायला जाई. हा आमचा क्रम कोणी तरी एकजण दमेपर्यंत चाले.”

नामदेव पुण्याला किंवा कोल्हापूरला आले का माधवराव दिवस दिवस घरां नसत व रात्रांही त्यांचे कांहीं तरी कार्यक्रम असत. नामदेव फार आनंदी, सदोदित हसतमुख, अगर्दा नवीन विचाराचे, नखशिखांत इंग्रजी वळणाने. एके काळा माधवरावांना अशा माणसांच्याबद्दलची ओढ जास्त असे. तेही त्याच विचाराचे असल्यामुळे त्या दोघांचे फार जमे.

शेवटच्या दुखण्यांत नामदेव त्यांना भेटू शकले नाहीत. त्यांची आठवण त्यांनी वारंवार काढली, परंतु दुर्दैवाने त्यांची भेट झाली नाही.

माधवरावांच्या मृत्यूच्या दिवशी श्री. लीलाबाई भाटे मजजवळ बसून होत्या. माझी समजूत घालीत होत्या. कै० दादांच्या मागे लीलाबाईंनी पटवर्धन, नामदेवांचे भिन्न म्हणून तोच घोरोबा कायम ठेवला. वास्तविक नामदेव व माधवराव यांचा आयुष्यक्रम-शिक्षणामुळे व पुढे धंद्यामुळे बदलला. दोघांच्याही दिशा भिन्न झाल्या. परंतु लीलाबाई माधवरावांना विसरल्या नाहीत. वडीलकीच्या नात्याने त्या व सौ. वेणूताई-आजरेकर यांनी माधवरावांच्या प्रत्येक कृतीचे कौतुक केले. माधवरावांच्या मृत्यूने त्यांना अत्यंत वार्ड वाटले. आजही त्यांचे आमचे संबंध पूर्वीचेच आहेत.

रा. विठ्ठलराव घाटे

त्यांचे तिसरे बालमित्र म्हणजे एज्युकेशनल इन्स्पेक्टर। रा. विठ्ठलराव घाटे. घाटे लहानपणी बडोद्यास रावपुऱ्यांत राहात असतांना त्यांची व माधव-रावांची ओळख झाली. त्या वेळीं माधवराव इंग्रजी पहिली-दुसरींत व विठ्ठलराव मराठी चौथींत होते. गळ्यातील मुलांत भांडणें झालीं व मारामारी करण्यास दुसऱ्या गळ्यांतील विठ्ठलरावांच्या पक्षानें माधवरावांना बोलाविलें. अशा लढाऊ वातावरणांत दोघांची ओळख झाली. पुढें १९०६ मध्ये घाटे इंदुरास गेले व दोघे एकमेकांना विसरून गेले. चारपांच वर्षांनीं घाटे बडोद्यास मुर्टांत आले तेव्हां कै. कुमारी लक्ष्मीबाई चौधरी यांच्या मार्फत त्यांचा पुन्हा नव्यानें माधवरावांशीं परिचय झाला. त्या वेळीं घाट्यांनीं बऱ्याच कविता लिहिल्या होत्या व ते स्वतःच्या आणि दत्त, टिळक बालकवि वगैरेच्या कविता सुरेल आवाजांत म्हणत असत. यामुळे भर उन्हाळ्यांत जेव्हां घाटे बडोद्यास येत तेव्हा काव्यगायनाचा अखंड जलसा चाले. घाट्यांचा व चंद्रशेखर कवींचा फार घरोबा. घाट्यांना चंद्रशेखरांची व माधवरावांची ओळख करून दिली. हे मित्र चंद्रशेखरांकडे संध्याकाळीं जात. कचेरीतून आल्यावर त्यांच्या माडींत या दोघां तरुणांना आपल्या व आपल्या समकालीन लेंभे, मोगरे, कीर्तिकर, महाजनी, कानिटकर, टिळक, दत्त यांच्या व संस्कृत कवींच्या कविता म्हणून दाखवीत. चंद्रशेखरांकडे जाण्याचा दिवस नसेल तेव्हां रघुनाथराव स्वऱ्यांच्या माडीवर घाट्यांचें काव्यगायन होई. या तरुण मंडळींच्या तेव्हांच्या आवडत्या कविता म्हणजे मनोरंजनांत तेव्हां प्रसिद्ध झालेल्या गोविंदाग्रजांची मुरली, राजहंस, घुंगुरवाळा, टिळकांचें ‘वनवासी फूल’ ‘पहा उघडिलें हृदयाला’ Bee च्या एकदोन निवडक कविता, बालकवींची ‘सुखशयनी मी निजलें होतें बाई’ माधवानुजांची ‘या क्रूर माझिया हातीं,’ दत्तांची ‘निजनीज माझिया बाळा,’ ‘विश्राभित्रीचे कांठी’ वगैरे होत. या सर्व मंडळींनीं त्या वेळीं नवीन नांवें घेतलीं. घाटे ‘मधुकर’ झाले. रामभाऊ ‘शरद’ रघुनाथराव खरें ‘वसंत’ पण माधवराव ‘माधव’च राहिले.

पुढें त्यांनीं आपल्याला ‘माधव जूलियन’ असं टोपण नांव घेतलें. माधव जूलियन या नांवाची कथा पुढीलप्रमाणें आहे ‘God’s Good Man’ ही कादंबरी वाचतांना त्यांतील ‘जूलियन अँडलें’ ह्या कवि व नाटककार

असणाच्या व्यक्तीचें नांव त्यांच्या पूर्वपरिचित मित्रानें त्यांना दिलें. ही व्यक्ति कवि व नाटककार होती. त्यामुळे त्यांतील जूलियन हें नांव आपल्या माधव या नांवापुढें जोडून 'अम. जूलियन' या नांवानें एक कविता माधवरावांनीं १९१६ साली जळगांवच्या काव्यरत्नावलींत प्रसिद्ध केली. 'दिल्लू' या सहीनेंही फर्ग्युसन कॉलेज त्रैमासिकांत कांहीं कविता प्रसिद्ध केल्या. परंतु पुढें 'माधव जूलियन' हें टोपण नांव कायमचे धारण केल्यावर त्यांनी 'सिसीलियाना' नांवाचें एक लहानसें इंग्रजी काव्य लिहिलें.

घाटे व माधवराव यांचा पत्रव्यवहार होता. दोघे नवीन कविता लिहिली कीं एकमेकांना पाठवीत व पत्रोत्तरीं आलेल्या कवितांचें परीक्षण करीत. घाटे ग्वाल्हेरीची नोकरी सोडून दक्षिणेंत आल्यावर माधवराव सुट्टींत त्यांच्याकडे जात असत. तेही पुण्याला माधवरावांकडे येत. माधवरावांच्या आग्रहामुळे घाटे रविकिरण मंडळांत आले. १९२४ ऑक्टोबरमध्ये त्या दोघां कवि मित्रांनीं आपल्या निवडक कविता 'मधुमाधव' या नांवानें विठ्ठलराव-वत्सलाबाईंच्या लग्न दिवशीं म्हणजे १८ ऑक्टोबर १९२४ रोजी प्रसिद्ध केल्या. फर्ग्युसन कॉलेज सोडल्यावर अमळनेरहून परत आल्यावर माधवराव घाट्यांच्याकडेच राहात होते. आणि पुण्याची जनता माधवरावांकडे बहिष्कृतासारखी पाहात असतां धैर्यानें विठ्ठलराव व वत्सलाबाई दर संध्याकाळीं माधवरावांबरोबर फिरावयास जात. पुण्यास १९२५-२६ मध्ये घाट्यांचें घर हें माधवरावांचें विश्रांतिस्थान व रविकिरण मंडळाचे केंद्र असे. आमचें लग्न झाल्यावर आम्ही घाट्यांकडे नगरास व पुढे मुंबईस जात असूं. माधवरावांनीं आपली 'गज्जलांजली' घाट्यांना अर्पण केली. राजकारणांत व वाङ्मय क्षेत्रांत या दोघां मित्रांचीं मते जुळतीं असत. घाट्यांच्या कवितांचें संपादन करण्याची माधवरावांची फार इच्छा होती. पण त्यांच्या अकारळी मृत्यूमुळे ती तशीच राहिली ! माधवरावांच्या मृत्यूनंतर मी तार करून विठ्ठलरावांना बोलाविलें. ते ताबडतोब आलें. मला पहातांक्षणींच त्यांना रडूं कोसळलें.

माधवरावांच्या मृत्यूनंतर वहिवाटीप्रमाणें स्मारक-समिती निवडली गेली. पण विठ्ठलराव त्या समितीवर येईपर्यंत कांहींच काम झालें नाहीं. विठ्ठलरावांनीं व रावसाहेब र. लु. जोशी यांनीं दोन वर्षांत परिश्रम करून वीस हजारांच्यावर वर्गणी जमविली. मुख्यतः त्या दोघांच्या धडाडीमुळे 'डॉ. माधवराव पटवर्धन साहित्यमंदिर' माधवरावांचें स्मारक झालें.

. तसेच ते विठ्ठलरावांच्या निर्व्याज मित्रप्रेमाचेहि स्मारक आहे. दरसाल माधवरावांचा स्मृति-दिन साजरा करून त्यांची स्मृति जागृत ठेवण्यांत विठ्ठलरावांचेच मुख्य अंग असते.

विठ्ठलराव व वत्सलाबाई यांचे घर मला व माझ्या मुलांना अजूनही पूर्वीप्रमाणेच विश्रांतिस्थान आहे. व माधवराव विठ्ठलरावांची परंपरा आमच्या दोन्ही कुटुंबांनी व नव्या पिढीने चालू ठेविली आहे.

माधवराव-विठ्ठलराव दोघेही विनोदी, ते एकत्र आले म्हणजे विनादाल भरती येई.

एका उन्हाळ्यांत आम्ही नगरला गेलो होतो. तेथे असतांना एक गमतीदार प्रसंग पडला. तो मला अजून आठवतो.

एक दिवस रात्री आम्ही सर्व बैठकीत बसलो होतो. बोलतां बोलतां माधवरावांना झोंप आली म्हणून ते तेथेच आडवे झाले व घोरुं लागले. विठ्ठलराव मला म्हणाले, “वहिनी, आतां मी तुम्हाला गंमत दाखवतो. माधवरावांना आतां खरी झोंप लागली आहे. परंतु ह्यांना जागं आल्यावर जर सांगितलं ना, कीं माधवराव, तुम्हाला गाढ झोंप लागली होती, तर ते निश्चून म्हणतील कीं, “कधीं ? मी जागाच होतो. तुम्ही काय बोलत होतां तें मी चांगलें ऐकत होतो.” परंतु काय काय बोललो हे. मात्र त्यांना सांगतां येणार नाही. इतक्यांत माधवराव कुशीला वळले व पुन्हा घोरुं लागले. जरा वेळानें त्यांना काय वाटलें कोणाला ठाऊक ते उठून बसले. इतक्यांत विठ्ठलराव त्यांना म्हणाले “काय माधवराव, तुम्हाला गाढ झोंप लागली होती ?” माधवराव म्हणाले, “छे, मी-चांगला जागा होतो.” आम्ही सर्वच हंसलो.

त्याच्या दुसरे दिवशीं संध्याकाळीं आम्ही सर्व फिरायला निघालो. विठ्ठलराव त्या दिवशीं नवीन धोतर नेसले होते. माधवराव व विठ्ठलराव पुढें व मी व वहिनी मागे असे आम्ही चाललो होतो. इतक्यांत माझे लक्ष सहज विठ्ठलरावांच्याकडे गेलें.—चालतांना त्यांच्या धोतराचा कडकड आवाज होत होता.—मला हसूं आवरेना; माझी त्यांच्याशीं नुकतीच ओळख झाली होती त्यामुळे मोकळेपणानें मला हंसतां येईना व कारणही सांगतां येईना. परंतु शेवटीं माझ्या मनावर माझा ताबा राहिला नाही. मी मोठ्यानें हंसलें. सर्वच माझ्या-

कडे पाहूं लागले. शेवटीं मी वहिनींना सांगितलें कीं, “अहो, तें पाहा विठ्ठलरावांच्या धोतरावर कसलें चित्र!! तें पाहून वहिनीही हसूं लागल्या. माधवराव रस्त्यांतच विठ्ठलरावांच्या मार्गे येऊन उभे राहिले व तेही हसूं लागले. शेवटीं विठ्ठलरावांनीं मागे वळून पाहिलें तो त्यांच्या पोटरीवर बाईचें एक मोठें रंगीत चित्र! माधवरावांनीं एकदां विठ्ठलरावांच्याकडे पाहिलें व म्हटलें, “रविकिरण मंडळाच्या नांवलैकिकाला साजेसेंच झालें हें!”

रा. श्रीधर रामजी म्हणजे बापूराव शिंदे

सन १९२८ च्या जानेवारी महिन्याच्या २१ तारखेस सुधारकाची पहिली आवृत्ति प्रसिद्ध झाली. तें पुस्तक त्यांनीं त्यांचे स्नेही रा. श्री. रा. शिंदे म्हणजे बापूराव शिंद्यांना अर्पण केले आहे. त्या अर्पणपत्रिकेंतील उतारा मी जसाच्या तसा खाली देतें. त्यावरून माधवरावांना बापूरावांच्या चढल किती प्रेम व आदर होता हें दिसून येईल.

“तेव्हां अशा अनेक सुखस्मृति आहेत की, एकान्तांतच त्यांचें चिंतन करण्यांत मौज वाटते. जाहीर करायची झाल्यास एकच गोष्ट करितां येईल. कवीशीं परिचय झाल्यानें वेळीं अवेळीं त्यांच्या गरमागरम कविता वाचून त्यांच्यावर न्याय्य पण प्रोत्साहक अभिप्राय देण्याची नाजूक कामगिरी आपण किती चतुराईनें पार पाडीत होतां, याची आठवण होऊन मनाला अजून कौतुक वाटतें. परन्तु तो काळ बदलूनही बारा वर्षे झालीं. प्रस्तुत काव्यच पाहा. आपण आतां मुद्रित-स्वरूपांतच प्रथम (व लहरीप्रमाणें) वाचाल. आपली स्नेहाळ कृपा अधिकृत राहिली असली तरी माझ्या प्रकृतींत अन्तर पडले आहे. हट्ट चालवून घेण्यांतच स्नेहाची प्रतीति पाहणारी मधुवयाची नव्हाळी आतां राहिलेली नाही. हट्ट करायचा तर बापूराव, हें काव्य आपणांस सादर समर्पण करून माझाच मी सन्मान करून घेणें मला रुचेल. बाकी यांत औचित्यही आहे. सुधारक काव्यच एखाद्या केवळ आश्रयदाता म्हणून सर्वगुणसंपन्न अशा धनिकाला किंवा राजमान्य तच्चेदार व्याख्यानबाज सुधारकब्रुवाला अर्पण करण्यापेक्षां एखाद्या अज्ञात पण तत्त्वनिष्ठ व हृदयानें उदार, सहिष्णु, प्रेमळ व गैरसमज करून घेणार नाही अशा सुधारकास अर्पण केले तर—

बापूराव-माधवरावांची ओळख १९१२ साली सौ. शांताबाई कशाळकरांनी करून दिली. तेव्हां माधवराव देवाच्या चाळीत राहात होते. वास्तविक बापूरावांच्या व त्यांच्या वयांत बरेच अंतर. रा. शिंदे माधवरावांच्याहून वडील. परंतु त्यांच्या स्नेहांत वय आडवें आलें नाहीं. त्यांच्या घरची सर्व मंडळी माधवरावांना आपल्यांतलेच समजत.

माधवरावांची व बापूरावांची ओळख झाली तेव्हां बापूराव नुकतेच बी. ए., एलएल. बी. होऊन बडोदे संस्थानांत नोकरीसाठीं प्लवटपट करीत होते. पुढे त्यांची बडोद्याला डिस्ट्रिक्ट जज म्हणून नेमणूक झाली. आतां त्यांनीं पेन्शन घेतलें आहे व ते बडोदे मुक्कामी राहातात.

शिंध्यांच्या आईचें रामभाऊंच्या आईप्रमाणेंच माधवरावांवर प्रेम होतें. माधवराव त्यांच्या घरी चहा घेत. वेळप्रसंगी जेवीतही, आईना मोठे नवल वाटे. माधवराव ब्राह्मण. त्यांना आपण कसा चहा द्यावा, कसे जेवायला धालावें, असा संकोच आईना वाटे. किंबहुना त्यांचें हे करणें आईना आवडतही नसे. परंतु पुढें सरावानें त्यांना त्याचें कांहीं वाटेनासें झालें. त्या माधवरावांवर आपल्या मुलाप्रमाणें प्रेम करूं लागल्या. बडोद्यास माधवराव गेले. कीं आईशीं तासभर बोलल्याशिवाय दुसऱ्या व्यवसायाला लागत नसत.

बापूरावांच्या मुलांना माधवरावांचा फार लळा होता. माधवरावांची 'चिमुकली शांता' ही कविता बापूरावांची वडील मुलगी 'शांताबाई'वर केलेली आहे. बापूराव बहुश्रुत व कवीही आहेत. १९४० जूनच्या 'सह्याद्री' मासिकांतील 'टू. एम. टी. पी.' ही कविता दुसऱ्या कुर्णी लिहिली नसून ती बापूरावांचीच आहे. माधवरावांची प्रत्येक कविता वाचून त्यावर ते फार मार्मिक टीका करीत. ज्या वेळीं माधवरावांशीं बापूरावांची ओळख झाली त्या सुमारास लगेच बडोद्याला ते मोठे सरकारी अधिकारी झाले. परंतु माधवराव-बापूराव आपापसांत त्या वेळीं व त्यानंतरही बरोबरीच्या नात्याने वागत. माधवरावांना शिंदे यांच्याविषयी फार आदर होता. सौ. कमलाबाई शिंदे म्हणजे शिंध्यांच्या पत्नी माधवराव बडोद्याला येणार असे कळलें कीं त्यांची व्यवस्था करण्यांत गढलेल्या असत. आमच्या लग्नापूर्वीं माधवरावांची दिवाळीची व उन्हाळ्याची सुटी घाटे, मराठे, शिंदे यांच्यांत वांटलेली असे. त्यांचीं घरे म्हणजे माधवरांचें स्वतःचें घर हांतें.

राजाभाऊ कर्वे—(नीलकंठ श्रीधर कर्वे)

व

शाहूराव कानिटकर

राजाभाऊ कर्वे हे माधवरावांचे बालमित्रच होत. माधवराव चडोद्याला कॉलेजांत असतांना राजाभाऊ व माधवराव देवांच्या चाळीत एका खोलीत राहात असत. राजाभाऊ मॅट्रिक झाले व ते धंद्याला लागले. परन्तु माधवराव या बालमित्राला केव्हांही विसरले नाहीत. राजाभाऊ व सौ. कमळाबाई वहिनी यांचे घर म्हणजे आमची पुण्यांतील विसाव्याची जागा.

माधवराव १९१८ साली फर्ग्यूसन कॉलेजांत आले व ते तेथे प्रोफेसर झाले. तेव्हां त्यांनीं नातूंच्या चाळीत बिऱ्हाड केले. त्याच सुमारास धंद्याच्या निमित्ताने राजाभाऊही पुण्याला येऊन राहिले. ते माधवरावांच्याकडे झोपा-यला जाऊं लागले. पुढे १९१८ च्या सुमारास राजाभाऊंचे लग्न झाले व हा परिचय दृढ होत गेला. राजाभाऊंच्या पत्नी कमळाबाई यांनीं आपल्या थोरल्या दिराप्रमाणे माधवरावांना मान दिला. जुनी ओळख नव्याने पुन्हा कमळाबाईंच्या आगमनाने दाट झाली. आमच्या लग्नाने ती अधिक वाढली. माधवरावांच्यानंतर कमळाबाई—राजाभाऊंचे घर म्हणजे माझी विसाव्याची जागा बनली.

राजाभाऊंच्या भगिनी ताई यांना माधवराव आपली धाकटी बहीण समजत. ते चडोद्याला होते तोंवर व पुढे भडोचला मधून मधून जात तेव्हांही माधवराव भाऊ म्हणून दिवाळीत भाऊविजेच्या दिवशी ताईंना भाऊबीज घालीत. हे नाते पुढे ती मंडळी पुण्याला आल्यानंतरही कायमच होते.

शाहूराव कानिटकर

चापूसाहेबांनीं आपल्या कन्येचे लग्न लहानपणींच केले होते. पुढे चापूसाहेब उदवाड्याला मामलेदार असतांना त्यांची व ताईचे पति शाहूराव कानिटकर हे सासुरवाडी आले असतां त्यांची ओळख झाली. ओळख जसजशी वाढत चालली तसतसे माधवराव त्यांच्याशीही चापूसाहेबांच्याप्रमाणे वागू लागले. शाहूरावांच्या घरीं पुण्याला जेव्हां जेव्हां माधवराव जात तेव्हां तेथे माधवराव आपल्या कविता शाहूरावांना वाचून दाखवीत व काव्यचर्चा करीत.

शाहूराव पुष्कळ श्रीमंत. परंतु मार्भिक, हुशार व प्रेमळ होते. त्यामुळे शाहूरावांशीं माधवरावांचा संबंध दृढ होत चालला.

१९१८ सालीं माधवराव पुण्याला आले. शाहूराव पुण्याचेच रहिवासी. त्यामुळे माधवरावांचें त्यांच्याकडे जाणयेणें पूर्वाप्रमाणेच राहिलें. १९२१ च्या सुमारास शाहूराव थंघ्यांत बुडाले, त्यांच्या घरादाराचे दिवाळें निघाले. त्यांतच माधवरावांचे ४००० रु. बुडाले, पैसे गेले तेव्हां माधवरावांना वाईट वाटणें व त्यांच्या मनाला धक्का बसणें साहजिक होते. परंतु शाहूरावांना गरिबी आली., माधवराव आपले कर्जांचें दुःख विसरून गेले. माधवराव व शाहूराव शेवटपर्यंत स्नेहीच राहिले. कर्जांनि त्यांच्या स्नेहांत अंतर पडले नाहीं.

शेवटच्या दुखण्यांत शाहूराव सकाळसंध्याकाळ येन. माधवरावांचीं झोप शेवटीं पार उडाली होती; माधवरावांच्या रात्रीच्या रात्री जागून जात; शाहूराव त्यांच्या डोक्याला तेल चोळीत. त्यांच्या पायांवर सूज आली होती. पाय अवजड झाले होते, ते दाबले म्हणजे त्यांना बरे वाटे: शाहूरावांनीं तासचेतास पाय चोळीत व दाबीत बसावे.

शाहूराव गेले म्हणजे कित्येक वेळां माधवरावांच्या डोळ्यांत पाणी उभें राही. ते म्हणत, “शाहूरावांच्या प्रेमळपणापुढे माझे पैसे बुडाल्याच्या दुःखाचा मला विसर पडतो. त्यांच्या प्रेमळ अंतःकरणापुढें पैशाची मातब्बरी मला वाटत नाही.”

प्रा. शं. के. कानेटकर

प्रा. शं. के. कानेटकर—कवि गिरीश ह्यांची ओळख माधवरावांशीं १९१८ साली कवि अनंततनय यांच्या घरी झाली. रविकिरण मंडळामुळे पुढे त्या ओळखीचें दाट परिचयांत रूपांतर झालें. माधवराव जेव्हां फर्ग्यूसन कॉलेजमध्ये होत तेव्हां शंकरराव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. माधवराव जेव्हां फर्ग्यूसन कॉलेजमधून निघाले तेव्हां शंकररावांनी त्यांना बरीच मदत केली. ज्या पुण्यानें माधवरावांना वाळांत टाकले होते त्या पुण्यांत त्यांना अगदीं थोड्या घरांत प्रवेश मिळत होता. त्यांत शंकररावांचे घर प्रामुख्यानें येते. सौ. माई म्हणजे शंकररावांच्या पत्नी सौ. उमाबाई कानेटकर या दोघांही पतिपत्नींनीं माधवरावांच्या पडत्या काळांत त्यांना पुष्कळ मदत केली.

आमच्या लग्नाच्या वाटाघाटी ज्या वेळीं चालल्या होत्या त्या वेळचे शंकरराव अजून मला डोळ्यांपुढें दिसतात. तेव्हां शंकरराव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाचें काम करीत होते. एक दिवस भर दुपारीं दोन वाजतां शंकरराव अचानक बाबांच्याकडे आलेले मी पाहिले. ते कशाकरतां आले होते त्याची कल्पना मला तेव्हां नव्हती. नंतर मला समजलें कीं, ते लग्नासंबंधानेंच कांहीं तरी बोलणें करण्याकरतां बाबांच्याकडे आले होते. आमचें लग्न ठरविण्यांत शंकररावांचेंही अंग होतें. शंकरराव अत्यंत प्रेमळ व त्यांना माणसाचें अगत्य फार अशीच शंकररावांची ओळख माधवरावांना. मला करून दिली. पुढें लग्नानंतर मी कॉलेजांत होते तेव्हां माझें जाणें-येणें शंकररावांच्याकडेच जास्त असे.

माधवराव आजारी असतांनाची गोष्ट. आम्ही जेव्हां कोल्हापूरहून पुण्याला आलो तेव्हां वांटेंत सातारला माधवरावांचे स्नेही म्हणजे वेस्टन इंडियाचे इन्स्पेक्टर रा. काशीकर यांच्याकडे उतरलों होतो. माधवराव माडीवरील दिवाणखान्याच्या दारांत दाराला टेंकून उभे होते. शंकररावांच्यासंबंधींच आमचें बोलणें चाललें होतें. माधवरावांच्या डोळ्यांत पाणी उभें राहिलें व ते आवेशानें म्हणाले, “काशीकर, त्यांच्यांत जरी कांहीं थोडे दोष असले आणि दोषांशिवाय मनुष्य विरळा. म्हणून त्यांच्यांतील प्रेमळपणा मी विसरणें शक्य नाहीं. त्यांच्या स्नेहमय अंतःकरणाची जाणीव मला पूर्ण आहे.”

प्रा. श्री. बा. रानडे

माधवराव ज्या वेळीं फर्ग्यूसन कॉलेजांत होते तेव्हांच प्रा. रानडेयांची म्हणजे नानांची माधवरावांशी ओळख झाली. ती कशी झाली ह्याबद्दल त्यांनीं १९३९च्या डिसेंबरमध्ये जो ‘पूर्णमे’ चा अंक प्रसिद्ध झाला होता त्या अंकांत ‘पिवळी जुनी कविता वही’ अशा मथळ्याखाली. जो लेख लिहिला आहे त्यांत त्याचा उल्लेख आहे. त्याच अंकांतून उद्धृत केलेली माहिती मी येथें देतें:—

‘सन १९१८-१९१९ सालीं सदाशिव पेंढेंतील परांजपे बोर्डिंग हाऊसमध्ये माधवराव राहात. ते फर्ग्यूसन कॉलेजांतील बडे विद्वान् प्रोफेसर म्हणून मी त्यांच्याशीं बोलण्यास धजलों नाहीं, आणखी एक वर्षे निघून गेलें. नाट्यछटाका

दिवाकरांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. कवि अनंततनय यांच्या घरा रविवारी सकाळी पुण्यातील कवि भेट देऊन जात. तेथे त्यांची एकदोनदां गांठ पडली. महाराष्ट्र, शारदा मंदिराच्या बैठकीस हजर राहून रा. द. ल. गोखले यांच्या बरोबर माधवराव निमूटपणे बसून राहात. तरीही विशेष परिचयाचा प्रसंग आला नाही. व माधवराव कविता लिहीत असतील त्याची पुसट कल्पनाही माझ्या मनाला नव्हती. एक दिवस माधवरावांनी आपल्या राहात्या खोलीत मला चहाला बोलाविले. त्या फर्ग्युसन कॉलेजजवळच्या राहतेकरांच्या बैठ्या चाळीतल्या खोलीत मी सकाळी सातच्या सुमारास थंडीत कुडकुडत गेलो. त्या खोलीत आवश्यक तेवढ्या वस्तु टापटिपीने मांडलेल्या दिसत होत्या. चहा झाल्यावर माधवरावांनी टेबलाच्या खणांतून हलकेंच ही 'कविता-वही' काढली व माझ्या हातांत साशंक मनाने दिली. ह्या चिमुकल्या वहीतील पंधरावीस कवितांत माधवरावांची तत्कालीन व भार्वा सर्व वैशिष्ट्ये बीजरूपाने होती. कवितांबद्दल मी आवेशाने अनुकूल अभिप्राय देऊन 'कांही प्रसिद्ध केल्या की नाही' असे विचारताच माधवरावांनी 'बडोदा मिसेलेनी' त्रैमासिकांतील कवितेचे एक (कटिंग) कात्रण दाखविले.

माधवराव त्या वेळी अत्यंत हलुवार झाले होते. "माझ्या त्या एकाच कवितेच्या प्रसिद्धीकरणाने मला अत्यंत मनस्ताप मात्र झाला; कविता प्रसिद्ध करायच्या नाहीत, कोणाला दाखवावयाच्या नाहीत, पण तुम्हांला आवडतात की नाही याची मला उत्कंठा होती." असे ते म्हणाले. मी ती वही त्यांच्याकडून मागून घरी नेली व आम्ही दोघांनी पुनः पुनः वाचून एक बेत कायम केला आणि त्याप्रमाणे पुढील रविवारच्या शारदा-मंदिराच्या बैठकीत माधवरावांना त्यांतील कांही कविता वाचण्यास आग्रह केला. मध्यभागी तक्र्याशी अनंततनय अध्यक्षस्थानी बसले होते व त्या माडीत चिंत्नयतीवर दोन्ही बाजूंना भिंतीशी रेलून पुढे कवितांच्या वक्षा ठेवून कवि बसले होते. नवीन कवीच्या ओळखी, आठवड्यांतील ताज्या गरम कवितांचे वाचन व ठराविक वादविवाद संपत आल्यावर मी माझ्याजवळ, बसलेल्या माधवरावांच्यापुढे वही टाकून कविता वाचण्याचा आग्रह केला. माधवरावांना तीनचार कविता वाचल्या ते गज्जल वृत्त, ते साधे शब्द, मध्येच बिचकवणारे पर्शियन शब्द, ती. जोरदार पण रांगडी भाषा, ती निर्भीड पण मन हलवणारी विचारसरणी, तरुण मनाच्या गूढ, पवित्र व मनांतल्या मनांतच राहणाऱ्या भावना, 'कौमार्य-

स्मित,' 'एक घाव,' 'चिमकुली शांता,' 'श्यामा रजनी,' 'प्रेमाची परीक्षा नको,' 'पिरोजा कोला' (कुमारी पिरोजा) अशा प्रकारच्या कविता ऐकत-मी इकडे तिकडे आशेने पाहात होतो.

गिरीश, यशवंत, मनोरमाचाई यांच्याशिवाय इतर कोणालाही त्या कवितांचे कौतुक वाटले नाही. माधवरावांनी वही मिटली. इतर कवितांचे वाचन सुरू झाले. माझी निराशा झाली.

पुण्यास फर्ग्युसन कॉलेजांत प्रोफेसर असतांना माधवरावांच्या विचारावर व राहाणीवर जर कुणाचा विशेष परिणाम घडला असेल तर तो नानांचा. वास्तविक माधवराव लहरी, एकांतप्रिय. त्यांच्या उलट नाना निदान त्या वेळी तरी उत्सवमूर्ति. नानांनी मनोरमाबाइंशीं प्रेमविवाह केला असल्याने ते त्या वेळी तरुणांचे हीरो होते. तसे माधवरावांचेही होते. तरुण-तरुणांनी एकत्र यावे, चहापान करावे, मोकळेपणाने संभाषण करावे, सहलीस जावे अशी नानांची नेहमी खटपट असे. त्यांच्या घरां दिवाणखान्यांत व स्वयंपाकघरांत हळुहळू जी मंडळी जमली त्यांत माधवराव प्रमुख होते. नानांनी नित्य नव्या कल्पना काढाव्या व चेत करावे व माधवराव वगेरे. मंडळींनी त्यांत हिरीरीने भाग घ्यावा, असे नेहमा चाले. रविकिरणमंडळाचे प्राथमिक स्वरूप जो "सन् टी क्लब" म्हणजे रविवारी दुपारीं मित्र-मंडळींनी एकत्र येऊन चहा घ्यावयाचा, कविता म्हणायच्या; चर्चा करायची ही कल्पनाही नानांचीच. डोंगरावर सकाळींच फिरायला जावयाचे, पावसाळ्यांत छत्या न घेतां बोरघाटांत सहली करावयाच्या, ही कल्पना व तपशील सुद्धा नानांच्याच डोक्यांतिल. नानांच्या या संप्रदायांत छळोरपणा किवा थिछोरपणा कधीच नव्हता; उलट एकंदर वातावरण इतके बौद्धिक व संयत असे की, उथळपणाने या मंडळांत शिरूं पाहाणारे कांहींजण फार दिवस टिकले नाहीत. या खुल्या रोमेटिक पण, बौद्धिक वातावरणांतच माधवरावांच्या सुधारकी मतांची व प्रेमकाव्याच्या बीजांची वाढ झाली. माधवरावांच्या आयुष्यांतिल ही चारपांच वर्षे निर्मळ आनंदाची, उभेदीची व महत्त्वाकांक्षेची होती. नाना रानड्यांना त्याबद्दल बरेच श्रेय दिले पाहिजे.

रा० द. ल. गोखले व नाना रानडे यांच्याबद्दल बोलतांना माधवराव नेहमी म्हणत, "मी त्यांच्याइतका हुशार नाही. आमच्या मंडळांत हुशार म्हणजे गोखले आणि नानाच आहेत."

नानांच्या दोन मुली सुधा व कुन्दा यांवर माधवरावांचे फार प्रेम ! 'नाना बाहुली माझी' हे चालगीत कुन्दाकरितांच माधवरावांनीं लिहिलें. नानांच्या प्रथम पत्नी सौ. मनोरमाबाई यांच्याबद्दल माधवरावांना एक प्रकारचा आदर वाटे. कै० मनोरमाबाई माहेरच्या देशस्थ, शिवाय बी. ए. झालेल्या. नानांनी देशस्थ मुलीशीं लग्न केले. त्या काळांत ही केवढी मोठी सुधारणा ! ह्या कारणानेही माधवरावांना नाना व जिजी-मनोरमाबाई यांबद्दल आदर वाटे. माझ्या लग्नाच्या आर्धा १९२५ साली त्या वारल्या. त्यामुळे त्यांचें वपण फक्त मी माधवरावांच्या तोंडून अनेक वेळां ऐकलें होतें.

१९२९ साली नानांचें लग्न कु. गीताबाई-पिंशुताई हेंलेंकर, बी.ए. यांच्याशी म्हणजे कै० काशीबाई हेंलेंकरांच्या कन्येगा झाले. आमची जुनी ओळख नव्यानें कायम झाली.

रा. गं. दे. खानोलकर

माधवरावांची व खानोलकरांची ओळख कशी झाली याबद्दल स्वतः खानोलकरांनीं मला लिहिलेल्या पत्रावरून समजून येईल.

'माधवरावांची-माझी भेट अमळनेरास १९२४ च्या जुलैमध्ये झाली. डे. ए. सोसायटीनें त्यांस सक्तीनें एक वर्षपर्यंत सेवानिवृत्त व्हावयास लावले होते. ज्या कारणांसाठीं ही निवृत्ति पत्करावी लागत होती. त्या कारणाची बरीवाईट चर्चा माधवराव अमळनेरास येऊन पोहोचण्याआधींच प्रताप हायस्कूलच्या शिक्षकमंडळांत व त्यांच्याच शेजारीं असलेले 'तत्त्वज्ञान मंदिरांतील विद्यार्थी व फेलोज्' यांमध्ये चालू होती, याचें बरेंचसें कारण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजामधील कांही विद्यार्थी 'मंदिरात' होते. आणि त्यांतून माधवरावांच्या विरोधी पक्षाच्या भोंवतीं घोंटाळणाऱ्यांपैकीं ते असल्यामुळे 'पटवर्धन पुराण' विशेष खमंग करून सांगण्यांत त्यांस विशेष धन्यता वाटे. या पुराणश्रवणाचा व त्याच सुमारास रविकिरण मंडळाच्या प्रसिद्ध झालेल्या 'किरण' पुस्तकावर टीकाकारांनीं - बा. अ. भिडे विशेषतः- जी झोड उठविली. त्यामुळे माझे 'माधवरावां'बद्दल अनिश्चय प्रातिकूल मत झालें होतें.

छांदिष्ट व स्वैरवृत्तीचा हा कवि आहे अशीच माझी समजूत झाली होती. जवळजवळ दोन महिनेपर्यंत ते ज्या रेल्वेलाईनवरून गांवाचाहेर फिरावयास जात, त्याच लाईनवरून त्याच वेळेस मी व माझे स्नेही कोल्हापूरचे भाऊराव आपटे फिरावयास जात असूं; पण एका शब्दानेहि त्यांच्याशीं आम्ही बोली भाषण केले नाही. उलट त्यांची व त्यांच्या कवितांची टवाळीच आम्ही करीत असूं. माधवराव या वेळेस अत्यंत एकाकी जीवन घालवीत असत. यंत्राप्रमाणें ते चालले होते. अमळनेरच्या मंडळींनीं त्यांना शिक्षक म्हणून पत्करले. ते र. परांजपे यांच्या उत्कृष्ट प्रशस्तिपत्रामुळे, मनांतून माधवरावाबद्दल त्यांना प्रारंभी फारसा आदर वाटत नसे. सगळीच मंडळी जवळ्यास तेव्हा त्यांच्याशीं संबंध ठेवीत. माधवरावांनाहि त्याबद्दल तितकेंसे कांहीं वाटत नसे. ते आपल्या लेखनांत गढून गेलेले असत. अध्यापनाचे काम आटोपले कीं सरळ आपल्या खोलींत येऊन कामास लागवे, कंटाळा आला कीं तालिमखान्यांत जाऊन मूडखांब करावा; तासभर फिरावयास जावें, फिरून आले कीं पुन्हा लेखनास सुरुवात. मनाला दुसऱ्या कोणत्याहि गोष्टींत वृथा गुंतूं द्यावयाचे नाही असाच जवळ-जवळ निश्चय केलेला. ‘फार्सी-मराठी कोश’ या वेळेस छापला जात होता. त्याचीं मुद्रितें तपासणें चालूं होतें आणि त्याबरोबरच जुनें ऐतिहासिक व काव्यवाङ्मय यांचेहि वाचन चालूं होतें. कोशांत अपुरेपणा राहूं नये यासाठीं धडपड चालली होती. मनाला कामांत इतकें जुंपल्यानंतर इतरत्र भटक्याला किंवा चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनांचा उगाच विचार करावयाला सवडच कुठून मिळणार ! त्यांच्या या वृत्तीनेच मला त्यांजकडे ओढले. आपण समजतां त्याहून निराळ्या जातीची ही व्यक्ति आहे, असे वाटूं लागले आणि मी होऊनच एके संध्याकाळीं ज्या रेल्वेलाईनवरून ते एकटेंच फिरावयाला जात त्याच रेल्वेलाईनवर माझी त्यांना ओळख करून दिली व मी त्यांची करून घेतली.

अमळनेरांतील त्यांच्या त्या एकाकी जीवनांत मीं प्रवेश केला. आणि मग स्नेहासाठीं, सहवासासाठीं, सहविचारासाठीं आसावलेले त्यांचे अंतःकरण जें फुललें त्यांचे वर्णन काय करावे ? अमळनेरास असेपर्यंत ते आणि मी एकत्र नाहीं असा एकहि दिवस गेला नाही. मीं त्यांना तेथील मंडळींत ओढलें. मंडळींत उठणें वसणें मुरू झाल्यावर बऱ्याच जणांच्या मनांतल्या आढी दूर झाल्या. ‘कोशाच्या’ कामाबरोबर थारेपालट व मनाला विरंगुळा म्हणून

‘अपुन्या’ स्थितीत बरीच वर्षे पडलेले ‘विरहतरंग’ त्यांनी लिहावयास घेतले. त्यांचे मन यांत इतकं रंगून गेले होते की, आपल्या बदललेल्या परिस्थितीचीही त्यांना आठवण राहात नसे. वास्तविक या वेळचा त्यांचा काळ मानसिक दृष्ट्या अत्यंत तापदायक व आर्थिक दृष्ट्या हलाखीचा होता. स्नेहाखातर एका व्यक्तीला कर्ज दिल्यामुळे चार हजारांचे कर्ज फेडण्याचे नशिबी आले होते. स्वतःचा खर्च चालवायचा. कर्जाचे हप्ते भरावयाचे. प्रोफेसरी मिळाली म्हणून मोठा विमा उतरला होता, त्याचे हप्ते भरायचे हे सारे शंभर रुपये मासिक वेतनांत करायचे. या सर्वांचे पार्या वैयक्तिक सुखे कित्येक वर्षेपर्यंत त्यांना दूर लोटावी लागली. पण त्याचा इतिहास वेगळाच आहे. अमळनेरला माझा जडलेला स्नेह आमरण राहिला. माझ्या वडील बंधूप्रमाणे मी त्यांना मानी. तेही मला धाकट्या बंधूप्रमाणे वागवीत. किंबहुना आपल्या बंधूकडे कधी मायेने पाहिले नसेल, पण त्यांना अखेरपर्यंत मजकडे पाहिले. एका कुटुंबातील मायेच्या माणसांप्रमाणे आम्ही वागलो. परस्परांच्या आयुष्यांतील कोणतीही बाब परस्परांना परस्परांच्यापासून लपविली नाही इतकी एकात्मता आम्हांत होती.’

खानोलकर आम्हाला घरच्यासारखे वाटत. आम्हा दोघांत कांहीं मतभेद झाला म्हणजे त्यांनी आमचा समेट पुष्कळ वेळां करावा. ते माधवरावांची समजूत घालीत. माझीही चूक असल्यास मला समजावून सांगत.

माझ्या लग्नाच्या आधी व नंतरही ते पुण्याला आमच्याकडे वारंवार येत. माधवरावांचे अव्यवस्थित पडलेले सामान नीटनेटकें लावून टेवण्याचे काम तात्या खानोलकर मनापासून करीत. त्यांच्या टेबलावरचा दिवा पुसणे, सायकल स्वच्छ करणे कित्येक वेळां खोलीत केर सांचला असला तर तो देखील काढून टेबल व फर्निचर पुसण्याचे कामही ते करीत—भक्तिभावाने व मोठ्या प्रेमाने करीत. माधवरावांचे कोणतेही काम करण्यांत तात्यांना कमीपणा वाटला नाही. असे तात्यांचे निःसीम प्रेम माधवरावांच्यावर होते.

प्रो. द. ल. गोखले

प्रो. द. ल. गोखले यांचा माधवरावांशी परिचय १९२१ चे सुमारास स्थापन झालेल्या शारदा मंदिरांत झाला. त्या वेळां गोखले हे फर्ग्युसन कॉलेजांत इंग्लिशचे लेक्चरर होते. व माधवराव फर्ग्युसनचे लाईफ-मेबर आणि

फारसीचि व इंग्रजीचे प्रोफेसर होते. ही ओळख वाढण्याला आणखी कारण म्हणजे रविकिरण मंडळ. त्यामुळे ह्या दोघांच्या भेटी गिरीश, यशवंत ह्यांच्या घरी वारंवार होऊं लागल्या. बुद्धिमत्ता व इंग्रजी वाङ्मयाचा खोल अभ्यास ह्याबाबर्तांत दोघांचे गोत्र एक त्यामुळे रविकिरण मंडळांतील इतर सभासदांपेक्षां त्या कॉलेजमधील समव्यवसायी मित्रांचें जास्त जमे. पुढें माधवराव न्यू इंग्लिश स्कूल बोर्डिंगचे सुपरिंटेंडेंट झाल्यावर गोखल्यांचा बराच काळ माधवरावांच्याकडेच जाई.

माधवरावांच्यावर फर्ग्युसन कॉलेजमध्ये काहूर उठेल, त्या वेळां माधवरावांनी कोणते धोरण स्वीकारावें याबद्दल त्यांच्या मित्रमंडळांतं दुमत झालें. गोखले त्या वेळां माधवरावांच्या विरुद्ध; चाजूचे म्हणजे माधवरावांनी लोकमताकरितां कित्येक गोष्टी स्वतःच्या मनोदेवतेविरुद्ध कराव्या अशा मताचे होते. परंतु ही सर्वांच्या मनाची कसोटी पाहाणारी बाब सोडल्यास गोखले यांस माधवरावांसंबंधी व माधवराव यांस गोखल्यांसंबंधी नितांत आदर आणि जिऱ्हाळा होता. माधवरावांना जीवनाचा कटु अनुभव आल्यानंतर पुढे गोखल्यांनाही मनुष्यस्वभावाचा कटु अनुभव आला. माधवरावांनी त्याबद्दल अत्यंत सहानुभूति दाखविली. सुधारक काव्यांतील कांहीं भागास गोखले यांचे कटु अनुभव आधारभूत झाले आहेत. आम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर माधवराव आवर्जून सांगलीस जाऊन गोखले व त्यांच्या पत्नी सौ. सुमतीबाई यांची भेट घेत होते. किंचहुना आम्हांला कोल्हापूरला कंटाळा आला कीं आम्ही सांगलीला गोखल्यांच्याकडे जात होतो. सुटीचे दिवस गण्या-विनोदांत घालविले कीं, माधवराव ताजेतवानें होऊन कोल्हापूरला येत. गोखल्यांनीं जीवनांतील कटु अनुभवानंतर काव्याकडे कायमची पाठ फिरविली; परंतु माधवराव-गोखल्यांची भेट झाली कीं दोघेही पहिल्या वृत्तीनेच वागत.

माधवराव आजारी झाल्यानंतर शिवटच्या दिवसांत गोखले दोनदां भेटायला आले. त्यांची शुश्रूपा करण्यांत त्यांनी मला मदत केली. मला धीर दिला. माधवरावांच्या निधनसमयां कित्येक वर्षे स्तब्ध असलेली गोखल्यांची लेखणी फिरून बोलली. त्यांचा लेख घाट्यांच्या खालोखाल हृदयस्पर्शी आणि मार्मिक झाला होता.

प्रा. श्री. के. क्षीरसागर

प्रा. क्षीरसागर हे माधवरावांचे वाङ्मयीन स्नेही होत. त्यांची व माधवरावांची प्रथम भेट त्या दोघांचे स्नेही प्रो. द. ल. गोखले यांच्यामुळे झाली. त्या वेळीं क्षीरसागर फर्ग्यूसन कॉलेजांत शिकत होते व माधवराव तेथेच प्रोफेसर होते. विद्यार्थी असतांना क्षीरसागरांना काव्याची फारशी गोडी नव्हती, किंबहुना काव्याचे ते द्वेषे होते असें म्हटलें तरी अतिशयोक्ति होणार नाही. क्षीरसागर फर्ग्यूसनमध्ये असतांनाच रविकिरण मंडळाचा “ग्रुप” शारदा मंदिरांतून डोकें वर काढीत होता. १९२४ च्या सुमारास रा. गोखले यांनी ‘किरण,’ ‘उपा’ ‘काव्यविचार’ ही रविकिरण मंडळाची पुस्तकें क्षीरसागरांना ‘सप्रेम भेट’ म्हणून दिलीं आणि त्या पुस्तकांमुळे आधुनिक मराठी काव्यासंबंधी क्षीरसागरांना आस्था वाटू लागली. परंतु त्यांतल्या त्यांत माधवरावांच्या काव्याचा परिणाम त्यांच्या मनावर फार झाला. त्यांना त्या काव्यांतून कांहीं अपूर्व ओढ वाटू लागली. विशेषतः त्यांची ‘मिहळीण न तूं सुंदरी’ ‘आगोट लागून ही तर जाहली धरणी’ वगैरे कवितांनीं तर ते अक्षरशः वेडे झाले होते. त्यांना आजपर्यंत माधवरावांची जी माहिती झाली नव्हती ती ह्या त्यांच्या काव्यरूप आत्म्याच्या दर्शनानें झाली आणि माधवरावांची ओळख परत नव्यानें करून घ्यावी असें त्यांना फार फार वाटू लागलें. त्याच सुमारास माधवरावांना फर्ग्यूसन कॉलेज सोडावें लागलें होतें. त्यामुळे ओळख करून घेण्याची जिज्ञासा जरी तृप्त झाली नाही तरी माधवरावांच्या काव्याचें वाचन व आपल्या मित्रमंडळांत प्रसार रा. क्षीरसागर यांनीं चालूच ठेवला.

माधवराव अमळनेरला गेल्यावर मधूनमधून पुण्यास येत. अशाच एका खेपेस माधवराव आले होते. त्यांनीं आपल्याबरोबर ‘विरहतरंग’ व ‘सुधारक’ काव्याचीं हस्तलिखितें आणलीं होती. गिरीशांच्या घरीं त्यांचें वाचन झालें. त्या वेळीं क्षीरसागर त्या बैठकीला दजर होते. त्यामुळे माधवरावांची व त्यांची जास्त ओळख झाली. माधवरावांना क्षीरसागर हुशार दिसले. त्यांच्याविषयीं त्यांचा ग्रह अनुकूल झाला व त्यांचा क्षीरसागरांशीं वागण्यांत एक प्रकारचा जिव्हाळा उत्पन्न झाला. पुढें १९२७ च्या सप्टेंबरमध्ये ‘प्रभा’ पुस्तकाचा प्रकाशनसमारंभ मोठ्या थाटानें झाला. त्यांत माधवरावांनीं ह्या आपल्या नवीन

काव्यभक्तांनी ओळख आपल्या अनेक मित्रमंडळींना करून दिली. ओळख करून देतांना, हे “ एक छुपे स्तुतम् ” (अप्रसिद्ध महारथी) आहेत असा केला. विचारे क्षीरसागर एवढ्या मोठ्या कवीने आपला असा उल्लेख केलेला पाहून लज्जित झाले व दतरही चकित झाले.

हळूहळू त्या ओळखीचें रूपांतर दाट परिचयांत झालें. १९२९ च्या २९ मेला उमरखव्याम प्रसिद्ध झालें. उमरखव्यामची रचना १९२१ पासून चालू होती, परंतु उमरखव्याम माधवरावांनीं पूर्ण केलें ते क्षीरसागरांच्या, प्रोत्साहनाने. त्यामुळे व क्षीरसागर हे एक बुद्धिमान् लेखक व टीकाकार म्हणून माधवरावांना त्यांच्याबद्दल अत्यंत आदर वाटत होता म्हणून उमरखव्याम त्यांनी क्षीरसागर यांस अर्पण केलें. अर्पणपत्रिकेंत क्षीरसागरांचें प्रत्यक्ष नांव नाही, पण एक टूम म्हणून अर्पणपत्रिकेच्या डोक्यावर त्यांनी एक मोठें प्रश्नचिन्ह करून ? ‘ स ’ अशा अक्षरांत त्यांनी ते त्यांना अर्पण केलें.

माधवरावांशीं क्षीरसागरांची ओळख झाल्यानंतर त्यांची कांही कारणांन एका संस्थेतील नौकरी सुटली. माधवरावांनीं लगेच खटपट करून त्यांना भावे स्कूलमध्ये नौकरी देवावली. रा. क्षीरसागर त्याबद्दल माधवरावांचे कायमचे ऋणी झाले. कोणत्याही प्रकारचा नवीन लेख तयार होवो तो क्षीरसागरांना वाचून दाखविल्याशिवाय माधवरावांना कधीं चैन पडलें नाही. क्षीरसागर जेव्हां आपली पसंती दर्शवितील तेव्हांच माधवरावांना समाधान वाटे. ह्यावरून मी त्यांची नेहमीं थट्टा करीत असें. क्षीरसागरांच्या विद्वत्तेबद्दल मलाही आदर आहे. परंतु एखाद्या माणसाचा पक्ष उचलून धरल्यानंतर किंवा एखाद्याबद्दल जिव्हाळा, आदर उत्पन्न झाल्यानंतर माधवराव त्याचें वाजवीपेक्षां जास्त कौतुक करीत त्यामुळे आम्ही सर्व “ Ksirsagar is his weakness ” असे थट्टेनें म्हणत असूं.

क्षीरसागर व माधवराव ह्यांच्यातील मापाशुद्धीवरील वाद तर प्रसिद्धच आहे. ह्या दोघां मित्रांनीं मापाशुद्धीच्या मोहिमेत एकमेकांवर झोड उठवली होती, परंतु ते त्यानंतर प्रत्यक्ष एकमेकांना भेटले तेव्हां त्यांनीं एकमेकांनीं एकमेकांना प्रेमानें. हस्तांदोलन केलें. १९३९च्या मे महिन्यांत क्षीरसागरच स्पूनें फार आजारी होते. त्यांचें दुखणें बरेंच विकोपाला गेलें होतें. माधवरावांना त्यांची काळजी वाटूं लागली. त्यांनीं त्यांना आपल्या घरीं ठेवून

घुनलें. त्यांची मोठ्या प्रेमानें शुभ्रपा केली. क्षीरसागर बरे होण्याच्या सुमाराला माधवराव वारले. क्षीरसागरांना फार वाईट वाटलें. त्यांच्या वाङ्मयीन भक्तांत क्षीरसागरांच्याप्रमाणें रा. गोपीनाथ तळवलकर, प्रा. गं. भा. निरंतर, प्रा. वि. वा. आंबेकर रा. भैर्यासाहेब उमराणी ह्यांचीही गणना होते. ह्या सर्व भक्तगणांबद्दल माधवरावांना एक प्रकारचा अभिमान व प्रेम वाटे. त्या सर्वांचा मोठ्या आपुलकीनें ते माझ्याजवळ उल्लेख करीत.

क्षीरसागरांचे माधवरावांशीं दाट संबंध कसे आले ह्याबद्दल क्षीरसागरांना मला जी पल्लूपानें माहिती लिहून कळविली त्यांतील कांहीं त्यांच्या शब्दांतच गुंटे देत आहे.

‘या सुमारास पुण्याच्या भावे स्कूलमध्ये माधवराव काम करूं लागले होते. माझ्या त्यांच्या गांठी त्यांच्या डेकन जिमखान्यावरील खोलीत, माझ्या खोलीत अगर गिरीशांचे घरा पडत. माधवरावांचे इतका बुद्धिमान् व उत्कट मनुष्य तत्पूर्वी तरी माझ्या सहवासांत आलेला नव्हता. त्याप्रमाणें एक एक रासिक व प्रायः मूक श्रोता। या दृष्टीनें माधवराव यांस माझ्या सहवासाचे महत्त्व वाटत असावें. नौकरी, साहित्यप्रेम आणि पुण्यपत्तननिवास यांना मी नुकतीच सुरुवात करीत होतो तर माधवरावांच्या जीवनांत या तिहींची टळटळीत (आणि रखरखीतही) माध्यान्ह आलेली होती ! माधवरावांचे कटु आणि निराश असे अनुभव ऐकून मला थोडें नवल वाट. पण पुण्यांतील एक एक संस्था आणि व्यक्ति यांचें अंतरंग पाहिल्यावर माधवराव हळवे व भाबडे तर खरेच पण अतिशयोक्ति किंवा असत्यवर्णन तरी खास करीत नाहींत हें मला चांगलेंच पटलें.

सुधारक काव्याचा एक एक फर्मा छापून होत असतां तो त्यांनीं शनवारां-तील एका भिकार खाणावळींत जैवतांना मला उत्साहानें वाचून दाखविल्याचें अद्याप मला आठवतें. त्या वेळच्या वाङ्मयचर्चा, त्या वेळच्या समाजटीका आणि त्या वेळचे माधवरावांचे हालचें जीवन यांतच माझ्या व माधवरावांच्या भावी स्नेहाचें बीज दृढपणे रुजलें. याच सुमारास मलाही पुण्याच्या वाता-वरणांत कांहीं कटु अनुभव आले व माधवराव यांच्या करारी पण उदार अशा मनाची महती कळली. कोल्हापूरला माधवराव गेल्यानंतर मधून मधून जेव्हां पुण्यास येत तेव्हां दिवसांतील त्यांचा बराचसा काळ माझ्याकडे जाई. माझ्याकडे-माझे मित्र व त्यांचे शिष्य श्री. गोपीनाथ तळवलकर व

भैर्यासाहेच उमराणी (सांप्रत सरदार रास्ते यांचे कारभारी) यांच्या भेटी होत. आणखीही माझ्या परिवारांतील कित्येक तरुण स्त्री-पुरुषांना माझ्याकडे येण्यांत माधवरावांच्या सहवासाचेंही आमिष असे. स्वरे सांगावयाचें तर माझ्या सहवासांत माधवरावांना पाहाणे आणि माधवरावांशीं बोलतांना आम्हा मंडळींना पाहणे ही एक आगळी मौज असे. मुद्दाम भरणाच्या साहित्यमंडळांत ती मौज कधींच येणें शक्य नाहीं. आम्हा मंडळींना माधवरावांबद्दल नितान्त आदर असे. माझ्याकडे येणारे स्त्री-पुरुष तर त्यांच्या शिष्यांत वा परात्पर शिष्यांत मोडत, आणि तरी त्यांच्या सरळ स्वभावाची आत्यंतिक तार्किकतेची आणि सुधारकी बाण्याची मी कित्येकदां थट्टा करीत असे व माधवरावही तीं सर्व मोठ्या प्रेमानें व मजेनें सहन करीत. इतर मंडळींना हा अधिकार (privilage) प्रत्यक्ष शिष्यसंबंधामुळे उपभोगतां येत नसे व म्हणूनच त्यांस ज्येष्ठ व कनिष्ठ यांतील मी एक दुवा वाटे.

यापुढें त्यांचें प्रत्येक लिखाण लिहिलें जातांच मला वाचावयास भिळे. त्यांच्या तोंडून त्यांचें लिखाण ऐकण्यांत अपूर्वता असे. ती इतकी कीं, मी त्यांच्या भाषाशुद्धीच्या मोहिमेवर केलेल्या हल्ल्याला त्यांनी दिलेलें जलाल उत्तर देखील त्यांच्या तोंडून ऐकतांना मला अत्यंत आनंद वाटला. काव्य-विचारांत त्यांनी फारशी वृत्ताची उदाहरणें म्हणून रचून जे चार चार ओळीचे तुकडे १९२३ मध्येच प्रसिद्ध केले होते त्यांचा पूर्ण गजल करण्याचा लकडा मीं कित्येक दिवस त्यांच्या भागे लावला होता. यांतूनच त्यांच्या गजलांजलीचा जन्म झाला. कारण या गजलांना ऊर्दू चाली लावून म्हणण्याचा मला नाद होता. त्यांतील बहुतेकांना मी चाली लाविल्या होत्या. अशा कवितांतून निघालेल्या 'गजलांजलि', विविध भाव-गीतांचा संग्रह करून तयार झालेले 'स्वप्नरंजन मी त्यांच्या मागे लागून पूर्ण करावयास लावलेले उमरखय्यामकृत रुचायत वगैरे पुस्तके व त्यांच्या जन्म-काळीं झालेल्या रम्य चर्ची आजही डोळ्यांसमोर उभ्या राहतात,

अलीकडे अलीकडे महाराष्ट्रांत अनेक ठिकाणीं माधवरावांच्या ओळखी झाल्या होत्या. ती सर्वच मंडळी माधवरावांशीं व माझ्याशीं मोठ्या प्रेमळपणानें वागत. मी फक्त ज्यांचा त्यांच्याशीं फार जुना घरोबा होता व ज्यांच्या सहवासाचा त्यांच्या जीवनावर परिणाम झाला त्यांचाच वर उल्लेख केला आहे. ह्या सर्व प्रेमळ मित्रांच्या सहवासांत माधवरावांच्यावर अनेक प्रकारचीं संकटें आलीं तरी

माधवराव ती क्षणभर विसरून जात. परंतु स्नेही म्हणवणाऱ्या कांहीं व्यक्तींनी त्यांच्या भाबडेपणाचाही फायदा घेतला. वरवर गोड बोलायचें व त्यांच्याकडून एखादी गोष्ट काढून घ्यायची आणि त्याचा विपर्यास करायचा असे प्रसंग माधवरावांच्या आयुष्यांत कांहीं थोडे आले नाहींत. अशा मित्रांच्याबद्दल बोलतांना ते म्हणत कीं, “जे उघडपणें माझे शत्रु झाले व शेवटपर्यंत राहिले त्यांच्याबद्दल मला जास्त आदर वाटतो. परंतु ज्यांनीं वर गोड बोलून आंठून माझा गळा कापला त्यांचे अपराध मी कधींच विसरणे शक्य नाहीं.” •

ह्या चाबर्तीत त्यांचें—माझे एकदां बोलणें झालें होतें. त्यावर त्यांनीं एका पत्रांत मला पुढील मजकूर लिहिला होता :

“आगगाडीत तुझें—माझें जें बोलणें झालें त्याचा माझ्या मनावर फारच खोल परिणाम झाला. येथें आल्यावर मी त्यासंबंधीं बोलणें काढलेंच; माझ्यानें राहावेना. ×× माझें फार मोकळेपणाचें बोलणें झालें. नातलगसांसंबंधी मला कधींच हुरळणूक झाली नाहीं आणि स्नेह्यांसंबंधीही.....

त्यावर त्यांना एक चुटका लिहिला आहे तो असा—

तुजवरी कितीही करां कुणी अन्याय,
तन्निंदा मित्राजवळहि समुचित काय ?
हितसम्बन्धें ते कधीं व्हायचे स्नेही,
अन् हें भाषण मग करील मात्र अपाय,

आणि अशाच एका चमत्कारिक अनुभवानंतर ते मला लिहितात :

“मी चमत्कारिक आहे, दैवानें मला आपलें खळणें करून माझी दुर्दशा करून टाकली आहे. माझी जीवितयात्रा म्हणजे एक कर्धाही न थांबणारी अशी धडपड आहे. तूं तरी खऱ्या मित्राप्रमाणें माझी स्थिति समजावून घे, आणि मला सहाय हो. आत्मसुधारणा करण्याची माझी इच्छा व माझा प्रयत्न ही नष्ट झालेली नाहींत. व्यावहारिक शहाणपण मला नाहीं आणि म्हणूनच लीला, माझे भयंकर नुकसान झालें आहे. ते अजून मला शिकायचेंच आहे; व तें मी अनेक अनुभवांच्या द्वारे शिकत आहे. ते प्रत्ययास आल्यावांचून राहाणार नाहीं.

लहानपणापासून जा सुनीति तत्त्वे मनांत रुजवलीं गेलीं त्यांचें कटुफळ मी व्यवहारांत चाखीत आहे.”

अलीकडे अनेक कटु अनुभवांमुळे माधवराव थोडेसे एकलकोंडे बनत चालले होते. आपल्या भावडेपणाचा परिणाम भलताच होतो हे आतां त्यांच्या लक्षांत आलें होते. त्यामुळें प्रत्येक मनुष्याशीं बोलतांना व वागतांना पूर्वांचा मोकळेपणा त्यांच्यांत राहिला नव्हता.

आमर्चे लग्न झाल्यावर कोणा एका व्यक्तीला मी माधवरावांची चायको, तेव्हां मी दिसायला कशी असेन हें पाहाण्याची इच्छा झाली. तेव्हां त्या व्यक्तीनें मला मुद्दाम बोलवणें पाठवले. मीही गेलें. मलाही आपल्याला हें बोलवणें कां आलें: आहे याची पूर्ण जाणीव होती. ह्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या एका पत्रांत केला होता. माधवरावांचें त्याला खालीलप्रमाणे उत्तर आलें—

“असे प्रसंग तुला अनेक येतील. त्यांचा हेतु दुष्ट नसेल. परंतु \times मूर्ख कुतूहलाचा परिणाम दोन जीवितांचा नाश करण्यांत झाला! असें कांहीं क्षण येतात कीं तेव्हां ईश्वर प्रेमस्वरूप आहे. याचा विसर पडून त्याच्या हातून शत्रूंचा विशेषतः ज्यांनीं स्वार्थ साधण्याकरतां दोन निरपराध प्राण्यांचा बळी घेतला— त्यांचाच सर्वनाश होऊन तो पाहायला ते जिवन्त असावेत अशी क्रूर इच्छा अन्तःकरणांत बळावते. आणि ईश्वराच्या घरीं न्यायच नाही असें पाखण्ड मनांत उद्भवतें. या दुःखमय जगांत किती तरी दुःख आपण सङ्कुचित स्वार्थीनें व गैरसमजानें वाढवितों—स्वर्गच साङ्गतों मलां मूर्खपणाची जितकी भीति वाटते तितकी लबाडीची वाटत नाही. कांहीं स्वार्थसाधू मित्रांनीं माझे अत्यंत नुकसान केले.”

आणि म्हणून अलीकडे माझा स्वभाव असा झाला आहे कीं, केव्हां केव्हां परिस्थिति वा मनःस्थिति अशी नाजूक असते कीं, सुईची बोचमुद्रां असह्य होते, तर कित्येकदां आकाशाची कुऱ्हाड सोसवते. ह्या माझ्या स्वभावामुळेच माझेवरील गंभीर प्रसंग मी सहज सहन केले. पण कित्येकदां अगदीं धुल्लक गोष्टही मला असह्य होते.

आणखी एका पत्रांतील उतारा—

लोक कित्येकदां मला धैर्याचा पुतळा समजतात, पण तें निराशेंतील धैर्य होय. मी जात्या कचदिल—मातीचें ठेकूळ आहे. आज इतकीं वर्षे

एकाकी स्थितीत काढली, त्यामुळे मन खम्बीर व्हायला हवें होतें, पण तें तसें झालें नाहीं. संसारांत जें धैर्य पाहिजे त्याची माझ्यांत उणीव आहे. ही गोष्ट मला जाणवूं लागली आहे. मी ते गुण माझ्यांत खात्रीनें आणीन.”

आपल्या स्वभावांत परक करण्याची आवश्यकता जेव्हां त्यांना तीव्रतेनें वाटूं लागली तेव्हां त्यांचें मला मी नागपूरला असतांना एक पत्र आलें तें पुढीलप्रमाणे :

“ मनुष्याला कट्टु अनुभव आल्याशिवाय तो शहाणा होणार नाहीं हें अगदी खरें आहे, परंतु मनुष्यजातीच्या सौजन्यावरील विश्वास पार उडाल्यावर सहवासांत गम्य व रम्य असं कांहींच राहाणार नाहीं आणि एकंदर जीवित नीरस नकोसेंच होऊन जाईल, एवढीच मला भीति वाटते; पण दैव हात धुवून मागे लागल्यासारखें हाच अनुभव गळी उतरवूं लागलें तर इलाज नाहीं. मन घट्ट करून तो प्याला खाली लोटलाच पाहिजे. माझ्या आयुष्यांतील वैशिष्ट्य हेच आहे.

“ माझ्यांत १९२८ सालापेक्षां पाहा चरं किती बदल झाला आहे तो. कित्येक गोष्टीकडे पाहाण्याचा माझा दृष्टिकोन आतां पार बदलला आहे. मी तरी मैत्रीला पात्र नाहीं, अथवा लोक तरी पात्र नाहींत असें मला वाटूं लागलें आहे. कांहीं लोकांना बरबर गंमत पाहिजे असते. इतरांनीं स्वार्थत्याग करायला हवा असतो आणि स्वतःला भरसमर्थी हवें तसें वागायला हवें असतें. त्यांना जिव्हाळ्याची देवधेव नको असते. अशा लोकांविपर्या मला आतां उदासीनताच वाटूं लागली आहे.”

“ व्यावहारिक शहाणपण मला अजून शिकायचें आहे व तें मी शिकत आहे. तुझ्या तें प्रत्ययास आल्यावांचून राहाणार नाहीं. तसा मी आतिशय भोळा आहे ग, कित्येक वेळां माझ्या सहवासांत स्नेही म्हणून वावरणाऱ्या कांहीं लोकांचे छेपे मी ओळखूच शकत नाहीं. गोष्ट होऊन गेल्यावर भागाहून सर्व प्रकार ध्यानांत येतो. परंतु ‘ धून्द से गई सो हौद से नहीं आती’ अशी माझी स्थिति आहे. माझ्या अव्यवहारीपणानें, फटकळपणानें, भाबडेपणानें माझें साऱ्या आयुष्याचें नुकसान झालें आहे. झालें तें झालें. आतां मी एकटा नाहीं. माझ्या मूर्खपणाचे फळ मला आतां एकट्याला भोगायचें नाहीं; त्याची वाटेकरीण तूं आहेस हें मी जाणून आहे. तेव्हां खरोखरच आतां मी वचन देतां कीं, मी आतां शहाणा होणार आहे. तुला दुःख देणार नाहीं. धे

आपल्या बाळाला भाण्डीवर; विसरून जा गृहबाह्य जगाला आणि लाव त्याच्या ओंठाला बोट आणि साडग त्याला की, “बेटा, बापासारखा अव्यवहारी व भोळा होऊंस नकोस.”


वरील सर्व उतारे निरनिराळ्या वेळीं धाडलेल्या पत्रांतील आहेत. परंतु ते सर्वच एका ठिकाणीं देण्याचे कारण कांहीं मित्रांच्या सहवासालादेखील ते किती विटले होते व त्यामुळेच त्यांच्यांत हळूहळू कसकसा बदल होत गेला हें वरील अनेक उताऱ्यांवरून दिसून येईल.

तरी सहवासात असलेल्या मित्रांतील व हितशत्रूंतील चांगुलपणा ते विसरले नव्हते. त्याचदल ते कायमचे ऋणी होते.



महाराष्ट्र कवि-सम्मेलन, नासिक

१९३३



माधवरावांच्या कांहीं कवितांचा जन्म : १०

लग्न झाल्यानंतरचे आमचे कांहीं दिवस फार चमत्कारिक गेले. फार दिवस एकटे राहिलेले माधवराव माणसाळायला फार प्रयास पडले. प्रत्येक वेळीं पडतें आपणच थ्यावें व ते म्हणतील तसें मनाला पटत नसूनही वागावें असे प्रसंग वारंवार येऊं लागले. संसारांत गम्य व रम्य कांहीं आहे असे मला वाटेना. पुढें पुढें त्यांचें त्यांनाच आपण कोठें तरी चुकता आहोंत असें वाटूं लागलें व माधवरावांनी आपल्या स्वभावांत आमूलाग्र बदल केला. त्यांना आपल्या चमत्कारिक वागण्याचा पश्चात्ताप होऊं लागला. कित्येक वेळेला त्यांना आपल्या निष्ठुरपणानें वागण्याचें अत्यंत वाईट वाटे आणि त्या गोष्टीचा ते विचार करू लागले कीं, त्यांच्या डोळ्यांत पाणी उभें राहू. अशाच एका प्रसंगां माधवरावांनीं खाली दिलेल्या दिण्डी वृत्तांत चार ओळी रचल्या.

त्या ओळींचा इतिहास असा : आमच्या लग्नाच्या पंक्तींत भर्तृहरीच्य नीतिशतकांतला 'मौनान्मूकः प्रवचनपटुर्वाचको जल्पकोवा' हा श्लोक मी म्हटला होता. त्याची शेवटची ओळ 'सेवाधर्मः परम गहनो योगिनामप्यगम्यः, अशी आहे. त्या शेवटच्या ओळीचा परिणाम माधवरावांच्या मनावर फार झाला. त्यांनीं त्याच प्रसंगाला उद्देशून व पुढें माझे वागणें त्यांना अत्यंत पसंत पडल्यावरून पुढील श्लोक रचला—

श्लोक म्हटला जो भीत तूं विवाहीं

आज होई तत्स्मरण अश्रुवाही;

सखे योग्यांसहि गहन अन् अगम्य

धर्म केला तो तुवां सिद्ध रम्य

त्या दिण्डी वृत्तांतल्या चार ओळी पुढें त्यांनी ज्या वेळेला आपल्या अनेक कविता सुधारल्या तेव्हां स्वप्नंजन छापतांना 'कीर्ति आणि कान्ता' स्वप्नंजन पा. १०४ ह्या कवितेंत घातल्या. ही संबंध कविता त्यांनीं त्या वेळीं सुधारली. वास्तविक त्यांनीं ही कविता आमच्या लग्नाच्या जवळजवळ एक वर्ष आधीं लिहिलेली आहे. परंतु त्यांतील बऱ्याचशा कल्पना नंतर सुधारून घातल्या आहेत.

कोल्हापूरला असतांना आम्ही संध्याकाळीं सहा वाजले कीं नियमितपणे फिरावयाला जात असूं. पाऊस बाहेर पडत असला तरी त्याची पर्वा आम्ही कधीं केली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणचें मनोरम सृष्टिसौंदर्य आमच्या दृष्टीस पडे. बाहेर जोराचा पाऊस पडत असला तरी आम्ही तशाही पावसांत संध्याकाळीं फिरायला बाहेर पडत असूं. 'वरुणतीर्थ वेस, ओलांडून रंकाळ्यावर आलों म्हणजे भोंवतालचा प्रदेश मोठा सुंदर दिसे. दिशा धुंद झालेल्या, उजव्या हातचे पन्हाळा, पावनगड, ज्योतिबाचे डोंगर धूसर झालेले. रंकाळ्याच्या कांठानें रस्त्यानें दुतर्फी लावलेले गुलमोहोराचे वृक्ष भिजून चिच झालेले. समोर दूरवर दृष्टि फेकली असतां दिसणारें विद्यापीठाचें मैदान व त्यावरील शोंपडी म्हणजेच जलाशय 'तपोवन' आणि रस्त्याच्या डाव्या हाताला दिसणारा तो रंकाळ्याचा विस्तीर्ण व अथांग भरलेला व त्यांतील तो पुरातन कालापासून प्रसिद्ध असलेला 'संध्यामठ' ह्या सर्व मनोहर दृश्याचा परिणाम माधवरावांच्या मनावर होई व ते त्या सुंदर दृश्याशी तन्मय होऊन जात. अशा वेळीं माधवरावांची प्रतिभा जागी होई. "पहा सृष्टीचें ध्यान" ह्या कवितेंत ह्या रंकाळ्याभोंवतालच्या प्रदेशाचेंच वर्णन आहे. स्वप्नंजन पा. १२४. तशा प्रकारचें अलौकिक सृष्टिसौंदर्य पाहिले कीं त्यांना वाटे परमेश्वर फक्त एकाच ठिकाणी नाही. तो सर्वत्र ह्या सुंदर सृष्टींत भरला आहे. अशाच अर्थाची त्यांची 'प्रार्थना' ही कविता-अभंग-स्वप्नंजन पान १२४ वर आहे. भर पावसाच्या झडींत रंकाळ्याभोंवतीं प्रदक्षिणा घेत असतां त्यांना त्यांतील पुढील ओळी स्फुरल्या

अनंत गोचरी भरली ही सृष्टी

प्रत्येकांत दृष्टि तुज बघों . २

लाटांच्या नर्तनीं पाऊस झडींत

ऐकू दे संगीत प्रभो तुझे ३

अशा कवितेच्या ओळी तयार झाल्या किंवा कोणत्याही कवितेंतील कल्पना सुचली कीं ते तेवढीच लिहून ठेवीत व मागाहून केव्हां तरी त्यांची कविता पूर्ण होई. कवितेची तारीख व महिना ज्या दिवशीं त्यांना मूळ कल्पना सुचे त्या दिवशींची असे.

माधवराव कोल्हापूरला असतांना एकदां ते रेंदाळकरांचें रेंदाळ हें गांव पाहण्यास गेले होते. तेथें रेंदाळकरांच्या दोन मुली 'लिली' व 'माली' ह्या त्यांना भेटल्या. माधवरावांचें आदरातिथ्य तेथें योग्य तऱ्हेनें झालें. परंतु त्या पोरक्या मुलींना पाहून त्यांचें अंतःकरण भरून आलें. घरी आल्यावर त्यांनीं सर्व हकीगत मला सांगितली व ते म्हणाले 'उद्यां माझीं मुलें जर अशीं पोरकीं आलीं तर न जाणों त्यांचे काय हाल होतील ! ह्याकरता मी म्हणत असतो कीं, मनुष्याचें आयुष्य स्वाधीन नाहीं. परंतु जाणून बुजून संसारांत पडल्यावर व मुलें झाल्यावर जरूर तर पोटाच्या चिमटा घेऊन पण आपल्या हयातींत मुलांची तरतूद आपल्या शक्तियनुसार केली पाहिजे. जे आईचाप हें करित नाहींत त्यांनी आपलें कर्तव्य केले असं म्हणायला मी तयार नाहीं. माझ्या मुलांना व बायकोला माझ्या मागें माझ्या मूर्खपणामुळें दारोदार हिंडावें लागलें तर-माझ्या आत्म्याला कधीही शांति मिळणार नाहीं.' माधवराव आपली जबाबदारी खरोखरच विसरले नाहींत.

रेंदाळकर रेंदाळलाच वारले. त्या प्रसंगाला उद्देशून त्यांनीं हे कवे, 'विश्रांतिस्थळ अंतर हेंच हाय होते' म्हणजेच 'सर्वा खल्विदं माया' ही कविता रेंदाळहून आल्यावर लिहिली. स्वप्न-रंजन-पान १४०.

माझ्या-त्यांच्या वयांत दहा वर्षांचें अंतर होतें. ते-मी जरी बरोचरीच्या नात्याने वागत होतों तरी ते-माझ्याहून वयानें, अनुभवानें मोठे आहेत, हें मी विसरूं शकत नव्हतें-आणि त्यांतून लहानपणापासूनच फारशी स्वेच्छेनें वागण्याची मला संवयच नव्हती. सदोदित धाकांत वागत आल्यामुळें पुढें लग्न झाल्यावरही कोणतीही गोष्ट मी माधवरावांना विचारल्याशिवाय करित नसें. तें मला म्हणत, "प्रत्येक गोष्ट तूं मला विचारण्याचें कारण नाहीं. तुला मी इतकी स्वतंत्रता देतों तरी तूं निष्कारण संकोचानें वागतेस. जरा तरी धाट हो." ह्याच चंचंतून 'जा स्वतंत्रेची मौज चाख' ही कविता जन्माला आली. स्वप्नरंजन पान १४०.

माधवराव अभिमानी होते. त्यांना अपमान सहन होत नसे. पोटाकरतां दुसऱ्याची नौकरी प्रामाणिकपणें करित असतांनाही जर कोणा त्यांचा अपमान केला तर अशी गोष्ट त्यांच्या काळजाला धर पाडीत असे. ह्यापेक्षा दारिद्र्यांत राहणे पत्करलें इतके त्यांचें त्यांना दुःख होई. अशाच एका प्रसंगावर 'संवाधर्म' ही कविता लिहिली गेली आहे.-स्वप्नरंजन, पान १४६.

एक दिवस आमच्या लग्नांतल्या कांहीं हकीकतीबद्दल आम्ही बोलत बसलो होतो. तेव्हां मी माधवरावांना सहज सांगितले की, “मंगलाष्टकें सुरू झालीं आणि बाबा मंडपांतून निघून गेले. त्यांना फार व्हाईट वाटले. कन्यादान करतांना त्यांनीं आपल्या मनावर ताबा ठेवला होता. तरीसुद्धां शेवटीं त्यांना अश्रु आवरेनात. जरा वेळाने बाबांचे स्नेही— रा. न. शं. रहाळकर— यांनीं मला हांक मारून सांगितलें, “बाबांच्याजवळ जरा जाऊन बस. त्यांना दूध वगैरे कांहीं दे.” ही हकीगत मी माधवरावांना सांगितली आणि तो प्रसंग त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. त्याच प्रसंगावर माधवरावांनीं गजलज्जलि पा. ३९ ‘अर्थो हि कन्या परकीय एव’ ही कविता लिहिली.

ता. ६ सप्टेंबर १९३१ रोजी ही कविता माधवरावांनीं लिहिली. त्या वेळीं मी नागपूरला दिवसाला खेपेला बाळंतपणाला गेलें होतें. माधवरावांनीं त्या कवितेबद्दल मला लिहिलेल्या माझ्या स्वतःच्या पत्रांतील हकीकत पुढे दिली आहे.

“गेल्या बुधवारी संध्याकाळी मी बाजारांतून घरीं येत होतो आणि बोळाच्या तोंडाशीं म्हेस पुढून धांवत आली म्हणून तूं जेथे थांबलीस तेथे आपल्या लग्नांतील तूं सांगितलेला प्रसंग आठवला आणि लगेच त्या विषयावर एक गजल स्फुरली, ती सोबत पाठवीत आहे. तो प्रसंग मी स्वतः पाहिला नसल्यामुळे फोटोचा फोटो घ्यावा त्याप्रमाणें जरा अस्पष्ट वठला असेल, तथापि तो कसा वठला आहे हें तूंच सांगूं शकशील. तुझ्या आयुष्यांतील एक संस्मरणीय प्रसंगाचें शब्दचित्र म्हणून ही कविता तुला संझग्रहणीय वाटेल.”

माधवरावाना त्यांच्या सडेतोड व फटकळपणाच्या वागण्यानें अनेक शत्रु निर्माण झाले होते. १९३०-३१च्या मे महिन्यांतली गोष्ट. एक दिवस रात्री आठ वाजतां माधवराव घरीं आले ते अतिशय खिन्न होऊन आले. मला चार दिवस कारण कळलें नाहीं. कोणा तरी एका पूर्वपरिचित गृहस्थाने त्यांना कांहीं प्रश्न विचारून शब्दांत पकडलें. माधवरावांनीं आपल्याकडून आपली बाजू स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटीं त्यांनीं माधवरावांनाच दोष दिला. तेव्हां माधवरावांनीं फाडकन् आपल्याच थोबाडांत मारून घेतली. मला कारण कळल्यावर व्हाईट वाटलें. मी त्यांना म्हणाले,

“आतां तुम्ही कांहीं बाबतींतला फटकळपणा व स्पष्टवक्त्रपणा सोडा. ह्या तुमच्या स्वभावामुळे लोक तुमचे शत्रु बनतात व तुम्हांला पाण्यांत पाहतात. इतके वाईट अनुभव तुम्हाला आले. ह्या तुमच्या स्वभावामुळेच तुम्ही आपली नौकरी गमावून बसलां. अजून तुमचे डोळे उघडत नाहीत. यांत तुमचे कल्याण होणार नाही. मी तुम्हाला ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगते. तुम्ही आतां पुन्हा असें वागणार नाहीं म्हणतां आणि पुन्हा मूळ स्वभावावर जातां ! काय म्हणावें तुम्हांला ! मी तुमच्याकरतां इतकी जीव टाकतें तरी तुम्हांला माझ्या तळमळीची जाणीव होत नाही. माधवरावांच्या मनांवर माझ्या बोलण्याचा फार परिणाम झाला. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. दोन दिवसांनीं त्यांनीं ‘जीव तूझा लोभला’ ही कविता लिहिली. त्या कवितेचें नांव ‘प्रेमाची दक्षिणा’ गजलां-ज्जलि पान ३७. त्यांना ही कविता लिहिली तेव्हां त्या कवितेचा मथळा ‘प्रेमाचा तगादा’ असा होता. माझें त्यांच्यावरचें प्रेम म्हणजे त्यांना ते उपकार वाटत. त्यांचें असे एक मत होतें कीं “जो प्रेमविवाह झाला नाही त्या विवाहामुळे एकदम प्रेम उत्पन्न व्हावें कसे ? सहवासानें प्रेम उत्पन्न होईल आणि तें खात्रीनें होईल. तूं वाट पाहा” असें तें मला सांगत. त्या विचारांचे पडसाद त्या कवितेत उठले आहेत.

१९३४-३५ सालच्या सुमारास फर्ग्यूसन कॉलेजचा सुवर्ण-महोत्सव झाला असावा. तेव्हां प्रि. महाजनींच्या खास आमंत्रणावरून माधवराव त्या समारंभाला गेले होते. परंतु त्यांना तेथें पाहून कित्येकांना आश्चर्य वाटलें. कोणी तरी त्यांना “तुम्ही येथें कसे ?” असा प्रश्न विचारला. त्याबरोबर त्यांना वाईट वाटलें व त्यांनीं ‘अतर्क्य प्रेम’ कविता लिहिली. मधुलहरी-पा० ५५.

त्याचप्रमाणें त्याच संस्थेवर त्यांनीं ‘प्रेम होईना तुझ्यानें’ ही गजल लिहिली. गजलाज्जलि पा. ४०.

ज्या संस्थेंतून ते अत्यंत अपमानकारक रीतीनें बाहेर पडले त्याच संस्थेवर त्यांचें अगाध प्रेम शेवटपर्यंत राहिलें आणि ह्या त्यांच्या प्रेमांमुळेच शेवटीं मी त्यांचीं सर्व पुस्तके त्यांच्या इच्छेप्रमाणें फर्ग्यूसन कॉलेज, वाडिया वाचनालयाला देऊन टाकलीं. त्यांनीं आपल्याच स्वभावाचें वर्णन तुटलेल्या दुव्यांतील अनेक सुनीतांत केलें आहे. अशा सुनीतांचे आंकडे खाली देत आहे.

मुनीत १४ तुटलेले दुवे, पा. १४. पा. १८. मुनीत १८. पा. ५०
मुनीत ५०.

तुटलेल्या दुव्यांतील पहिलें मुनीत लिहून अनेक तर्पे होऊन गेली. त्या वेळीं त्यांना स्त्रीजातीबद्दल आदर वाटत असे. परंतु त्यांच्या आयुष्यांत ज्या 'स्त्रिया आल्या त्यांच्या सहवासामुळे त्यांनीं आपल्या मुनीतांत वर्णन केल्यापेक्षा निराळे अनुभव आले. अलीकडे 'तुटलेले दुवे' छापतांना 'देवा स्त्रीदृष्टी' मनोरमपणा केव्हां कुर्णा निर्मिला, हे मुनीत ते काढून टाकण्याच्या विचारांत होते. परंतु पूर्वयुष्यांतील आपल्या स्त्रीजातीबद्दलच्या काय कल्पना होत्या त्या संग्रहीं आसाव्या म्हणून ते मुनीत त्यांनीं तसेच ठेवले.

माधवरावांना आपल्या आयुष्यांत अनेक विचित्र अनुभव आले. अशा अनुभवांनींच माधवरावांना पुष्कळ शहाणे केलें. अशाच कांहीं चमत्कारिक अनुभवांनंतर त्यांनीं आपल्या स्वतःच्या मनःस्थितीचें व त्यामुळे झालेल्या बदलाचे वर्णन केले आहे. ते असे—

मनीं होती असूया ती पळाली,

बढाई पात्रतेची फोल झाली.

रगीच्या त्या उमेदी आज कोठें?

अतां ही हाव सत्तेची गळाली.

गजलाञ्जलि पा. १६ हेमन्त.

ध्येयपूर्तता न झाल्याचें असमाधान माधवरावांना त्या काळांत (१९२८ ते ३०) वारंवार अस्वस्थ करीत असे ह्यांत शंका नाहीं. ते मला तसें बोलूनही दाखवीत. केव्हां केव्हां मलाही असें वाटे कीं, हे इतके ध्येयवादी आहेत याची थोडी जरी जाणीव मला लग्नाच्या आर्था झाली असती तर मी लग्नाला तयारहि झालें नसतें. परंतु ह्याचा अर्थ त्यांचें कोणावर प्रेम होतें व तें प्रेम त्यांना वारंवार अस्वस्थ करीत असें असें मुळींच नाहीं.

त्यांचें जर एखाद्या मुलीवर प्रेम असतें तर त्यांनी जगाची पर्वा न करतां तिच्याशीं लग्न केलें असतें. एकदां कॉलेजांत ते शिकत असतांना त्यांना एका मुलीबद्दल मोह वाटत होता. परंतु पुढें ते बोलतांना नेहमी म्हणत असत कीं,

“ तिच्याशीं माझे लग्न झाले नाही हें फार बरें झाले. तिच्या सहवासांत मी कधींच सुखी झालों नसतो आणि शिवाय आमचें चार दिवसही पटलें नसतें.” ह्यासंबंधीं माधवरावांचे विचार वाचावयाचे असतील तर स्वप्नरंजनमधील ‘प्रश्नोत्तर’ (तो म्हणाला व ती म्हणाली) ही कविता अवश्य वाचावी. हा त्यांचा मोह फार थोड्या दिवसांचा होता आणि तो मोह झाला हें ते जरी विसरूं शकले नाहीत तरी त्यांचें मन त्यांना वारंवार ग्वाही देत होतें कीं, जें झालें तें फार चांगलें झालें. आमच्या सहवासावर किंवा माझ्याशीं वागण्यांत त्यांचें अस्तित्वही कधीं प्रगट झालें नाही आणि म्हणून त्यांच्या सहवासांत मी सुखी झालें.

ह्या कवितेबद्दलची हकीगत येथें लिहीत असतांना मला एक आठवण झाली. ती मला येथें दिल्याशिवाय राहवत नाही. लग्न झाल्यानंतर आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी व विचित्र अनुभव मला माधवरावांनीं सांगितले. कित्येक वेळीं तर त्या आठवणी सांगतांना ते इतके तन्मय होत कीं, एका मागून एक अशा आठवणी होऊं लागल्या कीं आम्हांला सबंध रात्र एखाद-वेळीं जाग्रण होई. माधवराव कित्येकदां अत्यंत अस्वस्थ होत. मला वाटतें आमचें अशाच प्रकारचें बोलणें, आमच्या बोलण्यावर रात्रापाळत ठेवून कोणा एका व्यक्तीनें ऐकले व त्याचा बोभाटा आपल्या मित्रांत केला. ज्यांना हे सांगण्यांत आलें ती व्यक्ति अजूनही माधवरावांच्या मित्रांना असं सांगत असते कीं, “ अहो, पूर्वायुष्यांत माधवरावांनीं केलेल्या कांहीं अपराधांची कवुली ते स्वतः लीलावाईना देत असतां प्रत्यक्ष अमुक एका व्यक्तीनें ऐकलें आहे.” हें जेव्हां आमच्या दोघांच्या कानांवर आलें तेव्हां आम्ही दोघेही आश्चर्यानें मूढ झालो. माधवरावांनीं एक सुस्कारा सोडला व ते उद्गारले, “ अत्यंत खाजगी आयुष्यही माझे स्वतःचें नाही. त्यांवरही मजबद्दल कुतूहल असणाऱ्यांचा पहारा आहेच. ” भितीला कान असतात, हें आजपर्यंत मी ऐकत आले होतें. परंतु वरील हकीकती वरून “ छतालाही, कान असूं शकतात हें आम्हांला तेव्हां समजलें.

माधवरावांचेकडून कोणतेंही अनीतीचें वर्तन घडलें असतें तर विवाहानंतर ज्या मनमोकळेपणांनें त्यांनीं मला गतायुष्यांतील अनेक हकीकती सांगितल्या त्यांत आपल्या अनैतिक वर्तनाचीही कवुली स्पष्टपणें दिली असती ह्याबद्दल

मला यत्किंचितही शंका वाटत नाही. कारण अशा तऱ्हेच्या वर्तनावद्दल कबुली देण्यास जें मनोधैर्य लागतें तें त्यांचे अंगी पूर्णपणें होतें हे त्यांच्या निकट सहवासांतील मित्रही जाणत होते.

आपल्या मुलांच्यावर माधवरावांचे फार प्रेम होतें. मुलांच्या बाबतीत ते अत्यंत हळवे होते. त्यांना जरा कांही होऊं लागलें की माधवरावांच्या हृदयाची कालवाकालव होई.

अशाच एका प्रसंगी आमचा दिनू तापाने आजारी होता, तातांच्या शिवाय तो क्षणभरही अंथरुणावर निजत नसे. मी स्वयंपाकघरांत कांहीं काम करीत होते. दिनू निजला ह्या समजुतीने बराच वेळ मी माजघरांत गेलें नाहीं. परंतु दिनू जागाच होता. तो उठला आणि बैठकींत जाऊन माधवरावांना त्रास देऊं लागला. माधवराव कांहीं तरी लिहिण्यांत गर्क होते. त्यांचे लक्ष नाहीं असे पाहून दिनूने त्यांना हांक मारण्याचा सपाटा लावला. ते त्यांच्यावर रागावले. दिनू रडवें तोंड करून धांवत धांवत माझ्याकडे येऊन माझ्या गळ्याला मिठी घालून मोठ्याने रडूं लागला. माधवरावांनी रडण्याचा सूर ऐकला आणि धांवतच ते स्वयंपाकघरांत आले. त्यांनी त्याला जवळ घेतलें आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आलें. ह्या प्रसंगावर माधवरावांचे 'ताता, लाडिक हांक ऐकूनी तुझी...हें सुनीत आहे—त्या सुनीताचें नांव 'साशीर्वाद निरोप' मधुलहरी—पा. ४७.

दिनूपेक्षांही सुधाला तातांचें वेड अधिक होतें. तिला एक क्षणभरही त्यांच्याशिवाय करमत नसे. माधवराव गेल्यानंतरही आमची सुधा आजारपणांत रात्री "ताता ताता" करून झोंपेंतून उठून बसे.

रा. भास्कररावांचा 'तांबे समग्र ग्रंथ' छापण्याच्या आधीं कांहीं कवितांच्या संबंधी अधिक माहिती मिळवण्याकरतां ते ग्वाल्हेरला गेले होते, मला मुलांच्या व घरच्या कामांत बरेच दिवस पल लिहायला वेळ झाला नाहीं. एक दिवस माधवरावांचे मला एक पत्र आलें. त्यांतच त्यांनी "सुखरूप आहे ना ग?" ही कविता लिहून पाठवली होती. मधुलहरी - पान ५९.

मला वाटतें ते दिवस पावसाळ्याचे होते. माधवराव कॉलेजांतून परत येत होते. मुलांच्या शाळा सुटल्या होत्या. रस्त्यानें जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी. एकाएकीं एका गृहस्थाच्या सायकलीच्या धक्का लागून एक मुलगी खाली

पडली. माधवरावांना स्वतःचीच मुलें आवडत असत असें नाहीं, त्यांना कोणाचीही मुलें तितकीच प्रिय असत. त्यांनीं त्या मुलीला उचललें. तिला फारसें लागलें नव्हते, परंतु कोठें तरी थोडे खरचटलें होतें. जवळच्या एका दवाखान्यांत स्वतः ते तिला घेऊन गेले. औषध वगैरे लावून झाल्यावर तिला घरी पोहोचवण्याची व्यवस्था करून ते घरीं आले. आमची सुधा तिला संभाळायला ठेवलेल्या चाईजवळ स्वतः मोंवतीच फेऱ्या घालीत बसली होती. तिला त्यांनीं चटकन् उचलून घेतलें. तिलाही त्यांना पाहून तितकाच आनंद झाला होता. ती त्यांना जी घट्ट धिलगली ती खाली उतरायलाही तयार होईना. “श्रावणांतले ऊन” ही कविता त्याच वेळची आहे.—
मधुलहरी—पान ४५.

माझे शेवटचे बाळंतपण अत्यंत जिवावरच झाले. डॉ. रा. ज. पाध्यांनीं ह्या बद्दलची कल्पना माधवरावांना अगोदरच दिली होती. परंतु माझ्या कानांवर ही गोष्ट न जाण्याची माधवरावांनीं अत्यंत काळजी घेतली. १९३६ सालच्या मे-जूनचे दिवस होते ते. कोल्हापूरला पाण्याचा दुष्काळ होता. शिवाय पाण्याच्या अभावीं गांवांत पटकतीची साथ जोरांत सुरू होती. रोज ३० ते ४० रोगी ह्या साथीत दगावत होते. माधवराव ह्या सुमारास पुण्यालाच होते. ते जूनच्या आरंभी कोल्हापूरला आले. तोवर मी दिन्व व सुधा यांसह जीव मूर्तीत घेऊन दिवस काढात होत. माधवराव आले व माझा जीव खाली पडला. माझी प्रकृति असावी तितकी चांगली नव्हती; बाहेरचे वातावरणही चिंताजनक होतें, परंतु माधवराव घरी आले व तशाही परिस्थितीत माझ्या मनाची काळजी चुटकीसरशी नाहींशी झाली. माधवराव आल्यानंतर दुसऱ्याच दिवशीं त्यांच्या आजी माझ्या बाळंतपणासाठीं कोल्हापूरला आल्या. माझ्या प्रकृतीच्या विचारानें माधवराव अत्यंत अस्वस्थ होते. परंतु ते अस्वस्थ होते ह्याचा यत्किंचितही सुगावा मला लागला नाहीं. त्या दिवसांत ते लेखनाचें काम जोरांत करीत होते. आपलें स्वतःचें मन त्यांनीं यत्किंचितही विचल होऊं दिलें नाहीं. त्या दिवसांत मुलें माझ्याजवळ नसत. रात्रीच्या रात्री अस्वस्थ प्रकृतीमुळें माझ्या जागून जात. माधवरावांना मी जागी आहे असा नुसता संशय जरी आला तरी ते जागत व माझ्याशीं बोलत बसत. परंतु मजबद्दलची चिंतेची रेपा त्यांच्या कपाळावर मला कधीं दिसली नाहीं.

मी जून २७ ला बाळंत झालें. परंतु बाळंतपण अत्यंत कष्टांचें झालें. माधवरावांची कर्तव्यतत्परता अत्यंत दांडगी होती. आदले दिवशीं रात्रीं दहा वाजतांच मी दवाखान्यांत गेलें होतें. माधवराव रात्रीं दहा वाजल्यापासून दुसरे दिवशींच्या दुपारच्या तीन वाजेपर्यंत तोंडांत पाण्याचा थेंब न घालतां, माझ्या पलंगाशेजारी सारखे उभे होते. मुलगी झाली, परंतु ती जिवंत नव्हती. आमची ती मुलगी दिसायला चांगली होती असे म्हणतात. माधवरावांनीं तिचा गोजिरवाणा मृत देह आपल्या हातावर घेतला. त्यांचें अंतःकरण भरून आलें व 'दुखवान्ती दुखव' ह्या कवितेचा जन्म झाला. मधुलहरी पा. ४२.

दिनू माझ्या आईचा फार लाडका. त्याच्यावर त्यांचा जीव जास्त. १९३५ च्या ऑगस्ट महिन्यांत त्या कोल्हापूरला आल्या होत्या. जातांना त्या दिनूला घेऊन गेल्या. जातांना आपल्याला भूपू भूपू गाडींत बसायला मिळणार ह्या आनंदांत तो मला पार विसरला होता. तो टांग्यांत बसला, पण माझ्या डोळ्यांत पाणी आले. मीं त्याला म्हटलें, "दिनू मला करमणार नाही रे." त्यानें मला आपल्या बोटबद्ध्या बोलतां सांगितलें, "आई, तूं रडूं नकोस, तुला मी परत येईन तेव्हां खाऊ घेऊन येईन." माधवरावही हंसले, परंतु त्या दृष्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनीं 'बाळाचें आजोळां जाणें' ही कविता ह्या प्रसंगावर लिहिली. मधुलहरी पा. ३३.

'निर्झरास' स्वप्नंजन पा. १४८ 'पापशङ्की' पा. १४९ 'चल उडुनि पाखरा' पा. १५१ 'गोड बाल्य' पा. १५३ 'डोला बाई डोला!' पा. १५५ 'माझी सानुली' मधुलहरी पा. ४४. या सर्व कविता त्यांनीं आपल्या मुलांवरच लिहिल्या आहेत.

माधवरावांच्या आयुष्यांत त्यांना जर मोठी उणीव भासत असली तर आई-वद्दलची. दुर्दैवाने त्यांनीं ज्या प्रकारच्या मातृप्रेमाची अपेक्षा आपल्या आयुष्यांत केली होती त्या प्रकारच्या मातृप्रेमाला ते पारखे होते. तेव्हां त्यांच्या अनेक कवितांतून ह्या विचारांचे पडसाद उठलेले आहेत.

त्यांनीं १९२१ सालीं रामभाऊंना एक पत्र लिहिलें. त्या पत्रांत "प्रेमस्वरूप आई" ह्या कवितेबद्दल ते लिहितात :

"ज्याची आई लहानपणीं वारली आहे अशा एका पोरक्या पोराला मध्यम वयांत झुरणी लागून मनांत येणाऱ्या विचारांचे प्रतिबिंब त्या कवितेंत पडलें आहे. चाल मात्र फारसी घेतली आहे. काव्यांत व्यक्त केलेल्या भावना

आज ५-६ वर्षे माझ्या हृदयांत तुफान करीत असल्यामुळे स्वानुभवाचा जोर साहजिकपणेच तीत उतरला आहे.

‘प्रेमरूप आई ! चित्तसौख्यशांतिदायी !

बोलावुं तुजशीं आतां मी कोणत्या उपायी ?

असा आरंभ करून

घे जन्म तू पुन्हा, ये, येईन मीहि पोटी

‘देवा कधी न होवो ही आस माझि खोटी.

असा शेवट केलेला आहे. ही आत्मफुशारकीची गोष्ट नाही. परंतु—मराठी सारस्वतांत इतक्या जोराची गिरसणाऱ्या धक्क्याप्रमाणे वाहणारी पुत्रप्रेमाने तुडुंबलेली कविता विरळच सांपडेल. माझ्या मनांत दंगल माजविणाऱ्या भावना अखेर मला कवितेत प्रदर्शित करितां आल्या याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो.”

अशा त्यांच्या आईवरील कविता आणखी प्रसिद्ध झाल्या आहेत. तुटलेल्या दुव्यांतील पान ७ वर ७ वे सुनीत ‘प्रातःकालिं अतां तुझे नच घडो सुस्निग्ध ते दर्शन’ हे सुनीतही प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे रामभाऊंच्या पलांत खालील कांहीं कविता सांपडल्या.

मी आणि माझी आई ? ६-६-१४

बहुत हट्ट करूनि पदोपदीं

किंनि जरी रसलों दिवसांतुनी;

परी कुशींत तुझ्या शिरल्याविना

खचित झोंप निशीं मज येइना !

उठुनि दूर जरी तुजपासुनी

कधिं कुठें लपलों तर ये मनी.

मम मटामट गोड मुके कधीं

जननि घेशिल ? होइ अधीर मी !

आहे शांत नितांत सुंदर उषा; आकाशपंथीं निळ्या
 शिस्ती वांचुनि मेघ मध्यमगती काळे, भुरे, कापशी.
 नैऋत्येकडुनि चढूनि ठरती जाती पुन्हा खालती
 एका मागुन एक मानव पिढ्या या कालपृष्ठीं जशा
 छाया आणि रविप्रभा विहरती भूमीवरी चंचला
 विश्वाच्या हृदयांतल्या गमति त्या आशा निराशा, मला
 आहे खेळत ग्यालरीत वसलों मी पुस्तकां संगतीं
 केव्हांचें परि सर्व लक्ष्य अपुले वाटेकडे लागलें
 आई ठेवुनि एकला मज घरीं बाहेर गेली असे,
 पातेली मधि दूध भाकर—मला आहे क्षुधा लागली,
 आधीं येउनि हासुनी मम मुके घेईल ती साखरी
 पोटाशीं धरल्यावरी मज तिनें मी भाकरी खाइन
 जें ती दे—मग मीठभाकर असो—सर्वाहुनी गोड ती
 जें पाणीं नयनांमधूनि तिचिया माझ्यावरी लोटतें
 गंगास्नानाहि तुच्छ त्या पुढति, कीं आचार साधे तिचे
 प्रीती गाढ, विचार उन्नत खरे, त्यांचें असें मूळ मी

To My Mother

रवितापानें बदलुन जाउन, अपुली आई धरणी,
 इजला सोडुन थेंब जलाचा सवायु विहारे गगनीं,
 मातृप्रेम तयाचें परित्या वरती राहुनि देईं
 विव्हल होऊन तो विरहानें झेंप खालती घेईं,
 अमर हृदय आईचें उघडुन त्याला घेईं आंत
 सदा सारखें कुठें असो तें सुखांत वा दुःखांत

तसाचं आई मी रागावुन, तुजवर झालों दूर,
 राग परी तों प्रेम—जन्य, मज वाटे मग हुरहूर
 उत्कंठेभे धांवत आलों पुनरपि तुझिया पार्शी,
 कारण जें तुजपार्शी तें नच इथें न वा आकाशीं
 तर घे आई उचलुन मजला, मीलन हें किती गोड !
 तुझ्या मुलांचें कोण तुजविण तुजसम पुरविल कोड ?

त्यांची आईवरील शेवटची कविता ओघा-ओघानेंच पुढें येईलच.

उमरखय्यामच्या फारसी रुबायाचें भाषांतर करण्याचें त्यांच्या मनांत बरेंच दिवसापासून घोळत होतें. ता. १९-९-१९२१ च्या पत्रांत त्याबद्दल रामभाऊंना लिहितात—

परवांच उमरखय्यामच्या 'फारसी' रुबाया मला मिळाल्या. त्या बहुतेक चार्वाक नीतिपर आहेत. हळूहळू मी त्याचें समवृत्त भाषान्तर करूं लागलों आहे.

परंतु फारसी वृत्तांत भाषांतर करणें कितपत इष्ट आहे याविषयी मी साशंक आहे. एकदां वाटतें कीं, उमरखय्यामचे विचार महाराष्ट्राला कळावे, त्या बरोबर त्याच्या कवितेचें संगीतही जर एकाद्याला मिळालें तर 'अधिकस्याधिकं फलं' असें नाहीं का होणार? तें संगीत अपरिचित परदेशी वाटेल, पण म्हणणारा परदेशी आहे हें श्रोता जाणून आहेच.

गुत्त्यांतुनि आवाज सकाळीं आला
 बेहोष कुठे ख्यालि खुशाली वाला ?
 आयुष्याचें माप न भरलें पूर्ण,
 तों माप भरी, घे मदारेचा प्याला !
 भेल्यास मला घाला मद्य स्नान,
 अन् मंत्र जपा 'शराब प्याला छान, '

भेटेन तुम्हा न्याय दिनीं मी कोठे ?

धूळीत पिठ्याच्या दारीं मत्स्थान '

मी नागपूरला असतांना त्यांनीं मला एक सुनीत लिहून पाठविलें होतें. त्या सुनीताची जन्मकथा त्यांच्या शब्दांतच खालीं देत आहे.

कोल्हापूर, ता. १५-१२-३०

“ दोनतीन दिवसांमागे × × × चौकाच्या पलीकडे बिऱ्हाड राहतें. त्यांत नवऱ्यानें बायकोला अंगावर काठी फुटेपर्यंत मारली. नवरा आहे बाहेरख्याली, आणि बायकोनें ‘ कर्ज काढून तिला साड्या-पेलकी कशाला केलीत ’ म्हणून म्हटलें मात्र तां हिंदुपतित्व खवळलें. दिवसभर मला कांहीं बरे वाटलें नाहीं. मनुष्यानें दुसऱ्यास सहवासमुक्त करावें, पण त्याला मारण्याचा हक्क आहे असें मला वाटत नाहीं. त्या दिवशीं लिहिलेलें सुनीत मी तुला सोबत पाठवीत आहे. ”

सुनीत

दावावे अबलेस तूं बळ तुझें मुदाडि मदीं ? पहा—
 घायाचा निज हात तो उलट तूं भार्येवरी टाकशी ?
 केले दान तिचें तुला म्हणून का लाभे असा हक्क हा ?
 पूजा स्तोम कशास हें ? प्रभुदया निर्लज्ज तूं भाकशी
 होईना वर हात भन्न करितां मूर्ती कुणी देवळीं
 होईना वर हात इज्जत कुणी घेतां सतीचीं पथीं
 देतां लाथ कुणी वरिष्ठ न हृदयीं तें रक्त तापे मुळीं,
 सुल्तानी सगळी घरीं परि तुझीं तूं आर्य पत्नी पती
 देशी प्रीति तिला, स्वतंत्र वश हो पैक्यास जी चेटकी
 देशी काडुनि कर्ज हौस म्हणुनी शालू तिला पारवा.
 देशी हीस विवाह बद्ध म्हणुनी सौभाग्य लत्तेंत कीं !
 देशी केरसुणी परी स्थळ घरीं—वा आर्य संवसार वा '

दासीं होउन व्हा न दास जननी ! हे मर्द मर्दायला
कालीचण्ड बना अहो युवतिनो ल्या रुण्डमाला गळा.

ता. १२ डिसेंबर १९३० दुपार, कोल्हापूर.

सन १९३८ साली काँग्रेसने कांहीं तरी ठपका ठेवून डॉ. खऱ्यांना अधिकार-पदाचा त्याग करण्यास भाग पाडले. ते काँग्रेसचे करणे माधवरावांना आवडले नाही. त्यांच्या मनाला त्याची राहून राहून टोंचणी लागली. त्यानंतर त्यांनी एक मुनीत रचले. बाबांना पत्र लिहिले त्यात त्यांनी ते मुनीत लिहून पाठविले. त्याविषयी बाबांना ते लिहितात—

“नागपुरी शोकान्त नाटक तुम्ही वाचलेच असलं. मी एक मुनीत त्या प्रकारावर लिहिले आहे. ते मागील कडेस लिहून देतो. वाचून मत कळवावे. लिहिल्यावांचून मनास बरेच वाटेना म्हणून मी ते लिहिले आहे—

नीचांना रुचणार काय चढतां तूं स्वीय सिंहासनी
छे, हा योग्य न धर्मराज ! म्हणुनी, हो एक कोल्हे कुई ।
अन् भोळे मग काळजीत पडती, माजेल येणें दुही ।
होती मूढ महानुभाव असल्या मायेचिया भापणी,
अन् येती शकुनी तुला उलथुनी पाडावयाला झणी,
—ये कोणासहि पडूक तो उडवितां निष्पाप पडूके रूही,
सूर्याला, मिळतांच संधि, न चुके ग्रासूं शके राहु ही
हे आश्चर्य न बन्धनीं गवसतां तूं अन्ध होता धणी,
झाली क्रान्ति पहा विलक्षण कशी हिंसा न होतां मुळी
अत्याचार कुणा दिसेल तरी का सत्यप्रयोगांत या !
तो कोणी सुचवी ! उठा लिहुनियां, झाली स्वधर्मच्युति
अन् माहात्म्य तुझे खरेच उसळे—साङ्गे, ‘सुखें द्या सुळीं !’

नाहीं मी त्याजिला स्वधर्म, न कधीं सोडीन जातां लयां—

मारा शम्भुपरी, तुळापुरकरा—आत्म्यास नाहीं मृती !

हें सुनीत ता. २८ जुलै १९३८ मध्ये लिहिलेले आहे.

एकदां एका संस्थेमार्थें दिसायला सुंदर अशी परदेशी विधवा मुलगी आली होती. ती एका फार मोठ्या जमीनदाराची सून. तिचा नवरा एकाएकी वारला. तिला दोनतीन मुलें होतीं. घरांदाज घराण्यांतील ती सुंदर तरुण मुलगी, दैवानें तिच्यावर घाला घातल्यावर कांहीं दिवस तिनें घरांत मासऱ्याजवळ काढले. पुढें तिच्यावर कोणा एका घरांत येणाऱ्या जाणाऱ्या मुसलमानाची दृष्टि वळली. तो योग्य संधीची वाट पाहत होता. पुढे ती एका जत्रेला जाण्याकरतां निघाली. घरांत कडक पडदा. पडद्याच्या गाडीतून ती जत्रेला चालली होती. परंतु वरील गृहस्थानें पाळत राखून तिला फूस लावून आडरस्त्याला नेली व जत्रेला न जातां तिला तो एका लांबच्या खेड्यांत धेऊन गेला. पुढें त्यानें तिला चिघडविली. एका घरांत कोंडून ठेवली. तिच्या शुश्रूषेला त्यानें एक म्हातारी बाई ठेवली होती. त्या तरुण स्त्रीला एक दिवस सदशुद्धि सुचली. तिनें सर्व हकीकत एका पत्रांत लिहून त्या म्हाताऱ्या बाईकरवीं तेथील हिंदुमहासभेच्या कार्यकर्त्यांना कळविली. लगेच ती सर्व मंडळी तेथें आली. त्यांनीं कुलूप तोडून त्या तरुणीला सोडवून नेली. पुढे ह्याच मंडळींनीं तिला वरील संस्थेत आणून ठेवली.

वरील हकीकत माधवरावांना कळली. त्यांच्या मनावर ह्या गोष्टीचा फार परिणाम झाला व त्यांनीं त्यावर 'क्रूर कोण ?' ही कविता लिहिली. परंतु पुढें त्यांनीं त्या कवितेचा मथळा बदलला व 'भ्रष्टा' ह्या नांवानें छापली. 'स्वप्नरंजन' पा. १४० कविता ९८.

स्वप्नरंजन प्रसिद्ध झाल्यावर ते त्यांनीं आपल्या बडोदें नगरींतील संस्मरणीय व्यक्तींना आणि घटनांना. अर्पण केलें. पुस्तक १९३४ सालीं प्रसिद्ध झाल्यावर तें त्यांनीं एका व्यक्तीला दिलें. त्या व्यक्तीनें मला पृच्छा केली, 'का हो, माधवराव असें काय करतात ? आतां हें वरील पुस्तकच पहाणा ? ह्याची अर्पणपत्रिका अशी काय ? चमत्कारिक वाटतें च्वा ! तुम्हांला कां नाहीं माधवराव एखादें पुस्तक अर्पण करीत ?'

मी त्या वेळीं एवढेंच म्हटलें की, 'अहो, अजून माधवरावांचें लेखन संपलें नाहीं.' पुढें 'तुटलेले दुवे' हा सुनीतसंग्रह त्यांना मला अर्पण केला. त्या वेळीं ह्या गोष्टीची मला आठवण झाली. व वरील हकीकत त्यांना मी सांगितली, तेव्हां ते म्हणाले, "मनांत कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसतांना तो उत्तम करून देण्याचें काम लोक कसे करतात हें आतां तुला समजेल."

सुनीताञ्जलींतील बऱ्याच सुनीतांत त्यांनीं आपल्या स्वभावाचें वर्णन केलें आहे. नायकांच्या किंकराच्या-इच्छा-आकांक्षाही माधवरावांच्या इच्छा-आकांक्षांशीं बऱ्याचशा जुळणाऱ्या आहेत. मलाहि त्यांतील बरींचशीं सुनीतें केवळ त्यामुळेच आवडतात. तेव्हां पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या आधींच तें प्रसिद्ध झाल्यावर मला अर्पण करावयाचें असे त्यांनीं ठरविलें होतें. माधवरावांच्य आयुष्यांतील आणखी मोठी महत्त्वाकांक्षा म्हणजे. पुण्यांत स्वतःचें असे घर बांधणें. त्या महत्त्वाकांक्षेप्रमाणेंच किंकराची महत्त्वाकांक्षा आहे. 'तुटलेल्या दुव्या' वरील मुखपृष्ठावरचें चित्र हें त्यांचें द्योतक आहे. नायक-नायिकेलाःलांब बोट करून सांगतो आहे की, "त्या ओढ्याकांठीं आपण लहानसें घर बांधूं या."

“बांधूं चिमणे खोपट कीं ऊब जयाची, दैवी प्रणयाची”

हाच ह्या लांबवर बोट करून दाखविण्याचा उद्देश आहे. तुटलेल्या दुव्याची अर्पणपत्रिका ते कांहीं मोघम शब्दांत करणार होते. परंतु त्यांनी तसें मुद्दाम केलें नाहीं. पहिल्यांदा अर्पणपत्रिकेंतील मजकूर 'जिच्या साहचर्यानें माझें जीवन सुखी झालें त्या माझ्या सहचरीस' असा होता. पुन्हा त्यांनीं हा मजकूर मुद्दाम बदलला. त्यांना असें वाटलें कीं, कांहीं लोक याचाही विपर्यास करण्यास कमी करणार नाहींत. लोंकांना पुन्हा प्रश्न पडेल, ही सहचरी कोण? गत-कालांत माधवरावांनीं जिच्यावर प्रेम केलें अशी कोणी व्यक्ति आहे काय? हा प्रश्न येऊंच नये म्हणून त्यांनीं माझ्या नांवाचा व माझ्या पदवीचा स्पष्ट उल्लेख केला आहे. तुटलेले दुवे त्यांनीं आपल्या वाढदिवशी म्हणजे ता. २१ जानेवारी १९३८ साली प्रसिद्ध केलें.

मला अनेक कवितांच्या जन्मकथा माहीत आहेत, परंतु ज्या प्रत्यक्ष माझ्या-समोर झाल्या व ज्यांचा माझ्या सांसारिक जीवनाशीं संबंध आहे अशाच कवितांच्या जन्मकथेचा वृत्तांत मी येथे दिला आहे.

त्यांच्या गतकालांतील कांहीं कवितांत अनुभवाचे अनेक पडसाद आले आहेत ह्यांत शंकाच नाही. परंतु त्यावरून कोणतीही कविता वैय्याक्तिक आहे असे समजू नये. आजपर्यंत त्यांच्या अनेक काव्यांतील व्यक्ति हुडकून काढण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. कांहीं कवितांतील कांहीं प्रसंग खरे असले तरी त्यांना जे प्रसंग संस्मरणीय वाटले ते त्यांनी चित्रित केले. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे कीं, अमुक एका व्यक्तीशीच त्या कवितांचा संबंध आहे. त्याच-प्रमाणे आयुष्यांतील कठोर प्रसंगांचे चित्रण करतांना कांहींचे त्यांना रूपांतर-ही केलेले आहे. उदाहरणार्थ, स्वप्रंजनमधील 'प्रेम होईना गुड्यानें प्रेम माझे राहुं दे' ही कविता स्वतः. कवीनेच त्या कवितेला कारण झालेल्या एका संस्थेचा उल्लेख केला नसता तर, मी मागाहून कितीही घसाफोड करून सांगितलें असतें तरी कोणालाही वरील कविता फर्ग्यूसन कॉलेजवर आहे हे खरे वाटलें नसतें. 'विरहतरंग' 'सुधारक'. 'नकुलालंकार' 'तुटलेले दुवे' ह्या सर्व काव्यांत त्यांनीं प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभविलेले, कित्येक लोकांच्या कडून ऐकलेले असे अनेक प्रसंग आलेले आहेत. परंतु कोणत्याही ठराविक व्यक्तीला उद्देशून त्यांत कोणताही प्रसंग नाही.

रा. खानोलकरांना माधवरावांनी लिहिलेलें एक पत्र माधवराव वारल्यावर स्वतः रा. खानोलकरांनीं—'पटवर्धन स्मृत्यंक्त सध्याद्रि' जाने. १९४० मेमध्ये नांवाचें मूळ व कवितांचें. मूळ ह्यांत प्रसिद्ध केलेल्या खालील मजकुराकडे मी वाचकांचें लक्ष वेधूं इच्छितं. एकदां. रा. खानोलकरांनाच विरहतरंगांतील 'इंदू' व तुटलेल्या दुव्यांतील 'शारदा' यांच्या चेहेऱ्यांत अमुक व्यक्तीचे चेहेरे दिसतात, असा संशय आला. होता, नव्हे त्यांची खात्री झाली होती. खानोलकरांनीं त्यांना तसे लिहून विचारले होते. परंतु माधवरावांनीं रा. खानोलकरांना खालीलप्रमाणें उत्तर लिहिलें, "तुम्ही लिहितां का, 'इंदू व शारदा' ह्या idealised × × संबंधीच्या उसळलेल्या भावनोंर्मातून निघालेल्या खास आहेत अशी माझी खात्री झाली." असें कां म्हणूं नये कीं, इंदू व शारदा ही पातें निर्माण करतांना कवीने ××× विषयक कांहीं गोष्टींचा केवळ उपयोग करून घेतला. पण तुम्ही म्हणतां कीं 'ही खाली चुकीची आहे, असें मला वाटत नाही.' तुमची आत्मश्रद्धा इतकी दांडगी असल्यावर अजून सुदैवाने जिवंत असलेल्या कवीनें जीव तोडून इन्कार केला तरी त्याचा काय उपयोग ? विरहतरंग वाचण्यापूर्वी 'इंदू' कोण हें मी

सांगेन असें घाटे म्हणाले होते, पण वाचून पाहतांच त्यांचा ग्रह बदलून त्यांनी आपली चूक कसूल केली. यासाठीच मला केव्हां केव्हां असें वाटतें कीं, माझे आत्मचरित्र मग्न्या हातून एकदां लिहिलें जावें. मग इतर कांहींही लिहोत. कवीवर विश्वास ठेवणाऱ्या कवीचें तरी म्हणणे काय आहे तें वाचायला मिळालें पाहिजे.”

कवि आपल्या काव्यांत स्वतःच्या अनुभवाचा उपयोग करून घेतोच, नाही असें नाहीं. परंतु आत्मचरित्र किती व कोणतें हें फक्त कवीच सांगू शकेल. कांहीं तरी सांगून लोकांना भलत्याच दिशेनें झुलवीत न्यायची कला मला अवगत नसल्यामुळे मी मौनाचा स्वीकार श्रेयस्कर मानतो. तथापि आयुष्यांतील कांहीं प्रसंग कोणत्या ना कोणत्या कारणानें प्रसिद्ध होत असल्यानें लोकांचेंच काय पण मित्रांचेही तर्कवितर्क चालू होतात; आणि आपापल्या माहितीच्या जोरावर ते तर्क खरेच आहेत अशी त्यांची दृढ समजूत होते. मित्र काय म्हणतात हे सुद्धां मग्न्या कानांवर उशीरा येतें. तोंपर्यंत कमीअधिक व्हायचा अनर्थ होऊन गेलेला असतो. × × नें ‘श्यामले’ संबंधांचे अनर्थावह विधान × × × त प्रसिद्ध केलेच कीं नाहीं. आतां ही कविता त्या व्यक्तीची ओळख होण्यापूर्वी लिहिली गेली होती. इतकेंच नव्हे तर सुदैवानें ‘महाराष्ट्र साहित्य’ मासिकांतील ‘गजलांजलि’ या लेखमालेत प्रसिद्धही झालेली आहे. ही गोष्ट मी लोकांच्या नजरेला आणिली तरी किती लोक सरळपणानें आपला ग्रह बदलण्यास तयार होतील? हाच गैरसमज ओळखीपूर्वीच लिहून प्रसिद्ध झालेल्या ‘भिल्लीण न तूं भाभिनी’ या कविते-विपर्यां! मागाहून लिहिलेल्या कवितेविपर्यां तर बोलायलाच नको!

स्वतः माधवरावांनी आपल्या कवितांसंबंधी लिहून ठेवले आहे तें मी येथें मुद्दाम उद्धृत केले आहे. ह्याहून अधिक लिहिण्याची गरज नाहीं. माधवरावांच्या मृत्यूनंतर मग्न्या कानावर कांहीं कविता अमुक एक व्यक्तीवरच आहेत असे उद्गार आले. त्यांचें समाधान स्वतः माधवराव जिवंत असते तरच करूं शकले असते आणि तरीही तें समाधान झालें असतें कीं नसतें ही शंकाच आहे. मग आतां त्यांच्या मृत्यूनंतर तर विचारायलाच नको!

सार्वजनिक जीवनांतील माधवराव : : ११

माधवरावांच्या सार्वजनिक आयुष्याशी माझा फारसा संबंध आला नाही. आमचें लग्न झाल्यावर माझ्या कानावर बरेंच वेळ असें आलें होतें कीं, आतां माधवराव कविता करतील आणि त्यांच्या कविता 'गंगू' म्हणेल ! परंतु ही गोष्ट माझ्या अगदीं स्वभावाविरुद्ध होती. त्यांनीं कविता 'करावी व मीं गावीं' असें कधींच झालें नाही. इतर कवींच्या कविता मीं दोन तीन सम्मेलनांतून म्हटल्या होत्या. परंतु माधवरावांची कविता एखाद्याच खाजगी बैठकींत मीं म्हटली असेन. मी तसें करण्याचें मुद्दाम टाळीत असें. माझा आवाज जरी बरा असला तरी माधवरावांची म्हणण्याची धाटणी मला कधींच साधली नसती अशी माझी खात्री होती.

मला एकदांचा असा प्रसंग आठवतो कीं, आम्ही अलिबागला गेलों असतां माधवरावांचें काव्य गायन झालें. तसें ते चार लोकांत कविता क्वचित्च म्हणत. माधवरावांनीं दोनतीन कविता चालीवर म्हटल्या व नंतर "मुंबईमध्ये पहाल तो आपल्याच गर्दीत" ही तशीच साधी म्हटली. तरी ती त्यांनीं इतकी सुंदर म्हटली कीं, श्रोतृवृंद अगदीं तल्लीन झाला होता.

कोल्हापूरच्या १०-११ वर्षांच्या काळांत माधवरावांनीं बहुतेक दक्षिण महाराष्ट्र पालथा घातला. सन १९२८ नंतर ते हळूहळू जास्त प्रसिद्धीस येऊं लागले व मधून मधून कोणत्याना कोणत्या तरी निमित्तानें ते निरनिराळ्या ठिकाणीं जाऊं लागले. ह्या काळांत अनेक प्रसंगीं सभांचे अध्यक्ष, वक्ते, सन्मान्य पाहुणे म्हणून महिन्यांतून त्यांची एखादी तरी फेरी तिकडच्या मुलखांत होऊं लागली. माधवराव जितके एकलकोडे होते तितके ते मनमिळाऊ व विनोदी होते. कांहीं कांहीं जुन्या कुटुंबांतील स्त्रियाही त्यांच्याशीं अगदी मोकळेपणानें वागत व बोलत व माधवरावही अशा ठिकाणीं घरच्यासारखे वागत.

माधवरावांच्या आयुष्यांतील त्यांच्या प्रतिकूल काळांत भिन्न म्हणवणाऱ्या कांहीं मंडळींनीं "आतां आपण आमच्या घरीं न आलांत तर बरे" असें त्यांना स्पष्ट सांगितलें होतें. माधवराव पुन्हा प्रोफेसर झाल्यावर अशाच एका जुन्या ओळखीच्या त्यांच्या मित्रांनीं त्यांच्याशीं पुन्हा पूर्ववत् संबंध ठेवण्याचा प्रयत्न

केला. असे गंमतीदार प्रसंग अलीकडे अलीकडे वांवार येऊं लागले होते. सन १९२४ सालच्या फर्ग्यूसन कॉलेज-प्रकरणामुळे दुशील ठरलेले माधवराव आतां लोकांच्या दृष्टीने सुशील ठरूं लागले होते. असे कांहीं, प्रसंग घडले म्हणजे ते विनोदानें म्हणत, 'पत्नी ढालच कीं अन्नूची.' कित्येक वेळीं ते बेचैनही होत. व म्हणत, " हा मान मला नाही. हा माझ्या प्रोफेसरीला व डी. लिट्. पदवीला आहे. मी ह्यानें हुरळून जाणार नाहीं. ज्यांनीं न-कळत मला वार्ड वागवले त्यांचा मला राग येत नाही. परंतु अंतःकरणांतील त्यांच्याबद्दल असलेला ओलावा व ओढा आतां माल नाहींसा झाला आहे ! ”

१९३३ सालीं नाशिक कवि-सम्मेलन झालें. माधवराव अध्यक्ष होते, व स्वागताध्यक्ष श्रीमती लक्ष्मीबाई टिळक होत्या. १९३६ सालीं जळगांव साहित्य-सम्मेलन झाले. अध्यक्ष माधवराव व स्वागताध्यक्ष सौ. आनंदी-बाई शिर्के होत्या. ह्यावरून माधवराव विनोदानें म्हणत कीं, " मी शक्य तों स्त्रियांना टाळीत असतो. परंतु स्त्रिया माल माझ्या हात धुऊन पाठीस लागल्या आहेत. ”

माधवराव नाशिक कवि संमेलनाचे अध्यक्ष झाले त्या वर्षीच आमच्या सुधाचा जन्म झाला. मी दवाखान्यांतून घरीं आले व माधवराव संमेलनाला नाशिकला गेले. त्या संमेलनप्रसंगीं व्हावयाचे अध्यक्षीय भाषण माधवरावांनीं मी दवाखान्यांत असतांना रोज दुपारीं कॉलेज सुटल्यावर नियमितपणें येऊन वाचून दाखवावे. दवाखान्यांत माझ्यासारख्या ज्या आणखी एक दोन बाळंतिणी होत्या त्या व नर्स आमच्याकडे मोठ्या कुतूहलानें बघत.

साधारण दिवसाचे आठ दहा तास तरी त्यांचें लेखन चाले. लेखन थोडेंबहुत झालें कीं तें त्यांना कोणाला तरी वाचून दाखविल्याशिवाय चैन पडत नसे. मला तर वाचून दाखवीतच, पण कोणी आमच्या घरीं जर त्या वेळेस आले तर त्यालाही ही शिक्षा सहन करावी लागे. समजा, जर कोणी आलेच नाहीं तर ते कोणाला तरी बरोबर घेऊन येत व आपला लिहिलेला भाग वाचून दाखवीत.

त्यांना आणखी एक मोठी गमतीवार संवय होती. त्यांनीं एखादी कविता केली कीं तीच कविता पंधरा दिवसांनीं बहुतेक आमूलाग्र बदलेलेली असावयाचीच. ह्या त्यांच्या संवयीमुळेच त्यांच्या कांहीं चांगल्या कविताही-क्लिष्ट झाल्या आहेत.

प्रसिद्ध झालेल्या कवितांत फेरफार करण्याचा मध्यंतरी-त्यांनीं सपाटाच लावला होता. हे त्यांचे करणे मलाही फारसे आवडत नसे.

मी त्यांना एका पत्रांत लिहिले, “ आतां सध्यां तुमचा लेखनव्यवसाय बंद पडलेला दिसतो आहे. नवीन लेखाकरतां कांहीं विषय सांपडत नाहीं असे वाटते ! पण तुमची आणखीं एक त्यामुळे मला भीति वाटू लागली आहे. तुम्हांला कांहीं उद्योग नसला म्हणजे तुम्ही जुन्या कविता चांगल्या असतांही सुधारत बसतां. कृपा करून हा डागडुजीचा रिकामा धंदा करूं नका.

एकदां ‘अज्ञातनाथास’ ही कविता सुधारून ती त्यांनीं मला पत्रांतून पाठविली. ती नवीन सुधारलेली कविता मला तितकीशी आवडली नाहीं. ते मला लिहितात—

“ मला ती कविता निर्दोष व अर्थपूर्ण करावयाची आहे. Better is the enemy of good ’ असें ह्या कवितेच्या बाबतींत मी होऊं देणार नाहीं. तुला ती भीति कां वाटते ? मी सध्यां डागडुजीचा धंदा आरंभला आहे, असे कां म्हणतेस ? असें म्हणण्यापेक्षां साफसुफीचे व रड्गुरोगणाचें काम करित आहे असें म्हणणें अधिक युक्त होईल, आणि घराची काळजी असली तर शाश्वतीसाठीं तीही केलीच पाहिजे.”

स. १९३५ सालीं इंदूरला साहित्य-सम्मेलन झालें. तेव्हां औंधचे राजे सम्मेलनाचे अध्यक्ष होते. त्याच सम्मेलनांत पुढील सम्मेलन जळगांवला व्हायचें ठरले. तेव्हांच रा. शिर्के बोलून गेले कीं, “ जळगांवच्या सम्मेलनाचे अध्यक्ष आम्ही माधवरावांनाच करणार.” आणि ते बोलल्याप्रमाणें खरोखरच त्या सम्मेलनाचे अध्यक्ष माधवरावच झाले. माधवराव साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष झाले त्या सुमारास माझी प्रकृति बरी नव्हती. मी सम्मेलनाला जाऊं शकेन असें मला वाटलें नाहीं. परंतु माधवरावांचा हा बहुमान होता. तो दृष्टीने पाहवा अशी इच्छा मला सहाजिकपणेंच होती; माधवराव जळगांवला गेल्या-नंतर दोन दिवसांनीं मी मुलें माहेरीं ठेवून सम्मेलनाला गेलें. मुलांना दूर ठेवून कोणत्याही सभेला किंवा सम्मेलनाला मी कधीं गेले नव्हतें. मुलांची व संसाराची आबाळ करून असल्या गोष्टी करणे मला व विशेषतः माधवरावांना मुळींच पसंत नव्हतें. एकदां जाणून बुजून संसारांत पडल्यावर तो नीटनेटका मन लावून करणें हें स्त्रीनें आपलें आद्य कर्तव्य समजावें असें त्यांचें मत

होत्रें. परंतु ह्या प्रसंगी मीं यावें अशी माधवरावांचीही इच्छा दिसली. म्हणूनच मुलें लहान होती तरी त्यांना दूर ठेवून मी सम्मेलनाला गेलें. गाडींत माझ्या-बरोबर प्रो. शं. के. कनिटकर व डॉ. श्री. व्यं. केतकर होते; माधवरावांची जेथें उतरायची सोय केली होती तेथें मात्र मी उतरलें नाहीं. मी प्रतिनिधी-निवासांत उतरलें होतें. त्याही वेळेस माधवराव इतके गडबडींत होते तरी माझी विचारपूस करायचें कधीं ते विसरले नाहींत. जेवायला आम्ही सोनाळकर वकिलांच्या घरीं जात असूं. माधवराव कितीही कामांत असले तरी जेवायची वेळ दुपारीं ११ ला झाली कीं माझ्याकडे येत, आम्ही दोघें मिळून जेवायला जात असूं; परंतु ह्या व्यतिरिक्त त्यांची-माझी कधीं गांठ पडत नसे. त्याच दिवसांत एकदां असें झालें कीं, माधवराव इतर पाहुण्यांच्या बरोबर प्रतिनिधी-निवासांत जेवले. मी मात्र जेवलें नाहीं. मी निवासांतच त्यांची वाट पाहत बसलें. कांहीं वेळानें माधवराव मला तेथेंच जेवल्याचें समजलें. मी कांहीं चोललें नाहीं. माझा स्वभाव मूळचा संकोची. 'मला जेवायचें आहे' असें मीं कांहीं तेथील व्यवस्थापकांना सांगितलें नाहीं व तशीच अंथरुण घालून झोपलें. माझ्याबरोबर माझ्या खोलींत श्री. सौ. शालिनीबाई रानडे उतरल्या होत्या; त्यांनाही मी उपाशी असल्याचें सांगितलें नाहीं. रात्रीचे दहा वाजले. माधवरावांना एकाएकीं आठवण झाली व ते ताबडतोब आपल्या निवासांतून रालीं १०॥ ला आले व माझ्या जेवणाची विचारपूस करूं लागले. माझ्या संकोची स्वभावाबद्दल मी थोडें रागें भरून तर घेतलेंच, परंतु इतक्या रात्रीं जेवणाकरितां कोणाला त्रास देणें मलाही बरोबर वाटलें नाहीं. मी तशीच झोपलें.

ते जेथें उतरले होतें तेथें त्यांची राहण्याची व्यवस्था असावी तशी नव्हती. सम्मेलनाचे अध्यक्ष-माधवराव बाटलीनेंच पाणी पीत होते. परंतु माधवरावांनीं स्वतः मात्र ह्या गोष्टीची तक्रार कधीं केली नाहीं. हें जेव्हां इतरांच्या ध्यानांत आलें तेव्हां शेवटल्या दिवशीं तेथें तांब्या भांडें ठेवण्यांत आलें.

माधवराव एकदां कोणत्या कामांत गढले कीं त्यांना स्वतःच्या देहाची सुद्धां शुद्ध नसे. सम्मेलन संपलें व मी सहज त्यांच्या खोलींत गेलें. खोलीचा अवतार पाहण्यासारखा होता. एका कोपऱ्यांत हारांचा खच पडला होता; होल्ड-ऑलमधले अंथरुण होल्ड-ऑलमधेच, परंतु अस्ताव्यस्त पडलें होतें. दोन

चार दिवसांचे न धुतलेले कपडे खुंट्यावर लोंबत होते. खोली दोन दिवसांत झाडलेली दिसत निव्हती. माधवराव बाहेरच्या बाजूला बैठकीत दहाबारा मडळींशीं गप्पा करण्यांत निमग्न झाले होते. शेवटीं मीं व मोहनराव शहाण्यांनीं खोली आवरली.

त्यानंतर त्याच दिवशीं आम्ही सौ. आनंदीबाई शिकर्यांच्याकडे राहावयास गेलों. घाटेमंडळीही तेथेंच उतरली होती. गप्पांना रंग चढला होता. माधवरावांच्या अंगांत विनोदानें संचार केला होता. मंडळी माधवरावांच्या बोलण्यावर पोट धरधरून हंसत होती. आम्ही त्याच रात्रीं अकराच्या गाडीनें पुण्यास येण्यास निघालों.

१९३८ सालीं नगर साहित्य-सम्मेलन झालें. माधवराव त्या सम्मेलनाला गेले होते. तेथें ते तीन दिवस होते. तिसरे दिवशीं रात्रीं ८-९ च्या सुमाराला ते घरीं आले. मीं स्नानाकरतां पाणी तापवलें व धुतलेले कपडे काढण्याकरितां त्यांची प्रवासांतली वळकटी सोडली. आंत पाहतें तों एकही धुतलेला कपडा सांपडला नाहीं. मीं भराभर सर्व मळलेल्या कपड्यांचे बोळे बाहेर काढले आणि माधवरावांना आठवण झाली कीं, आपण नगरला होतो तोंवर आंधोळच केली नाहीं. आंधोळीचा विधिनिषेध त्यांना फारसा नव्हताच. एखाद वेळीं त्यांना त्याचद्वल म्हटलें तर ते म्हणत, “ आमची आंधोळ जुम्माके जुम्मां ! ”

ते एकदा मंडळींत बसले किंवा कोठें बाहेरगांवां गेले कीं त्यांना स्वतःला खाजगी व्यवहार उरकण्याची कधीं आठवण राहात नसे. घरीं सुद्धा कोणाला जेवायला बोलावलें तर बोलण्याच्या नादांत माधवरावांना आपण काय जेवतो व किती जेवतो ह्याची शुद्धच नसायची! त्यांना एक माहीत होतें कीं, पानांत टाकायचें नाहीं; मग कोणी कितीहि वाढत गेलें तर पुरे म्हणायची आठवण त्यांना क्वचितच राहिली. ते घरीं असले म्हणजे मला त्यांच्या जेवणांतली ही खोड माहीत होती. मी आपोआपच त्यांचें पुरेसे जेवण झाले कीं वाढायचें बंद करीं. परंतु बाहेरगांवां जाऊन आले कीं अजीर्ण झाल्याची तक्रार त्यांची ठरलेली असे. बरेच पदार्थ पानांत वाढले कीं ते म्हणत. “ मी भरलेलें पान पाहून गोंधळून जातो. अशा वेळीं कोणता पदार्थ खावा हें मला समजतच नाहीं. काहीं वेळेस इंग्रजी पद्धत मला आवडते. एकच डिश पुढें आली म्हणजे तेवढाच पदार्थ खातां येतो.”

. स. १९३७ च्या जानेवारीच्या २३ तारखेस 'छंदोरचनेची' दुसरी आवृत्ति प्रसिद्ध झाली. जमल्यास त्यांना ह्याच छंदोरचनेवर मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट्. पदवी घ्यावयाची होती. हे छंदोरचनेचे काम जवळजवळ दोन वर्षे चालले होते. छंदोरचना प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी तो प्रबंध म्हणून मुंबई विद्यापीठाकडे डी. लिट्. करिता पाठविला. ह्याच सुमारास त्यांना छंदोरचना ग्रंथाला तर्खडकर पारितोषिक मिळाले.

परंतु माधवरावांचे दैव त्यांना इतके अनुकूल कधीच नव्हते. मुंबई विद्यापीठाच्या मराठी बोर्डात हा ग्रंथ डी. लिट् पदवी देण्याच्या योग्यतेचा नाही असा ठराव झाल्याचे बरेच दिवसांनी त्यांना कळले. त्यांना त्या वेळी अत्यंत वाईट वाटले. त्या दिवशी १० च्या डाकेला प्रो. एम्. आर. परांजप्यांचे पत्र आले. ते पत्र घेऊन माधवराव आंत आले. मी जेवणाची तयारी करित होते. माधवराव अत्यंत खिन्न दिसले. त्यांनी ते पत्र माझ्या हातांत दिले. मी ते वाचले. बराच वेळ माधवराव विचार करित बसले व नंतर एकदा उसासा टाकून म्हणाले, "बस् आतां तूं शिरा कर." मी म्हटले कां? 'त्यांनी उत्तर दिले, "अत्यंत उद्विग्न-तेच्या वेळी कांहीं बाह्योपचारानें मला माझे मन रमवात्रेस वाटते. तो एक मनाचा विरंगुळा आहे. एवढ्याने मी निराश होणार नाही, मला पदवी मिळाली, पाहिजे आणि ती मला खात्रीने मिळेल."

फर्ग्युसन कॉलेजांतून ज्या वेळी माधवराव निघाले त्या दिवशी त्यांना अशाच मनाच्या चमत्कारिक परिस्थितीत आपल्या मित्रांना श्रीखंड-पुरीचे जेवण दिले होते. अशा वेळी माधवराव अत्यंत शांत असत. मनांतून अत्यंत बेचैन झालेले माधवराव अशा वेळी संभाषणांत विनोदही करित.

माधवरावांना पदवी सुखासुखी मिळाली नाही. त्यांच्या शितशत्रूंनी ती त्यांना मिळू नये म्हणून अनेक खटपटी लटपटी केल्या व महत्प्रयासाने माधवराव शेवटी स. १९३९च्या फेब्रुवारी महिन्यांत ता. १५ ह्या दिवशी डी. लिट्. झाले. म्हणजे छंदोरचनेची सुधारून वाढविलेली आवृत्ति जानेवारी १९३७ साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर हा ग्रंथ त्यांनी लगेच डी. लिट्. पदवीकरतां युनिव्हर्सिटीत पाठवला. व जवळजवळ दोन वर्षांनी त्यांना अनेक भानगडी व उलाढाल्यानंतर ही पदवी मिळाली.

त्यांना ती बातमी कळली तेव्हां ते कोल्हापूरला व मी पुण्याला होते. मला माधवरावांनी डी. लिट्. झाल्याची आनंदाची बातमी तारेने कळ-

वली. डी. लिट्.चा निकाल लागे तोंवर माधवरावांचें चित्त स्थिर नव्हतें. त्या संबंधीं माधवराव मला एका पत्रांत लिहतात, “ हा आठवडाही माझा काळजीतच गेला. प्रत्येका कॉलेजांतून आल्यावर टपाल पाहावं आणि प्रतीक्षित कांहीं नाहीं म्हणून चुटपुटावें असें चालले होतें. २० वर्षांपूर्वीच्या एम्. ए. च्या परिणामाची मी अशीच वाट पहात होतो. त्याची मला फार आठवण होते. कसा मी आपल्या पूर्वीच्या चुका ओळखून पुढील अभ्यासाला निकरानें आरंभ केला होता, मी परिणामाच्या दिवशी सकाळी प्रो. शेख यांच्याकडे गेलों असतां त्यांनीं उत्तरपत्रिका कशा काय लिहिल्या गेल्या आहेत म्हणून विचारलें आणि मी दुसऱ्या वर्गांत येईन. कदाचित् नापास होईन असें उत्तर देतांच, त्यांनीं ‘नापास होण्याचा प्रश्नच नाहा; १ ला वर्ग मिळतो किंवा काय येवढाच प्रश्न आहे.’ असे उद्गार काढले व मला कसें हायसें झाले हें मला चांगलें स्मरतें.”

ही वेळ टळून गेल्यावर कांहींही होवो. त्यांतले स्वारस्य गेलें. माझे दुर्दैव आड आलें तर त्याही वेळेस माझे शत्रूच माझ्यावर विजय मिळवतील, पण माझे प्रयत्न विराम पावणार नाहींत. माझ्या पुस्तकावरून एक पुस्तक इंग्रजीत लिहून ते प्रकाशित करून. हिंदुस्थानांतील आणि हिंदुस्तानाबाहेरील विविध भाषाकोविदांच्यापुढे ठेवावयाचें हा मी निश्चय केला आहे. माधवराव डी. लिट्. झाले, परंतु त्याचें बरेंचसें श्रेय प्रो. एम. आर. परांजप्यांना आहे. ते त्या ठिकाणीं होतें म्हणूनच इतरांच्या लटपटी चालल्या नाहींत; नाहींतर एकट्या माधवरावांच्या श्रमाला यश येणें कठीण होतें.

ते डी. लिट्. झाले तेव्हां त्यांच्या अनेक चहात्यांना अत्यंत आनंद झाला; परंतु ज्यांनीं त्यांना ही पदवी मिळू नये म्हणून अतिशय खटपट केली त्यांचीं तोंडे मात्र हिरमुसलीं झालीं. त्यांचा पहिला सन्मान राजाराम कॉलेजांत प्रि. डॉ. बाळकृष्णांनीं दरबारी थाटाचा केला; आणि त्याच सुमारास डॉ. बाळकृष्णांची खटपट माधवरावांना वरची ग्रेड मिळावी म्हणून चालू झाली होती. त्यांनीं तसें आपण होऊन माधवरावांना सांगितलेंही होतें, परंतु त्या खटपटीला यश येण्याच्या आंतच माधवराव वारले.

त्यांचा अनेक ठिकाणीं सन्मान झाला, परंतु विशेष उल्लेख करण्यासारखा सन्मान म्हणजे ते ज्या खानावळींत मी नसतांना जेवत होतें त्या खाणावळीच्या मालकानें आपण होऊन केलेला होय. आणि सगळ्यांत आनंद जर त्यांना झाला असेल तर ह्या सन्मानामुळेच झाला.

पुण्यालाही त्यांचा बऱ्याच ठिकाणी सन्मान झाला. त्याकरतां ते पुण्याला आले होते. आमचा 'निवान्त' बंगला तेव्हां नुकताच बांधून झाला होता. माधवराव एक दिवस मूला न कळवतांच पुण्याला आले. दुपारी त्यांना कोठें तरी मोठी मेजवानी होती. धांदरटपणा त्यांच्या पांचवीला पूजलेला असे. दुपारी चार वाजतांच आमंत्रण होतें. माधवरावांनीं सर्व कपडे चढवले व ते बुटांकरता सूटकेस हुडकूं लागले. पण ते त्यांना सांपडले नाहींत. ते त्यांनीं आणलेच नव्हते, मग सांपडणार कोटून ? शेवटीं नुसतेच भोजे घालून भाड्याचा टांगा करून ते मेजवानीला गेले. आणि ते मला समजू नये म्हणून त्यांना टांग मुद्दाम बाचांच्या बंगल्याच्या बाजूला उभा करायला सांगितला व परस्पर तिकडूनच ते गेले. हे त्यांनीं सर्व कां केलें तर ह्या त्यांच्या धांदरटपणाबद्दल मी कांहीं तरी बोलेन असें त्यांना वाटलें म्हणून.

सन १९३८ सालापासून माधवराव आत्मलक्षी झाले होते. त्यांना जगाचे बरेवाईट अनेक अनुभव आले. त्यामुळे ते अलीकडे समाजांत वावरत, परंतु संकोच वृत्तीने व सांशकपणानें वावरत. त्यांचा अलीकडे स्वभाव कसा बदलत चालला होता हे मी खाली दिलेल्या त्यांच्या पत्रांतील एका भागावरून स्पष्ट होईल.

“ खरें म्हणशील तर जिवास जीव देणाऱ्या व्यक्तींच्या सहवासांतच शान्तपणानें आपलें कर्तव्य करीत काळ कंटावा असें मला अलीकडे वाटूं लागलें आहे नात्यांची माणसे बहुधा स्वार्थी व अविश्वसनीय असें माझें पहिल्यापासूनचें मत अनुभवानें दृढच झालें आहे, आणि सारेच मित्र हे केवळ निःस्वार्थी व विश्वासनीय असतात हे मत मला अनुभवानें पार दासळून गेलें आहे. त्यामुळे माझी स्थिति लाटांवर तरड्गत वाहणाऱ्या लाकडाच्या ओण्डक्यासारखी झालेली आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे येत जात असत, परंतु पूर्वाग्रहानें एकदम मोकळेपणानें ते कोणाशींच वागत नसत. त्यांना ह्या बाबतींत एक प्रकारची विरक्ति आली होती. तसें पाहिलें तर पूर्वापेक्षांही समाजांत त्यांना अधिक महत्त्वाचें व मानाचें स्थान मिळालें होतें. त्यांचा अनुयायीवर्ग वाढत चालला होता व मित्तपरिवारहि वाढत चालला होता.

अलीकडे बहुतेक महिन्यांतून एखाद्या तरी समारंभाला परगांवीं ते जात परंतु त्यांची पूर्वीची मोकळेपणाची वागणूक हल्लीं राहिली नव्हती, त्यांच्या मूळच्या एकलकोंड्या स्वभावाला इतकी लोकप्रियता व उद्योग मानवला

नाहीं हेंच खरें. ते शेवटच्या पांचसात वर्षे घडाडीनें कामें करीत, सभा-संमेलनांत भाग घेत, आपल्या आवडत्या प्रश्नांविषयीं अविश्रांत प्रचार करीत, अनेक प्रकारच्या लोकांना भेटत. प्रवास करीत; परंतु या सर्व उद्योगांत ते कधींच रंगून गेले नाहींत. त्यांत केवळ कर्तव्यबुद्धि होती. अनेक लोकांशीं ते बोलत, पत्रव्यवहार करीत. परंतु त्यांत खराखुरा जिव्हाळा नव्हता. त्यांनीं या काळांत एकही नवीन मित्र केला नाहीं हें लक्ष्यांत घेण्यासारखें आहे.

अलीकडील कांहीं वर्षे : : : ११

माधवरावांना पहिल्यापासून असे वाटे की, मी स्वावलंबी व्हावे. नव-
व्याच्या कीर्तीवर बायकोचा मोठेपणा म्हणजे कांहीं तो खरा मोठेपणा नव्हे.
एखादे वेळीं नवऱ्याचे कांहीं झालें तर बायकोचा मोठेपणा एकदम नाहीसा
होतो. तसें माझ्या मोठेपणावर तूं जगूं नयेस; तुझे स्वतःचे असें तुझ्यांत
कांहीं तरी असलें पाहिजे असें ते मला नेहमी म्हणत. मुली शिकतात;
किंबहुना आईबाप त्यांना शिकवितात ते केवळ लग्नाच्या बाजारांत त्यांना
भाव यावा म्हणून आणि स्त्रियांनाही आपण आपल्या शिक्षणाचा कांहीं
उपयोग करावा असें वाटत नाही. म्हणून सुशिक्षित स्त्रियांच्या बाबतीतील
त्यांची मते आतां अनुभवानें बदललीं होती. शिक्षणानें ज्या प्रकारचे मन
सुसंस्कृत व्हायला पाहिजे त्या प्रकारचे होत नाही, असें त्यांना वाटत असे.
पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना घरकामाचा कंटाळा असतो, त्यांत
त्यांना कर्मापणा वाटतो. नुसती पोशाखी वृत्ति दिवसेंदिवस जास्त बळावत
चाळली आहे. दिवसेंदिवस काळ कठीण येत चालला आहे, सुशिक्षित
स्त्रियांची जबाबदारी त्या मानानें वाढली आहे. परंतु त्याची जाणीव फार
थोड्या सुशिक्षित स्त्रियांना असते असें ते म्हणत. पाश्चात्य स्त्रियांच्या फुल-
पाखरूं व पोशाखी वृत्तीचे अनुकरण अलीकडील सुशिक्षित स्त्रिया करीत
आहेत, पण त्यांचा कणखरपणा, धीटपणा, वाटेल तें काम करण्याची त्यांची
घडाडी आमच्या स्त्रियांत नाही.

त्यासंबंधीं ते मला एका पत्रांत लिहितात—

‘ येथील वेषभूषेच्या तऱ्हा पाहून मात्र मन बुचकळ्यांत पडतें. जस-
जसें पदवी परीक्षोत्तरचे भवितव्य चिन्त्य आणि कठीण होत आहे तसतसें
विद्यार्थी व विद्यार्थिनींची वृत्ति पोशाखी आणि निश्चिन्त होत चालली आहे;
डोळ्यांची समाराधना होत आहे.

पण पुढें काय ? मुख्य रस्त्यावर डॉ.....च्या दवाखान्यासमोर एका
बहाडी अिराणी व्यापार्यानें × × × रेस्तोरां काढलें आहे. तेथें जाऊन

विद्यार्थी विद्यार्थिनींनीं सामिष भोजन करावयाचें आणि तम्बाकूच्या परदेशी धुरांत बाहेर पडावयाचें ही म्हणे अगदीं अलीकडील टूम आहे. मी काल आंत जाऊन पाहिलें मला विशेष असें कांहींच वाटलें नाहीं. विलायती शिळ्या कल्पना आम्ही घेतों. तसें पुण्याचे नवतरुण मुंबईच्या शिळ्या टुमी उचलतात.

ज्यांच्या अंगांत कोणतेंच कर्तृत्व नाहीं अशा सुशिक्षित स्त्रियांपेक्षां मला अशिक्षित पण कर्तृत्ववान बाणेदार करारी स्त्रियांच्या बद्दल जास्त आदर वाटतो.

पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांना देखील आईबापांच्या परिस्थितीची कल्पना नसते. ज्या गांवीं शिक्षणाकरितां मुलगा राहिला असेल त्या ठिकाणीं बाप मुलाला पोटाला चिमटा घेऊन पैसे पाठवतो. मुलगा खुशाल ते चैनीत उडवतो. चैन अवश्य करावी, परंतु स्वतःच्या पैशावर ती करावी.

बापानें हाडाचीं काडें करून पैसे मिळवावे, आणि मुलानें ते बेजबाबदारपणें उडवावे ह्याबद्दल त्यांना अत्यंत तिटकारा वाटत असे. ते विद्यार्थ्यांना उपदेश करतांना नेहमीं म्हणत, 'आधीं मिळवा व मग मिरवा' बापाच्या जिवावर मिरवण्याचा मुलाला अधिकार नाहीं. बापानें श्रम करून पैसा मिळवलेला असतो, मुलगा त्या पैशाच्या धुरानें आळशी व आयदी बनतो. त्याला कष्ट करावेसे वाटत नाहींत. बापानें रगड पैसा ठेवला तर बापाच्या मार्गे पैसा मिळविण्यास काय श्रम करावे लागतात ह्याची कल्पना मुलांना साहजिकच येत नाहीं. एक प्रकारें पैसा मार्गे ठेवून बाप मुलांचें नुकसान करतात. मुलें जर बापाच्या पैशावर आयदी व चैनी बनणार असलीं तर बापानें मुलाला एक पैहि ठेवूं नये. खुशाल घरादारारवर नांगर फिरवावा असें ते म्हणत. सुशिक्षित पदवीधर मुलें काय किंवा मुली काय, ह्यांच्या बाबतींत आईबापांचें पहिलें कर्तव्य म्हणजे त्यांना समजू लागल्यावर त्यांच्या परिस्थितीची त्यांना जाणीव करून देणें. दुर्दैवेंकरून त्यांना ती नच झाली तर शहाणपणा शिकण्याकरितां खुशाल त्यांना एक पैहि न देतां घराबाहेर घालवून द्यावें असें त्यांचें मत होतें.

केव्हां केव्हां ते म्हणत, अलीकडील बहुतेक सुशिक्षित मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्यांची वृत्ति सुखासीन व चैनी बनलेली असते.

लज्ज करून पतीबरोबर पतीच्या परिस्थितीप्रमाणें कष्ट करण्याची तयारी फार थोड्यांची असते. त्यांना त्याकरितां पति मुस्थितीतला मोठ्या हुद्याचा असा हवा असतो. परंतु नवऱ्याच्या जिवावर चैन करणें, त्याच्या श्रीमंतीवर भिरविणें व स्वतःचें स्वत्व पार विसरणें ह्या गोष्टींत वास्तविक सुशिक्षित स्त्रियांना कमीपणा वाटला पाहिजे असें ते म्हणत. हिंदुकायद्याप्रमाणें पतीच्या छत्राखालीं स्त्री कितीहि सुशिक्षित असो तिला समाजांत स्वतंत्र स्थान नाहीं. परंतु तें स्थान शक्य तितकें त्यांनीं मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उद्यां एखाद्या स्त्रीचा पति निवर्तला तर पतीमुळें तिला मिळालेला तिचा मान व दर्जा चुटकीसरसा नष्ट होतो. डॉक्टराची डॉक्टरींग बाई, प्रोफेसराची प्रोफेसरीणबाई इत्यादि नवऱ्यामुळें मिळालेल्या फुकट पदव्या नवरा नाहींसा झाला कीं त्याहि नाहींशा होतात. अशिक्षित स्त्रिया विचारांच्या असहाय असतात, परंतु सुशिक्षित हिंदु स्त्रिनें तरी आपल्या स्वतःच्या विद्येवर आपणाला समाजांत एक स्वतंत्र स्थान निर्माण केलें पाहिजे. तरच त्या शिक्षणाचा उपयोग आणि म्हणून जी. ए. झाल्यानंतर निदान एखादें वर्ष तरी मीं नोकरी करावी व तोही एक अनुभव घ्यावा असें त्यांना वाटे.

१९३० च्या मेमध्ये मी एकाएकीं बरीच आजारी झालें, आजारांतून बरी झाल्यानंतर हवा बदलायला पाहिजे असें डॉक्टरांचें म्हणणें होतें. म्हणून कोठें तरी मी एकटीनेंच जायचें ठरलें. इतक्यांत त्याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या आरंभीं महर्षि आण्णासाहेब कर्वे मला पुण्यास एकदां वाटेंत भेटले आणि त्यांनीं “ तूं हवा बदलायला जाणारच असलीस तर बेळगांवला जा, तेथे कांहीं दिवसांकरितां एका शिक्षकिणीची आवश्यकता आहे ” असें त्यांनीं मला सांगितलें. ही गोष्ट मीं माधवरावांना सांगितली व ऑक्टोबरच्या सुटीनंतर मी बेळगांवला गेलें. तेथे मी महिनाभरच होतें. महिन्यापुरतीच मीं तेथे नोकरी केली, परंतु तेवढ्यानें माधवरावांचें समाधान झालें.

मी बेळगांवला गेल्याबरोबर इकडे पुणें व कोल्हापूरमध्ये अशी एक अवई उठली कीं, आमचें दोघांचें पटेनासें झालें, म्हणूनच मी बेळगांवला गेलें.

अलीकडे सर्व बाबतींतला त्यांचा पूर्वीचा लहरीपणा जाऊन ते संसारांत पूर्ण रंगून गेले होते. हा त्यांच्यातील बदल पाहून माधवरावांच्या कांहीं

स्नेह्यांनीं म्हणावें, 'लीलाबाई तुमच्यामुळें माधवरावांचें काव्य नष्ट होईल कीं काय अशीं आम्हांला अलीकडे फार भीति वाटूं लागली आहे.' हें ऐकून माधवराव नुसते हंसत.

पुढें आम्हाला मुलें झाल्यावर तर माधवराव त्यांच्या स्वस्ता खाण्यांत इतके गढलेले असत कीं, दिवसाचा व रातीचा त्यांचा बराचसा वेळ मुलांच्यांतच जाई. जात्याच माधवरावांना मुलांची आवड जास्त; त्यांत त्यांना स्वतःला मुलें झाल्यावर तर माधवरावच त्या मुलांची आई झाले होते असें म्हटलें तर अतिशयोक्ति होणार नाही.

दिनू-सुधा लहान असताना रात्री त्यांना दूध पाजायला मला कधींच उठावें लागलें नाही. त्यांना माझ्या आर्भीच जाग येई. आणि स्टोवर दूध ऊन करण्यापासून तें मुलांचीं दुधाचीं भांडीं विसळून ठेवून त्यांना पुन्हां थोपटून निजवण्याचें काम तेच करीत.

मुलें लहानपणीं त्यांच्याचजवळ झोंपत. रात्री त्यांचा अभ्यास होईतोवर दिनू व सुधा त्यांची वाट पाहात जागीं रहात. ते घरांत आले कीं सुधा त्यांच्या मांडीवर व दिनू खांद्यावर झोंपी जात असत. ते जेव्हां शेवटीं आजारी पडले तेव्हां मुलांना आपल्याजवळ घेऊन झोंपवणें त्यांना शक्य नसे. दोन्ही मुलें माझ्याजवळ झोंपण्याची खळखळ करूं लागलीं. त्यांची कुरकुर "ताता, तुम्ही आम्हाला झोंपवा" म्हणून सारखी चाले. माधवराव तसेच उठून नसत आणि आपण त्यांच्या दोघांच्या मध्ये बसून त्यांना झोंपवत. मुलांच्या वावर्तात ते अत्यंत इच्छे होते. सुधा लहानपणीं बरीचशी आजारीच असे. तिला कांहीं होऊं लागलें कीं, माधवरावांच्या हृदयाची कालवाकाळव होई. कित्येक प्रसंगीं तिचें दुखणें पाहिलें कीं माधवरावांच्या डोळ्यांतून धळधळ अश्रुप्रवाह सुरू होई. दर शुक्रवारी कोल्हापूरला अंबाबाईची पालखी निघे. आमचें घर अंबाबाईच्या देवळाजवळच होतें. माधवराव न चुकतां मुलांना ती मिरवणुक बघायला घेऊन जात. जाणारे येणारे विशेषतः त्यांना ओळखणारे विद्यार्थी व इतर लोक त्यांच्याकडे तेव्हां मोठ्या कुतूहलानें बघत राहात.

माझ्यापेक्षाही मुलें त्यांच्याच अंगावर जास्त असल्यामुळें त्यांच्या लेखनांत त्या पार्थी व्यत्यय येई. मी त्यांना केव्हां तरी म्हणतही असे कीं, "तुम्ही मुलांचे

फार लाड करतां, त्यापायीं तीं तुम्हाला त्रास देतात. त्यांच्या बाबतीत मी असून नसून सारखीच आहे.” परंतु ते लेखनांत कितीही व्यग्र असोत मुलांचें रडणें ऐकलें कीं ते आपल्या खोलींतून धांवत येत.

ह्यामुळेच कित्येक वेळीं कोणतेही पुस्तक लापण्याची गर्दी उडाली कीं ते मला व मुलांना पुण्याला आणून ठेवीत. परंतु त्यांचें सर्व लक्ष आमच्याकडेच असे.

मुलें लहान होती तोंवर म्हणजे १९३० ते ३५ पर्यंत खालील पुस्तके प्रसिद्ध झालीं. 'दिनच्या जन्मदिवशी १५ ऑ. १९३१ सालीं 'द्राक्षकन्या' प्रसिद्ध झाली. विरहतरंग दुसरी आवृत्ति १७ जुलै १९३३ मध्ये प्रसिद्ध झाली. गज्जलांजली व स्वप्नरंजन १९३३-३४ मध्ये अनुक्रमे वाहेर पडलीं. तांचे समग्र कविता १९३५ मध्ये प्रसिद्ध झाल्या. द्राक्षकन्येकरता १९३० ते ३१ पर्यंत फिजेरल्डच्या पहिल्या आवृत्तीचें भाषांतर चाललें होतें. विरहतरंग व स्वप्नरंजनांतील कविता जरी फार पूर्वी लिहिलेल्या असल्या तरी मधून मधून त्या सुधारण्याचें व नवीन लिहिण्याचें त्यांचें काम अखंड चाले. मधुलहरी हें भाषांतरित काव्य तेव्हांच तयार झालें. त्यांतच कांहीं नवीन कविता, व्याख्यानें, सभासंमेलनें हाहि कार्यक्रम चाले. त्यांच्या लेखनांत व इतर कार्यक्रमांत त्यांनीं खंड पडूं दिला नाहीं. कित्येक कविता सुधाराव्या, रचाव्या, व्याख्यानांचे विषय तयार करावे, मला वाचून दाखवावे हा कार्यक्रम सतत चाले.

१९३७ सालच्या सुमाराला आमच्या घरांत दोन मृत्यु झाले. एक माधवरावांच्या वडिलांचा व दुसरा माधवरावांच्या चुलत आजी-रमा-काकूंचा-माधवरावांचे वडील-अण्णा वारले त्यांच्या घसक्यानें रमाकाकू आजारी पडल्या. माधवरावांना सुटी मिळणें शक्य नसल्यामुळे रमाकाकूंचें जेव्हां ज्यास्त झालें तेव्हां मी त्यांच्या सेवेला वाईला जायचें ठरलें. परंतु मुलें बरोबर घेऊन जाणें मला शक्य नव्हतें. म्हणून मुलांना मी कोल्हापुरालाच टेवून वाईला गेलें. पुढें दोन दिवसांतच त्या वारल्या. माझ्या गैर-हजेरीत मुलांची सर्वच जबाबदारी माधवरावांच्यावर पडली, परंतु त्यांनीं मुलांचें इतकें व्यवस्थित केलें कीं, मी नव्हतें म्हणून त्यांचें कांहीं आडलें नाहीं. त्यांत सुधानें माझा ध्यास घेतला; मी असतांना जी सुधा मुकाट्यानें माधव-

रावाच्या जवळ झोंपत असे ती आतां माझी खंत काढून रडूं लागली. तिनें आई कोठें आहे म्हणून रडावें. तिची समजूत घालून माधवरावांनीं तिला निजवावी. दुपारीं कॉलेजांत जाण्यापूर्वीं मुलांचें सर्व करून ते कॉलेजांत जात. परंतु मुलांच्या काळजीनें कॉलेजांत तास घेण्याचेंहि त्यांना सुचत नसे. कॉलेज सुटल्याबरोबर ते घरीं येत व टागा करून मुलांना तास दोन तास हिंडवून आणोत. संध्याकाळीं पुन्हां खाणावळीचा डबा येई, परंतु खाणावळीचें जेवण अतिशय तिखट; मुलें जेवीनात. आम्ही ज्यांच्या घरीं भाड्यानें राहात होतो ते रा. नणुंद्रेकर व त्यांच्या घरची सर्व मंडळी; आमच्या फार उपयोगी पडत. विशेषतः गणूकाकांची आई—आजी—फार प्रेमळ. त्यांनीं वर यावे, मुलांना खालीं घेऊन जावें व जेवायला घालावें.

रमाकाकूंचें जास्त असल्याची तार मी कोल्हापूरला केली. माधवराव कोल्हापूरहून निघाले, परंतु ते वेळेवर येऊं शकले नाहींत. माधवराव तार गेल्याबरोबर दुपारीं दोन वाजतां मुलांना घेऊन निघाले ते वाठार स्टेशनवर पहाटे चार वाजतां उतरले. दिवस उजाडेपर्यंत वाईला ते येऊं शकले नाहींत. तेथेंच स्टेशनवर होल्डऑल् पसरून एका बाजूला सुधाला व दुसऱ्या बाजूला दिन्गुला घेऊन निजले. सकाळच्या मोटरनें ते वाईला आले. माधवराव मुलांच्या त्रासानें अगदीं थकलेले दिसले.

तेव्हांच एक मोठा चमत्कारिक प्रसंग घडला. आमच्या रमाकाकूंच्या गळ्यांतील एक तीन पदरी साखळी व हातांतील आंगठी त्या वेशुद्ध झाल्या त्या दिवशांच नाहींशी झाली. मी ही हकीगत माधवराव वाईला आले, तेव्हां त्यांना सांगितली. ते म्हणाले, “आतां त्याबद्दल एक अवाक्षरही बोलूं नका. तें आपलें नव्हतें असें समजायचें व येथून मुक्ताच्यानें पुण्याला जायचें.”

१९३६-३७ सालच्या सुमाराला माझी शेवटची मुलगी गेली. तेव्हां मी बरीच आजारी होतें. मला कावीळ झाली होती व तेंच दुखणें मधून मधून आपलें डोकें वर काढत होतें. डॉक्टरांनीं मला कडक पथ्य सांगितलें होतें. माझ्या औषधपाण्याची व्यवस्था माधवराव स्वतः पाहात.

त्याच सुमारास माझ्या माहेरच्या ओळखीच्या माझ्या आईची मैत्रीण मावशी-आमच्याकडे आल्या होत्या. मी आजारी असल्यामुळें दोन्ही वेळचा स्वयंपाक त्याच करीत. एके शनिवारी आमच्या मावशींनीं शिळ्या भाताला

फोडणी घातली होती. तो फोडणीचा भात खाण्याची मला अनावर इच्छा झाली. ह्या सुमारास मला थोडे थोडे बरे वाटू लागले होते, पण पथ्य सुटलें नव्हतें. मला पथ्याचें खाण्याचा अगदी वीट आला होता. तो भात पाहिला आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलें. मावशींनीं हि थोडा भात मला बशीत दिला. मी त्यांतले दोन, चार घांस ग्याले असतील इतक्यांत माधवराव कॉलेजांतून आले. त्याचे पाय जिन्यावर वाजू लागले. मावशी मला म्हणाल्या, “तार्हे, तूं भाताची बशी इकडे दे. तुला भात खातांना जर त्यांनीं पाहिलें तर तुझी घडगत नाहीं.” पुढें काय होणार ह्याची कल्पना मला होतीच. मी मावशींना म्हटलें, “आतां कांहींहि होवो. मी अपराध केला आहे, आणखी लपविण्याचा प्रयत्न मी करणार नाहीं. काय व्हायचें असेल तें होऊं दे.” इतक्यांत माधवराव आंत आले. ते कॉलेजच्या पोशाखांतच होते. एक क्षण आपली भेदक व रागीट नजर त्यांनीं माझ्याकडे रोखली व कांहीं न बोलतां माझ्या हातांतली बशी त्यांनीं घेतली आणि शेजारच्या मोरींत जागानें भिरकाविली. बशी फुटल्याचा आवाजच फक्त माझ्या कानांत घुमला. वर पहाण्याचें धैर्य माझ्यांत उरलें नव्हतें. मी घट्ट डोळे मिटले. माझ्या अंगांत कापरे भरलें. माधवराव एक अक्षरहि बोलले नाहींत. मुकाट्यानें तेथून निघून गेले. त्यानंतर मला शिक्षा म्हणून त्यांनीं एक आठवडा स्वतः चहा वर्ज्य केला.

ते कांहीं बाबतीत मोठे विचित्र होते.

माधवरावांचा माझा परिचय झाला तरी त्यांना माझें माहेरचें नांव ‘गंगू’ आहे हें माहीत नव्हतें; तें त्यांनीं आमच्या लग्नपत्रिकेंत वाचलें; व ते अस्थिर झाले. त्यांनीं ताबडतोब माझें नांव बदलायचें ठरवलें.

पुढें कोणी माझ्या माहेरची मंडळी भेटली कीं, ती मला ‘गंगू’ ह्या नांवानेंच हाक मारीत. तें नांव कोणी उच्चारलें कीं, माधवराव लाल होत; बोलण्याच्या रंगांत आलेले माधवराव एकदम गप्प होत. त्यांनीं मला अनेकदां सूचना दिली होती कीं—मला तुझें ‘गंगू’ नांव आवडत नाहीं. तुला जे ‘गंगू’ म्हणतात त्यांना तूं त्या नांवानें मला पुन्हां हांक मारूं नका असें सांग. मला हें ऐकून हंसूं येई. मी त्यांना पुष्कळ वेळ सांगितलें कीं, “हें कसें शक्य आहे! जुन्या ओळखीची मंडळी त्या नांवानेंच मला हांक मारणार! ती मला

‘लीला’ कसें म्हणतील ? ” केव्हां केव्हां तर ते मला म्हणत, “मला जर तुझी ओळख होण्यापूर्वी तुझे नांव कळतं तर मी तुझी ओळख करून घेण्याच्या भागगडीत पडलों नसतो. इतका मला त्या नांवाचा तिटकारा आहे.”

आमच्याकडे एक दिवस बेळगांवचे वकील बापूराव बोद्रे आले. मी बेळगांवला महिनाभर होतं; तेथे भाइया कांहीं मैत्रिणीहि माझ्यासारख्या शिक्षिकाच होत्या. त्या मला ‘गंगू’ म्हणत. त्यांच्यामुळे तेथे ज्या कांहीं ओळखी झाल्या त्यांत बापूरावांची ओळख झाली. भाइया मैत्रिणीच्यामुळे बापूराव मला ‘गंगूताई’ म्हणू लागले. ते आले तों त्यांनी माधवरावांनाच “काय, गंगूताई कोठे आहेत ? ” म्हणून विचारलें. माधवराव एकदम चिडले, व त्यांना म्हणाले, “बापूराव तुम्ही लीलाबाईंना गंगूताई ह्या नांवाने हांक मारून नका, लीलाबाई म्हणत जा.” बापूरावांनी पुन्हा म्हणून मला भाइया जुन्या नांवाने हांक मारली नाही. बापूरावांचा माधवरावांच्यावर फार लोभ होता. एकदां त्यांच्या भगिनी डॉ. इरावतीबाई कर्व्यांनी मला ‘गंगू’ म्हणून हांक मारली. माधवरावांनी त्यांनाही मला त्या नांवाने हांक मारायची नाही म्हणून बजावले. पुढे त्या मला ‘लीला’ च म्हणू लागल्या.

एकदां प्रो. वामन मल्हार जोशी आमच्याकडे पाहुणे आले होते. तेही मला ‘गंगू’ म्हणत. त्यांनी मला त्या नांवाने हांक मारली की माधवरावांचा चेहेरा पाहाण्यासारखा होई. एखादे वेळीं त्यांना असह्य झाले की ते तेथून निघून जात. गु. तात्या माधवरावांच्या पेशां पुष्कळ वडील. ते भाइया वडिलांचे स्नेही. इतरांना माधवरावांनी मला तशी हाक न मारण्याची सूचना दिली, पण त्यांना तात्यांना सूचना देतां येईना. तात्या आमच्याकडे दोन दिवस होते, तोंवर माधवरावांचे चित्त स्थिर नव्हतें झाणि त्याला कारण हेंच की तात्या मला ‘गंगू’ म्हणत.

एकदां आमच्या मोलकरणीने मोठी गंमत केली. मला कोठे तरी वाहेर जायचें होतें. म्हणून तिला मी गंगावेशीतून टांगा आणायला सांगितला. ती टांगा घेऊन येत असतां तिला वाटेंत माधवराव भेटले. माधवरावांनी टांगेवाल्याला टांगा थांबवण्याबद्दल खूण केली. टांगेवाला नेहमांच्या परिचयाचा होता, त्यानें टांगा थांबवला. टांग्यांत मागच्या बाजूला मोलकरीण

बसली होती ती मात्र जागची हालली नाही. तिने माधवरावांना सांगितलें की, 'मला टांगेवाल्याजवळ बसायला लाज वाटते.' माधवराव मुकाट्याने टांगेवाल्याजवळ पुढें बसले आणि घरी आले. मला यांतलें कांहींच माहीत नव्हतें. घरी आल्यावर मला माधवराव म्हणाले, "लीला तुझी मोलकरीण मालकिणीसारखी टांग्यांत मागें बसली होती व मी गड्यासारखा टांगेवाल्याजवळ बसून आलों. तिला म्हणे टांगेवाल्याजवळ बसायला लाज वाटते. तूं तिला जरा रागें भर." मी आश्चर्य करीत राहिलें. मी त्यानाच म्हटले, 'तुम्ही तिला तेव्हांच कां नाही टांग्यांतून उतरायला सांगूं?'

पुढें मी तिची चांगली कानउघाडणी केली. परन्तु त्यामुळें तिचें मात्र टाम मत झालें की, मालक किती गरीब, चांगले, परन्तु मालकीणबाईना जरा कांहीं सोसत नाही. फारच रागीट!

घरांत कांहीं अडचण असली म्हणजे आम्ही स्वयंपाकीण ठेवीत असूं. सुधा लहान असतांना आमच्या घरी स्वयंपाकाला एक बाई होत्या. त्यांना आम्ही मामी म्हणत असूं. माधवरावांना तुरीच्या डाळीची खिचडी फार आवडे. परन्तु मसाल्याची किंवा फोडणीची खिचडी त्यांना अगदी आवडत नव्हती. मामींना मी अनेकदां साधी खिचडी करा म्हणून सांगावें परन्तु मामींची समजूत काहीं पटायची नाही. त्या मसाला खोबरे घालून फोडणीची खिचडी करून देवायच्या. माधवराव पानावर बसत, पहिली खिचडी जेमेतेम खात व जेवण झालें म्हणजे मला येऊन सांगत की, "तुझ्या बाईच्या फोडणीच्या खिचडीचा आतां मला कंटाळा आला आहे." मात्र मामींना ते एका अक्षरानें कधी बोलत नसत किंवा दुखवत नसत आणि पानांत कधी टाकित नसत. ह्याचा परिणाम असा होई की, मी मामींना वारंवार तसें न करण्यावद्दल सांगावें. त्यांना वाटे साहेब कधी तक्रार करीत नाहीत, बाईचीच कुरकुर फार. घरांतली गडी माणसें माधवरावांच्यावर खुष असत.

माधवरावांच्या पांढऱ्या केसांनीं एकदां गंमत केली. एकदां आमच्याकडे महादेवशास्त्री दिवेकर पाहुणे आले होते. माझी मुलें लहान तेव्हां त्यांचें सोंवळें ओवळें व्यवस्थित राहाणार नाही म्हणून आम्ही एक बाई स्वयंपाकाला ठेवली होती. माधवराव त्याच सुमाराला कोठेंतरी व्याख्यानला

परगांवीं गेले होते. त्यांना तिने पाहिले नव्हते. तिला दिवेकर शास्त्री घरचे मालक वाटले. पुढे चार दिवसांनी माधवराव घरी आले. त्यांचे केस तिला अगदी पांढरे शुभ्र दिसले. तिला वाटले हेच त्यांच्या घरचे पाहुणे. परंतु मुले पाहुण्यांच्या जवळ बसून जेवतात त्यांच्याच संवयीचीं जास्त, हे कसे ? हे कोडे तिला कांहीं उलगडेना. पुढे तिला कोणीतरी सांगितले की, पांढऱ्या केसांचे तेच घरचे मालक.

एक दिवस मोठा धीर करून तिने मला विचारले, “वहिनी तुम्ही त्यांच्या तिसरेपणची बायको का ?” मी तिला थोडक्यांत उत्तर दिले, “नाही, मी त्यांची पहिलीच बायको आहे.” तिला आश्चर्य वाटले. तरी तिला तितकीशी खात्री पटेना. ती माधवरावांना मऊ भाकरी वाढी. त्यांना मऊ भाकरी अगदी आवडत नसे. त्यांनी तिला त्यांतल्या त्यांत कडक भाकरी वाढण्यास सांगितले. तेव्हा ती म्हणाली, “मला असे वाटले तुम्हाला चावत नसेल म्हणून मी मऊ भाकरी वाढली,” ते म्हणाले, “आजीबाई, माझे दांत चांगले आहेत. मी म्हातारा नाही बरे का ?” मग मात्र आजीबाईची मालक म्हातारे नसल्याची खात्री झाली.

कोठे प्रवासाला अगर बाहेर जावयाचे असले म्हणजे घरांतील माणसांनी विलंब केलेला त्यांना आवडत नसे. अशा वेळी ते लहानथोर पहात नसत. कोणी जरा उशीर केला की त्यांना राग येई.

एकदां माझ्या वाडिलांचे स्नेही आमच्या घरी कोल्हापुरला पाहुणे आले होते. ते ८-१५ दिवस राहिले व परत पुण्याला जायला निघाले. जायच्या आदल्या दिवशी माधवरावांनी मोटरचे तिकिट काढून आणले होते. दुसरे दिवशी सकाळी ८ वाजतां मोटर दाराशी येऊन उभी राहिली. अप्पांचे सर्व सामान माधवरावांनी मोटरीत नेऊन ठेवले. इतक्यांत अप्पांना विडा खाण्याची लहर आली. ते उभे होते तेथेच त्यांनी बैठक मारली व आपली चंची सोडली व ते विडा करू लागले. त्याबरोबर माधवराव संतापले. आणि त्यांना रागाने म्हणाले “मोटर दाराशी उभी आणि अप्पा आतां तुम्ही विडा करायला बसलांत ? त्या लोकांचा खोळंबा नाही का होत ? अप्पा कांहींच बोलले नाहीत. त्यांनी चंची तशीच गुंडाळली व ते मोटरीत जाऊन बसले. परंतु ते माधवरावांवर

मुळींच रागावले नाहीत. आमच्या बाबांच्या सर्व स्नेह्यात माधवराव अगदीं मिळून मिसळून वागत. माधवराव नागपूरला बाबांच्याकडे गेले म्हणजे बाबांच्या सर्व स्नेह्यांजे ते जावईच. न्यायमूर्ति भवानी शंकर नियोगी व न्याय-मूर्ति पुराणिकांच्याकडे माधवरावाना एकदां तरी जावई म्हणून थाटाची मेज-वानी होई. कारण ते दोघेही बाबांचे स्नेही. एकदां बाबा, पुराणिककाका आणि माधवराव बाबांच्या स्नेह्याकडे इंदूरचे मुनत्जीम बहादूर कवि न. शं. रहाळकरांच्याकडे इंदूरला जाण्यास निघाले. माधवरावांनीं आपल्या संवयीप्रमाणें कोटल्या तरी स्टेशनवर पुराणिककाकाना व बाबांना कणसं खायला घातलीं. भैत्रीच्या बाबतींत लहानथोर हा भेद ते अगदीं विसरून जात. त्यांचें कोणाशीहि जमे. सर्वांशीं ते मोकळेपणानें वागत. त्यामुळे बाबांचे जावई माधवराव—बाबांच्या सर्व मित्रांनाही प्रिय झाले होते.

वास्तविक बाबांचे स्नेही म्हणजे माधवरावांच्यापेक्षां वयानें किती तरी वडील. परंतु त्यांच्याशींही ते मोकळेपणानें गप्पा मारूं शकत. त्यांच्या सह-वासांत त्यांना कधीं संकोच वाटला नाही.

माधवरावांच्यांत असा एक गुण होता कीं, एकदां कोणाचाही स्वभाव त्यांना पटला कीं आपपरभाव त्यांना त्या व्यक्तीबद्दल कधीं वाटत नसे. माझ्या लग्नानंतर माझ्या माहेरीं ते जावई या नात्यानें कधीं वागले नाहीत. गरुडांच्या घरांत ते अगदीं आपलेपणानें वागत. त्यामुळें माझी आई—ती. सी. बाई व माझी बहीण सुलू—चि. सौ. सुशीला हिं गवे—ह्यांना माधवरावांच्या बद्दल फार प्रेम वाटे. चि. सुलूला तर त्यांनीं आपल्या धाकट्या बहिणी-प्रमाणें वागविलें व तिलाही त्यांचा अतिशय लळा लागला. ते सुटींत गरुडांच्या घरां गेले कीं घरांत मोठें आनंदी वातावरण असे.

विशेषतः बाबांचा धीरगंभीर स्वभाव, सोशिक वृत्ति, कोणत्याही प्रसंगाला शांतपणें तोंड देण्याची तयारी, अत्यंत प्रेमळ स्वभाव ह्या सर्वांनींच माधवरावांच्यावर फार अनुकूल परिणाम केला होता. विशेषतः आमचे बाबा फार नीटनेटके, सौंदर्योपासक, भावनाप्रधान, बाबांचें इंग्रजी सुद्धां फार चांगलें. ह्या सर्व कारणानीं बाबांच्याबद्दल माधवरावांना फार प्रेम व आदर वाटे. बाबांच्या बंगल्यांतील अनेक सुंदर व वेचक वस्तूंनीं सजविलेली

खोली, माधवरावांना फार आवडे. माधवरावांनीं स्वतःचा बंगला बांधला परंतु ते अभ्यासाला व लेखनाला मात्र बाबांच्याकडे जाऊन बसत.

त्यांचें आणि माधवरावांचें नातें जावई सासऱ्याचें असें कधींच नव्हतें. बाबांना ते आपल्या वडिलांच्या ठिकाणीं मानीत. त्यांच्या कोणत्याही अडचणींत माधवराव मुलाप्रमाणें धावून जात.

माधवराव वारले. बाबांना फार दुःख झालें. परन्तु त्यांनीं माझ्यासमोर अश्रू गाळले नाहींत, बाबुराव हिंगवे—माझे मेहुणे—माधवरावांच्या मृत्यूची बातमी ऐकतांच आले. बाबांच्या खांद्यावर डोकें ठेवून रडले. परन्तु बाबा अगदीं शांत होते. दुःखाचा सुस्कारा देखील त्यांनीं सोडला नाहीं. पर्वताप्रमाणें धीरगंभीर दिसणारी त्यांची मूर्ति माझ्या द्दिछान्याभोंवतीं व माझ्या आसपास वावरत होती. त्यांच्याकडे पाहून मीहि डोळ्यांतून पाणी न काढण्याचा निश्चय केला. परन्तु माधवरावांच्या मृत्यूनंतर बाबा अर्धे-देखील राहिले नाहींत. त्यांना हृदयाचा विकार जडला.

१९३५ सालीं इंदूर साहित्य संभेलनाला आम्ही गेलों. माझे वडील जवळ जवळ १३, १४ वर्षें इंदूरला होते. त्यांचें कॉलेजचें शिक्षण इंदूरच्या मिशन कॉलेजमध्ये झालें. पुढें कांहीं वर्षें त्यांनीं तेथेंच नोकरीही केली. माझो आई, बहीण, भाऊ इंदूरलाच वारली. माझें लहानपण व प्राथमिक शिक्षण इंदूरला झालें, त्यामुळें माझा ओढा इंदूरकडे होता. मलाही फार दिवस इंदूरला जाऊन झाले होते. एकदां तरी आपलें लहानपण ज्या ठिकाणीं गेलें तेथें पुन्हां एकदां जावें असें मला फार दिवसापासून वाटत होतें. म्हणून माधवराव संभेलनाला निघाले व मीही त्यांच्याबरोबर जायचें ठरविलें.

माझ्या आईच्या मागें माझ्या वडिलांचे बाल—मित्र ती. न. शं. रहाळकर, यांच्या पत्नी कै. ती. सौ. सरस्वतीबाई ह्यांनीं मला आपल्या मुलीप्रमाणें वागाविलें. आईच्या मृत्यूनंतर आम्ही जोपर्यंत इंदूरला होतो, तोपर्यंत काकूनीं माझें माझ्या भावांडाचें आपल्या मुलाप्रमाणें केलें. तेव्हां आम्ही गरूड मंडळी व रहाळकर मंडळी एकाच घरांत आम्ही खाली व ते वर राहात होतो.

रहाळकर काकांचें संमेलनाकरितां आगत्याचें बोलावणें आलें व आम्हीं इंदूरला गेलों. माधवराव तेथेंही अगदीं घरच्या सारखे वागले. त्या घरांत, त्यांना परकेपणा कधीं वाटला नाहीं. लहानांपासून थोरापर्यंत ते सर्वांशीं मोठ्या मोकळेपणानें वागत, वास्तविक माझा तेथें जास्त परिचय, परंतु माधवराव जणूं काय आपली अनेक वर्षांची तेथें ओळख अशा रीतीनें वागले. माधवराव म्हणतील तेव्हां काकू जेवण तयार ठेवीत. ते बाहेर कांहीं कामाकरितां निघाले कीं, काकाची एक मोटर माधवरावांच्या दिमतीला तयार असे. त्या सर्व मंडळींना माधवरावांचें मोठें कौतुक वाटे.

माधवरावांच्या साधेपणाच्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांना आपण कोणी मोठे आहोंत असा वृथाभिमान कधीं झाला नाहीं.

त्याबद्दल त्यांचे स्नेही रा. खरे ह्यानी ज्या कांहीं आठवणी मला सांगितल्या त्यांतली एक येथें देण्यासारखी आहे.

खरे त्या वेळीं लिमयांच्या चाळीत राहात होते. तेथें एक दिवस माधवराव ताईना—खऱ्यांच्या आईला—भेटायला गेले असतां त्या सहज म्हणाल्या, “आम्ही कोठसे जाळतो त्यामुळे भांडीं घासायला आम्हाला चांगली राख मिळत नाहीं.” माधवराव त्या वेळीं न्यू इंग्लिश स्कूलचे होस्टेल सुपरिंटेंडेंट होते. एक दिवस रात्री त्यांनीं झोळीभर राख सायकलच्या दांडीला अडकवून खऱ्यांच्याकडे आणून टाकली.

आम्ही कोल्हापूरला असतांना १९२९ ते ३० सालीं आमची नवरे शास्त्र्यांशीं ओळख झाली. एखादे वेळीं कोटीतीर्थांच्या बाजूला आम्ही फिरायला गेलों म्हणजे नवरे शास्त्र्यांच्या घरीं क्षणभर बसत्याशिवाय आम्ही घरीं कधीं आलों नाहीं. आमची दोघांचीही तेथें चांगली ओळख झाली होती. केव्हां केव्हां मला कंटाळा आला म्हणजे मी माधवरावांच्या बरोबर फिरायला जात नसे. मी बरोबर फिरायला नसलें कीं माधवराव त्यांच्या साहित्यिक स्नेह्यांपैकीं कोणाच्या तरी बरोबर फिरायला जात असत. एक दिवस असेच ते नवऱ्यांच्याकडे गेले, आणि घरीं परत येतांना त्यांच्या घरचें नासलेलें दुधाचें भांडें घेऊन आले.

बरोबर नवरे शास्त्रीही होते. साधारण रात्रीच्या आठ साडे

आठचा मुमार असेल. मी स्वयंपाक तयार करून वाटच पाहात होतें. माधवराव स्वयंपाकघरांत आले. हातांतील दुधाची तपेली माझ्यापुढें त्यांनीं ठेवली आणि मला म्हणाले, “आज शास्त्रीबुवांच्या घरचें दूध कशानें कोणास ठाऊक पण नासलें. तें काहीं अजून कडू झालें नाहीं. तूं त्याचा खवा चांगला करतेस असें त्यांना मी सांगितलें व उगीच त्यांचें हें अर्धा शेर दूध फुकट जाऊं नये म्हणून येतांना घेऊन आलों. ह्याचा त्यांना तूं खवा करून दे.” मी म्हटलें “खवा व्हायला वेळ लागेल. इतक्यांत कसा करून देऊं?” त्यांनीं मला सांगितलें. “तुझा खवा होई तोंवर शास्त्रीबुवा बसतील.” शेवटीं जेवण खोळंबवून मी तो खवा केला, अर्धा शेर दुधाचा खवा तो कितीसा होणार! शास्त्रीबुवांनीं तो आम्हाला प्रसादासारखा वाटून उरलेला प्रसादच घरीं मासला म्हणून घेऊन गेले.

तसेंच एखादी नवीन कविता झाली कीं, त्यांना कोणीही श्रोता चाले. सौ. काशीबाई हेलेकरांच्याप्रमाणेंच ते रा. खऱ्यांच्या ताईनाही मान देत. ताई जरी जुन्या वळणाच्या असल्या तरी मोठ्या कर्तबगार व तडफदार होत्या. खरे जरी माधवरावांचे स्नेही होते, तरी खऱ्यांच्या पेशांही खऱ्यांच्या आईचा माधवरावांवर लोभ जास्त. ते गद्रे वाड्यांत राहात असतांना एखादी नवीन कविता झाली कीं, ती ते घेऊन सकाळ असो, अगर दुपार असो, किंवा रात्र असो, खऱ्यांच्या घरीं जाऊन ताई जेथें असतील तेथें त्यांच्या जवळ बसून त्यांना ती वाचून दाखवीत व ताईही त्यांचें मोठें कौतुक करीत.

कवितावाचनाला त्यांना कोणीही श्रोता चाले. विशेषतः त्यांच्यावर ज्यांचा लोभ होता अशीं घरे त्या काळींही पुण्यांत काहीं कमी नव्हतीं. सुशिक्षित स्त्रियांत सौ. वत्सलाबाई घाटे, मनोरमाबाई रानडे, ह्या जशा त्यांच्या श्रोत्या होऊं शकत होत्या त्याचप्रमाणें खऱ्यांच्या ताई, शंकररावांच्या पत्नी—उमाबाई कानेटकर—म्हणजे माई, राजाभाऊ कर्व्यांच्या मातोश्री—रमाबाई कर्वेही तितक्याच चालत, व त्या सर्व त्यांचें मोठें कौतुक करीत.

कळत न कळत अशा गमती आमच्या ह्या अकरा वर्षांच्या आयुष्यांत पुष्कळ झाल्या. अनेक प्रकारच्या अनुभवानें माधवरावांच्या स्वभावांत पुष्कळ

फरक झाला. पूर्वी म्हणजे १९२८ सालचे कठोर, एककली, हट्टी माधव-
राव आतां संसारांतील सुखदुःखाच्या झळी लागून शांत व अत्यंत मृदु
अंतःकरणाचे झाले होते. थोडक्यांत सागावयाचें म्हणजे माधवराव आतां
माणसाळले होते. त्यांच्या आयुष्यांतला एक काळ मी असा पाहिला आहे
कीं ते आणि मी रस्त्यानें जात असतां पूर्वी फर्ग्यूसन कॉलेजप्रकरणाशीं
ज्यांचा प्रत्यक्ष संबंध होता किंवा ज्यांनीं त्यांच्या विरुद्ध चहाड्या करून
त्या प्रकरणाला रंग चढवला त्या व्यक्तींपैकी कोणाची रस्त्यांत गांठ पडली
व त्या व्यक्तीनें त्यांना नमस्कार केला तरी त्यांनीं त्या व्यक्तीला उलट नम-
स्कार कधीं केला नाही. परंतु अलीकडे मात्र अशा व्यक्तींच्या नमस्काराचा
स्वीकारही ते मोठ्या शांतपणानें सहास्य वदनानें करित कसत.

आतां ते संसारांत व मुलांवाळांत गढून गेले होते. त्यांचें सर्व लक्ष
आमच्याकडे कसें होतें हें दाखविणारें एक संबंध पत्र जसेंच्या तसेंच येथें
देत आहे.

प्रिय लीला,

बुधगांव ता. २४-८-३६

सप्रेम नमस्कार, तुझा निरोप घेऊन निघाल्यापासून मनाला कांहीं बरें
वाटेना. मी येथें सुखरूप येऊन पोहोंचलों; आणि आतां भोजनोत्तर थोड्या
गप्पा मारून तुला पत्र लिहायला बसलों आहे. घरून निघतांना तुझी ती
श्रान्त आणि त्रस्त चर्चा पाहून कसेंसेंच वाटलें. आणि बाहेर जाऊं नये
असेंहि वाटलें. पण एकदां सड्केत ठरविल्यावर इतरांची सुद्धां निराशा
करणे बरे नव्हे म्हणूनच निघालों. वाटेंत आगगाडींत एकीकडे पुस्तक
वाचीत होतों आणि दुसरीकडे घरचा विचार करित होतों. अमुक असें
झालें असतें तर बरे झालें असतें असें म्हणण्यांत आणि खेद करण्यांत काय
तात्पर्य आहे ? आहे या परिस्थितींत प्रेमपूर्वक कर्तव्य करणें हाच स्वधर्म होय.
पैका मिळवण्यापुरता बाहेरच्या जगाशीं संबंध ठेवणें अपरिहार्य असलें तरी
नंतर पहिलें कर्तव्य घरांतच आहे. तें आचरण्यांतच तरणोपाय आहे, आनन्द
आहे. अशा रीतीनें मनाचा विचार झाल्यावर मनाला शान्तता आली.
आणि झाल्या गोष्टीचा वृत्तान्त तुला पत्रानें बुधगांवाहून कळवायचा असें
मी ठरविलें.

सधा मुलांच्या प्रकृति अगदी बऱ्या नाहींत, तू तर कशीतरी उभी राहून कामे करिते आहेस. पण काळजी करूं नकोस, सारे मानवी उपाय आपण करून पाहू. Let us hope always for the best. शेवटी आपणच एकमेकांस आहोत. मुलांनाही आपणच आहोत. धैर्यपूर्वक आनंदाने संसार करायची आपण संवय लावून घेतली पाहिजे. मी इथे असलो तरी माझे मन तिकडे तुमच्याच भोंवती घोंटाळते आहे.

इकडे पूर्वेकडील पाऊस होऊं लागले आहेत. आतां तिकडेहि कदाचित् पडेल. दोन तीन मोठे पाऊस झाले तर पाण्याचे दुर्मिश्य तरी पडणार नाही. आतां बाहेर पाऊस पडतोच आहे.


उद्यां मी भिरजेस जाईन. श्री. गट्टेहि तिकडे येणार आहेत. तेव्हां परवां सकाळीं १०॥-१०॥ वाजता कोल्हापूरला पोचणाऱ्या गाडीने मी तिकडे येईन. येतांना गडबडीत मुलांचे पापे घ्यायला झाले नाहींत, ते तूं घे. सौ. माईना विचारायला झाले नाहीं. चुकले खरेंच, आतां आल्यावर त्यांना विचारून विचारून सोडतो! श्री. सौ. माईस नि मावशीस नमस्कार आणि नाना ना सुत्ती यास आशीर्वाद.

तुझा

माधव

पुनश्च—चि. दिनुच्या औषधांत परसाकडेला होण्याचे औषध काल घातले आहे. तेव्हां त्याला आज परसाकडेला रेच होणारच. तेव्हां भिऊं नये आणि थांबण्याचे औषधहि देऊं नये.

माधवराव अत्यंत निष्कपटी व अत्यंत मोकळ्या अंतःकरणाचे होते. केव्हां केव्हां त्यांच्या ह्या स्वभावापार्थी अत्यंत जवळच्या माणसांचा त्यांचा हा स्वभाव माहीत असूनही गैरसमज होत असे. आमचे लग्न झाल्यावर ते डायव्होर्सवद्दल कोणाजवळही मोकळेपणाने चर्चा करित. अशी चर्चा ज्यांच्या जवळ चाले त्यांनाही माधवरावांचे हे करणे चमत्कारिक वाटे. माधवराव तेथून उठून गेल्यावर ते आपापसांत विचारीतही “कां हो, यांचे लग्न नुकतेंच थोडे दिवसांपूर्वी झाले आहे आणि हे आतांच डायव्होर्सवद्दलही बोलू लागले आहेत. हा काय प्रकार आहे?” ज्यांना त्यांच्या स्वभावाची माहिती होती ते म्हणत, “अहो, कोणत्याही विषयावर मोकळेपणाने चर्चा करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्याचा अर्थ ते लग्न-



उमे :— रा. ह. गो. गोखले (बंधू), माधवराव पटवर्धन. रा. मोहनराव राहाणे.
बसलेले :— सौ. गोखले. सौ. पटवर्धन. रा. म. वि. सहस्रबुद्धे (माधवरावांचे मामा).
सौ. यमुताई शहाणे (माधवरावांच्या भगिनी).

विच्छेद करतील असा नाही. ” त्या असल्या वादविवादाची लग्नानंतर मला चांगली संवय झाली होती. केव्हां केव्हां माझ्या मनावर असल्या गोष्टींचा फार परिणाम होई. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची माहिती असूनही मला असह्य वेदना होत. मी मुकाट्याने त्या सहन करी, लहानपणापासून कळत न कळत अशा प्रकारची सोशिक वृत्ति माझ्यांत आली होती. संवयीने ती माझ्या रक्तांत भिन्न गेली होती. अत्यंत दुःख झाले तरी त्याचा उच्चार करण्याची सहसा मला संवय नाही, त्यामुळे झालेल्या दुःखाची छाया माझ्या जेहेऱ्यावर दिसेच असेही नाही. परंतु माधवरावांच्या अशा वागण्याने, बोलण्याने माझे अंतःकरण मलाच खार्ई. केव्हां वाटे आपल्याला काय वाटते हे ह्यांना सांगावे, तुम्ही असे बोलत जाऊं नका असे म्हणावे. पुन्हां वाटे तसे नको. आपल्या बोलण्याने एखादे वेळीं मला दुःख होऊं नये, वाईट वाटूं नये म्हणून कदाचित् मोकळेपणाने कांहीं विषयांवर ते आपल्याशी बोलणारही नाहीत. त्यांच्या स्वभावांतला मोकळेपणा नष्ट होणेही बरे नव्हे. म्हणून मी आपले दुःख गिळून टाकीत असे. किंबहुना त्यांच्या असल्या चर्चेत व संभाषणांत मीही मोकळेपणाने केव्हां केव्हां भाग घेत असे. त्या त्यांच्या स्वभावाची ओळख आमच्या बाबाना थोडीबहुत झाली होती. परंतु कधी कधी त्यांनाही आपल्या मुलीचे कसे होईल अशी काळजी मायेच्या पोटी वाटे.

एकदां बाबांच्या जवळ माझ्याबद्दल त्यांनी थोडीशी तक्रार केली. संसारांत पूर्णपणे गहून जाणारा माझा स्वभाव माधवरावांना फारसा आवडत नसे. ते बाबांना म्हणाले, “ ही अशी सदोदित टापटीप, डाळ, तांदूळ, स्वयंपाक, माझे जेवण याबद्दल काळजी करीत बसते. मला हे असह्य होते. माझी काळजी कोणी फार घेऊं लागले कीं मला घरांतून पळून जावे असे वाटते. शिवाय हिच्या सारख्या सुशिक्षित स्त्रियांनी समाजांत स्वतंत्र कांहीं तरी स्थान मिळवले पाहिजे; त्याकरितां कांहीं तरी खटपट केली पाहिजे. लग्न झाल्यावर स्त्रिया आपल्या नवऱ्यांत, आपल्या संसारांत इतक्या गहून जातात कीं भोंवतालच्या जगाची त्यांना आठवणही राहत नाही. हा असला स्वभाव मला आवडत नाही. स्त्रियांनी आपल्या पायावर उभे राहाण्याची खटपट केली पाहिजे. नवऱ्याच्या नांवलैकिकावर जगण्यांत त्यांना वास्तविक कमीपणा वाटला पाहिजे. तुमची मुलगी हुशार

आहे. परंतु ती आपल्या हुशारीचें कांहींच चीज करित नाहीं. मला हें पसंत नाहीं. ”

विचारे गवा ! त्या संभाषणानंतर त्यांना माझी अतिशय काळजी वाटू लागली. त्यांना या दोघांचें पटत नाहीं कीं काय असाही दाट संशय येऊ लागला. त्यांनीं त्याबद्दल एक दिवस मला विचारलें, मीं त्यांना सांगितलें, तो त्यांचा स्वभाव आहे त्यावरून त्यांचें माझे पटत नाहीं असें मुळींच नाहीं. तरी ते केव्हां केव्हां असें कांहीं माधवराव बोलले म्हणजे त्यांचा उल्लेख मोठी काळजी वाटून रा. घट्यांच्या जवळ करित. विठ्ठलराव बाबांची समजूत घालित, “माधवरावांचा तो स्वभाव आहे. तुम्ही तशी काळजी करूं नका,” तुमचा स्वभाव आतां थोडा बदला ना; जरा माणसासारखें वागा. असें ते माधवरावांना भिन्नत्वाच्या नात्यानें बजावीत. एकदां ‘ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजाचें, वार्षिक संमेलन होतें. माधवराव त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्या सुमारास मी मुलांना घेऊन पुण्यास आमच्या नव्या घरांत रहात होतें. माधवराव संमेलनाला परस्पर कोल्हापुरहून मुंबईला गेले. परत येतांना पुण्याला जाऊन एखादा दिवस मुक्काम करण्याइतका त्यांना वेळ नव्हता. परंतु कोल्हापूरच्या गाडीला तास दोन तास अवकाश असल्यामुळें त्या अवधीत मला व मुलांना भेटून जावें म्हणून टॅक्सी करून स्टेशनवरून ते घरीं आले. टॅक्सीतून आलेल्या माधवरावांना पाहून मला आश्चर्य वाटलें. सहसा माधवराव असा वृथा पैसा खर्च करणार नाहींत हें मला चांगलें माहित होतें. मी विचारलें, “ आज मोटारीनें आलांत ? ” माधवरावांनीं उत्तर दिलें, “ आजच रात्रीच्या गाडीनें मी कोल्हापूरला जाणार आहे. मध्यंतरीं फार थोडा वेळ आहे. टांग्यानें घरीं आलों असतो, म्हणजे बराच वेळ वाटेंत गेला असता. घरीं तितका वेळ मिळाला नसता म्हणून मोटारीनें आलों. वास्तविक तुलाच स्टेशनवर बोलावणार होतो. परंतु तुला तें गैरसोयीचें झालें असतें म्हणून मीच आलों. ” माधवराव आले; मला व मुलांना आनंद झाला. सम्मेलनासंबंधीं त्यांनीं हकीगत सांगितली व अशाच इतर गोष्टीवरही आम्ही खूप बोललों. बोलतां बोलतां माधवराव एकदम मला म्हणाले, “लीला अलीकडे मला संन्यास घ्यावासा वाटू लागला आहे. मला तुमची फार काळजी वाटते. इतकें

संसारांत लक्ष असणें बरं नव्हे.” आम्ही इतक्या आनंदांत होतो. पुन्हां आतां हे जातील, कदाचित् लवकर येणार नाहीत. आपली भेट लवकर होणार न्हाई, अशा प्रकाराची हुद्दूर मला लागलेली, आणि माधवरावांचे हे उद्गार ऐकले, माझ्या अंतःकरणांवर कुर्णांतरी कुऱ्हाडीनें घाव घालावा इतकें दुःख मला झालें. परंतु त्या वेळीं मी एकही अक्षर बोललें नाहीं. मनाला झालेल्या दुःखाची जाणीव त्यावेळीं यत्किंचित्ही बाहेर दिसूं दिली नाहीं.

माधवराव त्या दिवशीं रात्री ९ च्या गाडीनें कोल्हापूरला गेले. परंतु भेटीनें झालेल्या माझ्या आनंदाचा विरस करून गेले. त्यानंतर मी त्यांना बरेच दिवस पत्र धाडलें नाहीं. माझ्या मनांत उत्पन्न झालेल्या वादळाची त्यांना यत्किंचित्ही कल्पना नव्हती. माझ्या पत्राची वाट पाहून त्यांची एक तार व लगेच दुसरे दिवशीं पत्र आलें. मी पत्राचें उत्तर लिहिलें. त्यांत “तुम्ही आतां निवृत्तिमार्गाला लागण्याचा विचार करीत आहां, दहा वर्षांतच संसाराचा तुम्हाला वीट आला आहे. किंबहुना तुमचें मन तुम्हाला आपण न कळत संसारांत फारच रमत आहोंत, तेव्हां संसाराचीं बंधनें लटातट तोडून त्यांतून मोकळें व्हावें असें सांगत आहे म्हणून आतां संन्यास घेण्याच्या गोष्टी बोलतां आहांत. माझ्या पत्रानें तुम्हाला न कळत संसाराचा मोट्ट होईल. तेव्हां तुमच्या वैराग्यवृत्तीला हें पोषक नाहीं म्हणून मीच आपल्या मनाला आवर घातला. म्हणून पत्र लिहिण्याचें मुद्दाम टाळलें. परंतु तुमच्या एका वाक्यानें तुम्ही माझ्या आनंदाचा विरस करून गेलांत” असें लिहिलें. माधवरावांचें मला खालीप्रमाणें उत्तर आलें.

राजाराम काँ०

ता. ६ सप्टेंबर १९३८

तुम्हें पत्र मला अर्ध्या तासापूर्वींच मिळाले आणि मी अविचलितच त्याचें उत्तर कॉलेजांतूनच लिहून टाकीत आहे. तूं पत्र लिहून टाकलेंस हें फार चांगलें केलेंस. पण याहिपेक्षां त्याच वेळीं तूं कांहीं बोलली असतीस, थोडी भाण्डली असतीस तर मी तेव्हांच तुझ्या मनांतला गैरसमज लगेच दूर केला असता आणि हा तुला झालेला त्रास लगेच दूर झाला असता. मी तें वाक्य सहज बोलून गेलों त्याचा अनर्थ इतका

होईल त्याची कल्पना तेव्हां मला खरोखरच आली नाही. शब्दांचे अर्थ हे कृतीच्या सन्दर्भाने करावयाचे असतात हे तू पुन्हां विसरलीस वाटते. माझ्या वर्तणुकांच्या सन्दर्भाने तू अर्थ केला नाहीस हे उघट आहे. मला ह्या झालेल्या वादळाची काहीच कल्पना नव्हती. सर्व काहीं सुखरूप आहे असे पाहून मी निघालो. आतां १० वर्षांच्या अनुभवानं तर मला वाटलें तूं शब्दापेक्षां कृतीला अधिक महत्त्व देशील. आतां तुझा काहीं अपसमझ होणें शक्य नाहीं म्हणून मी बोललों—आणि मनमोकळेपणानें तोंडाला आलें तें बोललों. न बोलणें अशक्य नाहीं. पण तूंच सांग, अशा रीतीनें मनांत आलेले काहीं विचार लपविणें आपल्या दोघांत आणि तेही आपल्या दोघांविषयीं इष्ट आहे का ? मनमोकळेपणानें जो ज्ञानाधिष्ठित विश्वास जडेल तो जपून बोलण्यानें जडेल का ? आपण अनेक धाग्यांनीं जखडले जात आहोंत—निरनिराळे सहानुभव—यांनीं आपण एकमेकांना अधिक ओळखतो, एकमेकांशीं अधिक निकट येतो. या सर्वांत अमुक एक धागा विशेष प्रभावी वाटला—तर इतर धागे नाहींतच अथवा ते क्षीणच आहेत ते कां म्हणून ? खेद करण्याचें काय कारण आहे ? धागे कोणते कां असेनात, कार्य होत आहे ना ? तूं कार्यांत कां बरं दृष्टी फेकूं नयेस. तुला भेटण्याकरतां मी मोटरनें आलों तें मला काहीं वाटत नव्हते म्हणून का ? पण इतक्या वर्षांनंतर तूं अजूनही मनाला गोष्टी लावून घेतेस ? मोकळेपणानें तेव्हांच्या तेव्हां बोलून टाकीत नाहीस. काय म्हणावें तुला !! मी खात्रीनें इतक्यांत संन्यास घेत नाही. तो विचार तात्पुरता होता. एका भावनेनें आपण अधिक जखडले जात आहोंत असें वाटूं लागलें कीं ताद्विरुद्ध विचार माझ्या मनांत ताबडतोब येतात. त्याचा अर्थ लगेच मी तसें करीन असा होत नाही. ”

अशा प्रकारचे झगडे आमचे वारंवार चालत. माझ्या मनांतील वादळ थांबलें म्हणजे त्यांच्या निष्कपटी स्वभावानें माझे मन त्यांच्याकडे अधिक ओढलें जाई. अशा भांडणांनीं आमच्यांत वितुष्ट कधींच आलें नाही. माधवरावांनीं प्रेमविवाह केला असता तरी हा त्यांचा स्वभाव नाहीसा झाला नसता. तो वारंवार आड आलाच असतां यांत शंका नाही.

आम्ही एकमेकांशीं जुळतें घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो. त्याकरितां आयची शेवटपर्यंत धडपड चालली होती. त्या धडपडीला अलीकडे पुष्कळ

जश आलें होतें, यांत शंका नाहीं. या घडपडीला खात्रीनें आणखीही यश आलें असतें, परंतु दुर्दैवानें आम्ही एकमेकांना पूर्ण ओळखूं लागलों. आणि त्या घडपडीच्या अंत शेवटीं माधवरावांच्या मृत्यूच्या घटपडींत विराम पावला. एकमेकांना समजावून सुखानें कालक्रमण करायला आम्हांस वेळच मिळाला नाहीं ! !

शेवटच्या दोन चार वर्षांत त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे येऊं जाऊं लागले होते. बडोद्याचे मामंजी आमचा संसार पाहायला मुद्दाम कोव्हा-पूरला आले होते. ते माधवरावांचे जवळ कांदीं दिवस राहिलेही. पुढे १९३९ सालीं आमच्या दिन्ची मुंज झाली. तेव्हाही ते आपल्या भाच्या-जवळ येऊन महिनाभर राहून गेले. जातांना माधवरावांनीं मामांना मन-गटावरचें एक चांदीचें बड्याळ त्यांच्या आवडीप्रमाणें दिलें. सासू-बाई मधून मधून येऊन राहात असत. माधवरावांच्या शेवटच्या दिवसांत त्या त्यांच्या जवळच रहात होत्या. लहानपणीं जीं माणसें त्यांना दुरावलीं होती, तीं सर्व पुढें त्यांच्या जवळ आलीं. सर्वांच्याकडून माधवरावांनीं चांगलेंच म्हणवून घेतलें. दिन्ची मुंज म्हणजे माझ्या सासरच्या व माहेरच्या सर्व मंडळींचें एक सम्मेलनच झालें. त्या सर्व स्त्री-पुरुषांना आपल्या शक्तिप्रमाणें माधवरावांनीं आहेर दिले. माधवरावांनीं जणू काय त्या निमित्तानें आपलें इतकें दिवसांचें ऋण फेडलें. या सर्वांत त्यांना व मला जास्त सहवास घडला यमूताईचा. यमूताई सर्व भावंडांत लहान. माधवरावांच्या व त्यांच्या वयांत पुष्कळ अंतर. माधवरावांना त्या मुलीसारख्याच होत्या. माधवराव लहानपणींच घरांतून बाहेर पडले होते त्यामुळें त्या दोघांचा संबंध फार थोडा आला. यमूताईना समजू लागल्यावर त्या आपण होऊन माधवरावांच्याकडे येत. पुढें माधवरावांनींच त्यांचें लग्न रा. मोहनरावांशीं करून दिलें. यमूताईचें लग्न झाल्यावर त्यांचें आमचें संघटण जास्त वाढलें. माधवरावांच्या मृत्यूच्या वेळीं यमूताई नागपूरहून आल्या. माधवराव वारले; पण यमूताई मला अधिक जवळच्या झाल्या. आमच्यात नणंद-भावजईचें नातें न राहातां आम्ही एकमेकांच्या मैत्रिणी झालों. माधवराव वारले त्या दिवशीं यमूताई रात्रभर माझ्या जवळ बसून होत्या. नंतरच्या दहा दिवसांत माझी समजूत घालून लहान मुलांसारखें मला

जेवूं घालण्याचें काम त्या करीत होत्या. केशवराव भाओजींही माधवरावांना आपल्या थोरल्या बंधूंना मान देत. त्या दोघांचें नातें पहिल्यापासून चांगलें राहिलें. माधवरावांच्या शेवटच्या दुखण्यांत भाओजींनीं माधवरावांची मनापासून सेवा केली.

माधवराव गेले. सर्वांना अत्यंत दुःख झालें.

अलीकडे त्यांना महाराष्ट्रांत जसजशी प्रसिद्धी मिळू लागली तसतसे संसारातील बारीक सारीक गोष्टींकडे त्यांना लक्ष द्यायला वेळच मिळेनासा झाला. घरांत पाहुणे जरी आले तरी त्यांची सर्व व्यवस्था ठेवण्याचें काम माझेच असे. विशेषतः आमच्या पुण्याच्या घरांतील सर्व आंतली व बाहेरची व्यवस्था माझ्याकडे असे.

सन १९३८ सालीं माधवराव-विठ्ठलरावांचे स्नेही बनारस कॉलेजचे प्रोफेसर चुणेकर ह्यांचें लग्न आमच्या 'निवान्त' बंगल्यांतच झालें. लग्नाच्या दोन दिवस आधींच माधवराव कै. चंद्रशेखरांच्या फोटोच्या अनावरण समारंभाला मुख्य पाहुणे म्हणून बडोद्याला निघून गेले. लग्नाचा मांडव घालण्यापासून, येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था ठेवण्यापर्यंतचें काम माझे एकटीचेंच होतें. रा. विठ्ठलराव घाटे व सौ. वहिनी सर्व पाहुण्यांसह आले. लग्न झालें. सर्व वऱ्हाड मुंबईला गेलें. रा. विठ्ठलराव व सौ. वहिनी दुपारीं माधवरावांच्या येण्याची वाट पाहून मुंबईला परत गेले; व माधवराव त्याच दिवशीं रात्री घरीं आले.

यावरून एक प्रसंग मला आठवला. आमचा बंगला नुकताच बांधून झाला होता. माधवराव साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले म्हणून व नवें घर बांधलें म्हणून कांहीं साहित्यिक व आमचे कांहीं स्नेही यांना आमच्या घरीं मोठी मेजवानी देण्याचें आम्हीं ठरविलें. परन्तु ज्या दिवशीं आमच्या घरीं मेजवानीचा बेत ठरला त्याच दिवशीं सकाळीं डॉ. केतकर वारले. आमचीं बोलावणीं वगैरे सर्व कांहीं तयारी झाली होती. आचारी येऊन स्वयंपाकाला लागले. इतक्यांत प्रो. वा. म. जोशी आले. त्यांनीं मला सांगितलें, "तूं आतां हा आजचा बेत रद्द कर" माझ्याही मनांत ही गोष्ट हजार वेळ आली. परन्तु जवळजवळ शंभर पानांचा बेत; अर्धवट स्वयंपाक झालेला! आतां बेत रद्द करणें माझ्या आटोक्याबाहेरचें होतें. मग सर्वांच्या विचारें असें ठरविलें कीं साधाच स्वयंपाक करावा.


स्मशानयात्रा आटोपली कीं मंडळींनीं येथें येऊन जेवण करून जावें. माधवराव जे सकाळीं डॉ. केतकरांच्या स्मशानयात्रेकरितां म्हणून बाहेर पडले ते इतक निमंत्रित मंडळींबरोबरच घरीं जेवायला आले.

कोणतेंही एखादें पुस्तक लिहून बाजूला झालें कीं लगेच ते दुसऱ्या विषयाचा विचार करूं लागत व थोड्याच दिवसांत त्या विषयाच्या पुस्तकाचें इस्तलिवित तयार होई. स्वस्थ बसून काल घालवायचा त्यांना माहीतच नव्हतें. एकदां एखाद्या गोष्टीचा विचार ते करूं लागले कीं त्यांत त्यांचें चित्त रमून जाई. तसाच प्रकार भाषाशुद्धीचा. १९३३ ते ३९ सालपर्यंत त्यांनीं निरनिराळ्या ठिकाणीं भाषाशुद्धीवर व्याख्यानें दिलीं, त्या व्याख्यानांचा एकत्र संग्रह म्हणजे 'भाषाशुद्धी विवेक' हा ग्रंथ होय. कांहीं लिहायला घेतले किंवा एखादी गोष्ट मनाला पटली कीं मग त्यांचें कशाकडेच लक्ष नसे. त्यांत ते इतके गुंग होत कीं त्यांना कशाचेंही भान राहात नसे. तीच गोष्ट भाषेच्या चळवळीसंबंधीं त्यांनीं केली. मराठी भाषेचें संवर्धन आणि उन्नति झाली पाहिजे असें त्यांना १९३३ सालपासून वादूं लागलें. भाषाशुद्धीचें महत्त्व पटल्याबरोबर त्यांनीं आपल्या स्वतःच्या कवितेंतील परके शब्द तर काढून टाकलेच. परन्तु स्वतःच्या बोलण्यांत व लिहिण्यांतही ते शक्य तेवढें इंग्रजी, फारशी, व अरबी शब्द न येण्याची खबरदारी घेत. मग त्यांचें बोलणें, लिहिणें केव्हां केव्हां हास्यास्पद झालें तरी त्याची कर्वा त्यांनीं कधीं केली नाही.

१९३७सालची गोष्ट; दिनु आमचा सहा वर्षांचा होता. त्याच्याशीं बोलतांनाहि माधवराव शक्य तेवढें शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करीत. ते त्याला एक दिवस म्हणाले, "दिनु चल माझ्या संगती; आपण भाजी आणूं" दिनुच्या ध्यानांत तातांनीं संगती शब्द वापरलेला चांगला राहिला. तो मला म्हणाला, "आई आपले ताता सारजाबाई (आमची मोलकरीण) सारखे काय ग बोलतात?" मीं म्हटलें "अरे बाबा, ते शुद्ध मराठी बोलतात."

संवर्धनें माधवराव मराठी निभेळ बोलूं लागले. जळगांव महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या माधवरावांच्या भाषणानंतर डॉ. केतकर व वामन मल्हार जोशी यांनीं दोघांनींहि "माधवरावांचें भाषण म्हणजे शुद्ध मराठीचा एक सुंदर नमुना आहे" असे उद्गार काढले.

जळगांव महाराष्ट्र साहित्यसम्मेलन
१९३७



माधवराव पटवर्धन, अत्रे, वरेरकर.

, ते स्वतः शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करीत. भाषेतील परदे शब्द खड्यासारखे निवडून काढीत. काही शब्दांच्या बाबतीत मला त्यांचे म्हणणे पटत नसे. उदाहरणार्थ, मनिऑर्डर ह्या शब्दाला ते 'द्रव्याज्ञा' म्हणत. लेटर पॅडला 'लघुपत्र' म्हणत. माझे म्हणणे काही शब्दांनी भाषा क्लिष्ट होते. "तुम्ही चागले सोपे शब्द प्रचारात आणा. आम्ही तुमचे अनुकरण अवश्य करू." परंतु त्यांनी आपली मते माझ्यावर लादली नाहीत. भाषाशुद्धीची चळवळ माधवराव जेव्हा मनापासून करू लागले, तेव्हा काही लोक त्यांच्या 'माधव ज्यूलियन' या नांवाची छेदाळणी करून इसत. एकदां कोणी तरी माझ्या वडिलांच्या जवळ म्हणाले, 'अहो, त्या पटवर्धनाला म्हणावे, आधी आपल्या नांवाची शुद्धि कर आणि मग मराठी भाषेचे शुद्धिकरण कर.' त्या गृहस्थांना माधवराव हे गरुडांचे जांवई आहेत हे कदाचित् माहीत नसावे म्हणून त्यांनी अगदी एकेरी भाषेत त्यांच्यावर टीका केली असावी. बावांना ते ऐकून जरा चमत्कारिक वाटले. आपल्या 'माधव ज्यूलियन' या नांवावद्दल त्यांनी सुधारक पा. १७२ मध्ये पुढील-प्रमाणे म्हटले आहे.

परि कविचें कां कथितां नांव न ?

‘कवि कवितेला विटला आतां,

अर्धा खिस्ती नांव पहातां,

परि हृदयानें हिन्दु मराठा,

जन्मानें जरि तो चित्पावन’

अशी स्वतःवरच त्यांनी टीका केली आहे. मी सुद्धा त्यांना केव्हा तरी म्हणत असे की, खरेंच तुम्ही 'माधव ज्यूलियन' हे नांव बदलून टाका. तेव्हा ते म्हणत, "काव्याला नुकतीच सुरुवात केली असती तर अवश्य नाव बदलले असते. आतां त्या नावांत मला मोठे रहस्य वाटत नाही. परंतु माझे बरेंचसे काव्य ह्या नांवाने प्रसिद्ध झाले आहे. ह्या नांवानेच मी महाराष्ट्रांत ओळखला जातो. तेव्हा आता ह्या भानगडीत न पडणे बरे. म्हणून दुसऱ्या अर्थाने मी आतां म्हणतो "नांव न सुललित अडले...कोठें?" त्याचप्रमाणे आपल्या समाजातील काहींचालीरीतींचाही उल्लेख त्यांनी आपल्या काव्यांत केलेला आढळेल. उदाहरणार्थ सुधारक व नकुलालंकारमधील अनेक

व्यक्तींची नावे—आडनावे त्यांनी मासलेवाईक घातली आहेत. हिंदु लोकांची नावे व आडनावे मोठी चमत्कारिक असतात. ज्यांची ती चमत्कारिक असतात ते त्याबद्दल बहुतेक निष्काळजी असतात. एकदां कांहीं कारणाने पडून गेलेली नावे आडनावे कोणाला बदलावीशी वाटत नाहीत. तेव्हां अशी अनेक मासले-वाईक नावे—आडनावे त्यांनी आपल्या काव्यांत ज्या व्यक्ती निर्माण केल्या आहेत त्यांना मुद्दाम दिली आहेत. नांव ठेवावयाचे लांबलचक आणि हांक मारायला सोपे जावे म्हणून त्या नांवाचे आखूड नांव करून हांक मारायची अशी कित्येकांना संवय असते. नकुलालंकारांत नकुलरावांच्या दुसऱ्या बायकोचे नांव माधवरावांनी 'सौदामिनी' ठेवले आणि नकुलराव स्वतः बायकोला 'सौदी' म्हणतात, असे त्यांना आधी लिहावयाचे होते. परंतु त्या नांवाचा अपभ्रंश 'सोदी' असाही होण्याचा संभव असतो. तेव्हां हे बदला असे मी त्यांना म्हटले. त्यांनी ते बदलले.

त्यांना असे एक उदाहरण माहित होतें की, एका गृहस्थांची पहिली पत्नी लंगडी होती. तेव्हां बायकोचे नांव कसे घ्यावयाचे म्हणून ते गृहस्थ आपल्या बायकोला 'लंगडे' ह्या नावाने हांक मारीत. पुढे त्यांची पहिली बायको वारली, त्यांनी दुसरी केली. तिलाही ते लंगडी नसतांना 'लंगडे' म्हणूनच संबोधित.

एकदां माधवराव एका गांवाला आपल्या एका स्नेह्याकडे गेले होते. तेथे कोणी कुंटे नांवाचे कुटुंब रहात होते. ते ज्या घरी गेले होते त्या घरांतील स्त्रियांची व कुंट्यांच्या घरांतील स्त्रियांची चांगली ओळख, तेव्हां एक दिवस माधवराव तेथे असतांना ते जेथे उतरले होते त्यांच्या घरांतील एका स्त्रीने आपल्या मुलाला सांगितले की, "बाळू, जा रे कुंटीण काकुंन्या बोलावून आण." माधवराव हंसून म्हणाले, "पहा मी म्हणतो तें खरें आहे की नाही तें—कांहीं आडनांवांमुळे कसा अर्थाचा अनर्थ होतो आणि तो ज्याचा त्याला कसा समजत नाही. मी जर ह्या कुंटीण काकुंन्या जागी असतो तर अशा हांक मारण्याला हरकत घेतली असती. चांगल्या कुलीन घरांतील स्त्री आपल्या आडनांवांमुळे "कुंटीण" बनते."

अशी अनेक प्रकारची हास्थास्पद उदाहरणे त्यांना माहित होती. नकुलरावांची सौदामिनी ही दुसरी पत्नी. विजवराची दुसरी पत्नी लाडकी.

नकुलराव आतां कालपरत्वे सुधारले होते. तेव्हां वायकोला नांवांनीं हांक मारावी म्हणून त्यांनीं 'सौदी' म्हणायचें असें ठरवलें. पण ते तिला नुसतें 'सौ' च म्हणूं लागले, असें नकुलालङ्कार पान ४ मध्ये आहे. त्याचप्रमाणें सुधारकांत रावबहादुर ठोस्र ह्यांचें नांव केरो विष्णु होतें असा उल्लेख आहे.

—नांव जरी केरो विष्णु असलें तरी

दोष कुणाचा ? अडलें कोटें ?

पदवी मिळवुन झाले मोठे.

असा उल्लेख पृष्ठ ९, १० ह्यावर आहे. तेव्हां मुलाचें किंवा मुलीचें नांव ठेवतांना तें विचार करून ठेवावें. तें नांव किंवा आडनांव हास्यास्पद होऊं नये म्हणून आईबापांनीं असलीं नांवां ठेवूं नयेत व जुन्या वळणाच्या आईबापांनीं कांहीं कारणानें तशीं ठेवलीं तर पुढल्या पिढीनें ती अवश्य बदलून टाकावीत, असें त्यांचें म्हणणें असे. म्हणून त्यांनीं आपलें 'महादेव' हें नांव बदलून त्यांचें 'माधव' केलें.

सुधारक सुशिक्षित समाजांतील झब्बूशाही पाहिली कीं त्यांना मनापासून राग येई. माधवरावांची निरीक्षणशक्ति फार दाडगी होती. कोणावर रिकामा अन्याय जुलूम झालेला त्यांना खपत नसे. असा जुलूम, अन्याय करून आपण मात्र बाहेरून सभ्यतेचा आव आणणारीं माणसें पाहिलीं कीं त्यांना मोठें नवल वाटे. अशा प्रकारच्या माणसांचीं शब्दचित्रें कोठल्या तरी काव्यांत रेखाटावीं असें त्यांना १९३३, ३४ सालपासून वाटत होतें.

वास्तविक ज्या हेतूनें काव्य लिहिण्यास त्यांनीं सुरुवात केली त्यांचा तो हेतु शेवटपर्यंत अनेक कारणांनीं टिकला नाहीं. नकुलालङ्कारांतील प्रत्येक व्यक्ति म्हणजे झब्बूपणाचा एक एक नमुना आहे. अनेक प्रकारचे हास्यास्पद दोषांचे नमुने त्यांनीं रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबर रचनेच्या दृष्टीनें दिसून येणारी मर्मभेदक लेखनपद्धति, कोट्या, अर्थचमत्कृति, यमकादि शब्दालंकार, व अनेक अर्थालंकाराची उदाहरणें ह्या काव्यांत दिसून येतील. त्यांचें हें काव्य मोरोपंतासारखेंच आर्यावृत्तांत आहे. हें काव्य लिहित असतांना समाजांतील दोषाविष्करण हा हेतु माधवरावांनीं आपल्या डोळ्यापुढें ठेवला होता, त्याप्रमाणें भाषाचमत्कृतिकडेही त्यांनीं पुढें पुढें जास्त लक्ष दिलें.

त्यामुळे नेहमीच्या संवधीनें प्रथम रचलेल्या आर्यात्यांनीं पुनःपुन्हा सुधारल्या. त्याच काळांत 'पद्यप्रकाश' मुलांच्याकरितां रचला गेला. वरील सर्व पुस्तकें १९३३ ते ३९ सालपर्यंत एकामागून एक लिहिलीं गेलीं व छापलीं गेलीं. त्या काळांत माधवराव सतत उद्योगांतच राहिले. त्यांना मंडळींत बसायला व गप्पा मारायला आवडत असत. परन्तु घरांत पाहुण्यांची गर्दी झाली कीं माधवराव बावरून जात. सन १९३९ सालच्या मे महिन्यांत आमच्या दिनूची मुंज झाली. ती अगदीं जुन्या पद्धतीप्रमाणें झाली नाहीं. धर्मनिर्णय मंडळाच्या नियमाप्रमाणें झाली. आवश्यक तेवढेच विधि केले. माधवरावांनीं आपल्या सर्व इष्टमित्रांना व नातेवाइकांना मुंजीला बोलावले होते. जवळच्या सर्व मंडळीस व नातेवाइकांस त्यांनीं यथायोग्य आदर केले. त्यांच्या हातून हेंच शेवटचें कार्य झालें. त्यानंतर माधवराव महिन्यांनींच आजारी पडले.

ते कोल्हापूरला एकटेच दोन दोन, चार चार महिने राहूं लागले. परन्तु मला त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटे. एकदां ते लिहूं लागले, म्हणजे खाणें—जेवण याकडे त्यांचें दुर्लक्ष होई. त्यांत जेवण खाणावळीचें. मी पुष्कळ वेळ सांगून पाहिलें, परन्तु माझ्या सांगण्याचा परिणाम झाला नाहीं. एकदां विठ्ठलराव घाटे त्यांना भेटायला कोल्हापूरला गेले होते. त्यांनींही “तुम्ही आतां एकटे राहूं नका” असें सांगितलें. त्यांचें म्हणणें त्यांना थोडेंबहुत पटलें. परन्तु पुन्हां ते कोल्हापूरला एकटे व मी पुण्याला अशी राहाण्याची पाळी आलीच नाहीं. एकटे राहाण्याचें दुसरें आणखी एक कारण असें होतें : आतां आमच्या दिनूला आठवें वर्ष लागलें होतें. त्यांचें म्हणणें मुलांचें शिक्षण पुण्यालाच व्हावें. घर बांधलें, आयती सोय आहे. तेव्हां काहीं दिवस मुलें मोठीं होऊन कोठें वसतिगृहांत राहूं लागतील तोंवर मी व मुलांनीं पुण्याला राहावें. त्याप्रमाणें मी एक सहा महिने मुलांना घेऊन पुण्याला राहिले. तोंच जूनच्या आरंभींच माधवराव काविळीनें आजारी झाले व मला कोल्हापूरला जावें लागलें.

सन १९३९ साल कसें गेलें तें समजलें देखील नाहीं. त्याच वर्षीं माधवराव डी लिट् झाले. दिनूची मुंज व दोन तीन नवीन पुस्तकांचें प्रकाशन

(भाषाशुद्धिविवेक, पद्यप्रकाश, नकुलालङ्कार), अनेक भेजवान्या थांतच माधवराव चूर होते. मुंज मे महिन्यांत झाली व माधवरावांचा आजार तेव्हापासूनच सुरू झाला. परंतु हा आजार म्हणजे मोठा भयंकर स्वरूपाचा असेल अशी कल्पनाही आमच्या मनाला शिवली नाही. आरंभी सर्वांगाला नुसती कंडच सुटत होती. आम्ही त्यावर अनेक घरगुती उपाय करीत होतो. त्यांतच माधवरावांचा नित्यक्रम नियमित चालला होता. जून १३ ला आम्ही कोल्हापूरला गेलो. माधवराव त्या वर्षी मुंबई युनिव्हर्सिटीच्या एम. ए. ला मराठीचे परीक्षक होते. ते गट्टे तपासून नुकतेच झाले होते. त्याच महिन्याच्या १८ तारखेला ते मुंबईला युनिव्हर्सिटीच्या मीटिंगला गेले. तेव्हा त्यांचा आजार हळू हळू वाढू लागला होता. ते मुंबईला गेले म्हणजे दादरला रा. घाट्याच्याकडे उतरत. माधवराव ज्या दिवशी मुंबईला गेले त्याच दिवशी त्यांचे डोळे पिवळे झाल्याचें सौ. वत्सलाबाईंच्या ध्यानांत आलें, आणि त्यांनी तसें बोलूनही दाखविलें. माधवराव कोल्हापुरला ता. २० ला परत आले. तेव्हां मलाही ते जरा जास्त दमलेले दिसले. दुसरे दिवशी म्हणजे ता २१ ला डॉक्टरांनी त्यांना तपासलें व कावीळ झाल्याचें सांगितलें. काविळीवरच जवळ जवळ तीन महिने औषध सुरू होतें. परंतु रोग दृटेना. दिवसेंदिवस माधवराव क्षीण होत चालले. त्यांतच तापानें त्यांच्या अंगात ठाण मांडलें; तरी माधवरावांचें कॉलेजचें काम व्यवस्थित चाललें होतें. पुढें पुढें हळू हळू क्षीणता वाढत चालली तरी त्यांचें छंदोरचनेचें इंग्रजीत भाषांतर करणें जोरांत चालू होतें. दिवसां ते क्वचितच विश्रांति घेत. मी मात्र घाबरून गेले होतें. केव्हां केव्हां मी तसें बोलून दाखवी तर ते माझे बोलणें थट्टेवारी नेत. कॉलेजची पहिली टर्म संपत आली. एक दिवस कॉलेजला सुटी होण्याच्या १५ दिवस आधीं रा. वि. स. खांडेकर आले व माधवरावांना आग्रहानें डॉ. भडकमकरांच्याकडे मिरजेला घेऊन गेले. त्या वेळची माधवरावांची आठवण ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे माधवराव व खांडेकर डॉक्टरांच्याकडे मिरजेला सकाळीं गेले होते. डॉक्टरांनी माधवरावांना आग्रहानें जेवायला ठेवून घेतलें. जेवायची वेळ झाली. सर्व मंडळी सोंवळें नेसली. माधवरावही नेसले. ही गोष्ट घरीं आल्यावर मला त्यांनीं मुद्दाम सांगितली.

ते म्हणाले, “ मला कांहीं भडकमकरांनीं मी सोवळें नेसलों नसतों तर तें नेसण्याचा खात्रीनें आग्रह केला नसता; परंतु जेथें जावें तेथें त्यांच्या प्रमाणें वागावें असें आतां मला वाटूं लागलें आहे. थोडक्यांत मनुष्याचें समाधान होत असेल तर ती गोष्ट अवश्य करावी. त्याचा अर्थ मला सोवळें ओवळें आवडतें असा नाही. ” माधवरावांनीं पहिले डॉक्टर अद्याप बदलले नव्हते. त्याचें कारण त्यांचा कोणत्याहि डॉक्टरांच्या औषधावर विलक्षण विश्वास असे. डॉ. थत्यांच्या औषधानें गुण येईना तेव्हां मी व त्यांच्या अनेक चहात्यांनीं, तुम्ही आतां कोणत्या तरी मोठ्या डॉक्टरकडे जावें असें सांगितलें तर ते आम्हांला म्हणत, “ तुमच्यापेक्षां डॉक्टरना जास्त समजतें. डॉक्टरच्या औषधाचा परिणाम सावकाश होतो. उतावीळपणानें का रोग बरा होतो?” आम्ही नाहलाजानें निरुत्तर होत होतो. डॉक्टर सागतील त्याप्रमाणें पथ्य व वेळेवर औषध घेणें ह्यांत त्यांनीं कधीं हयगय केली नाही. डॉ. भडकमकरांनीं त्यांना तपासलें. त्यांना लिव्हरला कॅन्सर असल्याचा संशय तेव्हांच आला. परंतु त्या वेळेस तो त्यांचा नुसता संशयच होता; आणि त्याबद्दल थोडेंचें बोलणें रा. खांडेकरांशीं झालेंही. पुण्याला भडकमकर बाबांना भेटले आणि त्यांनीं सांगितलें कीं, तुम्ही जाऊन स्वतः माधवरावांना येथें घेऊन या; त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. पंधरा दिवसांनीं पुन्हा कोल्हापूरहूनच माधवराव मिरजेला डॉक्टरांच्याकडे गेले; ह्या खेपेस त्यांना माधवरावांच्या प्रकृतींत बरीच सुधारणा झालेली दिसली; परंतु त्यानंतर दोन चार दिवसांनींच माधवरावांच्या पावलावर सूज दिसूं लागली. मला हें लक्षण काहीं बरें दिसेना. माधवरावांचें तेज तर कधींच लुप्त झालें होतें. त्यांचा आतां हाडांचा नुसता सांपळा राहिला होता. ह्यानंतर दोन तीन दिवसांत कॉलेजला सुटी झाल्यावर आम्ही पुण्यास येण्यास निघालों. घरीं आल्यावर दसऱ्याच्या सुमारास माधवरावांचें दुखणें जास्त झालें. पावलांवरची सूज पावलांवरच न राहातां छातीपासून पावलापर्यंत वाढली. तरी माधवराव आपला नित्याचा क्रम स्वतः आपल्या पायांनें जाऊनच उरकित होते. एक दिवस रात्री मला झोंप लागली होती. मध्यरात्रीच्या सुमारास माधवरावांना तहान लागली. ते स्वतः पलंगावरून उठले आणि पाण्याच्या तांब्याकडे पाणी पिण्याकरतां जाऊं लागले. परंतु मध्येंच

झोक जाऊन सपशेल खाली पडले. मी आवाज झाला म्हणून खडबडून जागी झाले. तों माधवराव फर्शावर निपचीत पडले होते. त्यांच्यांत उठण्याचीही ताकद नव्हती. तेव्हांपासून त्यांनी स्वतः घडपड करण्याचें सोडून दिले. परंतु सर्व सेवा दुसऱ्याच्या हातून करून घेणेही त्यांना कमीपणाचें वाटूं लागलें. आतां तर त्यांना पाठीला आधार देऊन पलंगावर उठवून बसवावें लागत असे. परंतु ते स्वतःचें तोंड धुणें, जेवणें हें स्वतःच करीत असत.

ह्याच सुमारास आणखी एक गोष्ट घडून आली. आमचे बँकेत जे पैसे असत. ते दोघांच्या नांवावर असत, एकदां महाराष्ट्र बँकेकडून स्पेसिमेन सिन्डे-चर मागवले होते. मी आपली सही केली, परंतु पूर्वीच्या व त्या सहीतल्या अक्षरांत फरक पडला. माधवराव माझ्यावर रागावले. त्यांनी त्या दिवशीं माझ्याकडून जवळ जवळ एक तासभर माझी सही घोटवून घेतली. आतां मी आपली ठराविक सही झोंपेतही करीन, घोटण्याचा परिणाम माझ्यावर इतका झाला.

अलीकडे त्यांचें लेखन मात्र भडकमकरांच्या धाकामुळें व हातांत लिहिण्याची शक्ति नसल्यामुळेंच सुटलें. परंतु आतां नुसतें पडून राहणें त्यांना बिलकूल आवडेना. त्यांनी तशाही स्थितीत लिहण्याच्या अनेक रोगांचीं लक्षणें एका इंग्रजी पुस्तकांतून वाचलीं व कोणी आलें तरी त्यांना ते सांगत की, “ मला सिरॉसिस ऑफ द लिहण्याच्या अनेक रोगांचीं लक्षणें त्या रोगाप्रमाणेंच आहेत. ” आपण ह्या दुखण्यांतून उठणार अशी त्यांना पक्की खात्री होती. शेवटपर्यंत मला स्वतःला व माधवरावांना त्यांना कोणता रोग झाला आहे हें माहीत नव्हतें. मी तर माधवराव वारल्यावर दुसरे दिवशीं शानप्रकाशांतच त्यांना कॅन्सर झाल्याचें वाचलें; पण माधवराव शेवटपर्यंत अज्ञानांतच राहिले. केव्हां केव्हां त्यांच्याकडे पाहिलें कीं माझा सर्व धीर खचून जाई; आणि अशा क्षणाला ते माझीच समजूत घालीत. त्यांनीं समजूत घातली कीं मलाही असें वाटे कीं, हे खात्रीनें ह्या दुखण्यांतून उठणार. शेवटच्या घटकेपर्यंत माधवरावांनीं जसें पथ्य डॉक्टरांनीं सांगितले होते तसें केले. किंबहुना मीच कधीं तरी औषध, जेवण किंवा सूप घेण्याची वेळ थोडीशी बदलली तर त्यांना तें बिलकूल खपत नसे. एकदां मी त्यांच्या नेहमींच्या वेळेच्या

थोडें आर्धी ताक दिलें. त्यांना तें खपलें नाहीं. त्यांनीं डॉक्टरांच्या कडून कोणत्या वेळीं काय ध्यायचें त्यांचें एक वेळापत्रक करवून घेऊन मला दिलें आणि त्याप्रमाणेंच त्यांनीं खाणें-पिणें व औषध घेणें शेवटपर्यंत ठेवलें. त्यांना चहा अत्यंत प्रिय असे; परंतु आजारी पडल्यापासून त्यांनीं चहाच्या थेंबाला स्पर्श केला नाहीं.

इतक्या आजारपणांतहि मी आपली स्वतःची खाण्यापिण्याची आवाळ करतें कीं काय ह्याकडे त्यांचें लक्ष असे. जोंपर्यंत त्यांना चालवत होतें तोंपर्यंत माझ्या जेवायच्या वेळीं ते माझ्या जवळ येऊन बसत. मलाहि अलीकडे बावरल्यासारखें झालें होतें. माझें मन ठिकाणावर नव्हतें. मलाहि जेवण जाईनासें झालें होतें. त्यांना स्वतःला जेव्हां स्वयंपाकघरांत येववेनासें झालें तेव्हां माझें जेवण झाल्यावर मी कांहीं कारणानें बाहेर बैठकीत गेलें म्हणजे मी काय जेवलें, किती जेवलें, केव्हां जेवलें त्याची चौकशी ते करीत, आणि माझ्या सांगण्यावर भरंवसा बसला नाहीं तर ते माझ्या जेवण्याखाण्याची विचारपूस सासूबाईच्या जवळ करीत. त्यामुळें माझ्या जेवणाच्या वेळीं सासूबाई माझ्याजवळ बसूं लागल्या, त्यांच्यामुळें मला अळेंबळें खावें लागे.

मी एक दिवस नुसत्या बटाऱ्याच्या किसावरच राहिलें. हें माधवरावांना समजतांच त्यांना तें बरें वाटलें नाहीं. त्यांनीं मला सांगितलें, 'तूं जर स्वतःचे असे हाल करणार असलीस तर मी तुझ्याशीं बोलणार नाहीं.' मी मुकाऱ्यानें जेवूं लागलें. माधवरावांचें दुखणें जास्त झाल्यावर केशवराव भावोजी, सी. यमूताई, मोहनराव ही सर्व मंडळी त्यांच्या समाचाराकरतां एकत्र जमली. एक दिवस सूप करण्याकरतां मी कांहीं पालेभाजी चिरत होतें. एकाएकीं माझा आंगठा कापला व बरेंच रक्त त्या आंगठ्यांतून गेलें. यमूताईंनीं आयोडिन आणून लावलें व माझ्या आंगठ्याला चिंधी बांधली. सूप तयार झाल्यावर मी तें कपांत घेतलें व माधवरावांच्या बिछान्याशेजारीं त्यांना पाजण्याकरतां उभी राहिलें. माधवरावांची घालमेळ चालली होती. उशांचा उंच ढीग करून माधवराव त्यावर कपाळ टेकून बसले होते. माझ्या हातांतला कप त्यांनीं पाहिला. आणि त्यांचें लक्ष एकदम माझ्या आंगठ्याकडे गेलें. त्यांना



बसलेले :— ती. गं. बा. गरुड. ती. सौ. कमलाबाई गरुड.
उभे :— सौ. सुशीला हिंगवे. चि. दिनु.

असह्य वेदना होत असताही त्यांनी काय झाले ह्याची चौकशी केली व आयोडिन लावले की नाही, असे विचारले व पाण्यात हात घावून नको म्हणून बजावले. डॉ. भडकमकरांनी माधवरावांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हथगथ केली नाही. केव्हां केव्हां त्यांच्या दिवसांतून दोन तीन खेपा होत, तरी डॉक्टर त्याही मोठ्या काळजीने व स्मरणपूर्वक करीत. अलीकडे माधवराव दुखण्याला अगदी कंटाळले होते. केव्हां तरी ते एखाद्या लहान मुलासारखे रडू लागत. अलीकडे त्यांना झोप येईनाशी झाली होती. सबंध रात्र उशांचे ढीग डोक्याखाली घेऊन, ते त्यावर डोकें टेकून बसून काढीत. परंतु त्यांनी कधी कोणाला त्रास दिला नाही. मला दिवसभर श्रम होत. केव्हां तरी रात्री मला न कळत माझा डोळा लागून जाई. परंतु झोपेतून त्यांनी मला कधी उठवले नाही.

आमचा दिनू सकाळी उठल्याबरोबर त्यांच्या तोंडधुण्याची तयारी करून ठेवी. ते पाहून माधवरावांचे अंतःकरण भरून येई. पुढे पुढे माधवरावांनी मुलांना जवळ घेण्याचे सोडून दिले. ती नुसती जवळ खेळतांना दिसली तरी ते कावरेबावरे होत. एकदां मुधा काहीं तरी हट्ट करून रडत होती. त्यांनी तिला जवळ बोलावले आणि त्यांनी तिची समजूत घातली. ते तिला म्हणाले, “मुधा, ह्यापुढे तू आईचें ऐकलें नाहींस तर मला आवडणार नाही.” त्यानंतर ते अजारी होते तोंवर मुधानें कधी हट्ट केला नाही.

हळुहळू माधवरावाचा एक डोळा साफ भिटला. मोठ्या प्रयासानें ते आपल्या हातानें तो उघडण्याचा प्रयत्न करीत, तोंड वांकडे झाले, सर्वांगावर सूज येऊं लागली आणि माधवरावांच्या रूपचें बरूप झाले. माझ्याने त्यांच्याकडे बघवेना. मी त्यांची सेवा शेवटपर्यंत केली. परंतु त्यांच्या तोंडाकडे बघण्याचें धैर्य मला होईना. केव्हां तरी बोलण्याचा किंवा पाहाण्याचा प्रसंग आला की मला घसका बसे. माझेही डोळे न कळत पाण्यानें भरून येत. माझी ते समजूत घालीत. “तूं माझी इतकी सेवा करतेस. परमेश्वर तुझ्या सेवेला खात्रीनें यश देईल; तूं घाबरूं नकोस.” शेवटीं शेवटीं त्यांना झोप येईनाशी झाली. रात्री नऊ वाजले की ग्रामोफोनच्या रेकॉर्डस त्यांच्या करमणुकीकरतां आम्ही लावीत असूं. परंतु दुखण्याच्या तळमळीत त्यांचें लक्ष त्याकडे लागत नसे. रात्री गरम पाण्याची पिशवी पोटाशी घेऊन ते झोपत,

पण झोंप कशी ती त्यांना लागतच नसे. पिशवींतील पाणी निवले की ते जागे होत. परंतु मला दिवसभराच्या श्रमानें गाढ झोंप लागे. एक दिवस रात्रीं नित्यक्रमाप्रमाणें मी पिशवींत गरम पाणी घाल्ते व पिशवी माधवरावांच्या जवळ दिली. थोड्या वेळांतच मला गाढ झोंप लागली. काहीं वेळानें माधवरावांनीं मला हांक मारली. परंतु मला जाग आली नाही. त्यांचा आवाज अत्यंत क्षीण झाला होता. त्यांनीं जवळच ठेवलेल्या टेबलावरचें पाण्याचें फुलपात्र घेऊन टेबलावर त्यानें आवाज केला, मी एकदम जागी झाले. पलंगाजवळ जाऊन पाहतें तों बिछाना व कपडे पिशवींतील पाणी सांडून ओले झालेले. मला फार वाईट वाटलें. परंतु माधवराव यत्किंचितही रागावले नाहींत; वास्तविक ती माझीच चूक होती. पिशवीला बूच मी लावले, परंतु तें घट्ट लागलें नाहीं, त्याचा हा प्रताप होता. मला ते इतकेंच म्हणाले की, “चालायचंच, अशा चुका माणसाच्या हातून घडतात. हें तूं खात्रीनें सुद्धां केले नाहींस. परंतु कित्येक वेळां फार महत्त्वाच्या गोष्टींत तुझी हयगय पाहिली म्हणजे मला राग येतो.” त्यानंतर दोन दिवसांची गोष्ट, मला अशीच झोंप लागली. इतक्यांत माधवरावांना खोकल्याची उबळ आली. मी जागी झालें. जवळ जाऊन पाहिलें तो सारें तोंड रक्तानें भरलें ! मी घाबरलें. मोहनराव शेजारच्या खोर्लांत झोपले होते. त्यांना मी मोठयानें हांक मारली. परंतु माधवरावांनीं आपल्या क्षीण आवाजांत “घाबरूं नकोस” असें सांगितलें. त्यांनीं आपल्या हातानें रुमालानें तोंड पुसलें; मी दिलेल्या पाण्यानें त्यांनीं चूळ भरली आणि पुन्हां ते म्हणाले, “तूं अगदीं घाबरूं नकोस. मी सावध आहे.”

अनेक मंडळी भेटायला येत. त्यांत एक गृहस्थ एक दिवस दुपारीं आले. त्यांनीं मला माधवरावांच्या समोरच “त्यांच्या पोटांतलें पाणी काढलें कां ?” म्हणून विचारलें. मी मानेनें हो म्हणून खून केली. इतक्यांत माधवरावांनीं डोळे उघडले आणि ते त्यांना उद्देशून म्हणाले, “मला काहीं जलोदर झाला नाही !” पुन्हां ते गृहस्थ मलाच विचारतात “कांही, हे शुद्धीवर आहेत कां ? माधवरावांनींच त्यांना उत्तर दिलें, “मी शुद्धीवर आहे.” थोड्या वेळानें ते गृहस्थ गेले. परंतु माधवरावांना मात्र अस्वस्थ करून गेले. त्यांचा परिणाम शेवटीं डॉक्टरांनीं आंत भेटायला कोणीही येतां कामा नये असें मला बजावले.

माधवरावांचें जसजसें जास्त झालें, तसतसा सासूवाईचा धीर सुटूं आगला. केव्हां केव्हां त्यांच्या डोळ्यांत पाणी उभें राहिले. त्या दिवसांत त्यांच्या सेवेला मोल नव्हतें. त्यांच्याकडे पाहूनही माधवरावांचे डोळे अश्रूंनी भरून येत. त्यांचें व सासूवाईचें जरी कधीं फारसें पटलें नाहीं तरी शेवटीं सासूवाईनीं केलेली सेवा पाहून माधवरावांचें अन्तःकरण भरून येई. अशाच प्रसंगीं त्यांनीं आपली शेवटची कविता आपल्या आईवर लिहिली, ती पुढीलप्रमाणें:—

‘वाटे तुझ्यापाशीं धावतच जावें, डोकें खुपसावें कुशीमध्ये
रडून करावा जीवींच्या या भार हलकाला, फार थोडा तरी
दुखण्यात धावे पुन्हां बाल्याकडे हें वेडेंवाकडें मन माझें
गोंजारं दे मला माउलीचा हात सन्जीवनी त्यांत सांठविली
तुझ्या दृष्टीपुढें न ठरे अदृष्ट, करावया कष्ट पाठव तूं
काय करूं साड्ग जेणें पर्यायानें डोळ्याचें पारणें तुझ्या फिटे

ही कविता त्यांनीं ता. १७ ऑक्टोबर १९३९ रोजी लिहिली.

माझा स्वतःचा देवावर व दैवावर फारसा विश्वास नाहीं. त्यामुळें माधवरावांच्या जिवारच्या दुखण्यांतही मी नवससायास कधीं कांहीं केले नाहींत. परंतु एक दिवस शाहूरावांनीं मला सांगितलें, “बहिनी, तुम्ही माझी एक गोष्ट ऐका. दर मंगळवारी व गुरुवारी दत्ताला जा, व तेथला अंगारा आणून माधवरावांना लावा, ” मीही विचार केला की, ह्या उपायांनीं जर कदाचित् गुण येणार असला तर हेंही करून पाहावें. आणि अगतिक झाल्यावर मनुष्य दैववादी बनतो. माझी स्थिति ह्या बाबतीत तशीच झाली. मी दर मंगळवारी व गुरुवारी दत्ताला जाऊं लागलें, भक्ति-भावानें जाऊं लागलें. माधवरावांचें दुपारचें जेवण झालें म्हणजे मी दत्ताला जात असे व तेथला अंगारा आणून माधवरावांना लावीत असे. त्यांना हें पाहून आश्चर्य वाटलें, त्यांनीं मला विचारलें, “मी बरा व्हावा, ह्या आशेनें कोणा साधूबिधूकडे जात नाहींस ना ?” मी कांहीं झालें तरी तसें कांहीं करणार नाहीं, याची खात्री बाळगा असें म्हटलें आणि त्यानंतर ते मी आणीत असलेला अंगारा मुकाटयानें लावूं लागले. कित्येक वेळां तेहि माझी श्रद्धा पाहून गर्हिवरून जात.

मृत्यूच्या आदल्या दिवशीं विठ्ठलराव घाटे माधवरावांना भेटायला आले. तो दिवस मोगळवारचा होता. ते दुपारपासून रात्री ९ वाजेपर्यंत यांच्या जवळच होते विठ्ठलराव आले व माधवरावांच्या जूवळ जाऊन बसले. मी-ही तेथेच होतें. माझ्याकडे पाहून माधवराव म्हणाले, “ त्यांना मला काय काय होतें हें सविस्तर सांग ” मी काय सांगणार ? माझ्या डोळ्यातून अश्रु-प्रवाह मात्र सुरू झाला. तितक्यात त्यांनीं पुन्हा मला सांगितलें. “ विठ्ठल-रावांना चहा दे ” मी संध्याकाळीं डॉक्टरांचें औषध आणलें. परंतु शारीरिक व मानसिक दुःखाच्या ताणानें माझ्या अंगात उभें राहण्याची ही शक्ति उरली नव्हती. कसेंयसैं मी औषध कांचेच्या ग्लासमध्ये ओतलें. परंतु मला घेरी आली. त्यांच्यापुढें अशा स्थितीत आपण उभें राहूं नये म्हणून मी तेथून झटकन दुसऱ्या खोलीत गेले. माधवराव सारखे घालमेल घालीत होते. तशाही स्थितीत विठ्ठलरावांना त्यांनीं मला बोलावण्यास सांगितलें. मी जवळ गेलें. ते क्षीण आवाजांत म्हणाले, “ तूं काळजी करूं नकोस. तूं मला सांभाळ, मी तुला संभाळीन, आपण दोघे मिळून तुझ्या बावांना संभाळूं ” मला गार्हिवरून आले. तेथें उभें राहवेना. मी मोठ्या कष्टानें माझे अश्रु आवरले.

मृत्यूचा दिवस उजाडला. माधवरावांच्या चेहेऱ्यावर मृत्यूची छाया स्पष्ट दिसूं लागली. ता. २९ बुधवारी सकाळीं ९ वाजतां डॉ. धारपुरे आले. त्यांनीं माधवरावांना तपासलें. माधवरावांनीं त्यांना विचारलें, “ माझी प्रकृति कशी आहे ? ” डॉक्टरांनीं त्यांना उत्तर दिलें “ You are improving ” माधवराव हंसले. डॉक्टर इंजेक्शन देऊन गेले. परंतु सूज आलेल्या त्या कातडीतून इंजेक्शनमधून घातलेलें औषध आंत जाऊन पोहोंचलेंच नाही. तें थेंब थेंब बाहेर गळूं लागलें. माधवरावांनीं त्यानंतर तोंड धुतलें. कपडे बदलले. थोडासा मऊ भात खाल्ला. परंतु हें सर्व त्यांनीं आमच्या समाधानाकरतां केलें. त्यांची घालमेल विलक्षण चाढली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत ते सावध होते. दुपारी तीन वाजनां त्यांनीं अर्धा कप कॉफी घेतली, आणि त्यांना वात झाला. अर्धवट शुद्धीत अर्धवट बेशुद्धीत ते असंबद्ध बोलूं लागले.

सासूबाई घाबरल्या. त्या त्या दिवशीं पहाटे चार वाजल्यापासून तोंडांत पाण्याचा थेंबही न घालतां बसल्या होत्या. मी जेम-तेम संध्याकाळीं सात

वाजेपर्यंत कांहीं तरी करित होतें. परंतु, मी काय करित होतें ह्याचें भान मलाच नव्हतें. संध्याकाळीं सात वाजतां माझ्या उसन्या अवसानानेंही दगा दिला. माझे पाय लटपटूं लागले. समोर जणुयाची ताकद आणि धैर्य दोन्हीही माझ्यांतली नष्ट झाली !

मला थडथडून हिंव भरलें. बाबा, माई, उमाबाई, यमूताई, सर्व माधवरावांच्या उशापायथ्याशीं जमले. मी शंकररावांना निरोप पाठवला. ते आले; केशवराव भाऊजी आले आणि मी पलंगावर निजलें, माझी शुद्ध नाहींशी झाली.

त्या दिवशीं रात्रीं माधवरावांनीं ११॥ वाजतां इहलोक सोडला.

मला काय झालें याची कल्पना होती. परंतु माझे शरीर बाधिर झालें, रडण्याचीही ताकद माझ्यांत उरली नाहीं. सावध झाल्यावर माधवराव नेहमीं एक श्लोक म्हणत असत त्याची मला आठवण झाली. तो श्लोक म्हटला कीं, त्यांच्या डोळ्यांत पाणी उभें राह्ये. ते मला म्हणत, “लीला, जन्माची सहचरीही मृत्यूनंतर बरोबर येत नाहीं. ती देखील घराच्या दारांतच उभी राहते; शेवटीं माझी वेळ आली कीं, मी एकटाच माझ्या मार्गानें जाणार आहे. तूं आपल्या मार्गानें जाशील. जें बरेंवाईट एकमेकांचें आपण करूं, तें सर्व येथेंच राहाणार हा विचार मनांत आला कीं, अलिकडे मला कसेसंच होतें.” व तो श्लोक म्हणत असलेली माधवरावांची खिन्न मूर्ति माझ्या डोळ्यांपुढें उभी राहिली. माझ्या हृदयाची कालवाकालव झाली. घराच्या दारापर्यंत तर पोहोंचविण्याचें राहोच, पण प्राण जातांना देखील मी त्यांच्या जवळ नव्हतें; इतकेंच नाहीं तर माझी शुद्धिही नष्ट झाली होती. खरोखरच मी एकटी राहिलें. त्यांच्या गोड आठवणीं तेवढ्या आतां माझ्या जवळ शिल्लक उरल्या.

तो श्लोक पुढीलप्रमाणें—

घनानि भूमौ पशवश्च गोष्ठे, भार्या गृहद्वारि जनः स्मशाने ।

देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः ॥

ते वारले. कायमचे मला दिसेनासे झाले. मी त्यानंतर रडून ओरडून जरी पुष्कळ त्रागा केला असता तरी ते पुन्हां परत भेटणें शक्य नव्हतें. मी अगदीं शांत होतें. परंतु अकरा वर्षांचा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोर

उभा राहिला. आणि दुःखद आठवणीपेक्षां अनेक सुखदायक स्मृति मला होऊं लागल्या. त्यांतली एक अगदी अलीकडली आठवण मला झाली.

माधवराव पथ्याला अतिशय कंटाळले होते. त्यांना कांहीं तरी आंघट खाण्याची इच्छा होई. म्हणून माझ्या बहिणीनें-सुट्टीनें-त्यांना दैन्य मोठे आंघट आणून दिले होते. ते मला दिसून नयेत म्हणून माधवरावांनीं उशाशी अंघरुणाखाली टेवले होते. त्या दिवशीं मी दवाखान्यांतून औषध घेऊन परत आलों. माधवरावांच्या खोलीत दिवा नव्हता. माधवराव पडल्या पडल्या तोंड हालवीत होते. मी दिवा लावला औषध मेजर ग्लास-मध्ये ओतलों. तें देण्याकरतां पलंगाजवळ गेलें. माधवरावांच्या हातांत मला आवळा दिसला. मी थोडीशी रागावलों. हातांतला आवळा तर मी टाकून दिलाच, पण आणखी आहे का म्हणून विचारातांच उशीखाली आहे, म्हणून त्यांनीं मला सांगितलें. “ आतां पुन्हां आवळे खायचे नाहीत; तुम्हाला माझी शपथ आहे ” असें मी त्यांना म्हटलें. माधवरावांनीं डोळ्यांत पाणी आणून आतां मी पुन्हां खाणार नाहीं, म्हणून माझ्याजवळ कबूल केलें. असाच पुन्हां एकदां सुट्टीनें आवळां त्यांना दिला. त्यांनीं तो न खातां माझ्याजवळ दिला. माधवराव वारले, आणि ही गोष्ट माझ्या मनाला काथमची लागून राहिली. माझ्या बहिणीनें त्यांच्या तोंडाला चव नव्हती, म्हणून तो त्यांना खायला दिला. परंतु मी रागावेन म्हणून त्यांनीं तो घेऊन मुकाट्यानीं ठेवून दिला. त्या गोष्टीचा परिणाम माझ्या मनावर फार झाला. आणि माझ्याबरील त्यांचा विश्वास व प्रेम पाहून मला फार समाधान वाटलें.

अशा अनेक गोष्टी आज माझ्या डोळ्यांपुढें उभ्या राहातात. आणि एका थोर विभूतीचें अगाध प्रेम मला शेवटीं मिळालें, या जाणीवेनेंच सध्याच्या माझ्या दुःखांत मला समाधान वाटतें.

डॉ. माधवराव पटवर्धन यांचा जीवनपट

(जन्म : २१ जानेवारी १८९४. मृत्यु : २९ नोव्हेंबर १९३९).

२१ जाने. १८९४ जन्म बडोदें.

१८९४-१९०३

बालपण.

भडोच, बडोदें, आवळस.

प्राथमिक शिक्षण (आवळस)

इंग्रजी शिक्षण-बडोदें, अहमदाबाद,
मुंबई.

१९०९

मॅट्रिक

१९१६

बी. ए. सेकंड क्लास, बडोदा कॉलेज.

१९१८

एम्. ए. सेकंड क्लास एल्फिन्स्टन
कॉलेज (मुंबई).

डी. ई. सोसायटीत प्रवेश,

प्राध्यापक, फर्ग्युसन कॉलेज.

१९१९ ते १९२५

डी. ई. सोसायटी, आजन्म सचक.

१९२२

रवि-किरण मंडळाचे सदस्य.

१९२३-९ सप्टेंबर

* " किरण ".

१९२४-२३ जानेवारी

* " काव्यविचार ".

९ मे

* " उषा "

२० ऑक्टो.

* " मधुमाधव ".

१९२५-२८ आगस्ट

" डी. ई. सोसायटी राजीनामा.

१९२५-९ सप्टें.

" शलाका ".

२३ डिसें.

" फार्शी-मराठी कोश "

१९२६

शिक्षक, प्रताप हायस्कूल, अंमळनेर.

१९२६-१ आगस्ट

शिक्षक, म. ए. सोसायटी हायस्कूल, पुणे.

१९२६-९ सप्टेंबर

" विरहतरंग. "

१९३३-१९ जुलै

," दुसरी आवृत्ति.

- १९२७ छंदोरचना.
- १९३७-२३ जानेवारी छंदोरचना दुसरी आवृत्ति
- १९२७-९ सप्टें. " प्रभा ".
- १९३८-२१ जाने. " सुधारक ".
- १९२८-२९ मे विवाह.
- १९२८-९ जून प्राध्यापक, राजाराम कॉलेज, कोल्हापूर.
- १९२९-२९ मे उमरखय्यामकृत रुबाया (फार्सीवरून भाषांतर).
- १९३१-१५ आक्टो. द्राक्षकन्या. (फिट्स जेराल्ड यांच्या इंग्रजी भाषांतरावरून).
- १९३३-२९ मे गज्जलांजली.
- १५ जुलै मधुलहरी (रुबायांचें संपूर्ण भाषांतर).
- विरहतरंग (२ आ.).
- अध्यक्ष, कविसंमेलन, नाशिक.
- १९३४-२७ नोव्हें. स्वप्नरंजन.
- १९३६-१० नोव्हें. अध्यक्ष, साहित्यसंमेलन, जळगांव.
- १९३७-२३ जाने. छंदोरचना (D. Litt सार्ती प्रबंध).
- १९३८-२१ जाने. ' तुटलेले दुवे '.
- १ एप्रिल भाषाशुद्धिविवेक.
- ५ नोव्हें. पद्यप्रकाश.
- १९३९-१५ फेब्रु. " डॉक्टर ऑफ लेटर्स " (D. Litt)
- २९ मे नकुलालंकार.
- १९३९-२९ नोव्हें. मृत्यु (पुर्णे).
- (रात्री ११-३५).

* या ग्रंथांत रविकिरण मंडळांतील सदस्यांच्या बरोबर माधवरावांच्या कांहीं कविता समाविष्ट आहेत .

